

महाराष्ट्र भाषेचे व्याकरण

विद्यार्थ्यांच्या उपयोगा करितां केले.

ग्रंथकार

दादोबा पांडुरंग तखडकर.

दक्षिणेतील सरकारी शाळांचे माजी सुपरिटेण्डंट, व हाद्री अहमदन
हुजूर डेप्युटि कलेक्टर व माजिस्त्रेट.

तिसरी आवृत्ति.

पहिली आवृत्ति सुधारून वाढविली.

मुबईत

टामस ग्राहाम यार्नी छापिलें.

शालिवाहन शके १७७९.

इस्वी सन १८५७.

अनुक्रमणिका.

खंड १ व्याकरणशास्त्राची व्याख्या आणि न्याचा उपयोग यां विषयी	१
खंड २ वर्णविचार	२
स्वर	३
व्यंजने	६
भाग १ जोडाक्षरविचार	११
भाग २ स्थानविचार	१२
भाग ३ संधिविचार	१३
विभाग १ अच्संधि अ० स्वरसंधि	१४
विभाग २ हल्संधि अ० व्यंजनसंधि	१६
खंड ३ शब्दविचार	१९
भाग १ सविभक्तिकशब्दविचार	२२
विभाग १ नामविचार	२४
वर्ग १ लिंगविचार	२६
वर्ग २ वचनविचार	३०
प्रकरण १ पुल्लिंग	४१
प्रकरण २ स्त्रीलिंग	४४
प्रकरण ३ नपुंसकलिंग	५३
प्रकरण ४ वचनसंबंधी स्फुट विचार	५३
प्रकरण ५ उपांत्यनियम	५३
प्रकरण ६ च ज इ० वर्णां विषयी नियम	५९
वर्ग ३ विभक्तिविचार	६०
प्रकरण १ पुल्लिंग नामें-अकारान्त. आकारान्त ७५, इकारान्त ७६, उकारान्त ७८, ऋका- रान्त ८२, ओकारान्त ८२.	७३

अनुक्रमणिका.

प्रकरण २ स्त्रीलिंग नामें-अकारान्त.	८३
आकारान्त ८५, इकारान्त	
८६, उकारान्त ८८, ऋका-	
रान्त ९१, ए-ऐ-औकारा-	
न्त ९१, ओकारान्त ९२.	
प्रकरण ३ नपुंसकलिंग नामें-अकारा-	९३
न्त ९३, इकारान्त ९३, उका-	
रान्त ९५, एकारान्त ९७.	
प्रकरण ४ जे विभक्तिजन्य विकार	
उपान्य वर्णांच्या ठायीं हो-	
तात त्यांच्या प्रकरणीं नियम.	९७
प्रकरण ५ च ज झ आणि स हीं	
अक्षरें ज्यांच्या अंतीं आहत	
अशा शब्दां विषयीं नियम.	१०६
प्रकरण ६ विभक्ती विषयीं स्फुट	
विचार.	११३
विभाग २ सर्वनामविचार.	११७
वर्ग १ पुरुषवाचक सर्वनाम	११६
वर्ग २ दर्शक सर्वनाम	१२४
वर्ग ३ संबन्धी सर्वनाम.	१२८
वर्ग ४ प्रश्नार्थक सर्वनाम.	१३०
वर्ग ५ सामान्य सर्वनाम	१३४
विभाग ३ विशेषणविचार.	१३८
वर्ग १ गुणविशेषण	१३९
वर्ग २ संख्याविशेषण	१४२
प्रकरण १ संख्यावाचकें	१४२
प्रकरण २ संख्यापूरकें अ० क्रम-	
वाचकें.	१४७
प्रकरण ३ आवृत्तिवाचकें	१४७
प्रकरण ४ संख्यांशवाचकें	१४७

अनुक्रमणिका.

विभाग ४ क्रियापदविचार	१४८
वर्ग १ सकर्मक क्रियापदें	१४९
वर्ग २ अकर्मक क्रियापदें	१५०
प्रकरण १ सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांचें विवेचन	१५०
वर्ग ३ उभयविध क्रियापदें	१५३
वर्ग ४ भावकर्तृक क्रियापदें	१५६
वर्ग ५ सहाय क्रियापदें	१५४
वर्ग ६ प्रयोजक क्रियापदें	१५४
वर्ग ७ शक्य क्रियापदें	१६०
प्रकरण १ भेदविचार	१६१
प्रकरण २ रूपविचार	१६१
प्रकरण ३ प्रयोगविचार	१६१
प्रकरण ४ अर्थविचार	१६४
प्रकरण ५ काळ	१६७
वर्ग ८ धातुसाधितशब्दविचार	१७३
वर्ग ९ सहाय धातूंचें चालिवणें	१८२
अस धातूंचें चालिवणें	१८३
नस धातूंचें चालिवणें	२०४
हो धातूंचें चालिवणें	२०६
दं धातूंचें सर्व रूपां, सर्व भेदां, सर्व अर्थी, सर्व काळीं, प्रथम पुरुषीं, चालिवणें	२१२
वर्ग १० अवशिष्ट सहाय धातूंचें विषयीं विस्तार	२३३
प्रकरण १ गौण अ० सिद्ध क्रियापदें	२३३
वर्ग ११ क्रियापदांचीं रूपें साधण्याचा प्रकार	२४३
वर्ग १२ क्रियापदांचें विषयीं आणखी स्फुट विचार	२४८

अनुक्रमणिका.

भाग २ अविभक्तिक कि० अव्ययें यां विपर्यां विचार	२५०
विभाग १ क्रियाविशेषण अव्यय	२५१
विभाग २ उभयान्वयी अव्यय	२५६
विभाग ३ शब्दयोगी अव्यय	२५६
विभाग ४ केवलप्रयोगी अ० उद्धारवाची अव्ययें	२५९
खंड ४ साधितशब्दविचार	२६०
भाग १ धातुसाधितें	२६१
भाग २ शब्दसाधितें	२६७
भाग ३ सामासिकशब्दविचार	२८०
विभाग १ द्वंद्व	२८१
विभाग २ तत्पुरुष	२८२
विभाग ३ कर्मधारय	२८७
विभाग ४ द्विगु	२८६
विभाग ५ मध्यमपदलोपी	२८६
विभाग ६ बहुव्रीहि	२८७
विभाग ७ अव्ययीभाव	२८८
विभाग ८ समासां विपर्यां स्फुट विचार	२८९
खंड ५ कारकाविचार	२९१
भाग १ प्रथमा—	२९२
भाग २ द्वितीया—	२९४
भाग ३ तृतीया—	२९४
भाग ४ चतुर्थी—	२९६
भाग ५ पंचमी—	२९६
भाग ६ सप्तमी—	२९७
भाग ७ षष्ठी—	२९८
खंड ६ वाक्यरचना	३००
विशेष्यविशेषणसंबंधा विपर्यां नियम १, २, ३, ४.	
संबंधीसर्वनामां विपर्यां नियम ५.	
अकर्मक धातूंच्या प्रयोगा विपर्यां नियम ६.	
सकर्मक धातूंच्या प्रयोगा विपर्यां नियम ७, ८.	

अनुक्रमणिका.

कर्तृक्रियासंबंधा विषयीं नियम ९, १३, १४, १५.
स्त्रीलिंगीं आदर्शार्थीं नपुंसक लिंगाच्या प्रयोगा विषयीं
नियम १६.

कर्माक्रियासंबंधा विषयीं नियम १०.

कर्तृक्रियाध्याहारा विषयीं नियम ११, १२.

वचननियम १७, १८.

विभक्तिनियम १९.

सामान्यरूपानियम २०, २१.

क्रियेच्या भेदानुसंधानानें कर्त्याच्या विभक्ती विषयीं
नियम २२.

लाप्रत्ययान्त भूतकालवाचक क्रियापदा विषयीं विशेष
नियम २३.

समासघटित शब्दां विषयीं नियम २४, २५.

वाक्यांत शब्दांची पूर्वापरयोजना कशी असावी या
विषयीं नियम २६.

खंड ७ लेखनपद्धति ३२४

भाग १ विरामचिन्हें ३२६

खंड ८ वाचनविचार ३३४

खंड ९ व्याकरणपदच्छेद करणें, अ० व्याकरण सांगणें . ३३८

महाराष्ट्रदेशभाषेची उत्पत्ति, व तिच्या उत्तरोत्तर उर्जितद-
शेचा इतिहास, व तिची सांप्रतची स्थिती, यां विषयांचें यथा-
स्थित विवरण करणें, हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय होय; अशा
लहानशा ग्रंथाच्या उपोद्घातांत यांचा अंतर्भाव करणें अवका-
शाच्या अल्पत्वा मुळें केवळ अशक्य होय; तथापि या उपोद्-
घातांत त्यांतील मुख्य मुख्य विषयांचा आकार तरी दाखिवणें
इष्ट जाणून कांहींसं विवरण करितों: जो देश निरंतर देशांत-
रवासी लोकांच्या राजसत्तेखालीं असतो, त्या देशाची जी भाषा,
तिचा इतर तद्देशोत्पन्न वस्त्रादि प्रपंचोपयोगी पदार्थां प्रमाणें उ-
र्जित देशेस येण्याचा संभव नसतो; तीहि त्यांच प्रमाणें केवळ
निर्वाहा पुरती मात्र असती: शिवाजीच्या पूर्वी हा देश मुसल-
मानांच्या स्वाधीन होता: त्याच्या पूर्वी केव्हां तरी हा देश दीर्घ-
कालमर्याद महाराष्ट्र लोकांच्या स्वाधीन होता असें दिसत नाहीं.
त्या काळाच्या प्राचीन इतिहासा वरून असें अनुमान हातें कीं,
मुसलमानांच्या पूर्वी तगर, पैठण, देवगड, पन्हाळा, इत्यादि कि-
न्येक या देशांतल्या मोठ्या विख्यात अशा राजवंशांच्या राज-
धान्या होत गेल्या, परंतु त्यांच्या राज्यांची देशमर्यादा कोणती
होती, व हे वंश राज्य करित असतां, या देशांतील लोकांची
देशभाषा हीच किंवा दुसरी कोणती होती, या विषयां लेखादि-
प्रमाणाभावा मुळें कांहीं दृढ अनुमान करितां येत नाहीं. त्यांत
तगर आणि पैठण या राजधान्यांची भरभर असतां या महाराष्ट्र
देशांत कोणती भाषा चालत होती, अथवा यद्यपि महाराष्ट्र भाषा
असली, तथापि ती कोणत्या रूपानें प्रकट होती, या विषयां
कांहींच चांगली अटकळ होत नाहीं; परंतु आतां शुद्ध मराठी
शब्द म्हणोन जे प्रसिद्ध आहेत, त्यांच्या व्युत्पत्ती विषयां सूक्ष्म
विवेचन केलें असतां असें एक अनुमान हातें कीं, ही मराठी
भाषा नाटकादि ग्रंथांत मागधी पेशाची म्हणोन संस्कृत भाषे व-
रून साधलेली जी बालभाषा या नांवेंकरून प्रसिद्ध आहे, ति-
चाच कांहींएक प्रकार असावा. तेव्हां तगर आणि पैठण या
राजधान्यांची समृद्धि असतां ही मराठी भाषा, विवेकसिंधु आणि

ज्ञानेश्वरी या ग्रंथांत ज्या प्रकारची भाषा उपलब्ध होव्य ती, आणि बालभाषा. या दोहोंतील जो संभावनाय मध्यप्रकार, त्या रूपानें प्रसिद्ध असावी, असें एक अनुमान होतें. पुढें बाराशें शकाच्या समाप्तीस, ज्या काळीं देवगड, ज्यास आतां दौलताबाद म्हणतात, तेथें जाधव म्हणजे प्राचीन काळचे यादव या वंशाचे राजे राज्य करित होते, त्या काळीं पूर्वीक्त दोन ग्रंथांत ज्या प्रकारची भाषा उपलब्ध आहे, त्या प्रकारचा प्रचार होता असें दिसतें: कारण, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांची त्या काळीं रचना झाली असें समजतें: त्यांत विवेकसिंधु हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा असावा असें सर्वांचें मत आहे, परंतु त्याच कर्ते मुकुंदराज हे केव्हां व कांठे झाले या विषयीं यथास्थित अनुमान होत नाहीं; परंतु जसे संस्कृतांत आद्यकवि वाल्मीकि, आणि अनुष्टुभ छंदांत रचलला आद्यग्रंथ रामायण, म्हणोन विख्यात आहे, तसे मराठी भाषेंत आद्यकवि मुकुंदराज, आणि ओवीछंदांत रचलला आद्यग्रंथ विवेकसिंधु, ह्मणोन प्राकृतभाषाभिन्न यांचें मत आहे. तेव्हां ज्ञानेश्वराच्या कांहीं वर्षे पूर्वी मुकुंदराज झाले असावें असें अनुमान होतें. ज्ञानेश्वरी ग्रंथ शक बाराशें बारांत समाप्तीस गेला या विषयीं ज्ञानेश्वरीचेंच प्रमाण.

शकबाराशेंबारांतरे। तेंटीकाकेलीज्ञानेश्वरें। मच्चिदानंद

बाबाआदरें। लखक जाहाला। अ०१८, ओ०१८१२.

या काळाच्या इतिहासा वर दृष्टि पाहूंचीवली असतां असें दिसून येतें कीं ज्या काळीं ज्ञानेश्वरी समाप्तीस गेली, त्या काळीं देवगडास रामराव जाधव राजा होता; कांकीं त्याच सुमारास अह्लाउर्दान खिलजी याची आणि रामरावाची लढाई होऊन, मुसलमानांचा महाराष्ट्र देशांत संचार होऊन, त्यांचें या देशांत प्राबल्य होण्यास आरंभ झाला. विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांत जो महाराष्ट्र भाषेचा प्रकार आढळतो, त्याचा, आणि सांप्रत जो प्रकार आढळतो, त्याचा, तारतम्यभाव पाहिला असतां असें दिसून येतें कीं, त्या काळीं जे कित्येक नामवाचक व क्रियावाचक शब्द व्यवहारांत होते, ते आतां अव्यवहारित

होऊन त्यांच्या स्थानीं कित्येक स्थळीं त्यांचेंच रूपांतर होऊन जे नवे शब्द झाले आहेत त्यांचा, आणि कित्येक स्थळीं फारशी आणि अरबी शब्दांचा प्रचार पडला आहे; इतकेंच नाही, परंतु, दुसरें एक असें अनुमान होतें कीं नामवाचक आणि क्रियावाचक जे मूलशब्द, न्याम आता प्रत्यय लागून तन्निमित्तक जे न्या मूलशब्दामें कार्यविशेष होतो, तत्कार्यविशेषमहित जे जे प्रत्यय, ते ते मूळचे निराळें शब्दच होतें, आणि कित्येक स्थळीं या प्रत्ययानहि भेद होतो, अथवा तो कार्यविशेषहि शब्द ह्मटल्याम चिता नाही. अथवा, उलट घेऊन जरीं असें ह्मटलें, कीं अणाटिकाचा. ह्मणजे मारें स्वर आणि अंतस्थ मंत्रक जे-य, र. ल. व, आणि ह्, एतन्समुदायात्मक वर्ण न्याचा, पूर्वी परम्परात मींघ नकारता हे वर्ण निराळे लिहिन अमत.

हें आता उदाहरणांनीं स्पष्ट करून दाखवितों. जुने मराठी शब्द जे माप्रत व्यवहागत प्रसिद्ध नाहींत ते—अलाट ह्म० खरें, भ्रवसांत ह्म० अकम्मात, कीर ह्म० खरें, कडसणी ह्म० विचार, धिवसा ह्म० इच्छा, कुसगी ह्म० कला-शोभा, भाणें ह्म० जेवण, उळिगी ह्म० विगार, आंरकल ह्म० परिस, कांड ह्म० बाण, कामठ ह्म० दुकान, खेंव ह्म० आलिंगन, खालागं ह्म० खालीं, गाथागांवी ह्म० गडबड, टकळी ह्म० आशा, डुडुळ ह्म० घुबड, टळवाडें ह्म० विरतार, दुस ह्म० वस्त्र, नव्हाडी ह्म० नवंपणा, निरुपें ह्म० खचित-चागलें, पाढाऊ ह्म० संग्रह, वेंडें ह्म० युक्ति, मांदूस ह्म० पेटी, घेरू ह्म० तों, रहाटी ह्म० तन्हा, लागो ह्म० स्थळ, विंदाणी ह्म० कारागरी, सुणें ह्म० कुत्रें, सिनें ह्म० निराळें, हाततुकें ह्म० पाहिजे तितकें-घेवेंल तितकें; आंगणें ह्म० भक्षणें, आंसडणें ह्म० टाकणें, घापतणें ह्म० घालणें, चेंवविणें ह्म० जागें करणें, सुणें ह्म० घालणें. या शिवाय कित्येक धातुसाधिताचीं आणि क्रियापदाचींहि रूपें या काळीं भिन्न भिन्न रूपानें वर्तत होतीं; जसें—करुनियां ह्म० करून, बोलांनियां ह्म० बोलून, भक्षिल्लें ह्म० भक्षिलें, करी ह्म० करिता.

बोलत ह्य० बोलतो-त्ये-तें, करितोसो ह्य० करितास, माग-
ताती ह्य० मागतात, कोजे ह्य० करावें-केलें जावें, नडजे ह्य०
न्यावें, सांगिते ह्य० सांगावें, करितें ह्य० केलें जावें, वोलि-
जेल ह्य० बोललें जाईल, सांगितेल ह्य० सांगितलें जा-
तील, इ०.

आतां दुसरा प्रकार दाखवितो: नामा + याचा=नामयाचा
नाम्याचा, आत्मा + याची=आत्मयाची-आम्याची, तो-तें +
यानें=तयानें-त्यानें-त्याणें, जी + इनें जयेंनें-जिनें-जिणें.
स्त्री + इनें=स्त्रियेनें-म्हानें, तां + लागीं लागुनी लागुनीयां
तयालागीं इ०-त्यालागीं-त्याला, माझिया- माझ्या + लागीं, इ०
=माझियालागीं-माझ्यालागीं मजलागीं-मजला-मला, करा-
वें + याम=करावयास-करायास, जावें + यामाठीं=जावयामाठीं
-जायासाठीं, लिहावें + याचा=लिहावयाचा लिहायाचा, करी
+ ते + समर्थीं=करिते समर्थीं-करते समर्थीं.

आतां तिसरा प्रकार दाखवितो: व्हावें, होआवें, त्याला,
तयाला, माझ्या, माझिया, तिची, तयेची, इ०.

हा तिसरा प्रकार पाहून जर कदाचित् कोणीं असें अनुमान
करील कीं सांप्रत ज्या प्रकारची मराठी भाषा उपलब्ध आहे,
त्याच प्रकारची पूर्वी होती, परंतु ग्रंथांत व पद्यरचनेंत मात्र क-
विजन छंदा करितां व प्रासा करितां मंथि नकरितां वर सांगि-
तल अर्णादि वर्ण पृथक् पृथक् उच्चारित होते; तर हेहि अनुमान
संभावनीय होय; परंतु मराठी शब्दसिद्धी वर जर सूक्ष्म विचार
केला, तर माझी अर्णी अटकळ होण्ये कीं, अर्णादि वर्णांचा
संधि करून शब्दांस आंखूड करण्याचा प्रकार मागाहून निघाल्या
असावा.

या प्रमाणें मुकुंदराज, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, आणि निवृत्तिनाथ,
यांच्या काळीं, शब्दां ग्रंथांत तरी, ज्या रूपानें मराठी भाषा वर्तत
होती त्याचें दिग्दर्शन केलें. पुढें ग्रंथांत व पद्यरचनेंत याच
भाषेची प्रवृत्ति पडून एकनाथ, नामदेव, उद्धवचिदधन, अमृत-
राय, मध्वमुनीश्वर, शिवदिनेकेशरी, केशवस्वामी, अनंततनय,

मुक्तेश्वर, रामदास, श्रीधर, वामन, तुकाराम, आदिकरून जे या महाराष्ट्र भाषेंत परम विख्यात, व ज्यांची वाणी परम रसाळ, असें जे कवि झाले, त्यांनींही याच भाषेचें अवलंबन करून आपल्या रुचिचेंच व्यानें हेत भक्तिज्ञानवैराग्योपदेशोतिहासात्मक अनेक ग्रंथ व काव्ये रचून इच्या ठायीं पंडित व रसज्ञ जनांच्या लक्षास पात्राभूत होण्याची योग्यता आणिली; परंतु ज्या काळीं हे कवि विख्यात झाले, त्या काळीं मुसलमानांचें प्राबल्य होऊन त्यांची राजसत्ता या देशांत चोहों कडेस प्रसृत होऊन गेली होती; ह्मणोन यांच्या ग्रंथांत पुढें उत्तरांतर प्राचीन मराठी शब्दांच्या ठिकाणीं यवनी शब्दांची मिसळ बरीच होत गेली. शेवटीं, अलीकडंस पेशवाईंत बारामतीकर पांडुरंगराव यांच्या पदरीं मोरोपंत या नावाचें कारकून होते, पुढें त्यांची काव्यव्युत्पत्ति सर्वोत्कृष्ट पाहून त्यांस पांडुरंगरावांनीं आपल्या घरचें पुराणिक केलें; त्यांनीं तर आपल्या रसभरित काव्यानें या भाषेस केवळ संस्कृत भाषेचीच प्रौढी आणिली. वामन आणि मोरोपंत यांस अनुक्रमे महाराष्ट्र भाषेचे व्यास व श्रीहर्ष ह्मटल्यासहि साजेल. प्राकृत भाषे विषयीं नाक मुरडणारे जे शास्त्री व पंडित त्यांस यांनींच लाजविलें. आज पांचतां जे कांहीं भांडार संस्कृतभाषारूप पेटित कुलूप घालून ठेविलें हातें, आणि तिची किल्ली ब्राह्मणांच्याच स्वाधीन होती, तें ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, वामन, मोरोपंत, आदिकरून जे ब्राह्मण कवि झाले, त्यांनीं उघडून काढून, त्याचें प्राकृत लेणें करून. सर्व लोकांस अर्पण केलें; ह्मणोन नुसतें याचें कौशल्य व चातुर्य वर्णाचें इतकेंच नाहीं, परंतु यांची औदार्यपूर्वक जी औपकारिक बुद्धि तिचीहि या प्रसंगीं प्रशंसा केली पाहिजे. मोरोपंतांच्या उत्तरावस्थेच्या समयीं बहुधा त्यांचाच कित्ता घेऊन सोलापुरांत रामजोशी प्रसिद्ध झाले; हे प्राकृत कविमालेंतील शेवटले मणि; यांचें शृंगाररसवर्णनपर आणि लोकाज्ञानध्वंसनपर अत्यंत रसाळ आणि उद्दाम बुद्धिस्फुरण पाहून रसिक पुरुषांस माना डोलविल्या शिवाय राहवत नाहीं. शेवटीं रावबाजीच्या कारकीर्दींत मजल-

शीच्या आखेरीस अनंतफंदी, वाळ्याकारंजकर, धोंडीवापु, आण सगनभाऊ, या शाइरांनी आपल्या तुणतुण्याची तार चांगली सुस्वर घडवून त्या काळाचा मराठमांड्या शब्दांच्या भेरीत वराच गाइला.

पूर्वी सांगितलेच आहे की, कोणताहि भाषा प्रौढ व विरतीण देशेस आणावयास जितक्या काळाची अपेक्षा असते, जो मयल आणि जें चातुर्य खर्चावें लागते, व वियेच्या प्रसारास ज्या प्रकारचें उत्तेजन आवश्यक असतें, त्या प्रकारें या सर्व गोष्टी घडवून आणायास समर्थ अशी महाराष्ट्र राज्याची सत्ता कधीतरी मुसलमानांच्या पूर्वी या महाराष्ट्र देशांत एकसारखी चालली होती अशी अटकळ होत नाही. पुढें हिंदूंचीं मांडालक राज्ये मोडून मुसलमानांचें या भरतखंडांत सार्वभौम्य झाल्या वर सुमारे चारशें वर्षे पर्यंत हा देश त्या लोकांच्या सत्तेत अर्वाच्छन्न राहिला. त्यांची भाषा व धर्म निराळा ह्मणून त्यांज कडुर्नाह या भाषेच्या वृद्धीस कांहीं साह्य नघडतां उलटें त्यांच्या योगानें सहस्रशः यवनी शब्द इत मिसळून इची निर्मलता मात्र दृषित झाली. आतां मुसलमानांच्या राज्यांत हिंदूस माठमाठे राज्याधिकार मिळत होत, या मुळें त्यांच्या राज्यांत सहस्रावधि हिंदू माठमाठे मानकरी व सरदार होत असत, या योगानें एथाल गुणजनांस आश्रय मिळून त्यांच्या गुणांची वृद्ध होत असे. या कारणा वरून महाराष्ट्र भाषेच्या अभिवृद्धीस कांहीं साहित्य घडलें असावें असे अनुमान करायास यांकिंचित् अवकाश आहे. वरकड, वाम्तविक दृष्टीनें पाहिलें, तर या काळीं जे एकनाथ, नामदेव, अमृतराय, वामन, तुकाराम, एतत्प्रभृति कवि झाले, ते बहुधा सर्व साधु होते, ह्मणोन त्यांची जी लोकौपकारिक बुद्धि, हाच या भाषेच्या अभिवृद्धीस मुख्य हेतु असें ह्मणणे हेंच खरें. पुढें शिवाजी पासून बाजीरावरघुनाथा पर्यंत सुमारे सव्वाशें वर्षे, मराठी लोकांचें प्राबल्य चालून हा देश त्यांच्याच सत्तेत होता; तेव्हां तरी महाराष्ट्र भाषेच्या अभिवृद्धीस कांहीं अलौकिक उत्तेजन व्हावें तर तसेंहि झालें नाहीं; शास्व-

विद्या आणि वेदपारायणविद्या यांस मात्र पेशवाईत विशेष प्रकारचें उत्तेजन होतें ह्यणोन त्या विद्या ब्राह्मण जातींत बऱ्याच वाढल्या. तथापि स्वराज्य होतें ह्यणोन हरिदास, पौराणिक, शार्दर, तमासगीर, नकल्ये, इत्यादि गुणिजनांस उदार हस्तांने बिदाग्या, भरगच्ची दुपेटे, व पागोटो मिळत, तीं या भाषेच्या अर्भवृद्धीम काहीं अल्पकारणभूत झालीं असें नाहीं; यां पासून हें कार्य बरेच झालें असें मला वाटतें.

इशवी सन १८१८ सांत हा महाराष्ट्र देश गहाण्या इंग्लिश सरकाराच्या हातीं आल्या वर पुढें सात आठ वर्षांनीं त्याणीं आपलें लक्ष इतर सहस्रावधि राजकीय विषयांत निमग्न असतां, आज पावेतो कोणत्याही सरकारांने ज्या कडेस विशेषेकरून लक्ष दिलें नाहीं त्या देशभाषे कडेस, व एतद्देशीय लोकांत सद्विद्येचा प्रसार व्हावा या विचारा कडेस लाविलें; हें या सरकाराचें उदार कृत्य परम स्तुत्यहें होय. या उद्देशानें सन १८२३ सांत “मुंबईची हेंद शाळा शाळापुस्तकमंडळी” या नावानें एक सभा स्थापित झाली. पुढें या सभेच्या कर्तृत्वाची बरीच घडामोड होऊन तिचें “मुंबईची शिक्षा मंडळी” या नावानें रूपांतर झालें; पुढें ही मंडळी मोडून, इचें काम सांप्रत, तत्स्थानापन्न सरकारांने स्थापित केलेली जा “बोर्डआव् एज्युकेशन” या नावाची सभा, ती करित आहे. पहिली सभा स्थापून आज अष्टावीस वर्षे झालीं, इतक्या कालाच्या अवधींत व्हाव तितके जरी ग्रंथ झाले नाहींत, तरी या महाराष्ट्र भाषेंत काहीं काहीं उपयोगी विषयां वर बरेच ग्रंथ झाले आहेत. या देशांत पूर्वीपासून पद्यात्मक ग्रंथ लिहिण्याची चाल होती; सरकारी कामकाजा शिवाय गद्यात्मक लेख लिहिण्याची चाल अगदीं नव्हती. मराठयांच्या अमलांत मात्र कोणी कोणी बखरा लिहून ही चाल नुकतीच पाडिली होती; परंतु तिचा प्रचार फारच थोडा तेव्हां ती होती नव्हती सारखीच द्यटल्यास चिंता नाहीं. महाराष्ट्र भाषेंत शुद्धरीतीने वाक्ययोजना करून रसभरित असे पहिले ग्रंथ सदाशिवकाशीनाथ छत्र्ये यांनीं रचिले; ह्यणोन यांस गद्यात्मक

ग्रंथांचे जनक द्रष्टव्यासहि साजेल. याच काळीं कित्येक पांडितांनीं मिळून एक महाराष्ट्र कोश केला हें एक मोठें उपयोगी काम झालें. या नंतर हरिकेशवजी आणि बाळगंगाधर शास्त्री याणींहि सरकारी शाळां करितां चार पांच ग्रंथ चांगले तयार केले; व या शिवायहि लहान लहान असे पुष्कळ ग्रंथ तयार झाले आहेत व होताहेत. सन १८३६ सांत मीं आपलें महाराष्ट्र व्याकरण प्रसिद्ध केलें, त्याचा उद्देश, व तें कोणत्या स्थितींत असतां रचिलें, या विषयीं कांहींशी सूचना त्याच व्याकरणाच्या प्रस्तावनेंत केली आहे, त्याची पुनरुक्ति एथें नकां. अलीकडेस, दर्पण व तदनंतर प्रभाकर हीं वर्तमानपत्रें निघाल्या पासून मोठा लाभ हा झाला कीं, त्यांच्या द्वारे लोकांस ज्ञान होऊन, एथील लोकांत मराठींत गद्यरूपांने लिहिण्याचा प्रचार चांगला वाढत चालला आहे. तेव्हां, अशा समयीं व्याकरणद्वारांने भाषेचे नियमन करणें किती आवश्यक आहे हें सुज्ञ पुरुष जाणतच असतील. हाच हेतु मनांत धरून मीं ही दुसरी आवृत्ति सिद्ध केली. इचा मुख्य उद्देश हाच कीं. जितके साधेल तितके करून, आज पावेतो जिला नियमांत आणण्या विषयीं कोणी प्रयत्न केलाच नाहीं द्वणोन अत्यंत विस्वलित झालेली, व व्याकरणरूप फणींने जिला कोणीं विंचरलेच नाहीं द्वणोन जींत अनेक ग्रंथ जमून फारच गुंतलेली, अशी जी ही मराठी भाषा, तिला कांहीं तरी नियमांत आणावी, आणि दीर्घकाळग्रंथित जी तिची गूत ती हातीं घेऊन तिचे पदर सोडवून कांहीं तरी उकलण्याच्या धोरणांत आणून बसवावी. आतां हें कार्य मीं कसें व कोठपर्यंत सिद्धीस नेलें याचा विचार करणें सुज्ञां कडेस आहे.

ही महाराष्ट्र भाषा आज पावेतो नियमांत नव्हती, द्वणोन इंच प्रकारहि फार आढळतात. दहाबारा कोशां वर भाषा बदलये, द्वणून जी लोकांची द्वण आहे ती अक्षरशः खरी आहे. इतकेंच नाहीं परंतु जे भाषाभिज्ञ आहेत त्यांच्या एकण्यांत शब्दवैचित्र्या वरून, स्वरभेदा वरून, व जातिपरत्वेंहि निरनिराळे

प्रकार येतात. कोंकणांतच या भाषेचे चार पांच प्रकार आढळतात: दमण पासून मुंबई पर्यंत एक प्रकार, यांत काहीं काहीं गुजराती शब्दाची मिमळ आहे: यांत वर्तमान काळीं एकवचनी, तृतीय पुरुषाचीं रूपें पुल्लिंगीं स्त्रीलिंगा प्रमाणें, आणि प्रथम पुरुषाचीं स्त्रीलिंगीं पुल्लिंगा प्रमाणें होतात. मुंबईच्या दक्षिणेस अंष्टागर प्रांताच्या भाषेचा प्रकार निराळा: महाडाच्या खाडी पासून जयगडच्या खाडी पर्यंत जो प्रांत न्यांतील भाषेचा प्रकार निराळा: पुढें रत्नागिरी प्रांताची शुद्ध कोंकणी भाषा या पेक्षां विशेष निराळी: राजापूरप्रांताच्या भाषेचा प्रकार निराळा: तेथून मालवणी भाषा निराळी. ईत गोमंतकी शब्द, व क्रियापदांचीं काहीं काहीं रूपेहि निराळ्या प्रकारचीं आढळतात: पुढें शुद्ध गोमंतकी भाषा, ही मराठी भाषेहून निराळी भाषा झटल्यासहि चिंता नाही. देशस्थ भाषेतिहि याच प्रमाणें प्रकार आढळतात: ज्या ज्या देशाच्या सीमे वर महाराष्ट्र देशाची सीमा मिळाली आहे, त्या त्या प्रांती त्या त्या भाषेचे शब्द यात मिसळून स्वगभेदाह निराळा होतो. कर्णाटक देशाच्या सीमे जवळच्या प्रांती, ह्मणजे करवीरा पासून सोलापूर पर्यंत जो प्रदेश त्यांत वेगळ्या प्रकारची भाषा आढळत्ये: वऱ्हाड प्रांताच्या थेट देशस्थी भाषेचा प्रकार निराळा: बऱ्हाणपुरा पासून नंदुरवार पर्यंत खानदेशाच्या समीपभागाच्या भाषेचा प्रकार निराळा; पुढें खानदेशाची भाषा गोमंतकी भाषे प्रमाणें मराठी भाषेहून निराळी झटल्यास चिंता नाही.—'साहेबा तूं खें वेता' हें जितकें शुद्ध महाराष्ट्र भाषे पासून निराळें, तितकेंच—'मनाभाऊ तूं कठ जास' ऐहि निराळें होय. आतां हे सर्व प्रकार वजा घालून महाराष्ट्र भाषेचे मुख्य दोन प्रकार मानिले आहेत—देशस्थ भाषा, आणि कोंकणस्थ भाषा: त्यात या व्याकरणांत, महाराष्ट्र देशाचा मध्यभाग जो पुणेप्रांत, त्यांत जी भाषा राजकीय आणि विद्वान् लोक बोलतात तिचे अनुसरण केलें आहे. त्यांत माझा व माझ्या वडिलांचा जन्म कोंकणांतला, ह्मणून यांत कदाचित् कोंकणी प्रका-

राचें यत्किंचित् आधिक्य असलें तरीं मला क्षमा मागायाम काहीं अवकाश आहे.

पहिल्या आवृत्तीचा आणि या आवृत्तीचा तारतम्यभाव पाहिला असतां या दोहोंतील महदंतर त्यांच्या लक्षांत आल्या वांचून राहणार नाहीं, असा मला तर भरंवसा आहे. पहिल्या आवृत्तींत जितकीं प्रकरणें आहेत त्यां पैक्षां ईत अधिक अमृतं तीं प्रत्येक एथें विशद केलीं आहेत. यांत लिंगानिवंध, विभक्ति-प्रकरण, उपान्य वर्णास विभक्तानें जां कार्य होतात तीं, क्रियापदप्रकरण, यांत विशेषेकरून रूप, भेद, अर्थ, यांहींकरून क्रियापदाच्या बहुधा सर्व रूपांचें कालानियमन, धातुर्माधत नामें, आणि शब्दसाधित नामें, इत्यादि प्रकरणांत जां भाठा घोंटाळा आहे, तो दूर करून न्याची यथाशक्ति योग्य व्यवस्था करण्यांत जितका प्रयत्न करवला तितका करण्यांत आळस कला नाहीं. पहिल्या आवृत्तीपैक्षां ईत वाक्यरचने संबंधी नियम विशद करून सात नियम नवे घातले आहेत. तशींच कारक, लेखनपद्धति, वाचनपद्धति, हीं प्रकरणें यांत नवीं घातलीं आहेत. या विषयांचें विवेचन या उपोद्घातांत केलें असतें, परंतु ग्रंथविस्तारभयास्तव आतां करित नाहीं; आणि तें या दोन आवृत्ति परस्पर मिळवून पाहिल्या असतां सहज ध्यानांत यावया जागे आहे. इतकें जरीं झालें तथापि यांत ग्रंथाच्या पूर्णतेचा आव घालितां येत नाहीं. या प्रकारचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न आहे, असें द्वाटल्यास चिंता नाहीं, द्वणोन कदाचित यांतील लेखांत व छापांत कोठे कोठे पूर्वापारविरोधरूप दोष आढळतील, तर या विषयां ग्रंथकर्त्यास क्षमा असावी. हा भाषारूप समुद्र फार विस्तीर्ण होय, यांत व्याकरणरूप नैकेत आरोहण करून शोध करूं लागलें असतां, जां जां अंतःप्रवेश होत जातो, तों तों याची लांबी, रुंदी, आणि खोली, अधिकाधिक दृष्टीस पडता: या विषयां कोणी प्राचीन वैय्याकरणानें द्वाटलें आहे;—

इंद्रादयोऽपियस्यांतनययुःशब्दवारिधेः ॥

प्रक्रियांतस्यकृन्स्यक्षमोवक्तुंनरःकथम ॥

द्वयान आपणाम जितका शोध लागेल तितका करून पुढील नाविकांस मार्ग सुगम करून ठेवावा इतकेंच आपलें काम. आतां हें काम म्यां या पुढील ग्रंथरचनेनें कसें व कौठपर्यंत सिद्धीस नेलें या विषयीं यथायोग्य विचार करणें मुझां कडेम आहे; मीं यांत बहुत श्रमानें जे जे नियम शोधून काढिले आहेत, त्यां वर त्यांणीं लक्ष दिलें, आणि त्यां विषयीं यथायोग्य विचार करून, त्यांत जे जे सयुक्तक त्यांस वाटतील, त्यांचें ग्रहण करून, सांप्रत जी महाराष्ट्र भाषा लिहिण्यांत अव्यवस्था आढळता, ती मोडून, ते ग्रहण केलें जे नियम त्यांस अनुसरून, ही भाषा नीट सारखी व्यवस्थेवर अणण्या विषयीं ते उद्युक्त हांत गेले, द्वयजे माझ्या इतक्या श्रमाचें माफक्य झालें असें मीं मानीन.

तिसऱ्या आवृत्ती विषयीं सूचना.

ही आवृत्ति दुसऱ्या आवृत्तीचीच प्रत आहे. परंतु ही छापत असता पूर्वावृत्तींत जीं अशुद्धें पडलीं होतीं, तीं शुद्ध करून ग्रंथकर्त्यानें कांठे कांठे नवे नवे शोधहि घातले आहेत.

मु॥ अहमदनगर

२ अक्टोबर १८५७ इ३५.

महाराष्ट्र भाषेचें व्याकरण.

खंड १.

व्याकरणशास्त्राची व्याख्या आणि त्याचा उपयोग
यां विषयीं.

१ व्याकरण ह्मणून एक शास्त्र आहे, जेणेकरून भाषेचें मर्मज्ञान होतें, ह्मणजे तिचे आंतील नियम कळतात, तेणेकरून शुद्ध कोणते आणि अशुद्ध कोणते, हें यथास्थित समजतें.

या वरून जर कोणी पुसेल कीं, 'काय व्याकरण जाणल्या वांचून शुद्ध बोलतां येत नाहीं?' तर याचें उत्तर असें आहे कीं, आपली भाषा शुद्ध बोलण्यास जरी व्याकरणाचें विशेष अगत्य नाहीं, तरी जो त्याज विषयीं अज्ञान, तो यद्यपि बहुवक्ता आहे, आणि जरी स्वतां अशुद्ध बोलत नाहीं, तथापि इतरांचें भाषण शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे, हें त्यास नीट दाखवितां येत नाहीं; त्या वेळेस तो गोंधळांत पडतो. तुर्हीच पाहा कीं ज्या कोणास व्याकरणाचें ज्ञान नाहीं, त्यास जर त्याच्या भाषेत एकादें अशुद्ध वाक्य ह्मणून दाखविलें आणि विचारिलें कीं, हें शुद्ध आहे कीं अशुद्ध आहे, तर तो अशुद्ध ह्मणून सांगेल; परंतु 'कां अशुद्ध?' ह्मणून त्यास कोणां प्रश्न केला असतां त्याच्यानें त्या पुसणाराचें समाधान करवणार नाहीं: घटकाभर पाहा, ज्याची स्वभाषा मराठी आहे, परंतु ज्यास व्याकरण ह्मणून काय वस्तु आहे हें ठाऊक नाहीं, अशा एका मनुष्यास पुसलें, कीं 'तीं मुलें तेंथे खेळतो, हें शुद्ध किंवा अशुद्ध?' तर तो ह्मणेल कीं अशुद्ध, परंतु कां अशुद्ध असें विचारिलें असतां त्याच्यानें यथास्थित

उत्तर देववणार नाही, कदाचित् छटलें तर असें ह्यणल कीं 'कां ह्यणजे तें कानांसच वाईट लागतें, असें कोणा बोलत नाही'; परंतु अशा उत्तरानें विद्वान् लोकांचें समाधान व्हावयाचें नाहीं. अहो, व्याकरण ह्यणजे शास्त्र होय, आणि भाषा बोलणें ही केवळ व्यावहारिक आणि स्वाभाविक गोष्ट होय, ह्यणोन या उभय गोष्टीं मध्ये फार अंतर आहे. या शिवाय स्वभाषेत व्याकरणाचा एक मोठा उपयोग असा आहे कीं, त्याच्या योगानें सर्वांची भाषा, व लिहिण्याची पद्धति एक पडून एतद्विषयक किंवा संशय दूर होतात. तसेंच, एकाद्या कठीण वाक्याचा अर्थ कोणा एकाच्या ध्यानांत यथास्थित आला किंवा नाहीं, हें जाणायचें असल्यास, त्याज कडून त्या वाक्याचा व्याकरणरूपानें पदच्छेद करवावा, ह्यणजे जर त्यास यथास्थित अर्थ समजला असला, तर तो अर्थास अनुकूल असा पदच्छेद करील, नाहीं तर चुकिल; सारांश व्याकरण हें अर्थाचें ही मोठें सूचक होय. आणि स्वभाषे खेरीज इतर भाषा शुद्ध रीतीनें व त्वरित शिकण्यास या व्याकरण शास्त्राचा तर फारच आवश्यक उपयोग आहे.

२ व्याकरणाचे मुख्य भाग तीन आहेत ; वर्णविचार, शब्दविचार, आणि वाक्यरचना.

खंड २.

वर्णविचार.

३ वर्णविचारांत वर्ण संबंधी विचार सांगितला आहे, ह्यणजे वर्णांचें लक्षण, त्यांचा संयोग, त्यांचीं स्थानें, आणि त्यांचे सधि, यांचें विवेचन या भागांत केलें आहे.

५ वर्ण ह्यणजे अ पासून झ पर्यंत जीं मूळाक्षरें तीं प्रत्येक.

५ वर्णांमध्ये दोन भेद आहेत—स्वर आणि व्यंजन.

६ स्वर ह्यणजे ज्यांच्या आश्रया वांचून अक्षर सिद्ध

होत नाही, व ज्यांचा उच्चार व्यंजना वांचून करितां येतो, असे जे वर्ण ते; हे स्वर सोळा आहेत.

स्वर.

*अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, लृ, ॡ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः.

यांत ऋ, ॠ, लृ, ॡ हे स्वर केवळ संस्कृत भाषेंतच येतात.

अं अः यांस स्वरांत लेखणें कित्येक पंडितांस प्रगस्त वाटत नाही, कारण ते असें ह्मणतात कीं, अं, अः यांस जर निराळे स्वर मानावें तर मग इं, इः, उं, उः, इ० यांस निराळे स्वर का मानूं नये? हा त्यांचा पूर्वपक्ष खरा आहे; परंतु एथें यांस स्वरांत गणिलें आहे, या वरून त्याहीं इतकेंच समजावें कीं, अनुस्वार आणि विसर्ग ह्मणून जे स्वरांच्या उच्चारणांत भेद आहेत. त्यांचे सूचक हे वर्ण होत.

७ कोणताही वर्ण उच्चारायास जो काळ लागतो त्यान मात्रा असें ह्मणतात.

८ या मात्राभेदेकरून मराठींत स्वरांचे दोन भेद आहेत—ऱ्हस्व आणि दीर्घ.

९ ऱ्हस्व स्वर उच्चारायास एक मात्रा लागतो, आणि दीर्घ स्वर उच्चारायास दोन मात्रा लागतात; अर्थात् जितका काळ ऱ्हस्वस्वर उच्चारायास लागतो, त्याच्या दुप्पट काळ दीर्घ स्वरास लागतो.

१० अ, इ, उ, ऋ, लृ, हे ऱ्हस्वस्वर.

११ आ, ई, ऊ, ॠ, ॡ, ए, ऐ, ओ, औ, हे दीर्घस्वर.

१२ लृ या वर्णास दीर्घत्व नाही असा संस्कृत व्याकरणांत नियम आहे.

१३ ए, ऐ, ओ, औ, यांसुक्रोणी संयुक्तस्वराही ह्यगतात.

१४ अ पासून लृ पर्यंत जे दहा स्वर, त्यांस मुख्य-स्वर ह्यगतात.

१५ अं, अः यांची वास्तविक पाहतां स्वर ह्यणून निराळी गणना नमात्री, व मूल संस्कृतांतही ती नाही, पुरंतु बालबोध लिपि शिकविणारे पंतोजी मुलांस अनुस्वार आणि विसर्ग यांचें ज्ञान व्हावें ह्यणोन यांसही स्वरांत लेखितात. यांत अक्षरां वर जो विंदु देतात त्यास अनुस्वार, आणि पुढे जे दोन विंदु देतात त्यांस विसर्ग, असें ह्यणतात.

१६ अनुस्वार ह्यणजे नाकांतून जो उच्चार होतो तो; हा उच्चार जाणावया करितां वर्णाच्या माथ्या वर असा एक विंदु देतात, आणि ज्या वर्णाच्या माथ्या वर हा अनुस्वार असतो, त्यास अनुनासिक अथवा सानुस्वार ह्यणावें. मराठींत अनुनासिक वर्णांचा उच्चार कर्तव्य असतां कोठें तो वर्ण केवळ नाकांतून मात्र उच्चारावा लागतो; जसें—कां, आंत, कांटा, तीं, इत्यादि. आणि कित्येक ठिकाणीं संस्कृता प्रमाणें या अनुस्वारा पुढे जो वर्ण असेल त्याशीं सवर्ण असे जे ड, ञ, ण, न, म, यांचा उच्चार कर्तव्य असतां ही अनुस्वराची योजना करितात; जसें—

रंक, अंग. यांचा उच्चार रङ्क, अङ्ग. हांय.

यांचा, भंजन. यांचा उच्चार याञ्चा, भञ्जन. हांय.

पंडु, तंटा, धिंड. यांचा उच्चार पण्डु, तण्टा, धिण्ड. हांय.

संतान, पंतोजी. } यांचा उच्चार { सन्तान, पन्तोजी. } हांय.
मंथन, धंदा. } { मन्यन, धन्दा. }

आंवा, रंभा, अंमा. यांचा उच्चार आम्बा, रम्भा, अम्मा. होय.

(अ) आतां मराठी भाषेंत बहुधा असानियम आहे कीं कित्ये-

क मराठी शब्दांत आद्य अक्षरा वर आणि बहुधा सर्वत्र अन्य अक्षरा वर अनुस्वार असतां, आणि अनुनासिक जे आ, ओ, यां पुढें च् ज झ हे वर्ण असतां, त्यांचें उच्चारण केवळ नाकांतून करावें लागतें; व हा भेद जाणवायाचा असतां क्वचित् त्या अनुस्वारा खालीं अशी अर्धचंद्राकार कुंडली करितात; जसें—कां, कीं, तूं, आंत, ते, कांच, सांज, खांच, इ०.

(इ) परंतु मराठींत वर सांगितला नियम आहे, ह्यणोन शब्दाच्या शेवटीं हें असें चिन्ह करण्याची कांहीं आवश्यकता नाहीं. तसेंच सर्व सप्तम्यंत शब्दांचा उपांत्य याच प्रमाणें अनुनासिक जाणावा; जसें—घरांत, भिर्तींत, वायंत, इ०.

सानुनासिक वर्णा पुढें च् ज झ हे वर्ण आले. तर अनुस्वाराचा कोंकण आणि देश यां परतें विकल्पें अनुनासिक उच्चार होतां; जसें—चिंच, झांज, इ०.

(उ) परंतु जेथे उच्चारणांत विकल्प होत असेल, तेथे हा भेद अवश्य दाखविला पाहिजे; जसें—सर्वांत एथे सर्व शब्दाच्या सप्तमीचें रूप, आणि सर्व आणि अंत यांचा संधि होऊन जो सर्वांत शब्द होतो त्याचें रूप, हीं सारिखीं असतां स्पष्ट रीतीनें लिहिणें झाल्यास पूर्व शब्द सर्वांत असा लिहावा, आणि दुसरा शब्द सर्वान्त असा लिहावा.

पुढें अकारान्त. इकारान्त, इ० शब्द याच प्रकारें लिहिले आहेत.

(ऋ) आणखी अनुस्वारा पुढें य, र, ल, व, श, ष, स, ह, हे वर्ण असतां, अनुस्वाराच्या उच्चारणांत कांहीं भेद पडतो; पूर्व वर्णा वर अनुस्वार असून, तो वर्ण जर अनुनासिक असला, आणि पुढें जर य आणि ल हे वर्ण असले,

तर यांस द्वित्व होतें; जसें—संयोग, संलग्न, इ०. आणखी र, व, श, ष, स, ह, हे वर्ण पुढें असतां प्रथम वर्ण अनुनासिक उच्चार्यमाण असून त्यास किंचित् दंतौष्ठ्य ह्मटलें पाहिजे; जसें—संरक्षक, संवाद, संशय, दंष्ट्रा, संसार, कंस, संहार, सिंह, इ०.

१७ ज्या अक्षरा पुढें विसर्ग असतो, त्या अक्षराचा अंत्यस्वर उच्चारून तो मुखांत वायू वर किंचित् आदळावा लागतो; जसें—छिः, अंः, दुःख, अंतःकरण, इ०.

१८ यांत ऋ, ॠ, लृ, ॡ, अः इतके स्वर संस्कृत शब्दां वांचून इतर प्राकृत शब्दांत येत नाहींत; परंतु हे स्वर ज्यांत असतात असे जे संस्कृत शब्द, ते मराठी भाषेत पुष्कळ आहेत, ह्मणोन यांस एथें स्वरांत अवश्य गणिलें पाहिजे.

१९ व्यंजन ह्मणजे स्वरा वांचून ज्याचा स्पष्ट उच्चार होत नाहीं असा जो वर्ण तें. हीं व्यंजनें चौतीस आहेत.

व्यंजनें.

क,	ख,	ग,	घ,	ङ,
च,	छ,	ज,	झ,	ञ,
ट,	ठ,	ड,	ढ,	ण,
त,	थ,	द,	ध,	न,
प,	फ,	ब,	भ,	म,
य,	र,	ल,	व,	श,
ष,	स,	ह,	ळ.	

यांतून प्रत्येक व्यंजनाची अर्ध मात्रा जाणावी.

२० दुसरें यांत च, ज, झ, यां व्यंजनांचा उच्चार

ण, भ, र यांची आकृति कधीं ण, ऩ, न अशीही आढळती.

मराठी भाषेन दोन प्रकारचा आहे, एक तर मूळ संस्कृता प्रमाणे शुद्ध तालव्य; जसे-चंद्र, चार, चित्त, चौर्य, जन, जाया, जीर्ण, झलरी, झांझा, इ०; आणखी दुसरा दांतांशीं जीभ आणून जो दंततालव्य उच्चार होतो तो; याचीं उदाहरणे-चणे, चार, जासूद, जो, झांज, झुकणे, इ०. या वर्णांचा दंततालव्य उच्चार असतां त्यांच्या वरल्या रेघेच्या डावे कडेस एक बिंदु द्यावा.

या वर्णांच्या तालव्य आणि दंततालव्य उच्चारां विषयीं मराठींत बहुधा असा नियम आहे, कीं-

(अ) शुद्ध संस्कृत, अरबी, अथवा फारसी शब्द, अथवा यां वरून साधलेले जे शब्द, त्यांत च, ज, झ, यां वर्णांचा उच्चार तालव्य जाणावा.

(आ) जे शुद्ध मराठी शब्द, अथवा परभाषेतून येऊन जे केवळ मराठी होऊन गेलेले शब्द, त्यांतल च, ज, झ, यां वर्णांच्या अंतीं जर अ, आ, उ, ऊ, ऐ, ओ, औ, ह्यणजे इ, आणि ए, हे स्वर वर्ज करून अवशिष्ट राहिलेले स्वर असले, तर बहुधा त्यांचा दंततालव्य उच्चार होतो.

(इ) यांत ए असतां कौकण आणि देश यां परतें विकल्पें दंततालव्य उच्चार होतो; जसे-त्याचें अ० त्याचें, माझें अ० माझे, खाजें अ० खाजें, इ०.

यांत बहुधा आरंभीं असल्या पेशां शेवटीं एकार असतां दंततालव्य उच्चार विशेष आढळतो.

ही बिंदु देण्याची रीति अलिकडेस निवाली आहे. आणखी यद्यपि, महाराष्ट्र लोकांस या चिन्हाची मोठी आवश्यकता आहे असें मला वाटत नाहीं, तथापि सामान्यतः सर्वास या वर्णांचें उच्चारण, आणि कोठें कोठें अर्थ ग्रहण ही निःसंशय व्हावें, ह्यणोन हें चिन्ह लिहिणें मला काहींसें आवश्यक वाटतें. परंतु

हैं जोड़िते वेळेस सर्वाहीं अनुस्वारा प्रमाणें याज विपर्या फार सावध असावें; या चिन्हाची आवश्यकता पुढें विभक्तिप्रकरणां यथास्थित प्रतिपादिली आहे.

ड, ञ, आणि ष, हीं अक्षरें संस्कृत शब्दांत मात्र येतात.

२१ ड, या वर्णाचा उच्चार मराठींत दोन प्रकारचा आहे; त्याचा नियम असा आहे कीं, हा वर्ण शब्दाच्या आरंभां असतां याचा उच्चार शुद्ध ड सारिखा होतो; परंतु शब्दाच्या मध्ये, अथवा शेवटीं, असला तर, शुद्ध ड उच्चारिते वेळेस जितकी जीभ टाळ्यावर दाबावी लागती तितकी न दाबितां मध्येच किंचित् पसरावी लागती; डाग आणि वडबड, या दोहों शब्दांत डचा उच्चार सारिखा नाही.

(अ) शेवटीं द्वित्त ड असला, अथवा उपांख वर्ण जर अनुनासिक असला, तर डच्या शुद्ध उच्चारांत कांहीं फेर पडत नाही. जसें—अड्डा, सांड, इ०.

या उच्चारणा विपर्यां कित्येकांस संशय आहे, ते द्वणनात डचे दोन उच्चार कोठें ही नाहीत; मुंबईप्रांतांत मुमलमान, पारशी आदिकरून लोकां मध्ये मात्र असा हा डच्या उच्चारणांत फेर पडतो. परंतु मला वाटतें ही त्यांची चूक आहे. मुसलमान आदिकरून लोक तर केवळ डचा र सारिखांच उच्चार करितात, तां तर केवळ अप्रशस्त, परंतु मराठी शब्दांत शंवटल्या व मधल्या डच्या उच्चारांत आणि पहिल्या डच्या उच्चारांत किंचित् फेर असतो, यांत संशय नाही. गडबड, भडभड्या, यांत आणि डाग, डुकर, यांत, डच्या उच्चारणांत फेर आहे या विपर्यां मला तर संशय वाटत नाही.

२२ क्ष, आणि ञ, हीं अक्षरें बहुधा सर्व व्यंजनांत लेखिनात, परंतु हें ठीक नव्हे; तीं संयुक्त व्यंजनें होत; तीं कशीं हें पुढें लौकरच समजण्यांत येईल.

आतां सर्वत्र परिपाठ पडला आहे द्वणान, क्ष, आणि ञ यांस

वर्णानुक्रमांत धरिलें ह्यणोन चिंता नाहीं, परंतु व्याकरणा मध्ये मात्र त्यांच्या या प्रमाणें भेद दाखविला पाहिजे.

२३ आतां स्वर व्यंजनांशीं मिळाल्यानें विशेष काय होतो तो सांगतो; व्यंजनास जेव्हां अ, मिळतो तेव्हां त्यांचें, असें जें अपूर्णपणाचें चिन्ह असतें तें मात्र जातें, परंतु आ मिळाला असतां तें जाऊन पुढें । अशी खूण लिहितात, ईस काना ह्यणतात. स्वर, यांच्या खूणा, आणि त्या खूणांच्या संज्ञा खालीं लिहून दाखविल्या आहेत.

स्वर.	खूणा.	संज्ञा.
आ	।	काना
इ	ि	ऱ्हस्व वेलांटी
ई	ी	दीर्घ वेलांटी
उ	ु अ००	ऱ्हस्वउकारचिन्ह
ऊ	ू	दीर्घउकारचिन्ह
ऋ	ॠ	ऱ्हस्वऋकारचिन्ह
ॠ	ॡ	दीर्घऋकारचिन्ह
ऌ	ॢ	ऱ्हस्वऌकारचिन्ह
ॢ	ॣ	दीर्घऌकारचिन्ह
ए	॑	मात्रा
ऐ	॒	दुमात्रा
ओ	॑	कानामात्रा
औ	॒	द्विमात्रकाना
अं	॑	अनुस्वार
अः	:	विसर्ग

व्यंजनास स्वर मिळविल्यानें अक्षरें कशीं होतात, व ते

मिळाले असतां व्यंजनास विशेष काय होतो, हे स्वरांच्या अनुक्रमाने खाली लिहून दाखविले आहे.

क या व्यंजनास अ स्वर मिळतो, तेव्हां क, असे अक्षर }
सिद्ध होते. }

क	आ	का
क	इ	कि
क	ई	की
क	उ	कु
क	ऊ	कू
क	ऋ	कृ
क	ॠ	कृ
क	लृ	कृ
क	लृ	कृ
क	ए	के
क	ऐ	कै
क	ओ	को
क	औ	कौ
क	अं	कं
क	अः	कः

२४ या प्रमाणे कोणत्याही व्यंजनास अनुक्रमे स्वर मिळविले ह्मणजे त्या पंक्तीस बाराखडी ह्मणतात.

(अ) यांत बहुधा ऋ, ॠ, लृ, लृ, हे स्वर व्यंजनांशीं मिळवून पंतोजी सांगत नाहींत.

(आ) उच्या खुणा दोन सांगितल्या, त्यांत ७ ही शेवटली खुणा, ज्या वर्णास स्वाभाविक काना असतो त्यास मात्र, विकल्पे लिहितात. ८ यास निरंतर उर्चा ही शेवटलीच

खूण लिहितात; जसें-रु; व दीर्घ रू या प्रमाणें काढि-
तात.

भाग १.

जोडाक्षरविचार.

२५ जोडाक्षर ह्यणजे जोडलेलें अक्षर, हा अर्थ तर उघडाच आहे, परंतु अर्थविस्तार केला असतां असा आहे कीं, दोन किंवा अधिक व्यंजनांस पुढें एकादें अक्षर जोडिल्यानें, अथवा दोन किंवा दोहों पेशां अधिक व्यंजनें एकत्र जोडून मग त्यांस स्वराचा योग केल्यानें, जोडाक्षरें होतात; जसें-क् यास अ मिळविल्यानें क्क; आ मिळविल्यानें क्का; इ मिळविल्यानें क्कि; इ०.

२६ हीं जोडाक्षरें काढायाची रीति अशी आहे कीं, जें जोडाक्षर लिहायानें असेल त्याचा पहिला वर्ण अर्धा काढून पुढें दुसरें अक्षर लिहावें. ग्म लिहायाचा आहे असें मनांत आणा; आतां पाहा--पूर्व ग् हा ळ असा अर्धा काढून त्यास म जोडिला ह्यणजे या प्रमाणें ग्म हें अक्षरसिद्ध होतें; याच प्रमाणें ग्म्य, क्त्य, त्स्यू, इत्यादि तीन वर्णांचीं जोडाक्षरें जाणावीं. ज्या वर्णास स्वाभाविक काना असतो, त्याचा तो काढून टाकिला ह्यणजे त्या वर्णाचा आकार अर्द्धा होतो.

२७ कोणत्याही व्यंजनास र जोडणें तर हें चिन्ह जोडितात; परंतु ज्या व्यंजनास स्वाभाविक काना असतो त्यास र जोडणें तर त्याच्या कान्यास डावे कडे ही अशी रेघ ओढितात; जसें-क्र, प्र, म्र, स्त्र, इ०. परंतु ज्यास तो स्वाभाविक काना नसतो, त्यास खालीं २ असें चिन्ह लिहिल्यानें र जोडिला जातो; जसें-छ्र, ट्र, ड्र, इ०.

तात्पर्य हेच कीं, र या वर्णाची दुसऱ्या प्रकारची आकृति न अशी आहे, तिचा हा अंश जोडितात.

२८ ज्यास स्वाभाविक काना नसतो, त्यास जर कोणतें ही अक्षर जोडणें तर, जें जोडायार्चें तें अक्षर त्याच्या खाली लिहावें, ही उत्तम रीति; परंतु कधीं त्याच्या सन्निकृष्टही लिहितात. परंतु अक्षरां वरील जी स्वाभाविक रेघ ती त्यांस एकच असली पाहिजे; जसें—**रु टम, रु टक, रु डन, क वल**, इ०.

२९ जोडाक्षरां मध्ये र अंमळ विलक्षण आहे; पाहा, त्यास कोणतेंही अक्षर किंवा अक्षरें जोडणें तर, त्याच अक्षरा वर अशी खूण करावी लागती; या चिन्हास रेफ अशी संज्ञा आहे; उदाहरण—**क, म, गा, चि, श्य**, इ०.

३० कित्येक जोडाक्षरें दोन रीतींनीं लिहितात, त्यांत जीं विपरीत असतात, तीं लिहिण्यांत फार, दुसरीं क्वचित् तीं शिकणारांनीं ध्यानांत धरावीं. **त्र** हें **त्र** होय; **क** हें **कः**; **क्त** हें **क्त**; **त्त** हें **त्त**; **स्त्र** हें **स्त्र**; **स्थ** हें **स्थ**; **ह्य**, हें **ह्य**; **ह्य** हें **ह्य** अ० **म्ह**; **ह्य** हें **ह्य** होय.

३१ श या अक्षरास **र, ल, व, न**, आणि **च**, हीं अक्षरें जोडायार्चीं असलीं तर, त्याचें बहुत करून **श्** असें रूपांतर होतें; जसें—**श्री, श्ला, श्वा, श्र, श्व**.

भाग २.

स्थानविचार.

३२ ज्या वर्णाचें उच्चारण मुखाच्या ज्या स्थाना पासून घडतें, तें त्या वर्णाचें स्थान होय.

अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह, यांचें कंठस्थान. हे वर्ण कंठय जाणावे.

इ, ई, च, छ, ज, झ, ञ, य, श, यांचें तालुस्थान हे वर्ण तालव्य जाणावे.

ऋ, ॠ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ल, यांचें मूर्द्धास्थान. हे वर्ण मूर्द्धन्य.

ल्, ल्ल, त, थ, द, ध, न, ल, स, यांचें दंतस्थान. हे वर्ण दंत्य.

उ, ऊ, प, फ, ब, भ, म, यांचें ओष्ठस्थान. हे वर्ण ओष्ठ्य.

ए, ऐ, . . . यांचें कंठतालुस्थान. हे वर्ण कंठतालव्य.

ओ, औ, यांचें कंठौष्ठस्थान. हे वर्ण कंठौष्ठ्य.

व यांचें दंतौष्ठस्थान. हा वर्ण दंतौष्ठ्य.

च, छ, ज, झ, यांचें दंततालुस्थान. हे वर्ण दंततालव्य.

अनुस्वरांचें नासिकास्थान जाणावें.

विसर्गांचें कंठस्थान जाणावें.

ङ, ञ, ण, न, म, यां वर्णांचीं पूर्वोक्त तीं तीं स्थानें असून, आणखी यांचें नासिकास्थानही होय. हे वर्ण अनुनासिक जाणावे.

भाग ३.

संधिविचार.

३३ दोन वर्ण जेथें मिळतात त्या स्थळीं त्यांचा संधि ह्मणतात.

३४ दोन स्वर जेथें मिळतात त्या संधीस **अच्संधि**,*
अथवा **स्वरसंधि** झणतात.

३५ दोन व्यंजनें जेथें मिळतात त्या संधीस **हल्संधि**,
अथवा **व्यंजनसंधि** झणतात.

वास्तविक पाहिलें असतां, हें संधिप्रकरण संस्कृत व्याकरणाचा भाग होय; शुद्ध मराठी शब्दांत संधि होत नाहीं. तथापि या भाषेंत संधि जाणण्यास अथवा करण्यास विरळा प्रसंग येतो असें नाहीं; कांकीं यां भाषेंत संस्कृत शब्दांचा भरणा फार आहे झणोन संस्कृताच्या नियमा प्रमाणें **संधि** करण्याचा वारंवार प्रसंग पडतो, या करितां या प्रकरणीं उपयुक्त नियम सांगणें आवश्यक आहे.

संस्कृत व्याकरणांत हा संधि साधण्या करितां वर्णांची कृत्रिम रचना केली आहे, त्या सारिखी कांहींशी रचना करून एथें हल्संधिप्रकरणीं दाखविली आहे.

विभाग १.

अच्संधि अ० स्वरसंधि.

३६ मुख्यस्वरांतून एकजातीय दोन स्वर असले तर, त्या दोहोंचा संधि दीर्घ होतो—अ किंवा आ आदीं असून, पुढें अ किंवा आ आला, तर त्या दोहों स्वरांच्या स्थानीं आ असा दीर्घ आदेश होतो. तसेंच इ किंवा ई यांच्या पुढें इ किंवा ई असतां त्यांच्या स्थानीं ई आदेश होतो; या वरून पुढें जाणावें.

* संस्कृत व्याकरणांत स्वरांस बहुतकरून **अच्** झणतात, आणि व्यंजनांस **हल्** झणतात. हीं नांवे, संस्कृतांत प्रत्याहार झणून जी या संधी करितां वर्णरचना केली आहे, त्या वरून पडलीं आहेत. संस्कृत व्याकरणांत याच संज्ञा फार प्रसिद्ध आहेत, झणोन एथेंही त्यांचेच ग्रहण केलें आहे.

उदाहरणें.

वस्त्र + अन्न = वस्त्रान्न.	हरि + इच्छा = हरीच्छा.
धर्म + आश्रय = धर्माश्रय.	करी + इंद्र = करींद्र.
गंगा + अर्पण. = गंगार्पण.	भानु + उदय = भानूदय.
रंभा + आज्ञा = रंभाज्ञा.	भू + उत्तर = भूत्तर.
पितृ + ऋण = पितृण.	

३७ अ किंवा आ, आणि दुसरे विजातीय स्वर यांचे संधि येणे प्रमाणे होतात;—ह्रणजे, पूर्वी अ किंवा आ असून पुढे अर इ किंवा ई असला, तर या उभय स्वरांच्या स्थानीं ए आदेश होतो; उ किंवा ऊ असला, तर ओ; ऋ किंवा ॠ असला तर अर्; ल्ह असला तर अल्; ए किंवा ऐ असला तर ऐ; आणि ओ किंवा औ असला तर औ; असे आदेश होतात:—

उदाहरणें.

मुख + इंदु = मुखेदु	तव + ऋद्धि = तवर्द्धि.
सुर + ईश्वर = सुरेश्वर	एक + एक = एकैक.
शीत + उष्ण = शीतोष्ण	देव + ऐश्वर्य = देवैश्वर्य.
गंगा + उदक = गंगोदक	गंगा + ओघ = गंगौघ.
माया + औपाधिक = मायौपाधिक.	

३८ मुख्यस्वरांतले अ आ यां शिवाय इतर जे स्वर, त्यांचा मुख्यस्वरांशीं अथवा संयुक्तस्वरांशीं या प्रमाणे संधि होतो:— इ ई यांच्या स्थानीं य्; उ ऊ यांच्या स्थानीं व्; ऋ ॠ यांच्या स्थानीं र्; ल्हच्या स्थानीं ल्; एच्या स्थानीं अय्; ऐच्या स्थानीं आय्; ओच्या स्थानीं अव्; आणि औच्या स्थानीं आव्; असे आदेश होतात:—

उदाहरणें.

इति + अर्थ = इत्यर्थ.	मातृ + अर्थ = मात्रर्थ.
प्रति + उत्तर = प्रत्युत्तर.	पितृ + आनंद = पित्रानंद.
गौरी + आनंद = गौर्यानंद.	ल + अनुबंध = लनुबंध.
मनु + अंतर = मन्वंतर.	ने + अनं = नयनं.
गो + उत्साह = गवुत्साह.	

इ०

इ०

या अच्संधी मध्ये दोन प्रकार आहेत. एक गुण, आणि एक वृद्धि.

३९ जेव्हां इच्चा ए होतो, उच्चा ओ, ऋच्चा अर्, आणि लच्चा अल् होतो, तेव्हां त्या विकारास गुण ह्मणतात.

४० जेव्हां अच्चा आ, इ आणि ए यांचा ऐ, उ आणि ओ यांचा औ, ऋच्चा आर्, आणि लच्चा आल् होतो, तेव्हां त्या विकारास वृद्धि ह्मणतात.

विभाग २.

हल्संधि अ० व्यंजनसंधि.

४१ व्यंजनांचे संधि स्पष्ट कळायी करितां अगोदर प्रत्याहार सांगतो.

अ, इ, उ; ऋ, ल;—ए, ओ; ऐ, औ;—

ह, य, व, र; ल;—ञ, म, ङ, ण, न;—झ, भ; घ, ढ, ध;—ज, ब, ग, ड, द;—ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त; क, प;—श, ष, स; ह;

यां मध्ये असा नियम आहे कीं, कोणतीही दोन अक्षरे ह्यटलीं ह्मणजे त्यांत त्यां सुद्धां त्यां दोहों मधल्या सर्व अ-

क्षरांचा समावेश जाणावा; जसे;— अ—लृ ह्मटलें ह्मणजे अ, इ, उ, ऋ, लृ, इतक्या वर्णांचा प्रत्याहार जाणावा; तसेंच अ—ब ह्मटलें ह्मणजे त्यांत अ पासून ब पर्यंत जितके वर्ण आहेत त्यां सर्वांचा समावेश होतो; तसेंच ज—द ह्मटलें ह्मणजे यांत ज, ब, ग, ड, द, इतके वर्ण येतात.

४२ आतां व्यंजनांच्या संधी विषयीं सामान्य रीति अशी आहे कीं, पदाच्या अथवा शब्दाच्या अंतीं झ—ह (एथें शिकणारानें लक्षांत ठेवावें कीं झ—ह ह्मटलें ह्मणजे झपासून हपर्यंत जितके वर्ण ते सारे) असतां पुढें कोणताही वर्ण येऊ अथवा न येऊ तथापि विवक्षा असतां त्याच्या स्थानीं ज—द होतो; ह्मणजे क् अ० ख् यांच्या स्थानीं ग्; च् अ० छ् यांच्या स्थानीं ज्; ट् अ० ठ् यांच्या स्थानीं ड्; त् अ० थ् यांच्या स्थानीं द्; आणि प् अ० फ् यांच्या स्थानीं ब् आदेश होतो.

उदाहरणें.

वाक् + वर = वाग्वर.		षट् + रिपु = षड्रिपु.
वाक् + ईश = वागीश.		तत् + आश्रय = तदाश्रय.
अच् + अंत = अजंत.		अप् + द = अब्द.
इ०.		इ०.

यांत नियम हाच कीं, पुढें वर्ण नसतां विकल्पें ज—द होतो, आणि पुढें वर्ण असल्यास ज—द केलाच पाहिजे.

४३ यांत आणखी असा नियम आहे कीं, पूर्वीं त्, थ्, द्, ध्, न्, असून जर पुढें च्, छ्, ज्, झ्, ञ्, अथवा ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, हे वर्ण आले, तर त्यांच्या स्थानीं पुढल्या वर्णांचा

आदेश होतो; परंतु छ् अ० झ्, आणि ट् अ० ढ् यांच्या स्थानीं सवर्णांचा आदेश न होतां च् अ० ज्, आणि ट् अ० ढ् याच वर्णांचा अनुक्रमे आदेश होतो.

उदाहरणें.

तत् + चरित्र = तच्चरित्र. | सत् + जन सज्जन.
 तद् + छत्र = तच्छत्र. | तत् + टीका तटीका.
 भगवत् अ० द् + डमरु = भगवदुडमरु.

४४ तवर्गा पुढें ल् असतां तवर्गाच्या स्थानीं ल्चा आदेश होतो; जैसे—भगवत्+लीला=भगवलीला.

४५ तवर्गा पुढें श् असतां तवर्गाच्या स्थानीं चवर्ग, आणि श्च्या स्थानीं छ् असे आदेश होतात.

उदाहरणें.

सत् + शास्त्र = सच्छास्त्र | तद् + श्लोक = तच्छ्लोक.

४६ झ-ष पुढें जर ह् असला, आणि त्यांचा संधि कर्तव्य आहे, तर ह्च्या स्थानीं विकल्पें पूर्व वर्णांच्या वर्गातील जे चतुर्थ वर्ण झ्, भ्, घ्, ढ्, ध् यांचा त्याच्या त्याच्या सवर्णा प्रमाणें आदेश होतो.

उदाहरणें.

वाक् अ० ग् + हरि = वाग्हरि अ० वाग्घरि.

अच् अ० ज् + हल् = अज्हल् अ० अज्झल्.

षट् अ० ङ् + हृदय = षड्हृदय अ० षड्दय.

एतत् अ० द् + हवि = एतद्दहवि अ० एतद्धवि.

इ०

इ०

४७ य-स जर शब्दाच्या अंती आहेत, आणि त्यां पुढें

त्र, म, ड, ण, न् यांतून कोणताही अनुनासिक वर्ण आला तर पूर्व वर्णाच्या स्थानी विकल्पे सवर्ण अनुनासिकाचा आदेश होतो.

उदाहरणे.

वाक् + मन = वाङ्मन अ० वाग्मन.

षट् + मास = षण्मास अ० षडास.

चित् + मय = चिन्मय अ० चिग्रय.

तत् + नयन = तन्नयन अ० तदनयन.

हा संधिविचार संस्कृतांत फार मोठा आहे, ह्यणोन त्यांतल्या ज्या मुख्य मुख्य रीति, ज्यांचा मराठींत उपयोग पडतो, त्या एथें सांगितल्या आहेत. त्यांत या हल्संधीचे जे नियम एथें सांगितले आहेत त्यांस कित्येक बाधकही शब्द आहेत, परंतु तितक्या बारकाईत जाण्याचें एथें काहीं प्रयोजन दिसत नाहीं. या इतक्या नियमां वरून प्राकृतांत बहुधा सर्वत्र निर्वाह होईल असा मला भरंवसा आहे.

खंड ३.

शब्दविचार.

४८ या विचारा मध्ये भाषेस मूलरूप जे शब्द, त्यांची उत्पत्ति, साधन, जाति, आणि इतर शब्दांशीं त्यांचा संबंध, यां विषयीं विचार सांगितला आहे.

भाषा ह्यणजे मनुष्यांस व्यवहारांत परस्परांचे मनोभाव समजावे ह्यणोन परंपरागत शब्दांचें अवलंबन करून मुखानें जें बोलतात ती होय. या वरून अनुमान केलें असतां होईल की, भाषे मध्ये शब्दमात्रास नियम असावे; हे नियम कसकसे हा विचार या पुढल्या भागांत केला आहे.

कदाचित् कोणीं शिकणारानें पहिल्यानंच पुसलें कीं, भाषे मध्ये नियम आहेत? तर त्याणें समजावें कीं, जर भाषे मध्ये नियम नसते तर भाषाच नसती; कांकीं जेव्हां मुलें लहान असतात, त्या काळीं 'बाबा आला,' 'आई आली,' 'पोर आलें,' असें ह्मणतात; नियम नसता तर या तिघांस आला, आली, आलें, अशीं निराळीं रूपें कां असतीं! बाबा पुरुष आहे, ह्मणोन त्यास आला; आई स्त्री आहे, ह्मणोन तीस आली; आणि पोर हलकें, अथवा तेंथें मुलगा किंवा मुलगी अशी विवक्षा नाहीं, ह्मणोन त्यास आलें, असें ह्मणतात; यासच नियम ह्मणावा: जर हा नियम नसता, तर एक मूल 'बाबा आली,' दुसरें मूल 'आई आला,' 'टिपू आलें,' आणि तिसरें मूल या परीस विलक्षण ह्मणतें; कांकीं मग कोणत्याही गोष्टीचा नियमच न राहता; परंतु पुरुषाला पुरुषा प्रमाणें, स्त्रीला स्त्री प्रमाणें ह्मणावें. हा त्यांच्या वडिलांचा परंपरागत नियम आहे, ह्मणोन पुढें मुलेंही त्यासच अनुसरून बोलतात.

४९ शब्द ह्मणजे ज्या पासून अर्थ निष्पन्न होतो असा जो मुखांतून एकवर्णात्मक अथवा बहुवर्णात्मक ध्वनि निघतो तो; अथवा, त्यातें दाखविणारा जो लिखित वर्णसमुच्चय त्यासही शब्द ह्मणावें. जसें—तो, हा, घोडा, मनुष्य, खटपट, इत्यादि प्रत्येक शब्द जाणावे.

या प्रमाणें वैयाकरणांची शब्दाची व्याख्या होय. वेदांती व नैयायिक हे तर श्रोत्रेंद्रियविषयक जो ध्वनि त्यास शब्द ह्मणतात, मग तो सार्थ अथवा व्यर्थ कां असेना.

५० शब्द दोन प्रकारचे—सिद्ध आणि साधित.

५१ सिद्ध शब्द ह्मणजे जे शब्द इतर शब्दां पासून व्युत्पन्न नसून, स्वतःसिद्ध असतात ते; जसें— घोडा, लांकूड, डोळा, नाक, तोंड, इ०.

५२ साधितशब्द ह्मणजे जे इतर शब्दां पासून व्यु-

त्पन्न झाले असतात; जसे—शास्त्री, विद्वान्, याज्ञिक, नैया-
यिक, लांकूडतोड्या, वाघनख्या, इ०.

वास्तविक विचार केला असतां असें ध्यानांत येतें कीं, कोण-
त्याही भाषेत केवळ सिद्ध शब्द तर फार थोडे निघतील; कांकीं
भाषेंतु जे शब्द वाढतात, ते बहुधा अनेक प्रकारच्या प्रत्ययाच्या
अथवा समासाच्या योगेंकरून; तेव्हां केवळ मूळ प्रकृतीलाच
जर सिद्ध शब्द झटलें तर असे सिद्ध शब्द फार थोडे निघ-
तील. त्यांत आणखी कित्येक शब्दांच्या व्युत्पत्तीचें ज्ञान होत
नाहीं, तेव्हां अर्थात् तें ज्ञान होई तों पर्यंत त्यांस सिद्धच झ-
टलें पाहिजे; यास उदाहरण: **माती** झटलें असतां सामान्यतः
सर्वास पहिल्या दृष्टीस सिद्ध शब्दसा वाटतो, परंतु अंमळ
विचार करून पाहिलें असतां लागलेंच समजतें कीं, हा संस्कृत
शब्द जो **मृत्तिका** त्याच्या अपभ्रंश होय. परंतु पुनः मनांत
आशंका उत्पन्न होती कीं, **मृत्तिका** हा तरीं मुळचा सिद्ध
शब्द आहे काय? तर नाहीं. मूळ **मृत्** शब्दा वरून स्वार्थी
त्तिकन् प्रत्यय होऊन पुढें त्यास स्त्रिलिंगीं **टाप्** प्रत्यय होऊन
मृत्तिका शब्द संस्कृतांत सिद्ध झाला आहे. तेव्हां अशा विचा-
राच्या जाळांत सर्व पडले असतां निर्वाह लागणार नाहीं; अत-
एव, असा विवाद न करितां सामान्यतः व्याकरणाचा व्यवहार
चालविण्या करितां ज्या कोणास एकाद्या शब्दाची व्युत्पत्ति
माहित नसेल त्याणें त्यास सिद्ध शब्द झटलें असतां त्यांत
मोठा दोष आहे असें कोणीं मानूं नये.

५३ या साधित शब्दां मध्ये **सामासिक** शब्द असा
आणखी एक भेद आहे. दोन अथवा अधिक शब्दांचा
संयोग होऊन त्यांचा एक शब्द होतो तो **सामासिक**
शब्द; जसें—आईबापें, बहिणभावडें, भक्तिरस, कृपावलोकन,
चक्रपाणि, इत्यादि.

भाग १.

सविभक्तिकशब्दविचार.

५४ आणखी प्रक्रिये वरून व्याकरणांत शब्दांचे मुख्य दोन भेद आहेत; एक सविभक्तिक, आणि दुसरा भ्रुविभक्तिक अ० अव्यय.

५५ सविभक्तिक शब्द ह्यणजे ज्यां वरून विभक्तिकार्ये होतात असे शब्द; जसें—राम, घर, मा, वरा, जाणें, येणें, इ०.

५६ अविभक्तिक अ० अव्यय ह्यणजे ज्यां वरून विभक्तिकार्ये होत नाहींत असे शब्द; जसें—सट्कन, आणि, जर, खालीं, छिः, इ०.

५७ महाराष्ट्र भाषेंत शब्दमात्राचे आठ वर्ग अथवा जाति आहेत; त्यांत सविभक्तिकांत चार—नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद; आणि अविभक्तिकांत अथवा अव्ययांत चार—क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी, आणि केवलप्रयोगी अ० उद्गारवाची मिलून आठ.

या व्याकरणाच्या प्रथमावृत्तींत शब्दांच्या जाति पांच केल्या होत्या. परंतु त्यांत सविभक्तिकादि मुख्य भेद दर्शविले नव्हते. हे भेद दर्शविल्या वर या आठ जाति पृथक् कल्पणें कांहीं अप्रशस्त नाहीं, असें माझ्या एका विद्वान् मित्राचें मत पडलें, व तें मला प्रशस्त दिसलें, या वरून या आठ जाति एथें दर्शविल्या आहेत.

तथापि या शब्दांच्या जाती विषयीं निरनिराळ्यां पंडितांचीं निरनिराळीं मते पडलीं असतां नवल नाहीं. अव्ययांत जे चार भेद सांगितले आहेत त्यांच्या अंतर्भाव एका अव्ययांत करून पांच जाति मानिल्या असतां होतील; कोणी नुसतें क्रियाविशेषण अव्यय मात्र निराळें मानून सहा गणितात. या प्रमाणें भिन्न

भिन्न मतांची संभावना आहे; परंतु विचारपूर्वक पाहिलें असतां या भाषे मध्ये शब्दांच्या पूर्वोक्त आठ जाती मानणें हेंच प्रशस्त दिसतें.

५८ नाम ह्यणजे पदार्थ मात्राचें नांव, मग ते पदार्थ प्रत्यक्ष दिसोत, अथवा त्यांचा नुसता संस्कार मनाच्या ठायीं होऊं; जसें—मनुष्य, पोथी, लेखणी, अहंकार, राग, इ०.

५९ सर्वनाम ह्यणजे नामाचा वारंवार उच्चार नव्हावा, ह्यणोन समयविशेषीं त्याच्या स्थानीं जे शब्द येतात ते प्रत्येक; जसें—मी, तूं, हा, जो, ती, तें, इ०.

६० विशेषण ह्यणजे नामाच्या गुणाचा दर्शक जो शब्द तो; जसें—काळा, गोरा, बरा, वाईट, लंगडा, शहाणा मूर्ख, इ०.

६१ क्रियापद ह्यणजे ज्या शब्देंकरून कोणत्याही क्रियेचा अथवा स्थितीचा बोध होतो तो; जसें—करणें, बोलणें, चालणें, निजणें, असणें, इ०.

६२ क्रियाविशेषण ह्यणजे ज्या शब्देंकरून क्रियेच्या गुणाचा अथवा प्रकाराचा बोध होतो तो शब्द; जसें—हळू, झट्करून, त्वरित, भडभडां, इ०.

६३ उभयान्वयी अव्यय ह्यणजे ज्या शब्दांच्या योगेंकरून दोन शब्द अथवा दोन वाक्ये यांचा अन्वय होतो ते; जसें—आणि, व, जर, तर, परंतु, तथापि, इ०.

६४ शब्दयोगी अव्यय ह्यणजे ज्यां शब्दांचा प्रयोग नामवाचक शब्दांशींच होतो, व ज्यां शब्दांशीं यांचा संबंध असतो, त्यांचें यांच्या योगानें सामान्यरूप होतें; जसें—वर, खालीं, कडे, मध्यें, पुढें, मागें, इ०. यांत शुद्धशब्दयोगी अव्यय ह्यणून एक उपभेद आहे त्याच्या योगानें हें सामान्यरूप होत नाहीं.

६५ केवलप्रयोगी अव्यय अ० उद्गारवाची अव्यय ह्यणजे जेणेकरून मानसिक विकारांचा उद्बोध होतो असे जे उद्गाररूप शब्द ते; जैसे—छिः, वाःवा, अंः, ववव, इ०.

विभाग ९.

नामविचार.

६६ नाम ह्यणजे पदार्थमात्राचें नांव, मग ते पदार्थ प्रत्यक्ष दिसोत, अथवा त्यांचा नुसता संस्कार मनाच्या डार्यां असो; जैसे—मनुष्य, पोथी, लेखणी अहंकार, राग, इ०.

६७ या नामांत सामान्य, विशेष, आणि भाववाचक, असे तीन भेद आहेत.

६८ नामांस लिंग, वचन, आणि विभक्ति, हीं असतात.

६९ सामान्यनाम ह्यणजे जातिबोधक संज्ञा, ज्यांत या नामजातीचा धर्म अनेकांवर राहतो; जैसे—मनुष्य, झाड, पशु, घर, इ०. यांत मनुष्य या शब्दाचा प्रयोग सर्व मनुष्यजाती वर होतो.

यांत मनुष्य, झाड, इ० सामान्य नामांतील एक एक निगळी जाती घेतली तथापि तेंही सामान्यनाम होतें; जैसे—ब्राह्मण, आंबा, गाय, इ०. यांत ब्राह्मण हेंही सामान्य नाम; कारण, ब्राह्मण्यरूप जो काहीं त्याज वर आरोपित धर्म तो एका वरच आहे असें नाहीं, जेवढे ब्राह्मण तेवढ्यां वर तो आहे ह्यणांत हेंही सामान्यनाम होय. तसेच आणखी शब्द जाणावे.

७० विशेषनाम ह्यणजे व्यक्तिबोधक संज्ञा, ज्यांत या नामाचा धर्म एका वरच राहतो; जैसे—कृष्ण, काशी, भागीरथी, खंडू, इ०.

विशेषनामाचें मुख्य लक्षण असें आहे कीं, तें एकाच अधिकरणास धरून राहेंतें; या वरून जितकीं ठेविलेलीं अथवा दिलेलीं नांवें तितकीं सारीं विशेषनामें जाणावीं. जसें—मनुष्य, नदी, पर्वत, इत्यादिकांचीं जीं नांवें तीं सारीं विशेषनामें जसें—राम, हरि, दादा, तात्या, मनी, गंगा, सव्याद्रि, इ०.

कदाचित् कोणी असा आक्षेप घेईल कीं विशेषनामा मध्येही सामान्यनामाचें लक्षण उमगतें; जसें—**मनी** ह्याटलें असतां एकच मनी आहे असें नाहीं, या नांवाच्या व्यक्ति पुष्कळ असतात, तर असें नव्हे;—ठेविलेलीं जितकीं नांवें तितकीं सारीं विशेषनामें होत; कारण, जरीं मनी एकच नाहीं असें दिसतें, तरीं वस्तुतः पाहिलें असतां उक्त जी मनी ती एकच होय; हें काहीं जातिबोधक नाव नव्हे, एका मनीचें जें काहीं लक्षण तेंच दुसऱ्या मनींत असतें असें नाहीं; अथवा, एका मनीच्या लक्षणा प्रमाणें दुसरी स्त्री असली ह्याणजे तिला मनीच नाव देतात असेंही नाहीं, हें केवळ स्वेच्छे प्रमाणें एका व्यक्तीस ओळखाया करितां नाव दिलें असतें, ह्याणोन मनी हें विशेषनाम.

आतां 'तो रावण आहे,' 'तो कर्ण आहे,' 'सर्व बाया लक्ष्मी नसतात', अशा ठिकाणीं विशेषनामाचा प्रयोग सामान्यनामा प्रमाणें करितात तथापि वस्तुतः हें विशेषनामच होय. 'तो कर्ण आहे' ह्याणजे कर्ण नामा कोणी दातृत्वगुणविशिष्ट प्रख्यात पुरुष होऊन गेला त्या सारखा दाता आहे असा अर्थ. असा बोलण्याचा प्रकार एक वाक्यालंकार होय, ज्यास उपमा असें ह्याणतात. अथवा एथें कर्ण या शब्दाचा विशेषणा सारखा प्रयोग केला आहे असें मानिलें तरीं चालेल.

७१ ज्या नामां वरून कोणत्याही व्यक्तीचा शुद्ध भाव अथवा धर्म यांचा उद्बोध होतो तीं सारीं भाववाचकनामें; जसें— कालेपणा, उधळेपणा, मैत्री, इष्टत्व, औदार्य, इ०.

वर्ग १.

लिंगविचार.

७२ नाममात्रास लिंग असतें. तीं लिंगें तीन आहेत—पुल्लिंग, स्त्रीलिंग, आणि नपुंसकलिंग.

७३ ज्यां नामेंकरून प्राणिवाचक अथवा अप्राणिवाचक पदार्थांच्या पुरुषत्वाचा बोध होतो त्यांस, अथवा त्यांचें, पुल्लिंग ह्मणतात; जसें—रामा, मुलगा, बाघ, बईल, आंबा, बडगा, इ०.

७४ ज्यां नामेंकरून प्राणिवाचक अथवा अप्राणिवाचक पदार्थांच्या स्त्रीत्वाचा बोध होतो त्यांस, अथवा त्यांचें, स्त्रीलिंग ह्मणतात; जसें—जानकी, मुलगी, बाघीण, गाय, चिंच, काठी, इ०.

७५ ज्यां नामेंकरून प्राणिवाचक अथवा अप्राणिवाचक पदार्थांच्या पुरुषत्वाचा अथवा स्त्रीत्वाचा बोध होत नाही, परंतु जीं सामान्येंकरून सर्व जातींचीं अथवा त्या जातींतल्या एकाद्या क्षुद्र व्यक्तींचीं वाचकें असतात त्यांस, अथवा त्यांचें, नपुंसकलिंग ह्मणतात; जसें—माणूस, टोर, कुत्रें, लांकूड, तेल, इ०.

७६ ज्यां नामेंकरून वर सांगितल्या कोणत्याही लिंगाचा ज्या काळीं एकाद्या वाक्या मध्ये निश्चय करितां येत नाही, त्या काळीं त्यांचें सामान्यलिंग ह्मणावें; जसें—मित्र मीं, तूं, पक्षी, इ०.

७७ हा नामाचा लिंगभेद समजायास मुख्य साधन असें आहे कीं, ज्या नामां मागे तो हें सर्वनाम लागतें, तीं सारीं पुल्लिंग नामें जाणावीं; जसें—आंबा ह्मटलें ह्मणजे 'तो

आंबा' असें लागते, 'ती आंबा' अथवा 'ते आंबा' असें लागत नाही; ह्यणोन आंबा या नामाचें पुल्लिंग जाणावें. याच प्रमाणें चिंच ह्यटले ह्यणजे 'ती चिंच' असें लागते, ह्यणोन चिंच या नामाचें स्त्रीलिंग जाणावें. आणि लांकूड ह्यटले ह्यणजे 'ते लांकूड' असें लागते, ह्यणोन याचें नपुंसकलिंग जाणावें.

आतां जे प्राणिवाचक शब्द आहेत (जसें पुरुष, बायको, घोडा, गाय, मांजर, इ०) त्यांचें लिंगविवेचन करणें शक्य होय, कांकी त्यां मध्ये जे पुरुषजातीय प्राणी ते पुल्लिंग, स्त्रीजातीय ते स्त्रीलिंग, आणि ज्यांचें लिंगविवेचन करितां येत नाही (जसें-माणूस, कुत्रें, मूल, ढोर, इ०) ते नपुंसकलिंग जाणावें; परंतु अप्राणिवाचक अथवा निर्जीवपदार्थवाचक जीं नामें (जसें-आंबा, चिंच, शाई, पेरू, इ०) यांसही पुंस्त्व, स्त्रीत्व मानणें हें विचारपूर्वक पाहिलें असतां आपल्या भाषेत मोठें आश्चर्य आहे; या लिंगभेदा वर नियम चालत नाही, एथें लोकव्यवहार हाच नियम; ह्यणोनच अन्यदेशी मनुष्यांस एकाएकीं शुद्ध बोलतां येत नाही. आपण नित्यशः पाहतों तैलंय लोक कसें बोलतात तें, ते 'लांकूड मोडला,' 'आड्यांस एवढाच दक्षिणा दिल्हा' इत्यादि लिंगाच्या अज्ञानेकरून अशुद्ध बोलतात.

७८ या लिंगानुशासना विषयीं असें अनुमान आहे कीं, कोणत्याही भाषेत मुळां नामांस लिंगे पडायामुळे मुख्य तीन कारणे असतात;—एक तर त्यांचा अर्थ, दुसरें शब्दाचें शेवटील अक्षर अथवा प्रत्यय, आणि तिसरें शुद्ध लोकव्यवहार.

त्यांत अर्था वरून जें लिंगविवेचन करितात तें असें कीं, जीं नामें पुंस्त्ववाचक अथवा बल, प्रताप, तेज, स्थौल्य, इत्यादि पुरुषधर्मांचीं प्रदर्शक असतात तीं पुल्लिंग जाणावीं. जीं नामें स्त्रीत्ववाचक अथवा सौंदर्य, मार्दव, कोमलता, इत्यादि स्त्रीधर्मांचीं प्रदर्शक असतात, तीं स्त्रीलिंग जा-

णावीं. आणि जीं नामें सौक्ष्म्य, निर्बलता, लाघव, इत्याद्यर्थ-
प्रदर्शक असतात, तीं नपुंसक जाणावीं. यांत बहुधा लोकां-
च्या कल्पने वर हा नियम राहतो. कोणा देशांत समुद्र
मोठा पराक्रमी व बलवान् वाटतो, तेथील लोक त्याचें पु-
ल्लिंग ह्मणतात; कियेकांस शांत व स्थिर वाटतो, ते लोक
त्याचें स्त्रीलिंग ह्मणतात. ह्मणोनच एका अर्थाच्या ना-
माचीं निरनिराळ्या भाषांत निरनिराळीं लिंगें असतात.
आतां कियेक भाषांत या लिंगविवेचना विषयीं फार सुलभ
नियम आहेत, ते असे कीं,—प्राणिवाचक नामांत जे पुंस्व-
वाचक शब्द ते पुल्लिंग; जे स्त्रीत्ववाचक शब्द ते स्त्रीलिंग;
आणि कृमिक्रीटकादि ज्यांचें लिंगज्ञान होत नाहीं, तद्वा-
चक सर्व, व अप्राणिवाचक जे शब्द, ते नपुंसकलिंग.
कियेक भाषांत दोनच लिंगें आहेत; कियेक भाषांत मुळीं
लिंगेंच नाहीत; तेव्हां या भाषांत हें लिंगविवेचन तार-
तम्यभावेकरून सुलभ होय. परंतु संस्कृत, महाराष्ट्र, गु-
र्जर, आदिकरून कियेक भाषांत तसा कांहीं नियम नसून
आणखी त्यांत तीन लिंगें; तेव्हां यांत हें लिंगविवेचन
अंमळ कठीण होय.

७९ या निर्जीव अथवा अप्राणिवाचक नामांच्या लिंगां
वर कांहीं नियम आहेत ते कळविण्याच्या अगोदर अका-
रान्त, आकारान्त, इकारान्त, इत्यादि शब्द एथें सां-
गितले पाहिजेत.

पुल्लिंग.

अकारान्त-खांव, भोग, बेत, नाद, इ०. आकारान्त-
आंवा, खाडा, लाखोटा, रस्ता, इ०. इकारान्त-हरि,
कवि, कोळी, धोबी, तांबोळी, इ०. उकारान्त-भानु, वेणु,

लाडू, पेरू, चेंडू, इ०. ऋकारान्त—(संस्कृत) पितृ, भ्रातृ, इ०. ओकारान्त—टाहो, लाहो, इ०. मराठी भाषेत एकारान्त पुल्लिंग व स्त्रीलिंग शब्द आढळत नाहीत.

स्त्रीलिंग.

-कंड, खरूज, गाय, ह्यैस, इ०. आ—जागा, गंगा, रवा, इ०. इ—रीति, रुचि, साडी, नदी, खोली, लेखणा, इ०. उ—धेनु, जळू, सासू, जाऊ, इ०. ऋ—मातृ, स्व-सृ, इ०. ओ—बायको, इत्यादि.

नपुंसकलिंग.

अ—नाक, तेल, ताक, पोर, मूल, इ०. इ—दधि, पाणी, लोणी, इ०. उ—मधु, किरडूं, मेंढरूं, इ०. ए—भांडें, आंडें, तळें, सोनें, बोलणें, इ०.

८० या प्रसंगी शिकणारांनीं उपांत्य काय तें माहीत करून घ्यावें; कांकीं पुढें या विषयीं कांहीं सांगायचें आहे. उपांत्य ह्यणजे शब्दाच्या अंत्याक्षराच्या शेजारचा जो वर्ण तो; जसें—दडत यांत ऊ हा उपांत्य; बाईल यांत ई हा उपांत्य; बुरूड यांत ऊ हा उपांत्य होय.

८१ आणखी, इ ई, उ ऊ, ऋ ऋ, आणि ल्ह यांचा, आणि य्, व्, र्, ल्, यांचा, जो अन्योन्य आदेश, ह्यणजे इच्या स्थानीं य्, अथवा य्च्या स्थानीं इ; उच्या स्थानीं व्, अथवा व्च्या स्थानीं उ, इत्यादि, यास संप्रसारण ह्यणतात.

संस्कृत व्याकरणांत तर य्, व्, र्, यांच्या स्थानीं जे अनुक्रमें इ, उ, ऋ, आदेश होतात त्या आदेशांस मात्र संप्रसारण अशी संज्ञा आहे; परंतु तिचा अर्थ अतिदेश करून य्, व्, र्, या आदेशांसही ती संज्ञा दिली आहे; कारण प्राकृतांत इ, उ,

इ० कांच्या स्थानीं घ, व् इ० जे आदेश त्यांची व्याप्ति विशेष होय.

८२ तथापि अर्था वरून, आणि शब्दाच्या शेवटील अक्षरा वरून, अथवा प्रत्यया वरून, या लिंगविवेचना विषयीं कित्येक अबाधित नियम आहेत, त्यांतून मुख्य एथें सांगतो.

अर्था वरून नामांचा लिंगनिर्बंध.

८३ प्राणिवाचक नामांत जे पुरुषवाचक शब्द ते पुल्लिंग जाणावे; जसें—रामा, साधव, कृष्ण, इंद्र, गज, वृषभ, वाघ, परीट, शास्त्री, तेली, न्हावी, इ०.

८४ प्राणिवाचक नामांत जे स्त्रीवाचक शब्द ते स्त्रीलिंग जाणावे; जसें—रमा, सरस्वती, गंगा, रंभा, धेनु, कुत्री, परिटीण, तेलीण, न्हावीण, इ०.

८५ प्राणिवाचक नामांत सामान्यजातिवाचक जे शब्द त्यांचें, अथवा जेथें लिंगाची विवक्षा नसती तेथें, नपुंसकलिंग जाणावे; जसें—माणूस, मुलें, पोर, घोडें, कुत्रें, इ०.

८६ कृमिकीटकादि जे क्षुद्र जंतु असतात, त्यांच्या जातीचा निर्देश एका शब्दानें होत असतो; आणि त्या शब्दाच्या लिंगाची उपलब्धि व्यवहारा वरून होती. जसें—माशी, मुंगी, भुंगा, पोपट, ऊ, टेकूण, पिसू, मुरकूट, इ०. यांत बहुधा इकारान्त, उकारान्त जे शब्द ते स्त्रीलिंग जाणावे, आणि आकारान्त पुल्लिंग जाणावे.

८७ प्रवाहीपदार्थवाचक जीं नामें तीं नपुंसक जाणावीं; जसें—पाणी, लोणी, चिंचवणी, कालवण, तेल, तूप, एरंडेल, इ०.

यांत नदी, ओढा, काढा, सडा, शाई, काकवी, मध, लस, कढी, बासुदी, आमटी, ताकतई, इ०. किती एक शब्द अपवादक होत; यांत आकारान्ता शिवाय इतर सर्व शब्द स्त्रीलिंग जाणावे.

८८ सुवर्णादिधातुवाचक जीं नामें तीं नपुंसक जाणावीं; जसें—सोनें, रूपें, तांबें, कथील, पितळ, इ०.

२ प्रत्यया वरून अथवा अंत्यवर्णा वरून लिंगनिर्बंध,

८९ शुद्ध मराठी जीं आकारान्त नामें तीं पुल्लिंग जाणावीं; जसें—सोटा, गोटा, बडगा, मट्टा, वांसा, भाला, बरेपणा, भलेपणा, इ०.

९० 'तें ज्यास आहे' अथवा 'तत्संबंधी' अशा अर्थी, ईप्रत्यय लागून जे शब्द सिद्ध होतात तद्व्यतिरिक्त जे शुद्ध इकारान्त मराठी शब्द ते बहुधा स्त्रीलिंग जाणावे; जसें—नदी, आई, काकी, काकवी, कसोटी, भाकरी, पाटिलकी, मुलुखगिरी, सावकारी, इ०.

९१ ज्या मराठी नामांचे अंत्य वर्ण अनुनासिक असतात, तीं सारें नपुंसकलिंग जाणावीं; हीं नामें बहुधा इ—ऊ—एकारान्त असतात, जसें—मोतीं, गुळ, बकरू, आंडें, तळें, घोंसाळें, पोंवळें, बोलणें, चालणें, इ०.

परंतु गहूं, हा शब्द अनुनासिक असताही पुल्लिंग जाणावा. मला वाटतें हा शब्द गहूं असा लिहिला असतां मग हा अपवाद करायास नको.

९२ ओकारान्त मराठी शब्द फार थोडे आहेत, आणि ते बायको, बायो, इ० कित्येक स्त्रीलिंग शब्दां शिवाय सारे पुल्लिंग जाणावे; जसें—लाहो, टाहो, डोहो,

मोहो इ०. यांत मोहो याचें विकल्पें नपुंसकलिंगही होतें.

९३ भावार्थी जो पण प्रत्यय होतो तदंत जे शब्द ते नपुंसकलिंग जाणावे ; जसें-बरेपण, भलेपण, चांगुलपण, इ०.

९४ शब्दाची अथवा शब्दावयवाची द्विरुक्ति होऊन जे अनुकरणवाचक शब्द सिद्ध होतात ते स्त्रीलिंग जाणावे ; जसें-पळपळ, चळचळ, कठकट, क्षटापट, मारामार, पळापळ, द्रणादाण, इ०.

९५ पूर्वोक्त अनुकरणवाचक जे शब्द त्यांहून अतिशयार्थी जो आटप्रत्यय तदंत, आणि आड आणि आण हे प्रत्यय ज्यांच्या अंती आहेत असे जे शब्द ते, पुलिंग जाणावे ; जसें-पळपळाट, चकचकाट, भडाड, गडाड, दणाण, इ०.

९६ व्यापारद्योतक जीं णान्त अथवा नान्त धातुसाधित नामें तीं नपुंसकलिंग जाणावीं ; जसें-दळण, कांडण, सडण, भरण, पोषण, भूषण, कंदन, साधन, मोहन, भंजन, रंजन, इ०.

९७ व्यापारादिदर्शक ण्यन्त ह्यणजे णी आहे अंती ज्यांच्या, अशीं जीं धातुसाधित नामें तीं स्त्रीलिंग होत, जसें-कापणी, काढणी, लावणी, रोपणी, आंकणी, चाळणी, भाजणी, ओढणी, इ०.

९८ पौनःपुन्य अथवा अतिशय यां अर्थी जीं इकारान्त द्विरुक्त धातुसाधित नामें तीं स्त्रीलिंग जाणावीं ; जसें-मारामारी, उडाउडी, फाडाफाडी, तोडातोडी, ओढाओढी, ताणाताणी, इ०.

९९ व्यापारदर्शक जीं णूकप्रत्ययान्त धातुसाधित नामें

तीं स्त्रीलिंग जाणावीं; जसें—वर्त्तणूक, जाचणूक, वर्णणूक, आठवणूक, आडणूक, नांदणूक, इ०.

१०० व्यापार अथवा व्यापृतार्थद्योतक जीं आकारान्त धातुसाधित नामें तीं पुल्लिंग होत; जसें—आरडा, आंसडा, हिसका, झपाटा, रपाटा, भरडा, रांधा, सांधा, ठेंचा, ठेवा, इ०.

१०१ प्रकृतिरूप जीं धातुसाधित नामें तीं बहुधा पुल्लिंग होत; जसें—आट, आटोप, व्याप, गाळ, जाळ, नाच, साज, मोड, इ०.

जळ, भेट, भेळ, ठेव, खोंच, झण, ओळख, इ० किती एक शब्द स्त्रीलिंग होत.

१०२ मूल्यदर्शक जीं णावळ प्रत्ययान्त धातुसाधित नामें तीं स्त्रीलिंग जाणावीं; जसें—घडणावळ, शिवगावळ, दळणावळ, खाणावळ, लिहिणावळ, इ०.

१०३ मराठी भाषेत जे संस्कृत शब्द शुद्धस्वरूपाने वर्त्ततात त्यांचें लिंगविवेचन त्या भाषेच्या अनुरोधाने होतें.

१०४ *आकारान्त जे संस्कृत शब्द ते सारे स्त्रीलिंग जाणावे. जसें—गंगा, श्रद्धा, मृत्तिका, इच्छा, स्पृहा, निद्रा, तंद्रा, व्याख्या, टीका, इ०.

१०५ भावार्थी जे ताप्रत्ययान्त संस्कृत शब्द ते सारे स्त्रीलिंग जाणावे; जसें—दक्षता, मधुरता, व्याकुलता, विद्वत्ता, इ०.

१०६ भावार्थी जे त्वप्रत्ययान्त शब्द ते नपुंसकलिंग

एथें शिकणारांनीं लक्षांत ठेवावें कीं, संस्कृतांत स्त्रीलिंगीं जो टाप् प्रत्यय होतो, त्यांतिल टकार पकार जाऊन जो आ झणोन स्त्रीप्रत्यय अवशिष्ट राहतो तदंत जे शब्द त्यांचें विधान केलें आहे; नाहींतर आ-त्मा, ब्रह्मा, राजा, चंद्रमा, प्रेमा, पिता, इ० शब्द अपवादक होतील; हे संस्कृतांत मूळचे आकारान्त शब्द नाहींत.

जाणावे; जैसे—ब्राह्मणत्व, मनुष्यत्व, पटुत्व, स्त्रीत्व, पुंस्त्व, इ०.

१०७ भावार्थी कृती एक प्रत्यय लागून पूर्व स्वरास वृद्धि होऊन जे शब्द सिद्ध होतात ते सारे नपुंसकलिंग जाणावे; जैसे माधुर्य, क्षात्र, वैभव, चांचल्य, स्थैर्य, धैर्य, क्रौर्य, धौर्य, इ०.

१०८ *इमा प्रत्ययान्त जे संस्कृत शब्द ते महाराष्ट्रांत विकल्पे पुल्लिंग अथवा स्त्रीलिंग जाणावे; जैसे—महिमा, अणिमा, गरिमा, इ०.

या नियमां शिवाय आणखी आदि, उपांत्य, आणि अंत्यवर्ण, यां वरून कांहीं या लिंगविवेचना विषयीं नियम गोधूं गेलें असतां सांपडतील असें मला वाटतें; परंतु जरीं सापडले तरीं ते केवळ सर्वव्यापक होणार नाहींत; यास्तव, त्यांचा विस्तार एथें केला नाहीं.

३ लोकव्यवहारा वरून लिंगनिर्बंध.

१०९ पूर्वोक्त नियमा शिवाय जे शब्द राहिले त्यांचें लिंगविवेचन बहुधा लोकव्यवहारा वरून जाणावें.

११० प्राणिवाचक कित्येक स्त्रीत्वबोधक शब्द असून त्यांचें ग्रहण क्वचित् व्यवहारांत नपुंसकलिंगेकरून होत असतें; जैसे—कुटुंब, कलत्र, लांडोर, दटकूर, रांडरू, रांडमाणूस, इ०. तसेंच—दार, सखिजन, कबीला, हे शब्द स्त्रीत्वबोधक असून नित्यपुल्लिंग जाणावे.

१११ द्वंद्वसमास होऊन जीं कित्येक शुद्ध मराठी नांम सिद्ध होतात तीं नपुंसकलिंग जाणावीं; जैसे—आईबापें, बहीणभावंडें, दादलावायलें, इ०.

११२ अकारान्त जीं वृक्षांचीं नांम तीं बहुधा स्त्रीलिंग

मुळीं संस्कृतांत भावार्थी हा इमनच् (इमन्) प्रत्यय होतो, आणि एकदंत जे शब्द ते संस्कृतांत निरंतर पुल्लिंग असतात.

असतात ; जैसे-भोंकर, बकूळ, नारळ, फोफळ, जांबूळ, जासवन, गुलबास, इ०.

यांत-माड, ताड, देवदार, फणस, वड, पिंपळ, इ०. शब्द पुल्लिंग जाणावे.

११३ तेच जर फल अथवा पुष्प यांचे वाचक शब्द असले तर त्यांचे बहुधा नपुंसकलिंग जाणावे ; जैसे-भोंकर, बकूळ, फोफळ, जांबूळ, इ०.

यांत-नारळ, फणस, गुलाब, जांब, इ० पुल्लिंग जाणावे.

११४ कित्येक शब्द कोंकण देश इत्यादि स्थानपरचे अनेक लिंगी वर्ततात ; जैसे-तपकीर, तंबाकू, गुडाखू इ०.

११५ प्राणिवाचक नामांचे कोणते एक लिंग समजल्याने त्याज वरून दुसरीं लिंगे साधितां येतात. अकारान्त, इकारान्त, आणि उकारान्त प्राणिवाचक पुल्लिंग नामास पुढे ईण प्रत्यय लाविल्याने त्याच नामाचा स्त्रीलिंगवाचक शब्द होतो. परंतु हा प्रत्यय लाविते समयां शब्दाच्या अंत्यस्वराचा लोप होतो ; आणि त्या पुल्लिंग शब्दाचा उपांत्य जर इकार किंवा उकार आहे, तर त्यांस हा स्त्रीत्वबोधक प्रत्यय लाविते समयां त्या उपांत्य स्वराच्या स्थानीं अ आदेश होतो ; पक्षीं ते उपांत्य स्वर दीर्घ असल्यास न्हस्वही होतात ; उदाहरण-

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
वाघ	वाघीण	तेली	तेलीण
सिंह	सिंहिण	न्हावी	न्हावीण
सोनार	सोनारीण	तांबोळी	तांबोळीण
सुतार	सुतारीण	रामोशी	रामोशीण
लोहार	लोहारीण	परभू	परभीण
ठाकूर	ठाकूरीण	परीट	परिटीण

११६ शुद्ध मराठी शब्दांत, अथवा मराठींत मिसळलेल्या अन्य भाषेंतील शब्दांत, जर उपांयस्वर दीर्घ ई अथवा ऊ असला, आणि त्यांस कोणताही प्रत्यय लागून जर त्या मूळ उपांयाचा पुढील वर्ण दीर्घ होत असला, तर त्यास हा स्त्रीप्रत्यय लाविते समयी त्या उपांय स्वराच्या स्थानीं अ आदेश होतो; पक्षीं हे उपांयस्वर न्हस्वही होतात.

(अ) त्यांत आणखी उपांत्य स्वराचा मागला वर्ण जर दीर्घ असला, तर ई आणि ऊ या उपांत्यांच्या स्थानीं अच आदेश होतो.

उदाहरणें.

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
परीट	परटीण, परिटीण	वेडूक	वेडकीण
बुरूड	बुरडीण, बुरूडीण.	ठाकूर	ठाकरीण.
	इ०		इ०

यांत बहुधा असा नियम आहे कीं, ई, अथवा ऊ, या उपांत्याच्या मागील अक्षर जर दीर्घ असलें तर अ हाच आदेश होतो; तेथें वैकल्पिक रूपांचा संभव दिसत नाहीं; कारण, या भाषेंत मागे पूर्ण अक्षर असतां, त्यांत विशेषकरून दीर्घ अक्षर असतां, पुढील न्हस्व अक्षरांचें, आणि विशेषकरून अकारान्त अक्षरांचें अर्धोच्चारण होत असतें, असा स्वाभाविक नियम आहे; तेव्हां मात्रांची गणना केली असतां दीर्घ अक्षरा पुढील उपांत्याच्या स्थानीं अकारच आदेश करणें सयुक्तिक दिसतें.

११७ परंतु शुद्ध मराठी ह्मटलें या वरून जर ते शब्द संस्कृत, अथवा यवनी, अथवा कोणत्याही अन्यभाषेचे, अथवा उपनाववाचक असले, तर उपांत्य स्वरास कांहीं विकार होत नाहीं. परंतु तेच शब्द जर मराठी भाषेंत फार रूढींत आलेले असले तर विवक्षा असतां त्यांचा उपांत्य न्हस्व करणें हा उत्तम पक्ष.

उदाहरणें.

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
अत्तात.	अतीतीण, अतितीण.	वकील.	वकीलोण, वकिलोण.
गरूड.	गरूडोण, गरूडाण.	फडनीस.	फडनीशीण, फडनिशीण.
फकीर.	फकीरीण, फकिरीण.	रजपूत.	रजपूतीण, रजपुतीण.
अमीर.	अमीरीण, अमिरीण.	गाडगीळ.	गाडगीळीण, गाडगिळीण.

११८ तसेंच जर ते उपांत्य स्वर हकारयुक्त असले तर त्यांसही वर सांगितलाच नियम लागतो; जसे—

पु०	स्त्री०
अहीर	अहीरीण, अहिरीण
माहूत	माहूतीण, माहुतीण.

११९ जर उपांत्य वर्ण केवळ ई किंवा ऊ असला, तर त्यास पुढील प्रत्ययाच्या योगाने विकल्पे संप्रसारण होते; जसे—

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
शाईर	शाइरीण, शायरीण	राऊळ	राउळीण, रावळीण

१२० यांत बहुधा मनुष्यजाती शिवाय इतर जे प्राणी तद्वाचक शब्द, आणि दोहों पेक्षा अधिक ज्यांत अक्षरे आहेत असे जे अकारान्त पुल्लिंग शब्द, त्यांस स्त्रीप्रत्यय ई होतो.

एथें उपांत्य स्वरा विषयी ईण प्रत्यय लागते समयीं जशीं कार्ये होतात तशींच राहतात.

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
पोपट	पोपटी	गाढव	गाढवी
हरीण	हरिणी, हरणी	बेडूक	बेडकी
सांभर	सांभरी	ढेंकूण	ढेंकणी
उंदीर	उंदरी	गोचीड	गोचडी

१२१ आकारान्त पुलिग प्राणिवाचक नामास शेवटीं ई होऊन तज्जातीय स्त्रीचा बोध होतो, आणि एँ होऊन त्याचें पिल्लू किंवा त्या जातींत एकादें हलकें अशा नपुंसकाचा बोध होतो; जसें—

पु०	स्त्री०	न०	पु०	स्त्री०	न०
कुत्रा	कुत्री	कुत्रे	कोल्हा	कोल्ही	कोल्हे
लांडगा	लांडगी	लांडगे	बकरा	बकरी	बकरे
मुलगा	मुलगी	मुलगे.	मेंढा	मेंढी	मेंढे.

यांत कित्येक नपुंसक शब्द कचित् बोलण्यांत येत नाहींत.

१२२ आकारान्त शरीरसंबंधवाचक शब्दास, अथवा प्रतिष्ठाशब्दासही स्त्रीलिंगी ईकार होतो; जसें—

उदाहरणें.

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
काका	काकी	दादा	दादी
मामा	मामी.	आजा	आजी

१२३ कित्येक अकारान्त जातिवाचक संस्कृत शब्दांस त्या भाषेच्या नियमा प्रमाणें स्त्रीलिंगी ई प्रत्यय होतो; जसें—

उदाहरणें.

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
देव	देवी	सिंह	सिंही
गोप	गोपी	शूद्र	शूद्री
दास	दासी.	ब्राह्मण	ब्राह्मणी.

१२४ संयोगपूर्वक आकारान्त जे शब्द, ज्यांची जाती वरून अथवा वृत्तिसंबंधानें नावें पडलीं आहेत, त्यां

वरून स्त्रीलिंगीं ईण प्रत्यय होतो; परंतु तो होते समयीं शेवटील याचा लोप होतो; उदाहरण—भाच्या, भाटीण; देशपांड्या, देशपांडीण; आगलाष्या, आगलाषीण; इ०.

१२० परंतु या सांगितल्या नियमां वर न चालणारे असे कित्येक शब्द आहेत ते सांगतो.

पु०	स्त्री०	पु०	स्त्री०	पु०	स्त्री०
बळ	गाय	पुरुष	बायको	बाप	आई
झेंमा	झेंस	दोर	जाऊ	पोर	पोर
मोर	लांडोर	बोकड	शेळी	मूळ	मूळ
बोका	भाटी, मांजर	गवळी	गवळण	मावळ	मावळण
काळवाट	हरणा	सासरा	सासू	राजा	राणी
उंट	सांड.	भाऊ	भावजय	वाघा	मुगळी.*

१२६ प्राणिवाचक नामांचे नपुंसक सामान्यतः स्वजातीचा बोध करिते; उदाहरण—'ते कुत्रे येत आहे,' एथे तो कुत्रा किंवा कुत्री आहे हे विवक्षित नाही; परंतु कुत्रे ह्याटले ह्यणजे कुत्र्याची जात आहे, इतकें मात्र समजते; याच प्रमाणे—पोर, बकरें, मनुष्य, इ०.

१२७ पदार्थांचे स्थूलत्व दाखवायाची विवक्षा असतां, कधीं विनोदाने स्त्रीलिंग शब्दांस, व नपुंसकलिंग शब्दांस, आकारान्त करून पुल्लिंग करितात; जैसे—पोळा, भाकरा, पागोटा, इ०.

वर्ग २.

वचनविचार.

१२८ वचन ह्यणजे नामाच्या ठायीं एकत्वरूपाने अ-

* एथे वाघ्याची बायको मुरळी असा अर्थ कोणा समजून नये; तर खंडो-वास जो मूळगा वाहतात तो वाघ्या, आणि मुळगी वाहतात ती मुरळी, असा अर्थ समजावा.

धवा अनेकत्वरूपाने जी अर्थाची उपस्थिति तें. हीं वचने दोन आहेत, एकवचन आणि अनेकवचन अथवा बहुवचन.

१२९ एकवचन ह्यणजे नामाच्या ज्या रूपा वरून त्याच्या एकत्वाचा बोध होतो तें, अथवा त्या नामाचें, 'एकवचन' असें ह्यणतात; जैसे—केळें, नारिंग, पागोटें, अंगरखा, इ०.

१३० ज्या रूपा वरून अनेकत्वाचा बोध होतो त्यास अनेकवचन ह्यणतात, कोणी बहुवचनही ह्यणतात; जैसे—केळीं, नारिंगें, पागोटीं, अंगरखे, इ०.

१३१ एकवचनी शब्द अनेकवचनांत आणायच्या रीती बहुत आहेत. या भाषेत नामांच्या अंश स्वराच्या आधारा वरून, आणि त्यांच्या लिंगा वरून, अनेकवचनांचीं रूपे साधतात.

या भाषेत वचना विषयीं अतिसंक्षिप्त आणि बहुधा सर्वव्यापक असे नियम बांधिले असतां त्यांचें आकलन वक्ष्यमाण रीतीनीं होईल.

(१) अ—ई—ऊ—ओ—कारान्त पुल्लिंग, आणि आकारान्त स्त्रीलिंग नामांचीं उभय वचनांचीं रूपे समान होतात.

(२) आकारान्त पुल्लिंग, आणि अ—इ—उ—कारान्त नपुंसकलिंग नामांस अनेकवचनीं अंतीं एकार होतो.

(३) अ—इ—उ—ओ—कारान्त स्त्रीलिंग नामांस अनेकवचनीं आ विकार होतो.

(४) अकारान्त स्त्रीलिंग, आणि एकारान्त नपुंसकलिंग नामांस अनेकवचनीं ई विकार होतो.

(५) ई—ऊ—कारान्त शब्दांस पूर्वोक्त विकार होण्याच्या पूर्वी संप्रसारण होतें.

(६) नपुंसकलिंग शब्दांस शेवटील वर्ण अनुनासिक होतो.

(७) संस्कृत शब्द, अथवा परभाषेतून येऊन जे शब्द फार रुढीत पडले नाहीत, त्यांची उभय वचनें समान होतात.

(८) ज्यांच्या ठायीं संख्येकरून गणण्याचा असंभव आहे अशा पदार्थांचे जे वाचक शब्द त्यांचा प्रायः एकवचनीं प्रयोग होतो.

या सर्व नियमांचा पुढें त्या त्या स्थळीं विस्तार केला आहे.

प्रकरण १.

पुल्लिंग.

१३२ अ-इ-उ-ओ-कारान्त नामांचीं उभय वचनें समान होतात; त्यांचीं वचनें अर्थानुसंधानानें जाणावीं.

उदाहरणें.

अकारान्त.		इकारान्त.	
एक०	अने०	एक०	अने०
खांब	खांब	कवि	कवि
पैल	वैल	अग्नि	अग्नि
गाढव	गाढव	भूपति	भूपति
पुरुष	पुरुष	शास्त्री	शास्त्री
चिरंजीव	चिरंजीव	तेली	तेली
उकारान्त.		ओकारान्त.	
एक०	अने०	एक०	अने०
वेणु	वेणु	टाहो	टाहो
शत्रु	शत्रु	डोहो	डोहो
साडू	साडू	लाहो	लाहो
परभू	परभू	छापो	छापो.

१३३ आकारान्त पुल्लिङ्ग नामाच्या एकवचनास अनेकवचनीं अंय स्वरास ए होतो ; जसें—

एक०	अने०	एक०	अने०
आंवा	आंवे	भाट्या	भाट्ये
धोंडा	धोंडे	अंवाडा	अंवाडे
पानपुडा	पानपुडे	देशपांज्या	देशपांज्ये.

संयोगपूर्वक आकारान्त पुल्लिङ्ग शब्दाच्या शेवटील यचा लोप करून अनेकवचनीं ए आदेश करून लिहिण्याचा प्रचार फार आढळतो; परंतु ही शुद्ध रीति नव्हे; कारण, एक तर यचा लोप करण्यास या वरील नियमा वरून आधार नाही; आणखी, असा लोप केला असता संयोगपूर्वक आणि असंयोगपूर्वक आकारान्त पुल्लिङ्ग शब्दाच्या अनेकवचनीं मारखीं रूपें होऊन जी अडचण प्राप्त होईल ती आणखी हा लोप न केला असतां टळती; जसें—**धाम्या** आणि **धामा**, यांत पूर्व शब्दांत यचा लोप केला असतां या दोहों शब्दांचें अनेकवचनीं **धामे** असें एक रूप होईल; परंतु **धाम्ये** आणि **धामे** अशीं निराळीं रूपें लिहिलीं असतां त्यां वरून त्यांचें एकवचन गोधून काढण्यास कांहींच अडचण पडणार नाही. ह्मणोन माझ्या बुद्धीनें **भाट्ये**, **देशपांज्ये**, **धोंडफांज्ये**, **लांकुडतोड्ये**, **आगलाह्ये**, **वाघमाह्ये**, अशीं रूपें विशेष ग्राह्य होत.

१३४ ब्रह्मा, सोमपा, धृन्मपा, शंखध्या, इत्यादि जे शुद्ध आकारान्त संस्कृत शब्द, त्यांतून जे फारसे प्राकृतांत प्रसिद्ध नाहींत, त्यांचीं उभय वचनीं समान रूपें होतात.

१३५ आत्मा, ब्रह्मा, इत्यादि जे लोकप्रसिद्ध संस्कृत शब्द, त्यांच्या अनेकवचनीं विवक्षा असल्यास पक्षां ए आदेश होतो. आत्मा शब्दास विकल्प नाही; जसे—आत्मा, आत्मे; ब्रह्मा, ब्रह्मे अ० ब्रह्मा,

१३६ **मामा, काका**, इत्यादि जे आकारान्त शरीर-संबंधवाचक शब्द त्यांचीही रूपे उभय वचनीं समान होतात; पक्षां विवक्षा असल्यास ए आदेश होतो; जसे—

एक० अने० | एक० अने०

मीमा मामा, मामे | काका काका, काके

उदाहरण. 'तुह्यास मामा किती आहेत', 'माझे चौघे मामे काशीस गेले', 'तुमचे दादा जरीं आले तरीं हे कार्य त्यांच्यांनीं होणार नाही', इ०.

'हे कोण बायकांचे मामे घरांत हिंडली रिकामे'.

(अ) हींच जर प्रतिष्ठानामें असली तर त्यांचीं उभय वचनीं समान रूपे होतात. उदाह०—या मंडळींत चार अण्णा आहेत, आणि दोन बाबा आहेत, तुला कोणते पाहिजेत.

१३७ ऋकारान्त शब्द या भाषेत नाहींत. जे ऋकारान्त संस्कृत शब्द आहेत, जसे—पितृ, मातृ, भ्रानृ, स्वसृ, कर्तृ, दातृ, धातृ, इ०, आणि ज्यांची संस्कृत रीती प्रमाणें जीं प्रथमेचीं रूपे तींच मूलशब्द ह्यणून या भाषेत वर्ततात, जसे—पिता, माता, भ्राता, स्वसा, कर्ता, दाता, धाता, इ०. त्यांचीं अनेकवचनें त्या त्या आकारान्त शब्दांच्या नियमा प्रमाणें होतात.

१३८ ए-ऐ-औ-कारान्त शब्द या भाषेत नाहींत.

१३९ बहुधा जितक्या शब्दांच्या अंतीं या भाषेत, अई अ० अय, आणि अऊ आऊ अ० अव, असे वर्ण येतात, ते शब्द कोणां विकल्पे अनुक्रमे ऐकारान्त आणि औकारान्तही लिहितात; तथापि त्यांचीं अनेकवचनाचीं रूपे त्या त्या मूलच्या शब्दांच्या नियमां प्रमाणेच होतात. जसे—पौ [पऊ अ० पव] यांचीं उभयवचनें समान जाणावीं.

प्रकरण २.

स्त्रीलिंग.

१४० अकारान्त स्त्रीलिंग शब्दाचे या भाषेत वचना वरून आणि विभक्ती वरून तीन निरनिराळे मुख्य गण केले पाहिजेत;—

त्यांतून प्रथम गणांतील अकारान्त स्त्रीलिंग शब्दांस अनेकवचनीं अंत्य स्वरास ई विकार होतो, दुसऱ्या गणांतील अकारान्त शब्दांस आ, आणि तिसऱ्या गणांतील अकारान्त शब्दांस विकल्पे हे दोन्ही विकार होतात. यांस एथें अनुक्रमें भिंती-चागण, आते-चागण, आणि झेंपे-चागण, असें ह्मटलें आहे.

भिंती-चागण.

एक०	अने०	एक०	अने०
भिंत	भिंती	कावड	कावडी
केळ	केळी	उतरड	उतरडी
वांक	वांकी	पोंखरण	पोंखरणी
फोफळ	फोफळी	तगर	तगरी

आते-चागण.

एक०	अने०
आत	आता
वेळ	वेळा
नणंद	नणंदा
सनद	सनदा
रकम	रकमा

झेंपे-चागण.

एक०	अने०
झेंप	झेंपा, झेंपी
लात	लाता, लाती
शपथ	शपथा, शपथी
तरवार	तरवारा, तरवारी
अकल	अकला, अकली.

या अकारान्त स्त्रीलिंग शब्दांचे जे वर तीन वर्ग दाखविले आहेत, त्यां विषयीं सर्वव्यापक असे काहीं नियम आढळत नाहीं; तथापि या विषया वर बहुत विचार करितां खालीं लिहिल्या प्रमाणें काहींसें धोरण माझ्या हातीं लागलें आहे.

१४१ द्वयक्षरी अथवा व्यक्षरी अकारान्त स्त्रीलिंग शब्द तर व्युत्पन्न असले, त्यांत विशेषेकरून ज्यांची व्युत्पत्ति धातू पासून असली असावी, तर त्यांच्या अनेकवचनीं तद्दुधा ई वकार होतो; जैसे—ह्मण, ह्मणी; फूट फुटी; इ०. आग्वी उदाहरणें सांगतो.

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
वांक*	वांकी	फाड	फाडो	तोड	तोडी
भेट	भेटी	तुट	तुटी	झोड	झोडी
फुग	फुगी	नड	नडी	खाण*	खाणी
भण*	भणी	वण	वणी	शेण*	शेणी
गून	गुनी	भर	भरी	जळ	जळी
ओळख	ओळखी	समज	समजी	सुकट	सुकटी
लगट	लगटी	थापट	थापटी	उकड	उकडी
कोरड	कोरडी	निवड	निवडी	गोठण	गोठणी
पाखर	पाखरी	तसर	तसरी	उभार	उभारी
ठेवण	ठेवणी	चाळण	चाळणी	चूण	चुणी

* वांक हा शब्द मूळचा वांकणें या धातू पासून झाला असावा; झणजे, सोनें वांकवून केलेलें जें दंडभूषण तें.

* धणी या शब्दा पासून, अथवा धाणें या धातू पासून हा शब्द व्युत्पन्न असावा.

* खाण हा शब्द खणणें अथवा खाणणें या धातू पासून व्युत्पन्न झाला असावा. जी खणलेली जागा, अथवा धातू काढण्या सार्वीं खणापास योग्य जें स्थळ, ती.

* शेणाची थापून केलेली गोवरी ती.

(अ) पूर्वोक्त नियमांत नाहींत असेही शब्द पुष्कळ आहेत, त्यांतून मुख्य खालीं लिहिले आहेत.

व्यभिचरितशब्द.

शिक, चूक, झडप, झटक, झोंप, नीज, खोक, थुंक, थाप, फुंक, रीघ, खीज, धाप, इत्यादि. हा शिकेचागण जाणावा.

१४२ व्यक्षराहून अधिकाक्षरांचे जे अकारान्त स्त्रीलिंग शब्द, त्यांच्या अनेकवचनीं अंतीं ईविकार होतो; उदाहरण—

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
चकमक	चकमकी	तबलक	तबलकी	पावभूक	पावभूकी
वरेकज	वरेकजी	तजवीज	तजविजी	भाजगड	भाजगडी
बसकट	बसकटी	उसनवट	उसनवटी	घोरपड	घोरपडी
खरखटवड	खरखटवडी	सासुरवड	सासुरवडी	नारंबळ	तारंबळी
पोंखरण	पोंखरणी	सोईरगत	सोईरगती	तकरार	तकरारी
अवदागीर	अवदागिरी	कोशिबीर	कोशिवरी	अदलाबदल	अदलाबदली.

वैकल्पिकशब्द.

(अ) तरवार, टकमक, उघडीक, कोरडीक, भरताड, अखबर, बकमार, सुरवार, खसखस, कुरनीस, पुरशीस, तसवीर, इ०. हा तरवारीचागण जाणावा.

(आ) एरजार, वळविंज, हुरमूज, तसरीफ, इ०. हा एरजारेचागण जाणावा.

१४३ वनस्पतिवाचक जे अकारान्त स्त्रीलिंग शब्द, त्यांच्या अनेकवचनीं ई विकार होतो.

उदाहरणें.

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
बोर	बोरी	केळ	केळी	नारळ	नारळी
तगर	तगरी	भारंग	भारंगी	भोंकर	भोंकरी
सुरंग	सुरंगी	नारिंग	नारिंगी	कौठ	कौठी
बाऊट	बाउटी, वावटी	नांदेट	नांदेटी	जास्वन	जास्वनी
नांदरूख	नांदरूखी	वावडंग	वावडंगी	महाळुंग	महाळुंगी
आबोल	आबोली	गुलवास	गुलवासी	शिनाफळ	शिनाफळी.

(अ) व्यभिचरितशब्द— चिंच, चिंचा.

१४४ परंतु शिकणारांनीं आणखी एक गोष्ट लक्षांत ठेवावी कीं, कित्येक शब्द राजापूरप्रांतांत ईकारान्त असतां त्यांस अष्टागरप्रांतांत व उत्तर कोंकणांत व देशावर बहुधा अकारान्त करितात; जसें— भाकरी, भाकर; धावळी, धावळ; इ०. अशा अकारान्त शब्दांचीं अनेकवचनें ईकारान्त होतात. आणखी उदाहरणें—

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
टीर	टिरी	करवंद	करवंदी	खातर	खातरी
शिंप	शिंपी	चिलीम	चिलिमी	जाळ	जाळी
हुंवर	हुंवरी	गोद	गोदी	चुंग	चुंगी.

१४५ तसेच कित्येक संस्कृत ईकारान्त स्त्रीलिंग शब्द महाराष्ट्र भाषेंत विकल्पे अकारान्त होतात; जसें— संस्कृत रीति, प्राकृत रीत; अशा अकारान्त स्त्रीलिंग शब्दांस अनेकवचनीं ई विकार होतो; जसें—

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
रीत	रिती	बुद्ध	बुद्धी	व्याध	व्याधी
गत	गती	जात	जाती	रूच	रूची

१४६ ईणप्रत्ययान्त अथवा अणप्रत्ययान्त जीं स्त्रीवा-

चक्र नामें, त्यांच्या अनेकवचनीं अंत्य वर्णास ई आदेश होतो; जसें—

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
शिंपीण	शिंपणी	कोळीण	कोळणी	परिटीण	परिटिणा
रजपुतीण	रजपुतणी	भडभुंजीण	भडभुंजणी	सोनारीण	सोनारणी.

१४७ जे केवळ अव्युत्पन्न अकारान्त स्त्रीलिंग शब्द आहेत त्यांचीं अनेकवचनें आकारान्त होतात.

उदाहरणे.

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
डांक	डांका	वेळ	वेळा	नणंद	नणंदा
आत	आता	समीध	समीधा	आण	आणा
हाक	हाका	खारीक	खारका	पेंठ	पेंठा
तारीख	तारखा	खुण	खुणा	भूक	भुका.

१४८ आकारान्त अथवा उकारान्त संस्कृत शब्दांचा अपभ्रंश होऊन जे अकारान्त स्त्रीलिंग शब्द या भाषेत झाले आहेत, त्यांचीं अनेकवचनें आकारान्त होतात.

उदाहरणे.

एक०	अने०	एक०	अने०
कांख	(कुक्षा) कांखा	खाट	(खट्टा) खाटा
जीभ	(जिब्हा) जिभा	शाक	(शाखा) शाका
धार	(धारा) धारा	माळ	(माला) माळा
वस्त	(वस्तु) वस्ता	मध	(मधु) मधा.

[अ] व्यभिचरित एक० भालूक (भलुका), अनेक० भालुकी; एक० धात (धातु), अनेक० धाती; एक० कावीळ (कामिला), अनेक० कावळी.

१४९ वर जे नियम सांगितले त्यांहींकरून बहुधा सर्व अकारान्त स्त्रीलिंग शब्दांचें आकलन होतें, परंतु जेथें या शब्दांच्या व्युत्पत्ती विषयीं निश्चय करवत नाहीं अशा शब्दांच्या अनेकवचनांचीं रूपें बहुधा वैकल्पिक होतात असें जाणावें.

१५० आतां वर सांगितल्या नियमां प्रमाणें ज्यांचीं अनेकवचनांचीं रूपें होत नाहींत असे अपवादक शब्द पुष्कळ आढळतील परंतु त्यांतून मुख्य खालीं लिहिले आहेत.

अपवादक शब्द.

कळंक, शिळक, टोंक, चितंग, डग, कणिंग, कणंग, रणंग, कुपट, धापट, सांपट, फट, बांबट, कोरट, होरट, सावट, शिळट, बांबूट, आगोठ, इ०.

आकारान्त.

१५१ आकारान्त स्त्रीलिंग शब्दांचीं उभयवचनांचीं रूपें समान होतात; जसें—

एक०	अने०	एक०	अने०
जागा	जागा	मृत्तिका	मृत्तिका
पागा	पागा	अवस्था	अवस्था
गुहा	गुहा	मज्जा	मज्जा.

इकारान्त आणि उकारान्त.

१५२ एतदंत स्त्रीलिंग शब्दाच्या एकवचनाच्या अंत्य स्वरास अनेकवचनां संप्रसारण होऊन पुढें आ विकार होतो.

उदाहरणें.

इकारान्त.

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
चुलती	चुलत्या	भाजी	भाज्या	आंधरी	आंधऱ्या
काठी	काढ्या	सखी	सख्या	नदी	नद्या.

[अ] जर इकारान्त अथवा उकारान्त शब्द शुद्ध संस्कृत असले, व त्यांचा व्यवहारी भाषणांत अत्यंत परिपाठ नसला, तर त्यांचीं उभयवचनीं समान रूपें होतांत; उदाहरणें—

इकारान्त.

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
रुचि	रुचि	भक्ति	भक्ति	जाति	जाति
शांति	शांति	आहुति	आहुति	प्रकृति	प्रकृति
गोपी	गोपी	बाह्यणी	बाह्यणी	अतिशूरी	अतिशूरी.

[आ] परंतु जर तेच शब्द नित्य रूढांतले असले तर त्यांचीं अनेकवचनांचीं रूपें वरल्या नियमा प्रमाणें होतात; जसें—नदी, नद्या; सखी, सख्या; इ०.

[इ] जर ते शब्द एकाक्षरी असले तर विकल्पें संप्रसारणास इय् आणि उव् असे अनुक्रमें आदेश होऊन पुढें आ विकार होतो; जसें—

धी, धी, धिया; ऱ्ही, ऱ्ही, ऱ्हिया; श्री, श्री, श्रिया;
भू, भू, भुवा; इ०.

[ई] बी, स्त्री यां शब्दांचीं अनेकवचनें बिया, स्त्रिया अशींच होतात.

[उ] जर शब्दाचें अंशाक्षर ई असलें तर त्यास विकल्पें या आदेश होतो; जसें—

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
आई	आई, आया	बाई	बाई, बाया	गाई	गाई, गाया
राई	राई, राया	खाई	खाई, खाया	कुई	कुई, कुया
तवई	तवई, तवया	अवई	अवई, अवया	संवई	संवई, संवया.

[ऊ]

उकारान्त.

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
सासू	सास्वा	जळू	जळ्वा	पेळू	पेळ्वा
वाळू	वाळ्वा	टाळू	टाळ्वा	पिसू	पिस्वा.

यांत सासू आणि पिसू यांचीं देशस्थ रीती प्रमाणें अनेकवचनाचीं सासा आणि पिसा अशींही रूपे होतात.

अपवादक शब्द—खडू, गेरू, गुडाखू, तमाखू.

[ऋ] जर ते शब्द मूळचे अकारान्त असून अपभ्रंशकरून उकारान्त झाले असले, अथवा विकल्पे अकारान्त असले, तर त्यांचीं अनेकवचनांचीं रूपे विकल्पे मूळ शब्दाच्या नियमा प्रमाणें होतात; जसे—

एक०	अने०	एक०	अने०
पाचू (पाच)	पाचा, पाचू	माऊ (माव)	मावा, माऊ
शेळू (शेळ)	शेळा, शेळू	शेपू (शेप)	शेपा, शेपू.

[ऋ] परंतु अंत्य अक्षर ऊ असल्यास विकल्प नाही; जाऊ, पाऊ, इ० शब्दांचीं अनेकवचनें जावा, पावा अशींच होतात.

[लृ] उकारान्त संस्कृत शब्द (पाहा पृष्ठ ५०, लेख १.५२ [अ])

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
धेनु	धेनु	धातु	धातु	रज्जु	रज्जु
चमू	चमू	वधू	वधू	भू	भू.

[लृ] आऊ, माऊ या शब्दांचीं उभयवचनांचीं रूपे समान होतात.

[ए] ऊ या शब्दाचे अनेकवचन उवा असें होतें.

[ऐ] धू* शब्दाचें अनेकवचन धुवा असें होतें.

[ओ] परंतु जर ते शब्द मूळचे ईकारान्त असून ईचा लोप होऊन उकारान्त झाले असले तर मूळरूपा प्रमाणेंच त्यांच्या अनेकवचनांचीं रूपे होतात ; जसें—सू (मुई) अने० सुया.

ईकारान्त फारसी शब्दाचें अनेकवचन मराठी ईकारान्त शब्दा प्रमाणेंच होतें; उदाह० “आढीं नानाच्या अमलांत सुभेदाच्या मुजूमदाच्या फडणिश्या वांकीश्या करून पुढें मोठमोठ्या मुलूखगिन्या केल्या, नंतर दैवाची रेषा फिरली तेव्हां लोकांच्या खिदमतगाऱ्याही कराव्या लागल्या परंतु, अश्या खोट्या सद्द्या करून दगलबाज्या कधीं केल्या नाहींत.”

[औ] जे उकारान्त शब्द परभाषेतून या भाषेत आले आहेत त्यांचीं उभयवचनांचीं रूपे समान होतात ; जसें—

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
वाजू	वाजू	अफू	अफू	अवरू	अवरू
तराजू	तराजू	कानू	कानू	जादू	जादू

अपवादक शब्द—खडू, गेरू, गुडाखू, कुरकू, कौलू, शाडू, इ०. (हे परभाषेचे शब्द नसतां यांचीं उभयवचनांचीं समान रूपे होतात).

ऋकारान्त.

१५३ शुद्ध महाराष्ट्र असे ऋकारान्त स्त्रीलिंग शब्द नाहींत. ऋकारान्त जे संस्कृत शब्द आहेत त्यांचीं प्रथमेचीं रूपे या भाषेत वर्ततात. त्यांचीं वचनें आकारान्त स्त्रीलिंग शब्दां प्रमाणें जाणावीं ; जसें—माता, स्वसा, श्वसा, इ०.

या शब्दाचा व्यवहार बहुधा मुंबईत किर्ताएक जातीं मध्ये मात्र आढळतो.

ए-ऐ-औ-कारान्त.

१५४ आते या शब्दा शिवाय एकारान्त शब्द या भाषेत आढळत नाही. याचें अनेकवचन आत शब्दाच्या प्रमाणें आता असें होतें.

१५५ संवे हा संवई शब्दाचा अपभ्रंश ; याचें अनेकवचन संवया असें होतें.

१५६ ऐ-औ-कारान्त स्त्रीलिंग शब्दांविषयीं जो नियम पुंलिंगप्रकरणीं सांगितला तोच जाणावा. (पाहा पृ० ४४, ले० १३९).

एक०	अने०	एक०	अने०
तिवै तिवई तिवय,	तिवया	गै गई गय,	गया
खै खई खय,	खया	जिल्है जिल्हई जिल्हय,	जिल्हया.
एक०-चौ चऊ चव		अने०-चवा.	

ओकारान्त.

१५७ ओकारान्त स्त्रीलिंग शब्द या भाषेत एकच आहे असें वाटतें, त्याचें अनेकवचन आकारान्त होतें; जसें-बायको बायका.

कोंकणांत निंदनें ढमाल बायकोस ढंबो, ताटको असें द्व्यणतात; तेव्हां या शब्दांचा अनेकवचनीं प्रयोग कर्तव्य असतांही हाच नियम जाणावा. उदाह०-“ही ढंबो आली द्व्यणज कांहीं केल्या जात नाही, ह्या नुकत्याच ढंबा येऊन गेल्या आतां ताटका येतील.”

प्रकरण ३.

नपुंसकलिंग.

अकारान्त.

१५८ अकारान्त नपुंसक शब्दास अनेकवचनीं एं आदेश होतो ; जसें-

एक० अने०	एक० अने०	एक० अने०
पान पानें	वस्त्र वस्त्रें	अंग अंगें
छिद्र छिद्रें	तेल तेलें	घर घरें
सूप सुपें	तूप तुपें	रूप रूपें
रेजीम रेजमें	दफतर दफतरें	लांकूड लांकूडें.

आकारान्त.

१५९ आकारान्त नपुंसक शब्द नाही.

इकारान्त आणि उकारान्त.

१६० ऱ्हस्वइकारान्त जे संस्कृत शब्द त्यांचीं उभय-वचनांचीं रूपें समान होतात; जसें—

एक० अने०	एक० अने०	एक० अने०
अस्थि अस्थि	अक्षि अक्षि	वारि वारि.

१६१ इकारान्त आणि उकारान्त नपुंसक नामांस सं-प्रसारण होऊन अनेकवचनीं एँ आदेश होतो; जसें—

एक० अने०	एक० अने०
मोतीं मोत्यें	मिरीं मित्र्यें
गुळीं गुळ्ये	आशीं आश्यें*
कुणीं कुण्यें	कैवरीं कैव्र्यें.

१६२ विवक्षा असतां बीं याचें अनेकवचन बियें असें होतें.

१६३ आर्दपदार्थवाचक जीं इकारान्त नपुंसक नामें त्यांच्या अनेकवचनांचा संभव नसतो. आणि जरां अनेक-वचनां प्रयोग कर्तव्य असला तथापि त्यांचीं उभयवचनीं रूपें समान होतात. जसें—पाणीं, दहीं, लोणीं, इ०.

* हा शब्द महाराष्ट्र कोशात नाही, परंतु कोंकणात फार प्रसिद्ध आहे, याचा अर्थ पोहे पाखडल्या नंतर जे तुसा सकट अवशिष्ट कण राहतात ते.

आतां एतें अशी आशंका प्राप्त होती कीं **मोतीं, मिरीं, इ०** शब्दांचीं अनेकवचनीं **मांते, मिरे** अशीं रूपें न लिहितां त्यांस संप्रसारण करून **मोत्यें, मित्र्यें** अशीं रूपें लिहिण्यास आधार कोणता? लोकांचें उच्चारण आधार घणावा तर तो कांहीं सबळ आधार नव्हे, कारण **मोत्यें** आणि **मोते** यांच्या उच्चारणांत फारसा भेद लक्षांत येत नाही. त्यांत आणखी कोंकणांत **यकार** स्पष्ट उच्चारून **मोत्यें, मित्र्यें** असें घणतात; देशावर तितका **य**वर नेट ठेवत नाहीत, तेव्हां हें कांहीं अशीं रूपें लिहिण्यास सबळ कारण नव्हे. त्यास एक तर या भाषेंत इकारान्त, उकारान्त शब्दांस पुढें अजादि* प्रत्यय लागले असतां बहुधा ईस आणि ऊस संप्रसारण होत असतें हा आधार. दुसरें, इकारान्त नपुंसक शब्दांचे बंधु जे कित्येक उकारान्त नपुंसक शब्द, त्यांस तर हें संप्रसारण अवश्य होतें; जसें **तारू** यांचें अनेकवचन **तार्वे** असें होतें **तारे** असें कदापि होत नाही. तेव्हां **मांतीं** यांचें अनेकवचनाचें रूप **मोत्यें** असेंच लिहिलें पाहिजे; **मांते, मिरे** अशीं रूपें लिहिणें हा विधिभंग होय. तिसरा आणखी असा नियम आहे कीं, इकारान्त आणि उकारान्त शब्द ज्यांस अनेकवचनीं संप्रसारण होत असतें ते जर एकाक्षरी असले तर संप्रसारणाच्या स्थानीं **इय्** आणि **उव्** असे आदेश होऊन पुढें जां अनेकवचनीं प्रत्यय लागायाच्या तो लागतो. जसें **स्त्री** आणि **धू** यांत संप्रसारणाच्या स्थानीं **इय्** आणि **उव्** हे आदेश होऊन पुढें अनेकवचनाचा प्रत्यय जो **आ** तो होतो; तेव्हां **स्त्रिया** आणि **धुवा** अशीं अनेकवचनाचीं रूपें होतात; याच नियमास अनुसरून **बीं** या इकारान्त नपुंसकाचें **बियें** असें रूप होतें; एथें अनेकवचनाचा प्रत्यय **ए** होय; यावरून आर्थात् सिद्ध होतें कीं, जसें **काठी, सासू** यांचीं अनेकवचनीं **काठ्या, सास्वा** अशीं रूपें होतात, त्याच नियमास अनुसरलें असतां **मोतीं, मिरीं** यांचींही **मोत्यें, मित्र्यें** अशींच रूपें लिहिलीं पाहिजेत.

उकारान्त.

१६४ एक०	अने०	एक०	अने०
तारूं	तार्वे	असूं	अस्वे
अळूं	अळ्वे	गळूं	गळ्वे.

वरील नियमा प्रमाणें उकारान्त नपुंसक नामाचीं रूपें अशीं-च लिहावीं, तार्वें, अळ्वें, अस्वें या प्रमाणें रूपें लिहिण्या-चा परिपाठ फार आहे, परंतु तो शुद्ध नव्हे.

१६५ दोहो पेशां अधिकाक्षरी जीं उकारान्त नपुंसक नामे, अथवा कुत्सितार्थदर्शक किंवा लघुत्वार्थदर्शक जीं उकारान्त द्वयक्षरी नामें, त्यांस अनेकवचनीं संप्रसारण होत नाहीं; जसें-

एक०	अने०	एक०	अने०
लेकरूं	लेकरें	गुरूं	गुरे
पांखरूं	पांखरें	रताळूं	रताळें
वासरूं	वासरें	तट्टूं	तट्टे.

१६६ लिंबू अ० निंबू शब्दाचे अनेकवचन लिंबें अ० निंबें होते. सुकाणू, जिवाणू या शब्दाचीं अनेकवचनें कोकणांत सुकाण्वे, जिवाण्वे अशीं होतात.

[अ] यांत ज्यांस संप्रसारण होऊन ए आदेश होतो त्यांस तावादिकांचा गण, आणि ज्यांस हे संप्रसारण होत नाहीं त्यांस लेकगादिकांचा गण ह्याटलें आहे.

एकारान्त.

१६७ एकारान्त नपुंसक नामास अनेकवचनीं ई आदेश होतो; जसें-

एक०	अने०	एक०	अने०
तळें	तळीं	भांडें	भांडीं
घोंसाळें	घोंसाळीं	बोलणें	बोलणीं.

प्रकरण ४.

वचनसंबंधी स्फुट विचार.

१६८ क्तितीएक शब्द बहुधा एकवचनांतच वर्त्ततात; जैसे—पाणीं, सोनें, रूपें, ताक, तेल, दूध, गहूं, बाजरी, कांजी, इ०.

१६९ क्तितीएक शब्द बहुधा अनेकवचनांतच वर्त्ततात; जैसे—मुस्क्या, कात्या, खडावा, मिश्या,* करिवारे, मिटक्या, ख्याल, इ०.

प्रकरण ५.

उपान्त्यनियम.

१७० उपांत्य ई अथवा ऊ असतां ११६ व्या नियमाप्रमाणें त्या उपांत्यास कार्यें होऊन अनेकवचनांचीं रूपें सिद्ध होतात; जैसे—

स्त्रीलिंग.

एक०	अने०	एक०	अने०
जीभ	जिभा	बंदूक	बंदूका-की
टीक	टिका	संदूक	संदूका
खारीक	खारखा	कावीळ	कावळी

सोयरीक	सोयरिकी-का	तिडीक	तिडिका-डका
बाभूळ	बाभळी	निंबूण	निंबणी
जांबूळ	जांबळी	माजूम	माजुमी
बकूळ	बकुळी	बटीक	बटिकी-टकी
चूल	चुली	विहीर	विहिरी,
तजवीज	तजविजा-जी	चाहूल	चाहुली

नपुंसकलिंग.

एक०	अने०	एक०	अने०
भरीत	भरिते-रते	रेजीम .	रेजमें
भोरीप	भोरपे	कणीस	कणिसै-णसै
रेजीम	रेजमें	अंबसूल	अंबसुलें
जोखीम	जोखमें	वाघूळ	वाघळें.

१७१ उपांत्य जर ई अथवा ऊ हे वर्ण असले, आणि अनेकवचनीं अंत्यवर्णास दीर्घत्व प्राप्त झालें, तर ११९ व्या नियमा प्रमाणें ते उपांत्य ऱ्हस्व होतात; विकल्पें त्यांस संप्रसारणही होतें; जसें-

स्त्रीलिंग.

एक०	अने०	एक०	अने०
काईल	काइली कायली	ताईत	ताइती तायली
अईन	अइनी अयनी	कवाईत	कवाइती कवायती
सुईण	सुइणी सुयणी	पंचाईत	पंचाइती पंचायती
दउत	दउती दवती	औऊळ	औउळी औवळी
माऊली	माउल्या मावल्या	माऊशी	माउश्या मावश्या.

नपुंसकलिङ्ग.

एक०	अने०		एक०	अने०	
कुईट	कुईटें	कुयटें	बाईल	बाइला	बायला
देऊळ	देउळें	देवळें	पाऊल	पाऊलें	पावलें
कऊल	कउलें	कवलें	राऊळ	राउळें	रावळें.

१७२ शुद्ध संस्कृत शब्दांच्या उपांत्यास अनेकवचनीं कांहीं विशेष होत नाहीं; जसें—

एक०	अने०	एक०	अने०	एक०	अने०
गीत	गीतें	रूप	रूपें	सूत्र	सूत्रें.

प्रकरण ६.

च ज इ० वर्णां विषयीं नियम.

१७३ च ज झ स हीं अक्षरें नामाच्या अंतीं असून जर त्यांस अजादि प्रत्ययें करून ए अथवा इ असा विकार होत असला, तर त्यांचा विकल्पें तालव्य उच्चार होऊन पुढें ते प्रत्यय लागत असतात, यांत इ असतां विकल्प नाहीं, असलाच तर स असतां होतो.

एक०	अने०		एक०	अने०	
राजा	राजे	राजे	चमचा	चमचे	चमचे
सांजा	सांजे	सांजे	भाचा	भाचे	भाचे
आरसा	आरसे	आरसे	मासा	मासे	मासे
चोंच	चोंचा	चोंची	खोंच	खोंची	
तजवीज	तजविजी		तज	तजी	
रास	राशी	राशी	घूस	घुशी	घुशी.

कोणांस असें वाटेल कीं, या नियमाची कांहीं आवश्यकता नाही; परंतु त्याहीं असें समजावें कीं, जसें कोंकणांत राजे

भाचे या प्रमाणें उच्चारण्याचा प्रचार आहे, तसा देशांत व इतर ठिकाणीं **राजे भाचे** इ० उच्चारण्याचाही प्रचार आढळतो. त्यास आणखी एक दुसरें प्रमाण;—या भाषेंत **च ज झ** आणि **स** यांज पुढें **ए** आणि **इ** हे स्वर असतां त्यांच्या दंततालव्य उच्चार बहुधा राहत नाहीं, असा एक नियम आढळतो; कांकीं **ची जी चे जे** हीं अक्षरें आरंभीं अथवा मध्यें आहेत ज्यांच्या असं शब्दच या भाषेंत आढळत नाहींत. तेव्हां कार्यविशेषेंकरून **च, ज, स, इ०** वर्णां पुढें शब्दांच्या अंतीं **ए** अथवा **इ** आला असतांही त्याच नियमास अनुसरून कितीएक प्रांतीं **राजे भाचे राशी** इत्यादि प्रकारें बोलतात; हा नियम आपण कोणत्या आधारा वरून समूळ काढून टाकावा; ह्मणोन एथें वैकल्पिक असींही रूपें होतात असें लिहिलें आहे. वरकड शुद्ध रीति ह्मटली असता—**राजे, भाचे, मासे**, हीच जाणावी.

[अ] एकार आणि ईकार ह्मटलें यावरून अन्य विकार झाला असतां दंततालव्योच्चारच राहतो; जसें—

एक०	अने०	एक०	अने०
कांच	कांचा	टांच	टांचा
बाज	बाजा	वीज्ञ	विज्ञा
कांस	कांसा	जिनस	जिनसा.

वर्ग ३.

विभक्तिविचार.

१७४ नामाशीं आणि क्रियेशीं जो संबंध त्यास **कारक** अशी संज्ञा आहे, आणि हा संबंध सुचविणारे जे प्रत्यय तदन्त जे शब्द त्यांस **विभक्ति** ह्मणतात.

१७५ या विभक्ति आठ आहेत— **प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, आणि संबोधन.**

प्रथमा विभक्ति असतां नामास कांहीं कार्य होत नाहीं; जे मूलचें रूप तीच प्रथमा; इतर विभक्ति असतां नामां वरून तत्तद्विभक्तिदर्शक जे प्रत्यय होतात ते असे.—

विभक्ति०	एकवचन.	अनेकवचन.
द्वितीया.	ला. स. तें.	ना. ला. स. तें.
तृतीया.	नें. एं. शीं.	नीं. हीं. ईं. शीं.
चतुर्थी.	ला. स. तें. अर्थ.	ना. स. तें. अर्थ.
पंचमी.	ऊन. हून. तून.	ऊन. हून. तून.
षष्ठी.	चा. ची. चें.	चा. ची. चें.
सप्तमी.	त. ई. आं.	त. ई. आं.

अनेकवचनाचे प्रत्यय लागतांना अंगाचा अंत्य स्वर अनुनासिक होतो.

१७६ आतां स्पष्ट करण्याकरितां या विभक्ति एका नामास लावून खालीं दाखवितों.

पुरुषशब्द.

विभक्ति. एकव०

प्र० पुरुष.

द्वि० पुरुषाला. पुरुषास. पुरुषातें.

तृ० पुरुषानें. पुरुषें. पुरुषाशीं.

च० पुरुषाला. पुरुषास. पुरुषातें.

पं० पुरुषाहून. पुरुषांतून.

ष० पुरुषाचा.

स० पुरुषांत. पुरुषीं.

सं० पुरुषा.

विभक्ति. अनेकव०.

प्र० पुरुष.

द्वि० पुरुषांना. पुरुषाला. पुरुषांस. पुरुषांतें.

तृ० पुरुषांनीं. पुरुषांहीं. पुरुषीं. पुरुषांशीं.

च० पुरुषांना. पुरुषाला. पुरुषांस. पुरुषांतें.

पं० पुरुषांहून. पुरुषांतून.

ष० पुरुषांचा.

स० पुरुषांत. पुरुषीं.

सं० पुरुषांनीं. पुरुषांहो.

या भाषेत विभक्ती विषयीं फार गोंधळ आहे. जर प्र
या वरून विभक्ती मानाव्या, तर चतुर्थीस आणि पंचम
प्रत्यय नाहीत; जर अर्था वरून विभक्ती मानाव्या, तर एका
भक्तीचे अनेक अर्थ होतात; द्वणूनच, या व्याकरणाच्या प्रथम
त्तीत कोठे अर्थास, आणि कोठे प्रत्ययास, अनुसरून विभ
मानिव्या होत्या; परंतु अलीकडेस एका विद्वान मित्राचें असें
पडलें कीं, अशांत एक नियम राहत नाही. यास्तव सं
भाषेच्या नियमा प्रमाणें प्रत्यया वरूनच विभक्ति मानाव्य
नीट. परंतु असें केल्यानें ही जी पूर्वीक अडचण आहे ति
निवारण होत नाही. तेव्हां जेथें विभक्तिप्रत्यय नाहीत
शब्दयोगी अव्ययांची योजना करून निर्वाह करणें प्राप्त हें
परंतु हीं अव्यये पुष्कळ आहेत यांतून कोणती या विभक्ती
स्थानीं योजना ही एक आशंका उत्पन्न होती; जर सा
करितां यांस चतुर्थी, आणि पासून, कडून, पेक्षां
पंचमी मानावी, तर मग स्तव, अर्थी, कारणें, यांस चतु
वरून, खालून, आंतून यांस पंचमी, यांगें, करवीं, कर
यांस तृतीया, आणि प्रत, लागीं, यांस द्वितीया, कां मानूं
अशी सहज आशंका उत्पन्न होती, आणि तिचें यथास्थित
माधान होत नाही.

तथापि सूक्ष्म विचार करून पाहिलें असतां हा पक्ष कांहीं
मयुक्तिक दिसतो; कारण, जर केवळ अर्थासच अनुसरून विभ

मानिल्या तर एका विभक्तिचे अनेक अर्थ होतात, असें कारकप्रकरणीं सविस्तर सांगितले आहे, तेव्हां हा नियम अगदीं चालणार नाही. विभक्ति द्वयजं कारकसंबंधाद्यर्थसूचकं जे प्रत्यय ते लागून जें रूप सिद्ध होतें त्या रूपाची संज्ञा होय; तदंतर्गत जें अर्थ आहेत त्याची संज्ञा नव्हे. अर्थां वरून विभक्ति मानिल्या असतां कदाचित एका रूपाध्या ठायीं कर्ताकर्मकरणसंप्रदानादि चार पांचही विभक्त्यर्थांची संभावना होता, तेव्हां त्या रूपास तो तां अर्थ विवक्षित असतां ती ती विभक्ति द्यावली पाहिजे. ही आणखी मोठी अडचण आहे, तेव्हां आतां या टांही अडचणीचें निवारण कसें होतें? त्यास, मला असें वाटतें कीं द्वितीया आणि चतुर्थी यांचीं रूपे सारखींच मानिलीं असतांही अडचण दूर होईल. मग या अव्ययाचीं योजना करायास नकां; एका कर्माच्या अर्थां शिवाय जेथें द्वितीयेंचें रूप आढळेल ती चतुर्थी मानावी. आणि वाक्यांत कर्म जाणायाम विशेष कठीण पडत नाही. 'राजा दुष्टांस मारितां,' या वाक्यांत **दुष्टांस** ही द्वितीया मानावी आणि 'राजा ब्राह्मणास गाई देतां,' एथें **ब्राह्मणास** ही चतुर्थी मानावी; कां कीं एथें **गाई** हें प्रत्यक्ष कर्म आहे. आणखी असें मानायास आपल्यास संस्कृत व्याकरणाचाही आधार आहे, त्यात चतुर्थी आणि पंचमी यांचीं बहुवचनीं, तृतीया व चतुर्थी आणि पंचमी या विभक्तींचीं द्विवचनीं, आणि कित्येक नामांचीं पंचमी आणि षष्ठी यांचीं एकवचनीं, आणि षष्ठी आणि सप्तमी यांचीं द्विवचनीं सारखींच रूपे होतात. तेथेंही त्या त्या स्थळीं अर्थां वरूनच विभक्तीचा निश्चय केला पाहिजे; तद्वत् एथेंही द्वितीया आणि चतुर्थी असतां अर्थां वरून विभक्तीचें विवेचन करावें, आणि तें करायास काहीं कठीण नाही, कांकीं वाक्यांत कर्म सहज ओळखतां येतें. या अर्थां शिवाय अर्थांतरां सर्वत्र जेथें हें रूप आढळेल तेथें ती चतुर्थी मानावी.

जर संस्कृत आणि प्राकृत व्याकरणांशीं मुलशाखासंबंध नसतां, आणि तां संबंध ठेवणें इष्ट नसतें, तर चतुर्थीस केव्हांच काढून टाकून संबोधना सुद्धां सातच विभक्ति मानिल्या असत्याः

परंतु तसें करणें प्रशस्त दिसत नाहीं, कारण त्यांत लाभा पेशां हानि फार आहे.

आतां पंचमी विषयीं तर विशेष शंका आहे अशी गोष्ट नाही. **घरून, गांवून, हातून**, ही केवळ उघडी पंचमी दिसती; **हून** हें बहुतेकांस अव्यय वाटते, परंतु हें अव्यय नव्हे; हा केवळ प्रत्यय दिसतो; **घणून घराहून, दाराहून**, इत्यादि शुद्ध पंचमी विभक्ति जाणावी;—इतकेंच कीं **स. ला. ना.** इत्यादि. विभक्तिप्रत्यया सारखा हा एकाक्षरी प्रत्यय नव्हे.

द्वितीया आणि चतुर्थी.

१७७ द्वितीया आणि चतुर्थी विभक्ति असतां मूल प्रकृतीस **स, ला, तें**, हे प्रत्यय लागतात.

स— या प्रत्ययाचा उपयोग बोलण्यांत बहुधा कौकणांत फार करितात; व इतर ठिकाणीं करणें झालाच तर लिहिण्यांत करितात.

ला— या प्रत्ययाचा प्रयोग देशस्थ लोकांत आढळतो; व **स** पेशां याचा प्रचार फार आहे.

तें— हा प्रत्यय भाषणांत येत नाहीं. बहुतकरून प्राकृत ग्रंथांत याचा प्रयोग आढळतो.

अर्थ— संस्कृत शब्दां वरूनच चतुर्थ्यर्थीं हा प्रत्यय होत असतो; पूर्व वर्णांशीं यांतोळ अचा संधि होतो; जसें—**द्रव्यार्थ, मोक्षार्थ, उदरभरणार्थ, प्रीत्यर्थ, इ०.**

कोठें कोठें विभक्तीच्या योगानें जें अंग सिद्ध होतें, तेंच द्वितीयेचें रूप होतें. परंतु अशां रूपांचा प्रयोग प्राकृत ग्रंथांत व प्राकृत काव्यांत मात्र होतो; जसें—

“नक्रबोलिललातुजलागोन ॥ तुझेंनामपतितपावन ॥

आणिमाझाअव्हेरकरून ॥ जासीधेवोनगजेंद्रा.”भक्तिविजय

“अगाप्रणतवत्सलाद्वणतित्याजनांपावलां,

द्वणोनितुमच्याचमीस्मरतसें सदांपावलां.” केकावलि.

“जीजीद्वणोनिजाउनि,घेउनिआलासभेतभावजये॥पतिजवळिकल-
त्रनये,कांहोसिद्धाश्रमांतसावजये॥१॥सांगेनयथामतिपरि,कोठेंतोनुप
द्वणेबहाभ्रात्या ॥आणिसभेतपुनरपि, वळतुनिविदुरवातसामहा-
भ्रात्या” मोरोपंत.

तृतीया.

१७८ नें- या प्रत्ययाचा प्रयोग इतर प्रत्ययां पेशां वि-
शेष होतो.

एँ-ईँ- हे प्रत्यय विशेषेकरून अकारान्त संस्कृत ना-
मास कवितेंत लागतात, त्या कार्ळां अंत्य अकाराचा लोप
होतो. उदाह०.

“तुझ्याबहुतशोधिलेअघनिधीपदाचारजें,
नतेंअनृतवर्णितीबुधजर्नीसदाचारजें” केकावलि.

“श्रुतींव्हांवेंसावधान”

“हस्तींकरिवलयउंचअशाउपायीं.”

गुपेंहळूचधरिलाकलहंसपायीं.” कामन.

शीं- हा प्रत्यय बहुधा सन्निधान दर्शवितो; कधीं का-
रणही दर्शवितो.

याचा विचार कारकप्रकरणीं केला आहे.

मराठी भाषेंत तृतीया विभक्तीचें आणखी एका प्रकारचें
रूप होतें, तें असें कीं, नामास आणि सर्वनामास षष्ठ्यन्त-
सामान्यरूप होऊन त्यांस हे तृतीया विभक्तीचें प्रत्यय लागून
तृतीयेचीं रूपें साधतात; जसें- रामाच्यानें, माझ्यानें,
तुझ्यानें, त्यांच्यांनीं, आमच्यांनीं. इ०. या प्रकारच्या तृती-
येस सविकरणतृतीया, आणि या रूपांस सविकरणतृती-
येचीं रूपें ह्मणावें.

ही सविकरणतृतीया बहुधा शक्यार्थ असतां सर्वनामा वरून होये, जसें— माझ्यानें लिहवेल, तुझ्यानें चालवते, इ०.

नें, नीं या प्रत्ययां शिवाय इतर तृतीयेचे प्रत्यय बहुधा षष्ठ्यंतसामान्यरूपा वरून होत नाहीत;— आमच्यांशीं, तुमच्यांशीं, अशीं, सर्वनामाचीं रूपें कोठें कोठें आढळतात, परंतु यां पेक्षां आह्मांशीं, तुह्मांशीं, हीं रूपें शुद्ध.

पंचमी.

१७९ ऊन— स्थलाचे अथवा अधिकरणाचे वाचक जितके पुल्लिंग व नपुंसकलिंग द्वयक्षरी प्राकृत शब्द आहेत, त्यां वरून पंचम्यर्थीं हा प्रत्यय होत असतो, सर्वत्र होत नाही; जसें— गांवून, घरून, देशून, हातून, तोंडून, इ०. हा प्रत्यय होत असतां नामाचें सामान्यरूप होत नाहीं.

हून -- याचा प्रयोग बहुधा सर्वत्र होतो. हा प्रत्यय होत असतां नामाचें सामान्यरूप होतें.

तून— हें मूळचें आंतून होय. परंतु जसा त हा सप्तमीचा प्रत्यय मानावा तसा तून हा साधिकरण अपादानार्थ याचा वाचक पंचमीचा प्रत्यय मानिल्यास व्याकरण करिते समयीं पुष्कळ अडचणी दूर होतील. हा प्रत्यय होत असतां पूर्ववर्ण अनुनासिक होतो. जसें— गावांतून, शेगेंतून, इ०. असें न केलें तर व्याकरण पदच्छेद करायला मोठी अडचण पडेल.

षष्ठी.

१८० चा. ची. चें— षष्ठीचा अर्थ संबंध आहे, यास्तव ही विभक्ती ज्याशीं संबंध ठेवित्ये त्याच्या लिंगवचना प्रमाणें या प्रत्ययाचीं रूपें फिरतात.

पु०	स्त्री०	न०
एकव० चा	ची	चें
अनेक० चे	च्या	चीं

सप्तमी.

१८१ *त. ई. आं— यांत मराठी शब्दांस त हा प्रत्यय फार लागत असतो; व हा लाविते सप्तमीं शब्दांतींचा अंश स्वर जर न्हस्व असला, तर दीर्घ होऊन अनुनासिक होतो. दीर्घ असल्यास अनुनासिकमात्र होतो.

कित्येकांचें असें मत आहे कीं त हा प्रत्यय नव्हे, हें आंत शब्दयोगी अव्यय होय. घरांत द्वणजे 'घराच्या आंत' असा विग्रह करून घरांत, दारांत, अशा ठिकाणीं ते अव्ययीभाव समास मानितात. परंतु मला केवळ तसें वाटत नाहीं. त हें मूळचें आंत या अव्ययाचें संक्षिप्त रूप खरें; परंतु व्याकरणपदच्छेद करिते सप्तमीं आतां यास अव्यय मानणें प्रशस्त नाहीं; कारण, आकारान्त पुल्लिंग व नपुंसकलिङ्ग शब्दांच्या ठायीं असा आभास व्हावयास अवकाश आहे; परंतु यास अव्यय मानून इकाराद्यंत शब्दां पुढें यांतील आचा लोप करावा, त्या पेशां त हा सप्तमीविभक्तिप्रत्ययच मानावा, हें मला बरें दिसतें.

[अ] ई— अकारान्त जीं संस्कृत नामें आहेत, त्यांस अत्यंस्वरांचा लोप करून हा प्रत्यय लावितात; जसे— वनीं, करीं, मुखां, इ०. देशकालवाचक शब्दांचीं, व इतर कित्येक मराठी शब्दांचींही त्याच प्रमाणें या प्रत्ययाच्या योगानें सप्तमीचीं रूपें होतात; जसें— घरीं, गांवीं, देशीं, सप्तमीं, हातीं, पायीं, तोंडीं, इ०.

[आ] आ— कित्येक मराठी शब्दांस अंत्यस्वरांचा लोप करून हा प्रत्यय लावितात ; जसे— मायां, पायां, इ०. 'वेदाघातोअर्थआद्भासीचठावा, इतरांनींवाहवाभारमाथां'. तुकाराम.

१८२ कोणत्याही नामास वर सांगितले विभक्तिप्रत्यय लाविले असतां, त्या नामाच्या अंत्यस्वराच्या स्थानीं जो विकार होतो, त्यास विभक्तिकार्य ह्मणतात ; जसे— पुरुष या शब्दास विभक्ति लाविली असतां मध्यें जो (पुरुषास, पुरुषानें, पुरुषाचा, इ०.) आकाररूप विकार उत्पन्न होतो तें विभक्तिकार्य जाणावें.

हीं विभक्तिकार्ये नामाच्या लिंगा वरून आणि अंत्य स्वरा वरून भिन्न भिन्न होतात.

१८३ हें विभक्तिकार्य होण्याच्या पूर्वीं जें शुद्ध मूळचें रूप, ज्या वरून पुढें विभक्तिप्रत्यय व्हावयाचे, त्या रूपास त्या विभक्तीच्या संबधानें अंग अशी संज्ञा आहे ; जसें पुरुष या शब्दास विभक्ति लावायाची असतां तिच्या योगानें पुरुष यास अंग ही संज्ञा होय.

१८४ हें विभक्तिकार्य होऊन जें नामाचें रूप विभक्तिप्रत्ययाच्या योगानें सिद्ध होतें, त्यास सामान्यरूप ह्मणतात ; जसें देव या शब्दाचें सामान्यरूप देवा, गंगा या शब्दाचें सामान्यरूप गंगे, तारूं शब्दाचें सामान्यरूप तारवां.

१८५ सामान्यरूपाचा अंत्य स्वर अनेकवचनीं अनुनासिक होतो ; जसें— देवां, हत्तीं, काठयां, सास्वां, स्त्रियां, इ०.

१८६ ज्यांचीं अनेकवचनीं दोन प्रकारचीं रूपे होतात, त्यांचीं सामान्यरूपेही त्या त्या प्रमाणें दोन दोन प्र-

कारचीं होतात ; जसे— गाई, गायां ; बाई, बायां ; परा-
तीं, परानां ; इ०.

१८७ या सामान्यरूपांत दोन भेद आहेत, एक वि-
भक्तिसामान्यरूप जसे वर सांगितले; आणि एक विशे-
षणसामान्यरूप, ह्यणजे जें विशेषणाचें अथवा विशेषणा
सारख्या शब्दाचें सामान्यरूप पुढील सविभक्तिक अथ-
वा सशब्दयोगिक विशेष्याच्या संबधानें मागे असतें तें;
जसे— 'हलक्या मनुष्याच्या तोंडीं लागूं नये', या वा-
क्यांत हलक्या हें विशेषणसामान्यरूप होय ; तसेंच
'ज्या भगवंतानें आपल्यास निर्माण केलें, त्या भगवंतास
अनन्यभावे शरण असावे'; 'मज रावणा सारिखे हटतात,
तेथें तुझा गरीवांचा काय पाड'; एथें ज्या, त्या, मज,
आणि तुझा, हीं सामान्यरूपे खरीं, परंतु विशेषणसामान्य-
रूपे जाणावीं.

१८८ विभक्तिसामान्यरूप जें असतें तेंच बहुधा विशे-
षणसामान्यरूप होतें.

या नियमांस कोठें कोठें बाधकें आहेत, ह्यणोनच हा पृथक्-
संज्ञानिर्देश करण्याची आवश्यकता; ती पुढें सर्वनाम, विशेषण,
आणि वाक्यरचना या प्रकरणांत समजेल.

१८९ विशेषणसामान्यरूपा पुढें विशेष्य असतां अनेक-
वचनां त्या सामान्यरूपाचा अंश स्वर अनुनासिक करून लि-
हिण्याचा परिपाठ आढळत नाहीं;— जसे— 'या मनुष्यांस'
'चांगल्या मुलांची' इ०

१९० विशेषनामांस आणि कित्येक संस्कृत नामांस
विभक्तिकार्य होत नाहीं; जसे— राघोबास, गंगानें, खंडूचा,
हरीपासून, इ०.

१९१ तीं विशेषनामें किंवा संस्कृत नामें जर ऱ्हस्वस्वरान्त

असलीं तर विभक्तीनें अंय स्वर दीर्घ होतो; जसे- भानू-
चा, कवीपासून, इ०.

१९२ जीं संस्कृत नामें बोलण्याच्या रूढींत फार अस-
तात, त्यांस इतर प्राकृत नामां प्रमाणें विभक्तिकार्यें होतात;
जसे- आत्म्याचा, पुस्तकानें, इ०.

१९३ जर नामाचा उपांय दीर्घ ई किंवा ऊ असला,
तर पुढल्या विभक्तिकार्यानें तो उपांय ऱ्हस्व होतो; जसे-
रीत, रितीस; कूड, कुडापासून; इ०.

१९४ षष्ठी विभक्ति अंती असून पुढें क्रित्येक विभक्ति-
प्रत्ययांचा व शब्दयोगी अव्ययांचा योग होतो, त्या रूपास
षष्ठ्यंतसामान्यरूप अथवा सविकरणसामान्यरूप ह्म-
णावें; व पुढें तृतीयादिविभक्ति असतील त्यांस षष्ठ्यंतसा-
मान्यरूपी अथवा सविकरणसामान्यरूपी तृतीया असें
ह्मणावें; जसे- त्याच्यानें एथें त्याच्या हें षष्ठ्यंतसामान्य-
रूप किंवा सविकरणसामान्यरूप, आणि त्याच्यानें ही षष्ठ्यं-
तसामान्यरूपी किंवा सविकरणसामान्यरूपी तृतीया होय.
तसेंच माझ्याहून ही षष्ठ्यंतसामान्यरूपी किंवा सविकरण-
सामान्यरूपी पंचमी. अशींच 'मनुष्याच्या ठायीं,' 'तिच्या
करितां' इत्यादि स्थळीं शब्दयोगी अव्ययांच्या योगानें जीं
षष्ठ्यंतसामान्यरूपें होतात त्यांचीं उदाहरणें जाणावीं.

यांत विभक्ति लावायाची असतां च्या या प्रत्ययाचा योग
करितात, व शब्दयोगी अव्यय असतां च्या किंवा चे या दो-
हींतून कोणत्याही प्रत्ययाचा योग करितात. परंतु मला वाटतें
उभयपक्षां च्या याचेंच ग्रहण योग्य होय.

संबोधन.

१९५ दुसऱ्यास हाक मारावयाची असता, अथवा

त्याचें लक्ष आपणाकडेस ओढून घ्यावयाचें मनांत असतां, जें नामास विभक्ती सारिखें कार्य होऊन रूप सिद्ध होतें, त्यास संबोधन ह्मणतात; जसें— रामा, देवा, आई, बये, मुलांनो, स्त्रियांनो, इत्यादि. विवक्षा असल्यास संबोधनार्थ-बोधक जीं अव्ययें, त्यांचा ही योजना या रूपां मार्गे करितात; जसें— अरे रामा, अगे बये, अहो बाबा, इ०.

१९६ याचा नियम असा आहे कीं, ज्या नामाचें जें एकवचनी सामान्यरूप तेंच बहुधा त्याचें एकवचनी संबोधनाचें रूप होतें; परंतु अनेकवचनी मात्र त्यास अनुनासिक करून पुढें नो हा प्रत्यय लावितात; जसें—रामा, बये, देवांनो, बाबांनो, माणसांनो, इ०.

“गळानोंकृष्णगडीअपुलाराजामथुरेधाझाला”.

विभक्ती विषयीं सामान्य नियम.

१९७ महाराष्ट्र भाषेत नामांस विभक्ति लागल्या असतां नामांच्या जातिभेदानें सात प्रकारचीं सामान्यरूपें होतात.

पहिला प्रकार — यांत सामान्यरूप अंगा प्रमाणेंच असतें.

दुसरा प्रकार — यांत सामान्यरूपीं अंगाच्या अंत्यास दीर्घ आदेश होतो.

: तिसरा प्रकार — यांत अंगाच्या अंत्यास सामान्यरूपीं या आदेश होतो.

चवथा प्रकार — यांत अंगाच्या अंत्यास सामान्यरूपीं ए आदेश होतो.

पांचवा प्रकार — यांत अंगाच्या अंत्यास सामान्यरूपीं ई आदेश होतो.

साहवा प्रकार — यांत अंगाच्या अंत्यास सामान्यरूपी
आ आदेश होतो.

सातवा प्रकार — यांत अंगाच्या अंत्य स्वरास संप्रसारण होऊन पुढे इतर नियमां प्रमाणे सामान्यरूप होतें.

याचा विस्तार करून खाली दाखवितों.

पहिला विभक्तिप्रकार.

१९८ आकारान्त प्रतिष्ठितनामै, अथवा अधिकारवाचक कित्येक नामै, व शरीरसंबंधवाचक नामै, व दीर्घस्वरान्त विशेषनामै, व एकारान्त आणि ओकारान्त नामै, व अनेकाक्षरी ईकारान्त व कित्येक उकारान्त स्त्रीलिंग शब्द, आणि एकाक्षरी शब्द, यांचीं सामान्यरूपे पहिल्या प्रकारा प्रमाणे होतात; जसें—दादा, नाना, राघोबा, वये, वायको, लाहो, मशालजी, देवजी, ताई, भाऊ, खंडू, देवा, कुमारी, तंबाखू, व, मा, श्री, इ०.

दुसरा विभक्तिप्रकार.

१९९ यांत अकारान्त इकारान्त आणि उकारान्त पुल्लिंग, कितीएक इकारान्त आणि उकारान्त स्त्रीलिंग, आणि अकारान्त नपुंसकलिंग, यांच्या अंगाच्या अंत्यास सामान्यरूपी दीर्घ आदेश होतो; जसें—खांब—खांबा, कवि—कवी, माधु—साधू, व्यक्ति—व्यक्ती, धेनु—धनू, वोर वोरा, इत्यादि.

तिसरा विभक्तिप्रकार.

२०० यांत आकारान्त पुल्लिंग, आणि एकारान्त नपुंसकलिंग, यांच्या अंगाच्या अंत्यास या आदेश होऊन सामान्यरूप होतें; जसें—वांटा—वांटा, तळें—तळ्या, इ०.

चौथा विभक्तिप्रकार.

२०१ आकारान्त व क्तियेक अकारान्त स्त्रीलिंग शब्दांच्या अंगाम, ए आदेश होऊन सामान्यरूप होतें; जैसे— पागा—पागे, आत—आते, इ०.

पांचवा विभक्तिप्रकार.

२०२ यांत कृतीएक अकारान्त स्त्रीलिंग शब्दांच्या अंगाम सामान्यरूपां ट् आदेश होतो; जैसे—भित—भित्ती, चूल—चुली, इ०.

सहावा विभक्तिप्रकार.

२०३ यांत कृतीएक उकारान्त पुलिंग व नपुंसकलिंग नामांच्या अंगाम, व एकारान्त संख्यावाचक पुलिंग विशेषणांस, सामान्यरूपां आ आदेश होतो; जैसे—तडू—तडा, वांसरुं—वांसरा, दोघे—दोघां, इ०.

सातवा विभक्तिप्रकार.

२०४ यांत कृतीएक इकारान्त व उकारान्त नामांच्या अंगाच्या अंत्य स्वरास संप्रसारण होऊन ते शब्द अकारान्त होतात, नंतर त्यांच्या लिंगांच्या नियमा प्रमाणे त्यांची सामान्यरूपे होतात; जैसे—मोतीं—मोत्या, न्हावी—न्हाव्या, लाडू—लाड्या, सासू—सासवे, तारुं—तारवा, इ०.

प्रकरण १.

पुल्लिंग नामें.

अकारान्त.

२०५ अकारान्त पुल्लिंग नामांचें सामान्यरूप दुसऱ्या प्रकारा प्रमाणें होतें; जैसे—

विभक्ति.	एकवचन.	अनेकवचन.
प्र०	वाघ.	वाघ.
द्वि०	वाघाला-स-ते.	वाघांनां-स-ते.
तृ०	वाघाने-शीं.	वाघांनीं-शां.
सं०	वाघा.	वाघांनीं.
इ०.	इ०.	इ०.

२०६ जर ते अकारान्त शब्द केवळ एकाक्षरी असले तर त्यांचीं सामान्यरूपे पहिल्या प्रकारा प्रमाणे होतात. जैसे—'मुला तूं या कला काना दावयास विसरलाम,' 'या ढला तुझीं कितीही पढविले तऱ्हीं हा ढचा ढच,' इ०.

आकारान्त.

२०७ आकारान्त पुल्लिंग नामांचें सामान्यरूप तिसऱ्या प्रकारा प्रमाणे होते; जैसे—

आकारान्त पुल्लिंग आंवा शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०
प्र०	आंवा.	आंवे.
द्वि०	आंव्याला-स-ते	आंव्यांना-स-ते.
तृ०	आंव्यानै-शीं.	आंव्यांनीं-शां.
सं०	आंव्या.	आंव्यांनीं.
इ०.	इ०.	इ०.

याचप्रमाणे—धोंडा, खांवा वांसा, डोळा, कांसोटा, बरेपणा, देवपणा, इ०. नामांचीं रूपे जाणावीं.

२०८ तीं आकारान्त नामें जर प्रतिष्ठा अथवा शरीर-संबंध यांचीं वाचक असलीं, अथवा एकाक्षरी असलीं, तर त्यांचीं सामान्यरूपे पहिल्या प्रकारा प्रमाणे होतात; जैसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	बाबा.	बाबा.
द्वि०	बाबाला-स.	बाबांनां-स.
तृ०	बाबांनै-शीं.	बाबांहीं-नीं-शीं.
सं०	बाबा.	बाबांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे-तात्या, अण्णा, दादा, काका, मामा, नाना, दादाबा, खंडोबा, जनाबा, नाखोदा, नाखवा, मुलना, मुल्ला, इत्यादि नामांचीं रूपे जाणावीं.

२०९ जे आकारान्त संस्कृत शब्द फारसे रूढींत नाहींत त्यांचीं सामान्यरूपे पहिल्या प्रकारा प्रमाणे होतात; जैसे-आज्यपा, आज्यपास, आज्यपातें, चंद्रमाचें, इ०.

२१० तेच शब्द रूढींतले असल्यास तिसऱ्या प्रकारा प्रमाणे त्यांचीं सामान्यरूपे होतात; जैसे-आम्यांत, आम्याचें, इ०.

२११ जे शब्द संस्कृतांत मूळचे ऋकारान्त असून प्राकृतांत आकारान्त होतात, त्यांचीं सामान्यरूपे तिसऱ्या प्रकारा प्रमाणे होतात; जैसे-

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	पिता.	पिते.
द्वि०	पित्याला-स.	पित्यांनां-स.
तृ०	पित्यांनै-शीं.	पित्यांहीं-नीं-शीं.
सं०	पित्या.	पित्यांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—भ्राता, भर्ता, धाता, कर्ता, दाता, योद्धा, स्रष्टा, इत्यादि नामांचीं रूपे जाणावीं.

२१२ याप्रत्ययान्त जीं साधितनामै त्यांचीं सामान्य-रूपे पहिल्या विभक्तिप्रकारा प्रमाणे होतात ; जसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	पाग्या.	पाग्ये.
द्वि०	पाग्याला—स.	पाग्यांनां—ला—स.
तृ०	पाग्यानें—शीं.	पाग्यांहीं—नीं—शीं.
सं०	पाग्या.	पाग्यांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—वाध्या, धाम्या, देशपांड्या, लांकुड-फोड्या, आगलाव्या, इ० नामांचीं रूपे जाणावीं.

इकारान्त.

२१३ (ऱ्हस्व) इकारान्त शब्द बहुधा सर्व संस्कृत असतात ; त्यांचीं सामान्यरूपे दुसऱ्या प्रकारा प्रमाणे होतात ; जसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	कवि.	कवि.
द्वि०	कवीला—स.	कवींनां—स.
तृ०	कवीनें—शीं.	कवींहीं—नीं शीं.
सं०	कवी.	कवींनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—अग्नि, पति, अलि, हरि, मरीचि, वैधृति, अरि, गिरि, रवि, कलि, मुरारि, शकुनि, परिधि, शूल-

पाणि, चंद्रमौलि, प्रजापति, इ० नामांचीं रूपें जाणावीं.

२१४ (दीर्घ) ईकारान्त शब्दांचीं सामान्यरूपें सातव्या प्रकारा प्रमाणें होतात; जसें—

ईकारान्त पुलिंग न्हावी शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	न्हावी.	न्हावी.
द्वि०	न्हाव्याला-स.	न्हाव्यांनां-स.
तृ०	न्हाव्यानें-शीं.	न्हाव्यांहीं-नीं-शीं.
सं०	न्हाव्या.	न्हाव्यांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—तेली, तांबोळी, धोबी, गोंधळी, वाणी, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

याच प्रमाणें ईकारान्त जीं प्राकृत अथवा संस्कृत साधितनामै, त्यांचीं रूपें जाणावीं; जसें—शास्त्री, पापी, दोषी, गोसांवी, संन्यासी, शेतकरी, गांवकरी, पुजारी, कोंकणी, इत्यादि. परंतु यांचीं संबोधनें मात्र पहिल्या प्रकारा प्रमाणें होतात. निंदा अथवा धिक्कार कर्तव्य असतां सातव्या प्रकारा प्रमाणें संबोधन होतें; जसें— शास्त्र्या, अरे कोंकण्या, हे पुजाऱ्या, इ०. हा सन्यास्याचा गण जाणावा.

२१५ परंतु हत्ती आदिकरून किर्तीएक नामांचीं पहिल्या प्रकारा प्रमाणें सामान्यरूपें होतात; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	हत्ती.	हत्ती.
द्वि०	हत्तीला-स.	हत्तींनां-ला-स.
तृ०	हत्तीनें-शीं.	हत्तींनीं-शीं.
सं०	हत्ती.	हत्तीनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—हस्ती, करी, दंडी, दंती, यती, जती, वादी, प्रतिवादी, आततायी, केसरी, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं. हा हस्तीचा गण जाणावा.

२१६ जीकारान्त जीं प्रतिष्ठितनामें, आणि गुणवाचक अथवा अधिकारवाचक जीं ईकारान्त यवनी नामें, त्यांचीं ही सामान्यरूपें पहिल्या प्रकारा प्रमाणें होतात ; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०
प्र०	पंतोजी.	पंतोजी.
द्वि०	पंतोजीला-स.	पंतोजींनां-स.
तृ०	पंतोजीनें-शीं.	पंतोजीहीं-नीं-शीं.
सं०	पंतोजी.	पंतोजींनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—बाजी, दाजी, बाबाजी, दादाजी, रामजी, मशालजी, काजी, मौलवी. दादी, फिर्यादी, इत्यादि नामांचीं रूपें जाणावीं.

उकारान्त शब्द.

२१७ (ऋस्व) उकारान्त शब्द बहुधा संस्कृत असतात, त्यांचीं सामान्यरूपें दुसऱ्या प्रकारा प्रमाणें होतात ; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	गुरु.	गुरु.
द्वि०	गुरुला-स.	गुरूंनां-ला-स.
तृ०	गुरूनें-शीं.	गुरूंहीं-नीं-शीं.
सं०	गुरू.	गुरूंनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—भानु, शत्रु, ऋतु, वायु, मृत्यु, अगरु, देवदारु, अणुरेणु, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

२१८ (दीर्घ) ऊकारान्त पुल्लिङ्ग शब्दांचीं सामान्य-रूपें तीन प्रकारचीं होतात, त्यांत पहिल्या प्रकारा प्रमाणें फार होतात.

यांत ज्यांचीं सामान्यरूपें सातव्या आणि सहाव्या ति-भक्तिप्रकारा प्रमाणें होतात त्यांस अनुक्रमें मेरूचा, गव्हां-चा, आणि तट्टाचा, गण ह्मटलें आहे.

पहिला प्रकार—मेरूचा गण.

ऊकारान्त पुल्लिङ्ग मेरू शब्द.

विभ०.	एकव०.	अनेक०.
प्र०	मेरू.	मेरू.
द्वि०	मेरूला—स.	मेरूनां—स.
तृ०	मेरूनें—शीं.	मेरूनीं—शीं.
सं०	मेरू.	मेरूनीं.
इ०	इ०.	इ०.

याच प्रमाणें—काजू, नारू, पेरू, चाकू, खडू, गडू, काऊ, खाऊ, डहू, वेळू, वांबू, दांडू, साडू, अळू, घरू, वळू, सांकू, वसू, बोरू, कोद्रू, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

२१९ संस्कृत (दीर्घ) ऊकारान्त जे—खलपू, वर्षाभू, स्वयंभू, प्रतिभू, इ० धातुसाधित शब्द, तसेच प्राकृत-वाटसरू, पोटभरू, चटणीखाऊ, झोंपाळू, लाजाळू, इ० धातुसाधित शब्द, यांचींही सामान्यरूपें याच प्रमाणें जाणावीं.

२२० परंतु परभू शब्दास बहुधा तद्वाच्या गणांत लेखितात ; जसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०
प्र०	परभू.	परभू.
द्वि०	परभाला—स.	परभानां—ला—स.
तृ०	परभाने—शीं.	परभाहीं—नीं—शीं.
सं०	परभू.	परभानों.
इ०.	इ०.	इ०.

काचित् जेथे ही ज्ञाति फारशी प्रसिद्ध नाही त्या प्रांती या शब्दास मेरूच्या गणांत लेखितात ; उदाह० 'या गांवांत परभूंचीं घरे नाहीत,' 'एथे पूर्वी काहीं दिवस कायस्थ परभूंनीं अंमल चालविला होता,' इ०.

दुसरा प्रकार—गव्हांचा गण.

२२१ लाडू आदिकरून जे थोडे शब्द ऊकारान्त आहेत त्यांचीं सामान्यरूपे बहुधा सातव्या प्रकारा प्रमाणें होतात ; जसे—

विभ०.	एकव०	अनेकव०.
प्र०	लाडू.	लाडू.
द्वि०	लाडूाला—स.	लाडूानां—ला—स.
तृ०	लाडूाने—शीं.	लाडूांनीं—शीं.
सं०	लाडू.	लाडूानों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—गहूं, नातू, विंचू, चाटू, नारू, काडू, इ० शब्दांचीं सामान्यरूपे होतात.

२२२ क्वचित् पहिल्या विभक्तिप्रकारा प्रमाणेही यांची सामान्य रूपे होतात. उ० 'दोन लाडूंनीं माझे पोट भरलें,' 'विंचूची नांगी मोठी कठीण', इ० असेही प्रयोग होतात. यांत शिकणारांनीं ही गोष्ट लक्षांत ठेवावी कीं देशांत मेरूच्या गणाची, आणि कोंकणांत गव्हांच्या गणाची प्रवृत्ति विशेषेकरून आढळते.

आतां लाडू आदिकरून शब्द, ज्यांचीं सामान्यरूपे सातव्या प्रकारा प्रमाणे होतात, त्यांचीं तीं रूपे लिहिण्याचे दोन प्रकार आढळतात—लाडूनें, आणि लाडवानें, परंतु यांत व्याकरणगुद्ध द्वटलें द्वणजे पहिलें रूप, याचें कारण या विभक्तिप्रकरणाच्या शेवटीं स्पष्ट केलें आहे.

[पा० पृ० ५६, ले० १६४.]

तिसरा प्रकार—तट्टाचा गण.

२२३ कितीएक ऊकारान्त शब्दांचीं सामान्यरूपे बहुधा सहाव्या विभक्तिप्रकारा प्रमाणे होतात ; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	तट्टू.	तट्टू.
द्वि०	तट्टाला—स.	तट्टांनां—ला—स.
तृ०	तट्टानें—शां.	तट्टांनीं—शां.
सं०	तट्टा.	तट्टांनो.
इ०.	इ०.	इ०

याच प्रमाणे—भट्टू, वाटसरू, यात्रेकरू, इ०.

२२४ यांचीं विकल्पे प्रथम प्रकारा प्रमाणेही सामान्यरूपे होतात.

२२५ भाऊ शब्द शरीरसंबंधवाचक असतां त्याचें

सातव्या प्रकारा प्रमाणें, आणि प्रतिष्ठितनाम असतां प्रथम प्रकारा प्रमाणें सामान्यरूप होतें; जसें—‘माझ्या भावानें’, ‘हा भाऊंचा मुलगा.’

२२६ एकाक्षरी जे (दीर्घ) उकारान्त शब्द, त्यांची सामान्यरूपें सातव्या प्रकारा प्रमाणेंच होतात. परंतु त्यांच्या अंगास संप्रसारणरूप आदेश होत असतां अंयस्वराचा लोप न होतां त्यास ऱ्हस्व आदेश होतो; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	पू.	पू.
द्वि०	पुवाला-स.	पुवांनां-ला-स.
तृ०	पुवानें-शीं.	पुवांनीं-शीं.
सं०	पुवा.	पुवांनीं.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—गू, रू, शब्दांचीं रूपें जाणावीं.

ऋकारान्त शब्द.

२२७ महाराष्ट्र भाषेत ऋकारान्त शब्द नाहींत. संस्कृतांत जे ऋकारान्त शब्द आहेत, त्यांचें प्रथमेच्या एकवचनाचें जें त्या भाषेत रूप होतें त्यास अंग मानून या भाषेत त्यांची सामान्यरूपें होतात. (पा० पृ० ४३, ले० १३७.)

ओकारान्त शब्द.

२२८ ओकारान्त नामांचीं सामान्यरूपें पहिल्या प्रकारा प्रमाणें होतात; जसें—

ओकारान्त पुल्लिङ्ग लाहो शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	लाहो.	लाहो.
द्वि०	लाहोला-स.	लाहोनां-ला-स.
तृ०	लाहोनें-शीं.	लाहोनीं-शीं.
सं०	लाहो.	लाहोनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें-टाहो, डोहो, खो, छापो, इ०. शब्दांचीं रूपें जाणावीं.

प्रकरण २.

स्त्रीलिङ्गनामें.

अकारान्त.

२२९ वचनप्रकरणीं अकारान्त स्त्रीलिङ्गनामांचे तीन गण दाखविले आहेत, त्यांज वर लक्ष दिलें असतां या प्रकरणीं त्या शब्दांच्या सामान्यरूपांच्या नियमा विषयीं कांहीं अडचण पडायाची नाही. ते नियम या प्रमाणें.—

भितीचा गण.

२३० भितीच्या गणाचीं, अथवा ज्यांच्या अनेकवचनीं ई आदेश होतो अशा अकारान्त स्त्रीलिङ्ग नामांचीं सामान्यरूपें पांचव्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात.

अकारान्त स्त्रीलिङ्ग भित्त शब्द.

विभ०.	एकव०	अनेकव०.
प्र०	भित्त.	भिती.
द्वि०	भितीला-स.	भितीनां-ला-स.
तृ०	भितीनें-शीं.	भितीनीं-शीं.
सं०	भिती.	भितीनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—केळ, वांक, पोफळ, कावड, भेट, ह्यण, ओळख, कोरड, चाळण, उकड, थापट, भाकर, धावळ, चकमक, बसकट, बोर, तगर, रीत, गत, जात, शिपीण, रजपृतीण, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

आतेचा गण.

२३१ आतेच्या गणाचीं, अथवा ज्यांच्या अनेकवचनीं आ आदेश होतो अशा अकारान्त स्त्रीलिंग नामांचीं सामान्यरूपें चौथ्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात; आणि अनेकवचनाचें सामान्यरूप अनेकवचना प्रमाणें होतें; जसें—

विभ०	एकव०	अनेकव०.
प्र०	आत.	आता.
द्वि०	आतेला-स.	आतांनां-ला-स.
तृ०	आतेनें-शीं.	आतांहीं-नीं-शीं.
सं०	आते.	आतांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—जीभ, हांक, कांख, सून, धार, नणंद, समिध, इत्यादि शब्दांचीं रूपें जाणावीं.

झेपेचा गण.

२३२ झेपेच्या गणाचीं, अथवा ज्या अकारान्त स्त्रीलिंग नामांचीं अनेकवचनीं वैकल्पिक रूपें होतात, त्यांचीं सामान्यरूपेंही त्या त्या प्रमाणें वैकल्पिक होतात; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	झैप.	झैपी, झैपा.
द्वि०	{ झैपीला, झैपेला; झैपीस, झैपेस.	{ झैपीनां, झैपांनां; झैपीस, झैपांस. }
तृ०	{ झैपीनें, झैपेनें; झैपीशीं, झैपेशीं.	{ झैपीनीं, झैपांनीं; झैपीशीं, झैपांशीं. }
सं०	झैपी. झैपे.	झैपीनां, झैपांनां.
इ०	इ०.	इ०.

यान्च प्रमाणें—नथ, फीत, हद्द, अक्कल, परात, वरात, थाप, वखर, पिंजर, वखार, इजार, कटार, तरवार, इत्यादि शब्दांचीं रूपें वैकल्पिक जाणावीं.

२३३ व (आई) या शब्दाचें सामान्यरूप पहिल्या प्रकारा प्रमाणें बच होतें; उ०—माझ्या बनें मला हा खाऊ दिला; माझीं व कोणीकडे गेली ? इ०.

आकारान्त.

२३४ आकारान्त स्त्रीलिंग नामाचें सामान्यरूप चौथ्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतें; आणि अनेकवचनाचें सामान्यरूप अनेकवचना प्रमाणें होतें; जसें—

आकारान्त स्त्रीलिंग पागा शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	पागा.	पागा.
द्वि०	पागेला—स.	पागांनां—ला—स.
तृ०	पागेनें—शीं.	पागांनीं—शीं.
सं०	पागे.	पागांनां.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—जागा, माळा, मैना, रजा, गुहा, माता, भाषा, विद्या, मृत्तिका, अवस्था, रक्तता, शुभ्रता, गूंगा, यमुना, मथुरा, द्वारका, इत्यादि नामांचीं सामान्यरूपें जाणावीं.

[अ] परंतु तींच जर स्त्रियांचीं ठेविलेलीं नामें असलीं, तर प्रतिष्ठेनें बोलायाचें असतां पहिल्या प्रकारा प्रमाणें सामान्यरूपें होतात; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	रमा.	रमा.
द्वि०	रमाला-स.	रमांनां-ला-स.
तृ०	रमानें-शीं.	रमांहीं-नीं-शीं.
सं०	रमा.	रमानों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—गंगा, यमुना, भीमा, द्वारका, इत्यादि स्त्रियांच्या नामांचीं सामान्यरूपें जाणावीं.

[आ] प्रतिष्ठेनें बोलायाचें नसल्यास—रभेला, रमेनें, रमे, अशीं रूपें होतात.

इकारान्त.

२३५ (ऱ्हस्व) इकारान्त शब्द बहुधा संस्कृत असतात, त्यांचीं सामान्यरूपें दुसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	रुचि.	रुचि.
द्वि०	रुचीला-स.	रुचींनां-ला-स.
तृ०	रुचीनें-शीं.	रुचींनीं-शीं.
सं०	रुची.	रुचीनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें-शांति, भक्ति, जाति, ज्ञाति, आडुति, व्यक्ति, प्रकृति, इत्यादि नामांचीं रूपे जाणावीं.

‘ज्यासाध्वीनेकेलीनसतीबातिळहिहानिरीतीची’. मोरोपंत.

२३६ (दीर्घ) ईकारान्त स्त्रीलिंग नामांचीही सामान्यरूपे हुसून्या विभक्तिप्रकारा प्रमाणेंच होतात; जसे-

ईकारान्त स्त्रीलिंग काठी शब्द.

विभ०.	एकव०	अनेकव०.
प्र०	काठी.	काठ्या.
द्वि०	काठीला-स.	काठ्यांनां-ला-स.
तृ०	काठीनें-शीं.	काठ्यांनीं-शीं.
सं०	काठीं, काठ्ये.	काठ्यांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें-बगी, माडी, साडी, घोडी, चौकी, नदी, धोंकटी, पामोडी, झालजोडी इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

[अ] आई, काकी, मामा, इत्यादि शब्द जर शरीर-संबंधवाचक असले तर अनेकवचनीं त्यांचीं याच प्रमाणें रूपे होतात; परंतु जर तीं प्रतिष्ठितनामे असलीं तर अनेकवचनीं त्यांचीं सामान्यरूपे प्रथम विभक्तिप्रकारा प्रमाणें हेतमत; जसे-आईनां, काकीहीं, मामीस, इ०.

२३७ (दीर्घ) ईकारान्त जे संस्कृत शब्द आहेत त्यांचीही सामान्यरूपे याच प्रमाणें होतात; परंतु त्यांतून ज्यांच्या उभयवचनांचीं रूपे समान होतात, त्यांच्या अनेकवचनाच्या सामान्यरूपांत मात्र त्या प्रमाणें विकार होतो; जसे-

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	नारी.	नारी.
द्वि०	नारीला-स.	नारींनां-ला-स.
तृ०	नारीनें-शीं.	नारींहीं-नीं-शीं.
सं०	नारी.	नारींनों. ९
इ०	इ०.	इ०.

याच प्रमाणें-देवी, सती, साध्वी, कुमारी, अटवी, श्री-मती, गर्भवती, सौभाग्यवती, इत्यादि शब्दांचीं रूपें जाणावीं.

२३८ स्त्रीशब्दाचें सामान्यरूप एकवचनीं विकल्पें सातव्या प्रकारा प्रमाणें होतें, तेव्हां यांत अंत्य स्वरास ऱ्हस्व होऊन पुढें संप्रसारण होतें; जसें-

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	स्त्री.	स्त्रिया.
द्वि०	स्त्रीला-स; स्त्रियेला-स.	स्त्रियांनां-ला-स.
तृ०	स्त्रीनें-शीं; स्त्रियेनें-शीं.	स्त्रियांहीं-नीं-शीं.
सं०	स्त्रिये.	स्त्रियांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें-बी शब्दाचीं व्रियेला, व्रियेनें, व्रियांचा, इ० रूपें होतात. कचित्-बीला, बीनें, बींत, इ० अशीं-ही रूपें आढळतात.

उकारान्त.

२३९ (ऱ्हस्व) उकारान्त शब्द बहुधा संस्कृत अस-तात, त्यांचीं सामान्यरूपें दुसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात; जसें-

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	धेनु.	धेनु.
द्वि०	धेनूला-स.	धेनूनां-ला-स.
तृ०	धेनूने-शीं.	धेनूनीं-शीं.
सं०.	धेनू.	धेनूनों.
इ०	इ०.	इ०.

याच प्रमाणे—धातु, रज्जु, रेणु, तनु, इत्यादि शब्दांचीं रूपे जाणावीं.

ऊकारान्त.

२४० (दीर्घ) ऊकारान्त स्त्रीलिंग नामांचीं सामान्यरूपे दोन प्रकारचीं होतात; त्यांत वधूच्या गणाचीं, ह्यणजे ज्यांचीं उभयवचनांचीं रूपे समान होतात त्यांचीं, सामान्यरूपे पहिल्या प्रकारा प्रमाणे होतात. (या वर्गांत कितीएक प्राकृत शब्द, व सर्व ऊकारान्त संस्कृत शब्द येतात,) आणि अळवेच्या गणाचीं, ह्यणजे ज्यांच्या अनेकवचनीं संप्रसारण होतें त्यांचीं, सातव्या प्रकारा प्रमाणे सामान्यरूपे होतात; जसे—

पहिला प्रकार.—वधूच्या गण.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	गेरू.	गेरू.
द्वि०	गेरूला-स.	गेरूनां-ला-स.
तृ०	गेरूने-शीं.	गेरूनीं-शीं.
सं०	गेरू.	गेरूनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—गुडाखू, बाजू, अफू, आवरू, काकू, तंवाखू, खडू, आऊ, माऊ, इत्यादि प्राकृत शब्दांचीं, व-चमू, वधू, भू, सुभू, शश्रू, इ० संस्कृत शब्दांचीं रूपे ज्ञाणावीं.

दुसरा प्रकार.—जळ्वेचा गण.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	जळू.	जळ्वा.
द्वि०	जळ्वेला-स.	जळ्वानां-ला-स.
तृ०	जळ्वेनें-शीं.	जळ्वानीं-शीं.
सं०	जळ्वे.	जळ्वानों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—सासू, जाऊ, पाऊ, वाळू, पिसू, दारू, पेळू, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

बहुधा सासू आदिकरून शब्दांचीं सासवेला, सासवेस, सासवेनें, वाळवेचे, पिसवांनीं, अशीं रूपे लिहिण्याचा प्रघात पडला आहे, परंतु व्याकरणदृष्टीनें पाहिलें असतां हा प्रघात शुद्ध नव्हे; सास्वेला, सास्वेनें, वाळ्वेचें, पिसवांनीं इ० हीं रूपे शुद्ध होत. (पा० पृ० ५६, ले० १६४.)

यांत विकल्पें देशपरतें वधूच्या गणांतील शब्द जळ्वेच्या गणांत, आणि जळ्वेच्या गणांतील शब्द वधूच्या गणांत मानून सामान्यरूपे होतात; जसें कोंकणांत सास्वेनें, सास्वेला, इ०; आणि देशांत सासूनें, सासूचा, जाऊनें, पिसूला, दारूचा, इ० असें बोलतात.

यांत बहुधा असा नियम जाणावा कीं वधूच्या गणाची प्रवृत्ति देशा वर, आणि जळ्वेच्या गणाची प्रवृत्ति कोंकणांत, विशेषेंकरून असत्ये.

२४१ ऊशब्दाचें सामान्यरूप ऊ अ० उवे असें होतें;
जसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	ऊ.	उवा.
द्वि०	ऊला-स; उवेला-स.	उवांनां-ला-स.
तृ०	ऊनें-शीं; उवेनें-शीं.	उवांनीं-शीं.
सं०	ऊ, उवे.	उवांनीं.
इ०.	इ०.	इ०.

२४२ धूशब्दाचीं सातव्या विभक्तिप्रकारा प्रमाणेंच
रूपें होतात. एथें विकल्प नाही.

२४३ दयाळु, कृपाळु, इ० विशेषणें स्त्रीलिंग असतां
संज्ञोधनीं बहुधा-दयाळे, कृपाळे, अशीं रूपें होतात.

ऋकारान्त.

२४४ (पाहा पृ०. ४०, ले० १३०)

ए-ऐ-औकारान्त.

२४५ आतेशब्दाचीं विभक्तिरूपें आतशब्दाच्या प्र-
माणे जाणावीं.

२४६ संवेशब्दाचीं रूपें एकवचनीं विकल्पें आत-
शब्दाच्या प्रमाणें होतात; परंतु अनेकवचनीं तर मूळश-
ब्द जो संवई याच्या अनेकवचनाच्या सामान्यरूपां प्रमाणें
होतात.

२४७ ऐकारान्त आणि औकारान्त शब्दांचीं रूपें
तीन प्रकारचीं असतात, (पा० पृ० ४४, ले० १३९.),

ह्रणोन सांचीं विभक्तीचीं रूपेही त्या त्या प्रमाणे तीन तान प्रकारचीं होतात; जसे—

विभ०	एकव०.	अनेकव०.
प्र०	तिवै.	तिवया.
द्वि०	{ तिवईला, तिवयेला, तिवैला.	{ तिवईनां, तिवयांना, तिवैना.
तृ०	{ तिवईने, तिवयेने, तिवैने.	{ तिवईनीं, तिवयांनीं, तिवैनी.
सं०	तिवई, तिवये, तिवै.	{ तिवईनीं, तिवयांनीं, तिवैनीं.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—त्वै, गै, जिल्है, इ० शब्दांची रूपे जाणानीं.

ओकारान्त.

२४८ ओकारान्त स्त्रीलिंग शब्दांचीं सामान्यरूपे पहिल्या विभक्तिप्रकारा प्रमाणे होतात. अनेकवचनाचीं सामान्यरूपे अनेकवचनाच्या नियमा प्रमाणे होतात; जसे—

ओकारान्त स्त्रीलिंग वायकांशब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	वायको.	वायका.
द्वि०	वायकोला-स.	वायकाना-ला-स.
तृ०	वायकोने-शीं.	वायकार्ना-हा-शीं
सं०	वायको.	वायकांनीं.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—वायो, टंबो, ताटको, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

प्रकरण ३.

नपुंसकलिंग नामें.

अकारान्त.

२४९ अकारान्त नपुंसकलिंग नामाचें सामान्यरूप दुसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणे होतें; असें—

अकारान्त नपुंसकलिंग बोर शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	बोर.	बोरें.
द्वि०	बोराला-स.	बोरांनां-ला-स.
तृ०	बोरानें-शीं.	बोरांनीं-शीं.
सं०	बोरा.	बोरांनीं.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—ढोर, पोर, फूल, अन्न, वस्त्र, लांकूड, रेशीम, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

आकारान्त.

२५० (पाहा पृ० ५४, ले० १६०).

इकारान्त.

२५१ (ऱ्हस्व) इकारान्त नपुंसकलिंग शब्द संस्कृत असतात, त्यांचीं सामान्यरूपे दुसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणे होतात; असें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	वारि.	वारि.
द्वि०	वारीला-स.	वारीनां-ला-स.
तृ०	वारोने-शीं.	वारींनीं-शीं.
सं०	वारी.	वारीनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—अस्थि, अक्षि, दधि, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

२५२ (दीर्घ) ईकारान्त शब्दांचें सामान्यरूप सातव्या विभक्तिप्रकारा प्रमाणे होतें; जसे—

ईकारान्त नपुंसकलिंग मोतीं शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मोतीं.	मोत्यें.
द्वि०	मोत्याला-स.	मोत्यांनां-ला-स.
तृ०	मोत्याने-शीं.	मोत्यांनीं-शीं.
सं०	मोत्या.	मोत्यानों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे—मिरीं, गुळीं, आंशां, कुणीं, केवरीं, पाणीं, लेणीं, दहीं, चिचवणीं, ताकवणीं, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

२५३ बीं शब्दाच्या अंत्य स्वरास ऱ्हस्व होऊन पुढें संप्रसारण होतें; जसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	वीं.	वियें.
द्वि०	वियाला-स.	वियांनां-ला-स.
तृ०	वियानें-शीं.	वियांनीं-शीं.
सं०	विया.	वियानों.
इ०.	इ०.	इ०.

उकारान्त.

२५४ (ऱहस्व) उकारान्त नपुंसकलिग नामांचें सामान्यरूप दुसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतें ; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मधु.	मधु.
द्वि०	मधूला-स.	मधूनां-स.
तृ०	मधूनें-शीं.	मधूनीं-शीं.
सं०	मधू.	मधूनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—वस्तु, जानु, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं. [हे शब्द संस्कृतांत नपुंसकलिग होत, ह्यणोन त्या आधारा वरून कोणी मराठींतही नपुंसक मानितात].

२५५ (दीर्घ) उकारान्त नपुंसकलिग नामांचीं सामान्यरूपें दोन प्रकारचीं होतात, त्यांत लेंकराचा गण ह्यणजे ज्यांच्या अनेकवचनीं केवळ ए आदेश होतो, त्यांची सामान्यरूपें सहाव्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात; आणि तार्वाचा गण ह्यणजे ज्यांच्या अनेकवचनीं संप्रसारण होऊन ए आदेश होतो, त्यांची सामान्यरूपें सातव्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात; जसें—

पहिला प्रकार—लेंकराचा गण.

ऊकारान्त नपुंसकलिंग वांसरू शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	वांसरू.	वांसरें.
द्वि०	वांसराला—स.	वांसरांनां—स.
तृ०	वांसरानें—शीं.	वांसरांनीं—शीं.
सं०	वांसरा.	वांसरांनां.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—गुरू, तडू, निंबू, पिलू, पाखरू, बकरू, करडू, अगरू, परसू, मेंढरू, फाळेटू, रेडकू, टिपरू, शेरडू, शिंगरू, सुकाणू, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

दुसरा प्रकार—तावाचा गण.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	तारू.	तार्वे.
द्वि०.	तारवाला—स.	तारवांनां—ला—स.
तृ०.	तारवानें—शीं.	तारवांनीं—शीं.
सं०	तारवा.	तारवांनां.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—असू, अळू, गळू, कुंकू, कुसू, थरू, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

[अ] सुकाणू आणि जिवाणू यांचीं दोन प्रकारचीं रूपे होतात.

२५६ एकारान्त नपुंसकलिंग नामाचें सामान्यरूप ति-सऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतें; जसें—

एकारान्त नपुंसक भांडेंशब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	भांडें.	भांडीं.
द्वि०	भांड्याला-स.	भांड्यांनां-स.
तृ०	भांड्यानें-शीं.	भांड्यांनीं-शीं.
सं०	भांड्या.	भांड्यानों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें-तळें, कुत्रें, केळें, घोसाळें, बोलणें, चालणें, इत्यादि शब्दांचीं रूपें जाणावीं.

प्रकरण ४

जे विभक्तिजन्य विकार उपांत्य वर्णांच्या ठायीं होतात त्यांच्या प्रकरणीं नियम.

२५७ ज्या नामाचा उपांत्य ई अथवा उ आहे, त्याचे हे उपांत्य स्वर विभक्तीच्या योगानें ऱ्हस्व होऊन पूर्वोक्त नियमां प्रमाणें रूपें सिद्ध होतात ; जसें—

ईकारोपान्त्य.

विभक्ति.	एकवचन.	अनेकवचन.
प्र०	चीक.	चीक.
द्वि०	चिकाला-स.	चिकांनां-ला-स.
तृ०	चिकानें-शीं.	चिकांनीं-शीं.
सं०	चिका.	चिकांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— ईट, डीक, ढीग, जीभ, टीक, पीक,
इ० द्व्यक्षरी ईकारोपान्त्य शब्दांचीं रूपें जाणावीं.

ऊकारोपांत्य.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	खृण.	खुणा.
द्वि०	खुणेला-स.	खुणांनां-स.
तृ०	खुणेने-शीं.	खुणांनीं-शीं.
सं०	खुणे.	खुणांनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— चूक, भूक, सूज, कूड, सूड, चूल,
कृस, मूस, इ० द्व्यक्षरी उकारोपांत्य शब्दांचीं रूपें जा-
णावीं.

२५८ जर दोहों पेक्षां अधिक अक्षरांच्या शब्दांचा
उपांत्य स्वर ई अथवा ऊ असला, आणि उपांत्य स्वराच्या
पूर्वील अक्षर न्हस्व असलें, तर १७० व्या नियमा प्रमाणें
त्या उपांत्य स्वरास कार्यें होऊन विभक्तीनें रूपें सिद्ध हो-
तात; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	बटोक.	बटिकी, बटकी.
द्वि०	{ बटिकीला-स. बटकीला-स.	{ बटिकींनां-ला-स. बटकींनां-ला-स.
तृ०	{ बटिकीनें-शीं. बटकीनें-शीं.	{ बटिकींनीं-हीं-शीं. बटकींनीं-हीं-शीं.
सं०	बटिकी, बटकी.	बटिकींनो, बटकींनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—तिडीक, भटीण, हरीक, उदीम, जि-
लीव, भरीत, कथील, कणीस; इ० ऱ्हस्वस्वरपूर्वककारो-
पांय* शब्दांचीं रूपें जाणावीं.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	कुलूप.	कुलुपें, कुलुपें.
द्वि०	{ कुलुपाला-स. { कुळपाला-स.	{ कुलुपांनां-ला-स. { कुलुपांनां-ला-स.
तृ०	{ कुलुपानें-शीं. { कुलपानें-शीं.	{ कुलुपांनीं-शीं. { कुलपांनीं-शीं.
सं०	कुलुपा, कुलुपा.	कुलुपांनों, कुलुपांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—इसूप, कुसूर, खजूर, खरूज, वुरूड,
चिभूड, चुणूक, जुगूत, इ० ऱ्हस्वस्वरपूर्वकोकारोपांयां
शब्दांचीं रूपें जाणावीं.

२५९ फकीर इत्यादि जे कित्येक तत्तद्व्यापारकर्तृत्व-
वाचक अथवा अधिकारकर्तृत्ववाचक यवनी शब्द, त्यांचा
उपांत्यं दीर्घच राहतो; पक्षां ऱ्हस्व होतो.

एथें मागल्या नियमा वरून उपान्त्याच्या स्थानीं जो अ
आदेश होतो त्याचा निषेध जाणावा.

द्वणजे ऱ्हस्वस्वर ब्याच्या पूर्वीं आहे असा जो इकार तो आहे उ-
पान्त्य ब्यांचा असे शब्द.

† द्वणजे ऱ्हस्वस्वर ब्याच्या पूर्वीं आहे असा जो उकार तो आहे उ-
गान्त्य ब्यांचा असे शब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	फकीर.	फकीर.
द्वि०	{ फकीराला-स. फकिराला-स.	{ फकीरांनां-ला-स. फकिरांनां-ला-स.
तृ०	{ फकीरानें-शां. फकिरानें-शां.	{ फकीरांनीं-हीं-शां. फकिरांनीं-हीं-शां.
स०	फकीरा, फकिरा.	फकीरांनों, फकिरांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—अमीर, खलीपा, वकील, मुनीम, हकीम, जामीन, दबीर, फडनीस, चिटनीस, वांकनीस; इ० शब्दांचीं रूपे जाणावीं. हा फकीराचा गण जाणावा.

२६० हकारपूर्वक उपांय ई अथवा ऊ असला तर त्यास विभक्तीने न्हस्वच होतो.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	बहिण.	बहिणी.
द्वि०	बहिणीला-स.	बहिणींनां-ला-स.
तृ०	बहिणीनें-शां.	बहिणींनीं-हीं-शां.
सं०	बहिणी.	बहिणींनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—अहीर, मोहीम, विहीर, काहील, चाहूर, चाहूल, लाहूर, काहूर, माहूर, जवाहीर, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

२६१ जर उपांय अक्षराच्या पूर्वील अक्षर दीर्घ अथ-

वा द्विमात्रक असलें, तर उपांय ई अथवा ऊ याच्या स्था-
नां अ आदेश होतो; पर्क्षां वाचित् ऱ्हस्व होतो; जसै—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	काळीज.	काळजें, काळिजें.
द्वि०	{ काळजाला-स. { काळिजाला-स.	{ काळजांनां-ला-स. { काळिजांनां-ला-स.
तृ०	{ काळजानें-शीं. { काळिजानें-शीं.	{ काळजांनीं-शीं. { काळिजांनीं-शीं.
सं०	काळजा, काळिजा.	काळजांनों, काळिजांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— आंबील, कांब्रीट, उंदीर, उंडीण, कां-
तीण, कांटील, तालीम, तारीख, तेरीज, लेजीम, रेजीम,
भोरीप, गोचाड, इ० दीर्घस्वरपूर्वकेकारोपांय शब्दांचीं
रूपें जाणावीं.

विभ०	एकव०.	अनेकव०.
प्र०	बाभूळ.	बाभळी, बाभुळी.
द्वि०	{ बाभळीला-स. { बाभुळीला-स.	{ बाभळींनां-ला-स. { बाभुळींनां-ला-स.
तृ०	{ बाभळीनें-शीं. { बाभुळीनें-शीं.	{ बाभळींनीं-शीं. { बाभुळींनीं-शीं.
सं०	बाभळी, बाभुळी.	बाभळींनों, बाभुळींनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— लांकूड, काडूक, कापूस, आंसूड, खां-

डूक, माणूस, गांडूळ, घारूड, तांदूळ, डेकूण, मुंगूस, डें-
कूळ, इत्यादि दीर्घस्वरपूर्वकोकारोपांत्य शब्दांचीं रूपें जा-
णावीं.

यांत जीं दुसरीं वैकल्पिक रूपें लिहिलीं आहेत तीं वि-
शेषेंकरून प्राकृत काव्यांत आढळतात.

“ वदेहिभलतेचितेति सचिकोपटाकापुसा

असेंमृदुह्मणोनिवामजनधोपटाकापुसा” केकावलि.

२६२ परंतु यांत जमीन आदिकरून कितीएक यवनी
भाषेंताल शब्दांस विभक्तीनें न्हस्वच होतो; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	जमीन.	जमिनी.
द्वि०	जमिनीला-स.	जमिनीनां-ला-स.
तृ०	जमिनीनें-शीं.	जमिनीनीं-शीं.
सं०	जमिनी.	जमिनीनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— अफीण, तक्षोम, जंजीर, खंजीर, अंजीर,
वंदुक, संदूक, इत्यादि शब्दांचीं रूपें जाणावीं. हा जमि-
नीचा गण जाणावा.

हा जरीं फकीराच्या गणांत मोडिला तरीं चालेल.

२६३ कितीएक स्त्रीलिंग ईणप्रत्ययान्तां शिवाय जि-
तके तिहींपैक्षां अधिक अक्षरांचे शब्द आहेत, त्यांच्या उ-
पांत्य स्वरास विभक्तीनें न्हस्वच होतो; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	रजपूत.	रजपूत.
द्वि०	रजपुताला-स.	रजपुतांनां-ला-स.
तृ० .	रजपुताने-शीं.	रजपुतांहीं-नीं-शीं.
सं०	रजपुता.	रजपुतांनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— समजूत, वर्तणूक, जाचणूक, तसवीर, कोथिंबीर, कोशिंबीर, मुरकूट, घुंगरूट, उघडीक, सोयरीक, पावधूक, तजवीज, खरबूज, अटापीट, अडावीस, अब्दागीर, अट्टेचालीस, इत्यादि शब्दांचीं रूपे जाणावीं.

२६४ कितीएक स्त्रीलिंग ईणप्रत्ययान्तां शिवाय ह्यटलें, या वरून कितीएक स्त्रीलिंग ईणप्रत्ययान्त जे शब्द त्यांचीं रूपे पूर्वोक्त नियमां प्रमाणें होतात; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	कुंभारीण.	कुंभारणी, कुंभारिणी.
द्वि०	{ कुंभारणीला-स. कुंभारिणीला-स.	{ कुंभारणींनां-ला-स. कुंभारिणींनां-ला-स.
तृ०.	{ कुंभारणीने-शीं. कुंभारिणीने-शीं.	{ कुंभारणींनीं-हीं-शीं. कुंभारिणींनीं-हीं-शीं.
सं०	कुंभारणी, कुंभारिणी, कुंभारणींनो, कुंभारिणींनो.	
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— सुतारीण, सोनारीण, बुरुडीण, भडभुंजीण, कलालीण, कळवंतीण, मराठीण, मुसलमानीण,

परटीण, चाह्यारीण, पुणेकरीण, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं. हा कुंभारणीचा गण जाणावा.

२६५ कितीएक ईणप्रत्ययान्त ह्यटले या वरून कुंभारणीच्या गणा शिवाय इतर ईणप्रत्ययान्तांच्या उपांत्य स्वरास २६३ व्या नियमा प्रमाणे ङ्हस्वच होतो; जसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	परभीण.	परभिणी.
द्वि०	परभिणीला-स.	परभिणींनां-ला-स.
तृ०	परभिणीनें-शीं.	परभिणींनीं-शीं.
सं०	परभिणीं.	परभिणींनीं.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे— पापीण, कुळंबीण, ब्राह्मणीण, शेणवीण, वाष्णीण, भक्तीण, खत्रीण, इत्यादि शब्दांचीं रूपे जाणावीं. हा पापिणीचा गण जाणावा.

यांत अकारादेशाचा निषेध जाणावा.

२६६ जर उपांत्य वर्ण शुद्ध ई अथवा ऊ आहे तर त्यास विकल्पे संप्रसारण होऊन विभक्तीनें रूपे सिद्ध होतात; जसे—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	बाईल.	बाइली, बायली.
द्वि०	{ बाइलीला-स. { बायलीला-स.	{ बाइलींनां-ला-स. { बायलींनां-ला-स.
तृ०	{ बाइलीनें-शीं. { बायलीनें-शीं.	{ बाइलींनीं-हीं-शीं. { बायलींनीं-हीं-शीं.
सं०	बाइली, बायली.	बाइलींनीं, बायलींनीं.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— कार्दिल, अईन, सुईण, कुईट, कवाईत, पंचाईत, इत्यादि ईकारोपांत्य शब्दांचीं रूपें जाणावीं.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०.	देऊळ.	देउळें, देवळें.
द्वि०	{ देउळाला-स. { देवळाला-स.	{ देउळांनां-ला-स. { देवळांनां-ला-स.
तृ०	{ देउळानें-शीं. { देवळानें-शीं.	{ देउळांनीं-शीं. { देवळांनीं-शीं.
सं०	देउळा, देवळा.	देउळांनों, देवळांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— कऊल, पाऊल, बाऊल, राऊळ, पाऊस, शेऊर, शाऊळ, गाऊळ, इत्यादि ऊकारोपांत्य शब्दांचीं रूपें जाणावीं.

“अगाप्रणतवत्सलाद्वणतित्याजनांपावलां,
द्वणोनितुमच्याचर्मोस्मरतसेंसदांपावलां.” केकावलि.

२६७ शुद्ध संस्कृत शब्दांच्या उपांत्यास विभक्तानें कां-
हीं विकार होत नाहीं; जसें—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	सूत्र.	सूत्रें.
द्वि०	सूत्राला-स.	सूत्रांनां-ला-स.
तृ०	सूत्रानें-शीं.	सूत्रांनीं-शीं.
सं०	सूत्रा.	सूत्रांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— रूप, भूत, कीट, गीत, कील, कूट, कूर्म, भूप, जीव, गीता, टीका, कीर्ति, गीति, नीति, भीति, जंजीर, किरीट, शरीर, गोधूम, मयूख, केयूर, मयूर, कर वीर, चिरंजीवी, मांसोपजीवी, इत्यादि संस्कृत शब्दांचीं रूपें जाणावीं.

“दयामृतघनाअहोहरिवळामयूराकडे
रडेशिशुतयासिधेकळवळोनिमाताकडे.” केकावाल्मीकि

प्रकरण ५

च ज झ आणि स हीं अक्षरें ज्यांच्या अंती आहेत
असे शब्द. यां विषयीं पहिला नियम.

२६८ च ज झ आणि स हे वर्ण ज्यांच्या अंती आहेत, अशा शब्दांच्या अंत्य वर्णांस विभक्तानें जो विकार होतो तो असा;— जर तिसऱ्या आणि सातव्या विभक्तिप्रकारा प्रमाणें यकार आदेश होऊन सामान्यरूप सिद्ध होत असलें, तर या यकारादेशाच्या योगानें केवळ त्याचा मूळचा जो तालव्योच्चार तोच राहतो.

२६९ जर चौथ्या आणि पांचव्या विभक्तिप्रकारा प्रमाणे ए अथवा ई आदेश होऊं लागला तर, ए आदेश होत असतां विकल्पें तालव्योच्चार होतो, आणि ई होत असतां तालव्योच्चारच होतो.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	चमचा.	चमचे, चमचे.
द्वि०	{ चमचाला-स. चमच्याला-स.	{ चमचांनां-ला-स. चमच्यांनां-ला-स.
तृ०	{ चमचाने-शीं. चमच्याने-शीं.	{ चमचांनीं-शीं. चमच्यांनीं-शीं.
सं०	चमचा, चमच्या.	चमचांनो, चमच्यांनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे— भाचा, माचा, सांचा, कुंचा, ठेंचा, ओंचा, मोचा, लोंचा, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	राजा.	राजे, राजे.
द्वि०	राजाला-स.	राजांनां-ला-स.
तृ०	राजाने-शीं.	राजांनीं-हीं-शीं.
सं०	राजा.	राजांनो.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे— आज्ञा, सांज्ञा, कौज्ञा, गमज्ञा, पुंज्ञा, सरज्ञा, मिरज्ञा, इज्ञा, मज्ञा, रज्ञा, इत्यादि शब्दांचीं रूपे जाणावीं.

२७० सकार शैवटीं असतां सच्या स्थानीं श होतो.—

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मासा.	मासे, मासे.
द्वि०	माशाला-स.	माशांनां-ला-स.
तृ०	माशानें-शीं.	माशांनीं-शीं.
सं०	माशा.	माशांनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— आरसा, फांसा, खिसा, कसा, रसा, ठसा, पैसा, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

आणखी उदाहरणें.

विभ०.	एकव०	अनेकव०.
प्र०.	चोंच.	चोंचा, चोंची.
द्वि०	{ चोंचेला-स. चोंचेला-स. चोंचीला-स.	{ चोंचांनां-ला-स. चोंचींनां-ला-स.
तृ०	{ चोंचेनें-शीं. चोंचेनें-शीं. चोंचीनें-शीं.	{ चोंचांनीं-शीं. चोंचींनीं-शीं.
सं०	चोंचे, चोंचे, चोंची.	चोंचांनों, चोंचींनों.
इ०	इ०.	इ०.

याच प्रमाणें— खांच, लांच, सांज, तेरीज, बेरीज, तजवीज, इ० शब्दांचीं रूपें जाणावीं.

२७१ त्यांत सकारा पुढें ई आदेश होत असतां विकल्पे स होते.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	खसखस.	खसखशी, खसखसी.
द्वि०	{ खसखशीला-स. खसखसीला-स.	{ खसखशीनां-ला-स. खसखसीनां-ला-स.
तृ०	{ खसखशीने-शीं. खसखसीने-शीं.	{ खसखशीनीं-शीं. खसखसीनीं-शीं.
सं०	खसखशी, खसखसी.	खसखशीनों, खसखसीनों.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणे— घूस, तसनस, झरस, अंवस, किलस, चिलस, खिसमीस, पुरशीस, इ० शब्दांचीं रूपे जाणावीं.

२७२ परंतु एथे शिकणारांनीं लक्षांत ठेवावे कीं जर ते मूळचे शब्द च ज झ आणि श' एतदंत असले, तर त्यांस इतर शब्दां प्रमाणेच विभक्तीने कार्ये होतात; जैसे— कांचा, कांच्याची; भाची, भाच्याहीं; भाजी, भाज्यांनीं; आरशी, आरश्यांचीं; माशी, माश्यांचा; मोची, मोच्यांची; इ०.

आजीशब्द.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	आजी.	आज्या.
द्वि०	आजीला-स.	आज्यांना-ला-स.
तृ०	आजीने-शीं.	आज्यांनीं-हीं-शीं.
सं०	आजी, आजे.	आज्यानों.
इ०.	इ०.	इ०.

२७३ च ज प्रमाणेच झकारान्त शब्दांचा नियम जाणावा.

विभ०.	एकव०.	अनेकव.
प्र०	ओशें.	ओशीं.
द्वि०	{ ओशाला-स. ओश्याला-स.	{ ओशानां-ला-स. ओश्यानां-ला-स.
तृ०	{ ओशाने-शीं. ओश्याने-शीं.	{ ओशानीं-शीं. ओश्यानीं-शीं.
सं०	ओशा, ओश्या.	ओशानों, ओश्यानों.
इ०.	इ०.	इ०.

एथें अंमळ वादाचें स्थळ आहे. कितीएक विद्वानांचें असें मत आहे कीं, च, छ, ज, झ, या वर्णांचा दंततालव्योच्चार दाखविण्या करितां त्यांच्या वरल्या ओळींच्या डाव्या कडेस जो बिंदु देतात त्याची काहीं आवश्यकता नाहीं; कारण, ६ व्या पृष्ठीं २० व्या नियमांत या वर्णांच्या दंततालव्योच्चारा विषयीं नियम सांगितला आहे कीं जितके संस्कृत व यवनी शब्द आहेत तितक्यांत यांचा जो मूळचा तालव्योच्चार तोच राहतो. शुद्ध महाराष्ट्र शब्दांत मात्र इ आणि ए या स्वरां शिवाय इतर स्वर पुढें असतां यांचा दंततालव्योच्चार होतो. परंतु सर्वत्र असा नियम असता तरी एका अर्थी त्यांच्या मता प्रमाणें ही बिंदु देण्याची अपेक्षा ठेविली नसती, परंतु तसें नाहीं; कितीएक शुद्ध महाराष्ट्र शब्द असतां त्यांत या वर्णांचा दोन प्रकारचा उच्चार आढळतो; जसें-चार, चणी, चमचम, चंबू, चमेली, चालीस; आणखी, पुष्कळ मूळच्या संस्कृत व यवनी शब्दांसही महाराष्ट्र शब्दां प्रमाणें दंततालव्योच्चारांन उच्चारितात; जसें-जात, राजा, जोशी, जागा, जंगम, चांद, जासूद, जमीन, जमाबंदी, जोखीम, इ०. तेव्हां अशा ठिकाणीं बिंदु देऊन त्या न्या वर्णांचा दंततालव्योच्चार दाखविणें अवश्य आहे. त्यांत आणखी सर्व लोकांस हा शब्द मूळचा संस्कृत, व हा यवनी, हें शोधून काढणें कठीण आहे; द्विणोन या वर्णांचा दंततालव्यो-

चार दाखविणें अवश्य आहे. ही विंदु देण्याची आवश्यकता दाखविली. आता ज्या शब्दाच्या अंती हं दंततालव्य च ज्ञ वर्ण अमतात, त्यास विभक्तिप्रकारानुरूप यकाराचा योग केला असता त्याचा हा आगंतुक दंततालव्योच्चार जाऊन मृळ्या जो तालव्योच्चार तोच राहतो, असें मानण्यासही कारण आहे. नाहींतर अशा चकाराद्यंत शब्दांच्या ठायीं यला दंत कार्य करावी लागतील,—एकतर त्याचा हा आगंतुक उच्चार दूर करणें, आणि दुसरे जमा इतर वर्णांशीं तसा त्याशीं योग पावणें; अतएव भाचा, गजा, तुमचा, तुझा, माझा, इ० शब्दांचीं तिसऱ्या विभक्तिप्रकारानुरूप सामान्यरूपें लिहिणें जाल्यास भाचा, तुमचा, गजा, माझा, तुझा, अशीं लिहावीं हा चागला पक्ष आहे असें मला वाटतें. भाच्या, तुमच्या, गज्या, माझ्या, तुझ्या, अशीं रूपें लिहिणें हा तसा चागला पक्ष नव्हे. च, ज, इ० वर्णांच्या ठायीं तिसऱ्या विभक्तिप्रकारानें अंत्य वर्णास जो याआदेश होतो, तो या वर्णाचा आगंतुक उच्चार काढून मृळ उच्चारावर हं वर्ण आणितो हेंच त्याचें कार्य जाणावें. आणखी पाहाः—गज्या, माझ्या, तुझ्या, इ० अशीं रूपें लिहिलीं असता जेथें चकाराद्यंत मूळचे संस्कृत अथवा यवनी अथवा महाराष्ट्र शब्द असतील त्यांचीं, आणि चकाराद्यंत शब्दांचीं सारखींच रूपें होऊं लागतील: जसें—भाचा आणि कांचा या दोन्ही शब्दांचीं भाच्या आणि कांच्या अशीं सामान्यरूपें होतील: तेव्हां या वरून मृळ अंगाचें ज्ञान होणें कठीण; परंतु या वरील नियमा प्रमाणें भाचा आणि कांच्या अशीं निराळीं सामान्यरूपें लिहिलीं असता लागलेंच लक्षात येईल कीं यांत पहिल्याचें भाचा, आणि दुसऱ्याचें कांचा, असें मूळचें अंग होय. आणखी दुसरी अडचणः राज्यास, आज्यास, इ० अशीं सामान्यरूपें लिहिलीं असतां राजा, आज्ञा, इ०, आणि राज्य, आज्य, इ० शब्दांचीं सारखींच रूपें होऊं लागतील: तेव्हां ही सारी अडचण वरील नियमास अनुमरलें असतां निवारण होती: ह्मणोन राज्यास,

आज्यास, भाच्यास, आज्यास, तुमच्यानें, माझ्यानें. ति-
च्यानें, इ० अशीं रूपें लिहिणें, त्या पक्षां राजास, आज्ञास,
भाचास, आज्ञास, तुमच्यानें, माझ्यानें, तिच्यानें इ० अशीं
रूपें लिहिणें हा पक्ष विशेष ग्राह्य होय.

दुसरा नियम.

२७४ हा जो वर नियम सांगितला त्यास न अनुसरितां बहुतेक विद्वान लोकांचें असे मत पडतें कीं, च ज झ यांचा दंततालव्य उच्चार असतां विंदु देण्याची मोठी ग्द-पट आहे, कांकी हे वर्ण मराठींत निरंतर येणार, तेव्हां वारंवार विंदु कोठवर देत वसावें, व अशा विंदु देण्याची रीति पडली असतांही लिहिण्यांत व छापण्यांत प्रमादानें बहुत स्थळीं हा विंदु देणें राहात जाईल; ही एका पक्षां त्यांची आशंका खरी आहे; अणखी हा विंदु दिला अथवा न दिला तथापि मराठी लोकांत या दंततालव्योच्चारा विषयीं चुक्या होणार नाहीत; ही विंदु देण्याची रीति विशेषेकरून परमुलखी लोकांसच हितावह आहे; नस्मान् मला असें वाटतें कीं मधला मार्ग धरावा हें फार चांगलें; ह्यणजे, तिसऱ्या विभक्तिप्रकारानें जेथें या जोडावा लागतो तेथें या जोडावा. परंतु जेथें अशा प्रकारचीं रूपें लिहिलीं असतां अर्थातराची आशंका होण्याचा संभव दिसेल, तेथें हा या जोडूं नये. जसे राज्याला, आज्याला हीं रूपें लिहिलीं असतां, हीं, राजा, आज्ञा, या शब्दांचीं रूपें, किंवा राज्य, आज्य, या शब्दांचीं, असा समयविशेषीं संशय उत्पन्न होण्याचा चांगला संभव आहे, तेव्हां अशा संदिग्ध स्थळींमात्र राजा, आज्ञा, यांचीं राजाला, आज्ञाला, अशीं रूपें लिहावीं; आणि राज्य,

आज्य, यांचीं राज्याला, आज्याला, अशीं रूपें लिहावी ; अर्थात् जेथें असा संशय येण्याचा संभव दिसत नसेल, तेथें इतर शब्दांच्या नियमा प्रमाणें च ज झ यांस यकार जोडणें झाल्यास निःसंशय जोडावा. आणखी जेथें मराठी शब्द असून त्यांनील चकारादिकांचे दंततालव्य आणि तालव्य असून दोन उच्चार होऊन त्या मुळें अर्थभेद होऊं लागेल तेथें तर हा बिंदु अवश्य लिहावा ; जसें—
चार आणि **चार** या शब्दांत अर्थभेद आहे तो स्पष्ट दाखविण्या करितां ज्याचा दंततालव्योच्चार असेल त्या वर्णास बिंदु द्यावा. हा दुसरा नियम चांगला लक्षांत ठेविला ह्मणजे मग मराठी लोकांस बिंदु देण्याची तादृश आवश्यकता नाही.

या व्याकरणांत हे दोन्ही नियम ठेविले आहेत, ह्मणजे जेथें दंततालव्योच्चार होतो तेथें चकारादिवर्णांस बिंदु दिला आहे, आणि जेथें संदिग्ध स्थळ नाही तेथें नियमा प्रमाणें यकारही जोडिला आहे.

प्रकरण ६.

विभक्ती विषयीं स्फुट विचार.

२७५ वर्णानुक्रमांतलीं जीं अक्षरें, अथवा एकाक्षरें शब्द, यांस विभक्ति लावणें झाल्यास त्यांचीं प्रथमप्रकारा प्रमाणें सामान्यरूपें होतात ; जसें—‘मुला तूं या बला काना दावयास विसरलास’, ‘या उच्चा माथ्यावर अनुस्वार नाही’, ‘या ढला तुझीं हावें तितकें पढविलें तरीं हा ढचा ढच’. इ०.

२७६ खालीं लिहिलेल्या नामां वरून अंगांगीभावस-

बंधी षष्ठी नसतां जर हे षष्ठीविभक्तीचे प्रत्यय झाले तर पुर्वोक्त नियमा प्रमाणे सामान्यरूपे न होतां तीं विशेषणे होतात.

हात, तोंड, घर, मूळ, कड, घांट, वाट, वेळ, काल, पाठ, पोट, पदर, इ० शब्दांस जर अंगांगीभावसंबंधी षष्ठी नसली तर पुर्वोक्त नियमा प्रमाणे सामान्यरूपे न होतां तीं विशेषणे होतात. उदाह०—‘हे माझ्या हाताचे खत नाही’, ह्यणजे माझ्या हातानें लिहिलेलें खत नाही, ‘तोंडाचा निरोप’, ‘घराचा चाकर’, ‘मूळचें रूप’, ‘पदराचा खर्च’, ‘पोटाचें पोर’, इ० आणखी उदाहरणे. परंतु तींच अंगांगीभावसंबंधी षष्ठी असली तर दुसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणेंच या अंगांस सामान्यरूपे होतात; उ०—‘माझ्या हाताचें हाड मोडलें’, ‘याच्या तोंडाच्या रंगापेक्षा हाताचा रंग गौरा आहे’, ‘वाघाच्या पोटाचें कातड मऊ असतें’, ‘या पदराचा कांठ लाल आहे’, इ०; एथे हाताचें, तोंडाचा, इ० ही षष्ठी होय.

२७७ अकारान्त जीं देशग्रामवाचक नामें त्यांचेही षष्ठीच्या योगानें विकल्पे प्रथमप्रकारा प्रमाणे सामान्यरूप होते; जसे-पंढरपुरचा, धनवडचे, नागपुरचे, पैठणचीं, अमदाबादचे, गुजराथची, कर्णाटकची; पर्क्षां,—नागपुराचा, पंढरपुराचे, पैठणाचीं, अमदाबादचे अर्शांही रूपे होतात. यांत पहिल्या प्रकारच्या रूपांस विशेषणे मानिली असतां बरे.

२७८ काचित्—सरकार इ० शब्दांस द्वितीयाविभक्ति अथवा चतुर्थीविभक्ति यांच्या संबंधी ला प्रत्यय लागत असतां सामान्यरूपांस दीर्घ आदेश विकल्पे होतो; जसे—

‘सरकारला रयते वर जुळूम करणें मुनासिब नाही’. हा सरकारचा गण आणावा.

२७९ संस्कृत शब्दांच्या संबोधनाचीं रूपे क्वचित् प्रौढ काव्यांत व भाषणांत संस्कृत नियमा प्रमाणे होतात ; जैसे—हे हरे, हे मुरारे, हे गुरो, हे साधो, इ०.

‘वरअसाविभांदेकीं वन्सागामलीला’

‘वदविष्णोमजवांचुनिजरिमंळविलेंअसंलयशकाहीं’. मारोपंत.

२८० आतां वर जे विभक्तिप्रत्यय सांगितले तदर्थी कितोएक अव्ययें आहेत तीं सांगतो.

विभक्ति.

अव्यय.

द्वि०—मत, लागीं, लागोनी, लागोनियां ; हीं शेवटलीं तीन अव्ययें प्राकृत पदांत योजितात.

तृ०— हारें, करून, मुलें, करवीं, कडून, जवळून.

च०— कारणें, करितां, साठीं, अर्थ, अर्थी, स्तव.

पं०— कडून, पेक्षां, वरून, स्तव, पासून.

प०— संबंधी.

स०— ठायीं, ठायां, कडे, मध्यें, विषयीं, आंत.

सं०— एकव० पु०—अरे, रे, अगा, गा, हे, अजि ;

स्त्री०—अगे, गे, अगो, गो. अनेक० पु० स्त्री०—
अहो, अजो.

विभाग २.

सर्वनामविचार.

२८१ सर्वनाम ह्यणजे नामांचा उच्चार वारंवार न व्हावा ह्यणोन त्यांच्या स्थानीं जे शब्द येतात ते प्रत्येकीं ; जैसे—मीं, तूं, तो, हा, जो, ती, तें, इ०.

हैं स्पष्ट करून दाखवितों;—‘रामा एथें आला, पण त्याणें रावसाहेबां करितां घोडा आणिला नाहीं, तर तुझी त्यास सांगा कीं तूं लौकर जाऊन त्यांज करितां तो घेऊन ये’; एथें **रामा, रावसाहेब.** आणि **घोडा**, या नामांची उक्ति वारंवार न व्हावी द्विगोन **त्याणें. तूं,** आणि **तो.** या शब्दांचा प्रयोग केला आहे: द्विगोन हीं सर्वनामें जाणावीं.

२८२ सर्वनामाचे पांच वर्ग आहेत; पुरुषवाचक, दर्शक, संबन्धी, प्रश्नार्थक, आणि सामान्य.

२८३ मराठी भाषेंत सर्वनामास पुरुष, लिंग, वचन, आणि विभक्ति, हीं असतात.

वर्ग १

पुरुषवाचक सर्वनाम.

२८४ पुरुषवाचक सर्वनामें तीन आहेत.

एकव०.	अनेकव०.	पुरुष.
मीं.	आम्हीं	प्रथम पुरुष.
तूं.	तुम्हीं.	द्वितीय पुरुष.
तो, ती, तें.	ते, त्या, तीं.	तृतीय पुरुष.

संस्कृतांत या पुरुषांस उत्तम, मध्यम, आणि प्रथम. अशा मंत्रा आहेत.

२८५ भाषणांत तिहीं पक्षां अधिक पुरुष येन नाहींत; एक जो बोलतो तो, एक ज्या पार्शी बोलतो तो, व एक ज्या विषयी बोलतो तो.

२८६ सर्वनामांस नामां प्रमाणें वचनें दोन आहेत;—मीं, तूं, तो, ती, तें, एकवचन; आम्हीं, तुम्हीं, ते, त्या, तीं, अनेकवचन.

२८७ यांस नामां प्रमाणें लिंगें तीन आहेत;—तो, ते,

पुल्लिगः ती, न्या, स्त्रीलिङ्गः आगि ते, तीं, नपुंसकलिङ्ग.

२८८ तो, ती, ते, हीं कर्धां पुरुषवाचक सर्वनामै, व कर्धा दर्शक सर्वनामै होतात. यांचा जेव्हां नुसता प्रयोग करितान तेव्हां हीं पुरुषवाचक सर्वनामै ह्यणावीं; जसे— 'तो धांवतो', 'ती लिहिये', 'न्या वाचतात', इ०. आणि ज्या काळीं नामाच्या पूर्वी विशेषणा सारिखा यांचा प्रयोग होतो त्या काळीं हीं दर्शक सर्वनामै ह्यणावीं; जसे— 'तो मनुष्य जेवतो', 'ती मुलगी धांवत्ये', इ०. अशा ठिकाणीं नाम आणि सर्वनाम यांचा विशेष्यविशेषणभावसंबंध असतो.

२८९ सर्वनामांत एक नियम असा आहे कीं अकारान्त किंवा ओकारान्त सर्वनामाचें रूप स्त्रीलिङ्गीं ईकारान्त, आणि नपुंसकीं एकारान्त होतें; तसेंच पुल्लिङ्गीं अनेकवचनीं नामां प्रमाणे अन्यस्वराच्या स्थानीं ए, स्त्रीलिङ्गीं या, आणि नपुंसकीं ई, असे आदेश होतात. अकारान्त सर्वनामांस लिङ्गवचनें करून कांहीं विशेष होत नाहीं; उदाहरण.

पुल्लिङ्ग. स्त्रीलिङ्ग. नपुंसकलिङ्ग.

एकव०. तो, जो, हा. ती, जी, ही. ते, जे, हे.

अनेकव०. ते, जे, हे. त्या, ज्या, ह्या अ० या. तीं, जीं, हीं.

२९० पुरुषवाचक सर्वनामांस विभक्ति लावून दाखवितों. त्यांस संबोधन नसतें.

मीं.

विभ०. एकव०. अनेकव०.

प्र० मीं. आह्मीं.

द्वि० मला, मजला, मातें, मज. आह्वांला—स—तें.

तृ० मीं, म्यां, मशीं, मजशीं. आह्मीं, आह्वांशीं.

च०	मला, मजला, माते. मज.	आह्यांला-स ते.
प०	मजहून, माझ्याहून.	आह्यांहून, आमच्याहून.
प०	माझा-झी-झे.	आमचा-ची-चे.
स०	माझ्यांत.	आह्यांत, आमच्यांत,
वि०सा०	मज.	आह्यां.

तृ.

विभ०.	एकव०.	अनेकव०
प्र०	तृ	तुझी.
द्वि०	तुला, तुजला, तुतें, तुज.	तुझाला-स-ते.
तृ०	तृं, त्वां, तुशीं, तुजशीं.	तुझी, तुझाशी.
च०	(द्वितीये प्रमाणें)	
पं०	तुजहून, तुझ्याहून.	तुझाहून, तुमच्याहून.
प०	तुझा-शी-झे.	तुमचा-ची-चे.
स०	तुझ्यांत.	तुझात, तुमच्यात.
वि०सा०	तुज.	तुझां.

२९१ मीं, तृं, आह्यां, तुझीं, या सर्वनामांची, विशेषणसामान्यरूपे पुढल्या विशेष्याच्या विभक्तीच्या अनुरोधानें होतात. विशेष्याची द्वितीया, तृतीया, चतुर्थी, आणि षष्ठी, असतां यांचीं त्या त्या विभक्तींचीं जीं रूपेंतींच विशेषणसामान्यरूपे होतात; उ०—‘अरे मला धोडमटाला तृं इतके तोडून बोललासं? ‘तुला कुळेंड्याला सोवळे कसचे? ‘तेथें या जनकाचा पण मानावा कैसा म्या रावणाने’, तृं अ० त्वां देवीदासानें गावे, आणि मीं अ० म्यां रामरावाने ऐकावें’, ‘माझे हरिपंताचे बोलणें मिर्द्रास न गेले तर मग काय’, ‘तुझी सोनाराची अवह या लोहारानें

ध्यावी', 'आह्नांला ब्राह्मणानां तुह्नीं शूद्रांही हे असे अप-
शब्द बोलावे'? 'आमची शूरांची गोष्ट आणि तुमची
भ्याडांची गोष्ट बरोबर होईल काय'? आमच्या श्रीमंतां-
च्या योग्यतेचें आणि तुमच्या दरिद्रांच्या योग्यतेचें साम्य
होईल काय' ?

२९२ मीं, तूं, यांचीं बहुतकरून तृतीया वर्ज्य करून
सार्वविभक्तिक विशेषणसामान्यरूपे मज, तूज ; आणि
आह्नां, तुह्नीं, यांचीं सार्वविभक्तिक विशेषणसामान्यरूपे
आह्नां, तुह्नां अशीं होतात ; जसें—'मज पापिणीचें
इतकें भाग्य कोठून', 'मज गरीबाला दिलें असतां तुह्नांस
फार पुण्य लागेल', 'तुजला मज राजा वांचून आणखी
कोण ज्ञाता आहे', 'मज अनाथ स्त्रीयेचा जर तुह्नीं परा-
मर्ष न घ्याल तर मला आणखी कोण आहे', 'मज धोंड-
भटांत जर शहाणपण नाहीं ह्मणतां तर मग या पृथ्वीवर
शहाणपण आहे तरीं कोठे'? 'आह्नां गरीबांनां छळून
तुह्नां श्रीमंतांच्या हातीं काय यावयाचें आहे', 'आह्नां
भिक्षुकांहीं तुमच्या घरीं यावें आणि तुह्नां गृहस्थांत लीन-
ताहीं असूं नये, तस्मात् आमचें प्रारब्ध'.

बहुतकरून तृतीया वर्ज्य करून ह्मटलें आहे या वरून
कचित् 'तुह्नां शूद्रांनीं आह्नां ब्राह्मणाची सेवा करावी' असें
कोठें कोठें वाक्य आढळतें ; परंतु मज रामां, तूज कृष्णां,
असा प्रयोग एकवचनांत होत नाहीं. मीं अ० म्यां रामां,
त्यां कृष्णां, असा प्रयोग होतो.

मज आणि तूज हीं सामान्यरूपे विशेषकरून कोंकणांत
वर्ततात.

२९३ कचित् आह्नां, तुह्नीं, यांचीं सार्वविभक्तिक
विशेषणसामान्यरूपे आमच्या, तुमच्या, अशींही होतात ;

जसे—‘आमच्या ब्राह्मणाहीं अलिकडेस सोंवळें सोडिलें आणि तुमच्या शूद्रांनीं घेतलें’, ‘आमच्या वायकांचे नवरे द्राड असले ह्यणजे आह्मां वायकांनां फार दुःख होतें’,

परंतु अशा ठिकाणीं जेथे विशेषणसामान्यरूप करायाचे असेल तेथे आह्मां, तुह्मां, हीं रूपें लिहावीं हा उत्तम पक्ष ; परंतु जेथे विशेषणभाव नसेल, आणि केवळ संबंधरूपभाव असेल, तेथे आमच्या, तुमच्या, अशीं षष्ठीचीं रूपें लिहावीं ; जसे—‘जर ब्राह्मण शिवें लागले तर आमच्या शिष्यांनीं काय करावें’ ? एथें जर आमच्या आणि शिषी यांचा विशेष्यविशेषणभावसंबंध असला, ह्यणजे,—‘आह्मीं जे शिषी त्यांनीं काय करावें’ असा अर्थ असला, तर ‘आह्मां शिष्यांनीं काय करावें’ असें लिहिणें हा उत्तम पक्ष ; परंतु या उभयतांचा स्वस्वामिभावसंबंध असला, ह्यणजे,—‘आमचे जे शिषी चाकर त्यांनीं काय करावें’ असा अर्थ असला तर आमच्या हेंच रूप लिहिलें पाहिजे ; असें केलें असतां गोंधळ पडणार नाही.

वर जो नियम सांगितला त्यांतील उदाहरणांत विशेष्य-विशेषणभाव न मानून स्वस्वामिभावसंबंध मानिला तथापि चालेल ; परंतु मला वाटते ‘आमच्या वायकांचे नवरे द्राड असले ह्यणजे आह्मां वायकांनां दुःख फार होतें’, इत्यादि स्थळीं केवळ विशेष्यविशेषणभाव दिसून येतो, ‘आमच्या ज्या वायका त्यांचे नवरे’ असा अर्थ नाही, ‘आह्मीं ज्या वायका त्या आमचे नवरे’ असा अर्थ आहे. परंतु अशा स्थळीं ‘आह्मां वायकांचे नवरे’ असें ह्यणणेंच शुद्ध होय.

२९४ तो, ती, तें, या सर्वनामांचीं विभक्तिरूपें चालवून दाखवितों.

तो.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	तो.	ते.
ि०	{ त्याला, त्याजला, { त्यास, त्यातें.	{ त्यांनां, त्याला, त्यांजला, { त्यास, त्यातें.
तृ०	{ त्याणें, त्यानें, त्या- { शां. त्याजशां.	{ त्यांहीं, त्यांनीं, त्यांशीं, { त्यांजशां.
च०	(द्वितीये प्रमाणे)	
पं०	{ त्याहून, त्याजहून, { त्याच्याहून.	{ त्यांहून, त्यांजहून, { त्यांच्याहून.
ष०	त्याचा—ची—चें.	त्यांचा—ची—चें.
स०	त्यांत—त्याच्यांत.	त्यांत, त्यांच्यांत.
वि०सा०	त्या.	त्या, त्यां.

तो.

विभ०.	एकव०	अनेकव०.
प्र०	तो.	त्या.
द्वि०	{ तिला, तीस, तिजला, { तितें.	{ त्यांनां, त्याला, त्यांजला. { त्यांस, त्यातें.
तृ०	{ तिणें, तिनें, तिशीं, { तिजशीं, तिच्याशीं.	{ त्यांहीं, त्यांनीं, त्यांशीं, { त्यांजशीं, त्यांच्याशीं.
च०	(द्वितीये प्रमाणे)	
पं०	{ तिहून, तिजहून, { तिच्याहून.	{ त्यांहून, त्यांजहून, त्यां- { च्याहून.
ष०	तिचा—ची—चें.	त्यांचा—ची—चें.
स०	तींत, तिच्यांत.	त्यांत, त्यांच्यांत.
वि०सा०	त्या.	त्या, त्यां.

२९५ नें या पुरुषवाचक सर्वनामांचीं विभक्तींचीं रूपें प्रथमे शिवाय पुल्लिंगा प्रमाणें होतात.

२९६ तो, हा, आणि जो या सर्वनामां पुढें तृतीया संबंधी नें आणि नी यांस विकल्पें णें आणि णीं आदेश होतात. जसें—त्याणें, तिणें, याणें, इणें, ज्याणें, जिणें, त्याणीं, याणीं, इ०.

बहुतेकांचें असें मत आहे कीं या तीन शब्दां पुढेंच हा तृतीयेचा अपवाद कांहीं इष्ट नाही; त्यानें, यानें, इनें, ज्यानीं, इ० अशीं रूपें लिहावीं; व या प्रमाणें बोलण्याची प्रवृत्तिही देशस्थ लोकां मध्ये आहे. त्यास मलाही हें मत पहिल्या दृष्टीस ग्राह्य दिसतें, कांकी लोकव्यवहारा वरून, व्याकरणा वरून, आणि प्राचीन ग्रंथां वरून, पाहिलें असतां नें आणि नीं यांच्या स्थानीं जो णें आणि णीं आदेश होतो हा व्यभिचार होय. तथापि अलिकडेस या वैकल्पिक रूपांची पुणेप्रांती व साऱ्या कोंकणांत प्रवृत्ति विशेष झाली आहे, आणि हीं जीं मूळचीं रूपें तीं बहुधा अक्षरशत्रु अशा गंगथड्यांच्याच मुखांतून येतात, ह्यणोन त्यांवर अलिकडेस निंदपणाची छाया आली आहे. त्यांत आणखी जर कुलीन व प्रतिष्ठित अशा नागरिक लोकांचा वाग्व्यवहार सोडून केवळ व्याकरणनियमासच अनुसरलें, तर जसें नेंच्या स्थानीं णें आदेश करणें हा व्यभिचार त्याज्य, तसाच हा, ही, यांच्या स्थानीं या, ई, हा आदेशही त्याज्य होय. (कोंकणांत ह्यास, ह्याणें, इ० रीतीनें बोलण्याची प्रवृत्ति आहे.) अतएव ह्यानें, हिनें, ह्यानीं, अशीं रूपें लिहिणें प्राप्त. हांडील. ह्यणोन मला वाटतें एथें लोकव्यवहारास अनुसरून याणें, इणें, इ० रूपांचें ग्रहण करणें प्रशस्त दिसतें. कित्येक प्रसंगीं सर्वमान्य अशा लोकव्यवहारासच अनुसरलें पाहिजे; नाहीतर राजापुरप्रांतीं मस, तस, तसें मुंबईत कित्येक जातीच्या लोकांच्या बोलण्यांत मिनें, तुनें, इ० रूपें आढळतात, हीं व्याकरणदृष्ट्या गद्द हांतः मग यांचें ग्रहण कां करूं नये? तेव्हां ज्या कारणा-

स्तव यांचें ग्रहण प्रशस्त दिसत नाही त्याच कारणास्तव त्यांनं, हिनें, त्यांनीं यांचेंही ग्रहण प्रशस्त दिसत नाही.

तां, हा, जो; तें, हें, जें; यांचीं काव्यांत, आणि प्रौढ लिहिण्यांत व भाषणांत एकवचनीं— तेणेंकरून, येणेंकरून, जेणेंकरून: आणि अनेकवचनीं— त्यांहींकरून, अ० तिंहींकरून, यांहींकरून, अ० इहींकरून; जांहींकरून, अ० जिहींकरून: अशीं रूपेही बहुत आढळतात.

२९७ म्यां, त्वां, हीं जीं मीं आणि तूं या शब्दांचीं तृतीयेचीं रूपे, त्यांचा प्रयोग देशस्थां मध्ये फार आढळतो. व्याकरणरीतीनें पाहिलें असतां जसें तो या सर्वनामांचें त्याणें हें तृतीयेचें रूप होतें, तशीं मीं, तूं या सर्वनामांचीहि तृतीयेचीं निराळीं रूपे असावीं, व या प्रमाणें सर्वांच्या बोलण्यांत आलें असतां फार बरें आहे; परंतु महाराष्ट्रदेशरूप वर्तुलाचा मध्यबिंदु जें पुणें, त्यांत व सारा कोंकणप्रांत यांत मीं, तूं, या सर्वनामांचीं तृतीयेचीं रूपे फिरत नाहीत, ह्मणोन मीं या व्याकरणांत त्याच रीतीस अनुसरून मीं, तूं, या तृतीयेच्या रूपांस पहिलें स्थान दिलें आहे.

वरकड म्यां, त्वां या रूपांचा प्रचार या प्रांतीं बोलण्यात तर एव्हां पडायाचा नाही परंतु लिहिण्यांत तरी पडावा अशी माझी इच्छा आहे.

राजापूरप्रांतीं कित्येक कोंकणस्थ मस, मज, तूस, तृज, मांत, तंत, इ०; व घाटी लोक मजपासून, तुजपासून, यांचा अपभ्रंश करून मपासून, मपून; तुपासून, तुपून: असें बोलतात. तसेंच मुंबईत कित्येक जातीचे लोक माला, मिनीं, मिजून, तुनीं, तुजून, त्याजून, तिजून, असें बोलतात. परंतु आता आपणास भरंवसा आहे कीं जीं मुलें व्याकरण शिकतात व पुढें शिकूं लागतील, त्यांस असल्या शंभर तऱ्हा टाकून सर्वत्र प्रसिद्ध, व कुलीन आणि विद्वान ज्या रीतीनें भाषण करितात, अशी एक रीत सर्वांहीं घ्यावी हें चांगलें दिसेल.

वर्ग २.

दर्शक सर्वनाम.

२९८ तो आणि हा हीं दर्शक सर्वनामों होत; जसें— 'तो मनुष्य चालतो आहे त्याला बलावा', 'हा घोडा चांगला आहे', अशा स्थळां ज्या नामांच्या मागें हीं सर्वनामों लागतात तीं या सर्वनामांनीं दर्शविळीं जातात, ह्मणोन यांस दर्शक सर्वनामों ह्मणतात.

२९९ यांचीं वचनें आणि लिंगें पूर्वीं पुरुषवाचक सर्वनामप्रकरणीं दाखविळीं आहेत.

३०० हा याचा प्रयोग जवळचे पदार्थ दाखवायान्चे असतां करितात; व तो याचा प्रयोग दूरचे पदार्थ दाखवायान्चे असतां करितात.

तो या सर्वनामास मागें पुरुषसर्वनामप्रकरणीं विभक्ति लावून दाखविण्या आहेत.

३०१ हा, हे, आणि ही, या दर्शक सर्वनामांस प्रथमे शिवाय इतर विभक्ति असतां या आणि इ हे आदेश होनात; यांस विभक्ति लावून दाखवितां.

हा.

विभ०. एकव०.

अनेकव०.

प्र० हा.

हे.

द्वि० (याला, याजला, यास, (यांनां, यांला, यांजला,
(यातें. (यांस, यातें.

तृ० (याणें, यानें, याशीं, (यांहीं, यांणीं, यांनां, यां-
(याजशीं, याच्याशीं. (शीं, यांजशीं, यांच्याशीं.

च० (द्वितीये प्रमाणें).

पं०	{ याहून, याजहून, याच्याहून.	{ यांहून, यांजहून, यांच्या- हून.
ष०	याच्चा-ची-चें.	यांच्चा-ची-चें.
स०	यांत, याच्यांत.	यांत, यांच्यांत.
वि०सा०या.		या, यां.

स्त्रीलिङ्गां अनेकवचनाचीं रूपें पुल्लिङ्गाच्या अनेकवचनांच्या प्रमाणें जाणावीं.

ही.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	ही.	या, ह्या.
द्वि०	ईस, इला, इजला, इतें.	—
तृ०	इणें, इशीं, इजशीं, इच्याशीं.	—
च०	(द्वितीये प्रमाणें).	—
पं०	इहून, इजहून, इच्याहून.	—
ष०	इच्चा-ची-चें.	—
स०	ईत, इच्यांत.	—
वि०सा०	या.	—

नपुंसकाचीं रूपें प्रथमा रहित करून पुल्लिङ्गा प्रमाणें होतात.

३०२ हा, हें, आणि ही, यांच्या स्थानीं या, आणि इ, हे आदेश विकल्पें होतात; ह्याणें, हिणें, हिच्चा, ह्याला, इ० अशींही रूपें आढळतात; परंतु अशां रूपांची प्रवृत्ति केवळ कौकणांतच आहे, ह्यणोन हीं एकदेशीय रूपें विशेष ग्राह्य नाहींत.

३०३ आह्मीं, तुह्मीं, यांचीं रूपें वर्ज करून पुरुष-

वाचक सर्वनामों, आणि हा व तो हीं दर्शक सर्वनामों, यांचें सामान्यरूप आणि विभक्तिप्रत्यय यांच्यामध्ये ज हे विकरण उत्पन्न होतें; अथवा षष्ठीच्या सामान्यरूपांस पुढें विभक्तिप्रत्यय लावितात; हे जेथें अवश्य पडेल तेथें करावें; या पेक्षां सर्वनामां पुढें जर नुसता विभक्तिप्रत्यय लागत असला तर त्या रूपाचें माझ्या बुद्धीनें सर्वाहीं ग्रहण करणें अधिक योग्य आहे. मजहून, माझ्याहून, तुजहून, अशा ठिकीं त्या विकरणा वांचून निर्वाह होत नाही; परंतु त्याजला या पेक्षां त्याला हे रूप ग्रहण करणें अधिक योग्य आहे. तथापि या अशा रूपांचा पृथक् संज्ञानिर्देश कर्तव्य असतां हीं त्या त्या विभक्तींचीं सविकरण रूपे ह्मणावीं; जसें मजला हे सविकरण द्वितीयेचें रूप; तसें मज, तुज इ० हीं सविकरण सामान्यरूपे ह्मणावीं.

३०४ आतां वर सांगितल्या दर्शक सर्वनामां शिवाय— इतका, इतकाला, तितका, तितकाला, एवढा, एवढाला, तेवढा, तेवढाला, असा, असला, असलाला, तसा, तसला, तसलाला, व यांचीं लिंगवचनें करून जीं रूपे होतात तीं हीं दर्शक सर्वनामों होत. हीं सर्वनामों पुल्लिगीं आंवा शब्दा सारिखीं चालतात, व स्त्रीलिगीं काठा शब्दा प्रमाणें, व नपुंसकीं प्रथमा वर्ज करून पुल्लिगा प्रमाणें चालतात.

३०५ हीं जीं वर दर्शक सर्वनामों सांगितलीं त्यांत सर्वनामांचें लक्षण असून आणखी विशेषणांचेही लक्षण असतें, अतएव व्याकरणपदच्छेद करिते वेळेस कांहीं अडचण पडूं नये ह्मणोन पुढें विशेष्यांचा योग असतां हीं विशेषणें मानावीं, आणि तो योग नसतां सर्वनामों मानावीं ह्मणजे बरें.

३०६ असा या दर्शक सर्वनामांचीं विभक्तींचीं रूपे चालवून दाखवितो.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	असा.	असे.
द्वि०	अशाला-स.	अशांनां-ला-स.
तृ०	अशानें-शीं.	अशांहीं-नीं-शीं.
वि०सा०	अशा.	अशां.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें— तसा, कसा, जसा, तसतसा, जसजसा, इ०, या सर्वनामांचीं रूपे जाणावीं.

३०७ कसा याचें पष्ठोच्या योगानें विकल्पें पहिल्या प्रकारा प्रमाणें रूप होतें; जसें— कशाचा, कसचा; कशाची, कसची; कशाचें, कसचें.

स्त्रीलिंग.

अशीं.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	अशी.	अश्या.
द्वि०	अशीला-स.	अश्यांनां-ला-स.
तृ०	अशीनें-शीं.	अश्यांहीं-नीं-शीं.
वि०सा०	अशा.	अश्यां.
इ०.	इ०.	इ०.

याच प्रमाणें—तशी, कशी, जशी, तसतशी, जसजशी, इ० यांचीं रूपे जाणावीं.

असें, तसें, कसें, जसें, यांचीं प्रथमे शिवाय पुल्लिंगा प्रमाणें रूपे जाणावीं.

असला, असलाशा, तसला, तसलाला, यांत बारीक अर्थभेद आहे तो असा की, असला, तसला, हीं सर्वनामं एका वस्तूस लागतात; व असलाला, तसलाला, हीं समुदायांतून एकएकास असला, तसला, याचा प्रयोग कर्तव्य असतां लागतात; असें— 'असलाला आंवा', 'तसलाल्या उब्या', इत्यादि स्थळीं तो तो पदार्थ एकएक दाखाविला जातो असा अर्थ होतो.

३०८ इतका, नितका, इ० आकारान्त सर्वनामांचीं विशेषणसामान्यरूपे आणखी इतके, नितके, अ० इतक्ये, नितक्ये, अशींही आढळतात; परंतु यांत ग्राह्य कोणतां याचा निश्चय विशेषणप्रकरणीं केला आहे तो पाहावा.

वर्ग ३.

संबंधी सर्वनाम.

३०९ जो, जितका, जितकाला, जेवढा, जेवढाला, जसा, जसला, जसलाला, हीं संबंधी सर्वनामं होत; कारण, हीं जेव्हां वाक्यांत असतात, तेव्हां निरंतर तज्जातीय दर्शक सर्वनामांशीं लिंगवचनविभक्तीच्या अनुरोधानें जोडलींच असतात; ह्मणोन यांस कित्येक वैय्याकरण परस्पर-निखसंबंधार्थी सर्वनामं ह्मणतात. ज्या नामांशीं या सर्वनामांचा संबंध असतो तें त्यांचें संबंधी ह्मणावें; यांचीं उदाहरणें सांगतां. 'जो चोरी करितो तो दंड पावतो', 'जिला, काल वलाविलेंस तिला आज स्वयंपाकास वलाव', 'जें पाहावें तें लबाड', 'जितकें शिकवावें नितकें निष्फळ', 'या गांवांत जेवढें ज्यास द्यावें तेवढें त्यास थोडेंच वाटतें', इ०; 'जो मनुष्य लबाडी बोलतो तो फसतो', या वाक्यांत मनुष्य हें जो याचें संबंधी जाणावें.

३१० जो, जी, जे, यांस विभक्ति लावून दाखवितां.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	जो.	जे, जे.
द्वि०	ज्याला-म-तें.	ज्यांना-ला-म-तें.
तृ०	{ ज्याणें, ज्यानें, ज्याशीं, ज्याजशीं, ज्याच्याशीं, जेणें.	{ ज्यांणीं, ज्यांनीं, ज्यांहीं, ज्यांशीं, ज्यांजशीं, ज्यां- च्याशीं, जिहीं.
च०	(द्वितीये प्रमाणें).	
पं०	(ज्याहून, ज्याजहून, ज्याच्याहून.	(ज्यांहून, ज्यांजहून, ज्यांच्याहून.
ष०	ज्याचा-ची-चें.	ज्यांचा, ज्यांची, ज्यांचें.
स०	ज्यांत, ज्याच्यांत.	ज्यांत, ज्यांच्यांत.
वि०सा०	ज्या.	ज्या, ज्यां.

विकल्पे— जाला, जाणें, जाहून, जाचा, जांत : जांनां, जांहीं, जांहून, जांचा, जांत : इ० अशींही रूपे होतात : व या रूपांचें उपपादन, ले० २७२, एथें केलें आहे, त्यावरून तर हींच रूपे विशेष ग्राह्य होत.

स्त्रीलिङ्ग.

जी.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	जी.	ज्या.
द्वि०	जिला, जिजला, जोस, जितें.	—
	(जिणें, जिनें, जिशीं, जिजशीं,	—
तृ०	जिच्याशीं.	—
च०	(द्वितीये प्रमाणें).	—

प०	जिहून, जिजहून, जिच्याहून.	— —
ष०	जिचा-ची-चें	—
स०	जीत, जिच्यांत.	—
वि०सा०	ज्या.	ज्या, ज्यां.

अनेकवचनार्थां रूपे पुल्लिंगाच्या अनेकवचनाच्या प्रमाणे जाणावीं.

जे याचीं रूपे पुल्लिंग जो याच्या सागिर्घीं जाणावीं.

वर्ग ४.

प्रश्नार्थक सर्वनाम.

३११ प्रश्नार्थक सर्वनामें ह्यणजे प्रश्न कर्तव्य असता ज्या सर्वनामाचा प्रयोग करितात ती; जसे— कोण, कोणता, कोणचा, काय, कसा, केवढा, कितका, किती, कितीक, इ०.

३१२ कितीक हें प्रश्नार्थक, आणि कित्येक हे सामान्य सर्वनाम असा भेद जाणावा.

कितीक, कित्येक, आणि कितीएक, अशा तीन प्रकारें हा शब्द लिहितात. हा शब्द किती आणि एक हे दोन शब्द मिळून झाला आहे. या शब्दावर स्वरम ठेवून वांलावांचाचें अमतां निराळें शब्द करून कितीएक अमें लिहावें; नाहीतर कित्येक अमें लिहावें.

३१३ कोण हें सर्वनाम मनुष्यास लागतें, व काय हे वस्तूस लागतें.

कोण याच्या प्रयोगा विषयीं हा वर नियम सांगितला खरा.

परंतु कधीं कधीं तो नियम राहत नाहीं; जसें—‘ही कोण वस्तु आहे’; परंतु, या पेशां ‘ही गाय वस्तु आहे’, हें शुद्ध. क्वचित् प्रकार दाखवायाचा अमतां कोण, काय, यांच्या जागीं काय, कोण यांचा प्रयोग करतात. ‘काय हा मनुष्य हा!’, ‘कोण हो तांदूळ हे!’, एथें कोणत्या प्रकारचा हा मनुष्य किंवा हे तांदूळ असा अर्थ.

कोण या सर्वनामास विभक्ति लावून दाखवितों.

कोण.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	कोण.	कोण.
द्वि०	कोणाला-स.	कोणांस-ला-तें.
तृ०	कोणां, कोणें, कोणार्शां.	कोणां, कोणार्शां.
च०	(द्वितीये प्रमाणें).	
पं०	कोणाहून.	कोणांहून.
ष०	कोणाचा-ची-चें.	कोणांचा-चीं-चें.
स०	कोणांत, कोणाच्यांत.	कोणांत, कोणांच्यांत.
वि०	सा० कोणा, कोणे, कोण्या.	

३१४ कोण आणि कोणता यांत अर्थभेद इतकाच कीं एकजातीय अर्शां अनेक मनुष्ये अथवा वस्तु असल्या, आणि त्यांतून एकाम कोण अथवा काय हें सर्वनाम लावून प्रश्न कर्तव्य असला, तर कोणता, कोणती, कोणतें, हीं सर्वनामें, जसें लिंग, वचन, असेल त्या प्रमाणें लागतात; जसें—‘यांतून तुला कोणता आत्रा पाहिजे’, परंतु जर ती मंडळी, किंवा तो समुदाय, अनेक प्रकारच्या मनुष्यांनीं अ-

थवा अनेक जातीच्या पदार्थांनीं मिश्रित असला, तर मनुष्यवाचकांस कोण अ० कोणतें हें, इतर प्राण्यांस कोणतें, आणि वस्तुमात्रांस काय, हीं सर्वनामें लागतात; जसें—‘या मंडळींत कोण सुंदर आहे’? या घोड्यांमध्ये कोणता चांगला आहे’? ‘यांतून तुला काय पाहिजे’? इ०.

वस्तुमात्रांसही काय आणि कोणतें हे दोन्ही शब्द लागतात, परंतु यांत सूक्ष्मभेद असा आहे कीं काय हें सामान्यतः कोणत्याही वस्तूस लागतें, आणि कोणतें हें ज्या निवडून ठेविलेल्या अनेक वस्तु त्यांतून एकीस लागतें.

३१५ कोणता, कोणचा, यांचीं विशेषणसामान्यरूपें कोणत्या, कोणच्या, अशीं जाणावीं; जसें— ‘कोणत्या घोड्यानें तुला लात मारिली’, ‘कोणच्या माणसा पासून हें असें क्रूर कर्म घडलें’, ‘हें कोणत्या ह्यशीचें रेडू’, ‘कोणच्या देवाला मी भजूं’? इ०.

३१६ काय या सर्वनामाचीं विभक्तीचीं रूपें कसा या सर्वनामाच्या विभक्तीच्या रूपां प्रमाणें होतात तीं दाखवितों.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	काय.	काय.
द्वि०	कशाला-स-तें.	कशांनां-ला-स.
तृ०	कशानें-शीं.	कशांनीं-हीं-शीं.
च०	कशास-ला.	कशांस-नां-ला.
पं०	कशाहून.	कशाहून.
ष०	कशाचा-ची-चें.	कशांचा-ची-चें.
स०	कशांत.	कशांत.
वि०सा०	कशा.	कशां.

विचारपूर्वक पाहिलें असतां हीं काय या सर्वनामाचीं रूपें होत, आणि कसा या सर्वनामाचींही रूपें होत; जेव्हां काय यास विभक्ति लावण्याचें अगत्य पडतें तेव्हां कसा याच्या रूपांचा प्रयोग करण्यांत येतो: जसें—‘अहो पंतोजी तुम्हीं या मुलाला कशानें मारिलें’ ह्मणजे काय वस्तुनें मारिलें, कोणत्या पदार्थानें मारिलें असा अर्थ; ‘व्याची कीर्ति कशानें झाली’ ह्मणजे कोणत्या कर्मानें झाली, अथवा कशा प्रकारें झाली; ‘हें लांकूड कशाचें’, ह्मणजे कोणत्या झाडाचें असा अर्थ.

३१७ केव्हां केव्हां काय याचा शुद्ध अव्यया प्रमाणें प्रयोग होतो; जसें—‘तू ही पोथी लिहिलीस काय!’, ‘तो काय मनुष्य आहे, पशु तसा पशु’ या वाक्यांत हें अव्यय जाणावें.

३१८ केवढा, कितका, यांहींकरून पदार्थाचें महत्व अथवा मान दाखविलें जातें; यांचीं आकारान्त नामां प्रमाणें विभक्तीचीं रूपें होतात.

३१९ किती, कितीक, यांहींकरून संख्या दर्शविली जाते. किती या सर्वनामास विभक्ति लागत नाहींत; कितीक यास लागतात; जसें—‘कितिकांनीं हें काम केलें’, अथवा, ‘किती जणांनीं हें काम केलें’. यांचीं सामान्यरूपें किती आणि कितीक जाणावीं. जसें ‘हें काम किती माणसांनीं अ० कितीक माणसांनीं मिळून केलें’.

किती यास विभक्तिप्रत्यय लावायाचे असतां जण (जन याचा अपभ्रंश) हा शब्द पुढें जोडून मग त्या संयुक्तशब्दास ते प्रत्यय लावावे.

वर्ग ५.

सामान्य सर्वनाम.

३२० सामान्य सर्वनामों ह्यणजे ज्या सर्वनामांचा अर्थ सामान्ये करून वर्ततो तीं: जसे—कोणी, काय, अमुक, अमका, फलाणा, आपण, सर्व, अवघा, सगळा, भलता, भलतसा, कांहीं, कसा, स्वतां, हरएक, वरकड, परस्पर, अन्योन्य, इ०.

३२१ कोणी या सर्वनामाचे विशेषणसामान्यरूप 'कोण्या असं जाणावें. उ०— 'कोण्या पशूंचा स्वभाव कसा असतो, आणि कोण्या पशूंचा कसा असतो', 'कोण्या पाखरांचा रंग काळा असतो, आणि कोण्या पाखरांचा शुभ्र', 'कोण्या गाईला दूध फार असतें, आणि कोण्या गाईला थोडें'

कोण आणि कोणी या शब्दांच्या विशेषणसामान्यरूपां विपरीत या भाषेत फार गोंधळ झाला आहे. प्रथम तर मला असं दिसतं कीं कोण हेच मुख्य सामान्य सर्वनाम होय, आणि त्याचा सामान्य अर्थ असतां कोणी हें प्रथमचें रूप होतें; कारण, कोणी हें जर पृथक् सामान्य सर्वनाम मानिलें, तर यास विभक्तिच लागत नाहींत. कोण या सर्वनामाचीं जीं विभक्तीचीं रूपें तींच कोणी याचीं विभक्तीचीं रूपें मानणें प्राप्त होतें. त्यापक्षां कोणी हें मुख्य सर्वनाम नव्हे: अथवा कोणी हें पृथक् सर्वनाम मानून त्याचीं कोण शब्दा सारिखीं विभक्तीचीं रूपें मानिलीं तथापि कांहीं मोठा दोष येतो असं नाहीं. आतां कोण आणि कोणी याचें विशेषणसामान्यरूप अनेक प्रकारचें आढळतें— कोणा, कोण, कोण्या, अशीं तीन विशेषणसामान्यरूपें आढळतात: जसें— 'कोणा पशूंचा स्वभाव कसा असतो, कोणे पशूंचा स्वभाव कसा असतो, आणि कोण्या पशूंचा स्वभाव

नसा असतो' 'यांत पृ० ६९, ले० १८८, या नियमा प्रमाणें
 पहिलें असतां **कांणा** हेंच विशेषणसामान्यरूप प्रशस्त होय.
 तथापि स्त्रीलिङ्गां व बहुधा पुल्लिङ्गांही याचा प्रचार फारसा नाही;
कांणा बायकोला तारा फार असतां आणि **कांणा** बायकांचा
 स्वभाव भोळा असतो', असें फारसें कांणा बोलत नाहींत.
 'कोण्या बायकोला इ०' असें बोलण्याचा प्रघात फार आहे;
 द्वगुण एकदेशीय रूढि आणि व्याकरण हीं दोन्ही ज्यास अनु-
 कूल असें **कोणा**, आणि ज्याची रूढि फार आहे असें **कोण्या**,
 हीं दोन **कोण** याचीं विशेषणसामान्यरूपें ठरविलीं आहेत.

३२२ **कोण** याज वर नेट ठेवून बोलायाचें असतां वि-
 कल्पे—कोणही, कोणहास, कोणहाहून, अशां रूपें होतात;
 जसें—'तेथें कोणही नाही', ह्मणजे कोणीही अ० कोणा एक
 नाही असा अर्थ. अशा ठिकाणीं **कोण्हा** हें सामान्य सर्व-
 नाम मानावें.

३२३ **अमुक** याचें सामान्यरूप **अमुका** होतें; जसें—
 अमुकास, अमुकांनां, अमुकांहीं, इ०. याचें विशेषणसामा-
 न्यरूप **अमुक** असेंच होतें; जसें— **अमुक** गृहस्थानें मला
 सांगितलें, इ०.

३२४ **अमका** याचें सामान्यरूप **अमक्या** होतें; जसें—
 अमक्यानें, अमक्याचा, इ०; 'अमक्या ब्राह्मणानें अम-
 क्या क्षेत्रीं यज्ञ केला'.

३२५ याच प्रमाणें **अमुक**, **अमका**, याचीं अनुंगामी
 तमुक, आणि तमका, हीं सर्वनामें होत; जसें— 'या रा-
 माची रात्रदिवस घिससीस, अमुक मला असें बोलतो आणि
 तमुक तसें करितो', 'अमक्यानें रांधिलें आणि तमक्यानें
 खाल्लें', इ०. तमुक, तमका, यांचा नुस्ता प्रयोग होत
 नाहीं.

३२६ अमुकतमूक, अमकातमका, हीं संयुक्तसामान्य सर्वनामै होत; जगै- 'घरांत अमुकतमूक जिन्नस लागेल तो कोण आणील'? परंतु यास विभक्ति लागल्या असतां उभय पदांसही विशेषणसामान्यरूप होतें; जसै- 'अमक्यातमक्यानें येऊन घरांत काम केलें मग चाकर देवण्याची काय गरज'.

३२७ आपण या सामान्य सर्वनामास विभक्ति लावून दाखवितों; यास एकवचन नाहीं.

आपण.

विभक्ति.

अनेकवचन.

प्र०	आपण.	
द्वि०	आपणांला-स.	आपल्याला*—स-नां.
तृ०	{ आपण, आप- णांहीं-शीं.	{ आपल्यानें, आपल्या- च्यानें-शीं.
च०	आपणांला-स.	आपल्यानां-स.
पं०	आपणांहून.	आपल्याहून.
ष०	आपला-ली-लें.	
स०	आपणांत.	आपल्यांत.
वि० सा०	आपण, आपणा.	आपल्या.

आपण हें सामान्य सर्वनाम प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरुष यांचें वाचक होय. आपणास प्रतिष्ठितपणानें बोलायाचें

आपल्याला, आपल्यानीं, इ० रूपें कोणी आपला या विशेषण चीं समजेल नर तसें नाहीं; विशेषणाचीं हीं अशींच रूपें वेगाना; परंतु त्याचा अर्थ निराळा असतो. 'आपल्याला सांगूं नका', 'आपल्याहून तो चांगला आहे', ह्याजें एथें शुद्ध आपणांला, आपणांहून हाच अर्थ.

असतां मीं आणि तूं यांच्या स्थानीं आपण याचा प्रयोग करितात; जसें—‘आपण तें गेलें असतां परंतु अलिकडेस न्या मंडळींत जाण्याची आपली सोभा नाही’, ‘आपण जर इतकें माझे कार्य कराल तर आपणास मांटे यश मिळेल’, ‘मग आपण निघून गेलें’.

असा प्रयोग केला असता क्वचित एकवचनाचेहि विभक्तिप्रत्यय लागतात.

आर्क्षीं आणि **आरण** या मध्ये क्वटा असा अर्थभेद असतो,—तुझीं आर्क्षीं मिळून असा अर्थ अनता आपण याचा प्रयोग करितात; जसें—‘आर्क्षीं करकून पण आपण सर्व मरकारचें चाकर तर खर’, इ०. **आरण** याचा अर्थ स्वतः असाहि होतो जसें—‘मीं आरण त्यास बोलवायास गेलों होतो.’ ‘त्यांस सांगा कीं तुझीं आपला मुलगा तें पाठवा’ इ०.

आपला हें क्वहां वाक्यपूरक अव्ययहि होतें; जसें—‘मीं आपला ऐंय बंमन त्यात तुझे काय जातें’, ‘तां आपला गरीब’ ‘ती आपली काहीतरी बोलय’ इ०.

३२८ **स्वतां**, आणि याचा अपभ्रंश **स्वतां**, हीं क्वहा क्वहां सर्वनामे असतात आणि क्वहा क्वहां अव्ययें; जेव्हा सर्वनामे असतात तेव्हां यांस विभक्ति लागतात. जसें—‘हे मला स्वतांला पाहिजे’, ‘ही माझी स्वतांचा दौलत’, इ०.

सर्वनाम असता **स्वतां**, आणि अव्यय अमता **स्वतः** लिहावें हें मला बरें दिसतें.

३२९ **किती**, **कोण**, या सर्वनामाशीं, आणि **दर**, **हर**, या अव्ययांशीं, एक हा शब्द जोडिला असतां **कित्येक**, **कोणेक**, **दरेक**, **हरेक**, अशी सामान्य सर्वनामे होतात. यांचीं विशेषणसामान्यरूपें **कित्येका**, **कोणेका**, **दरेका**, **हरेका**, अशीं होतात.

परंतु वक्तव्याच्या मनांत जर अंमळ नेट देऊन बोलायाचें असलें तर या शब्दाचें पृथक् उच्चारण करून पृथक् लिहिण्याचाहि मंत्रदाय आहे. जसे—**कितीएक, कोणीएक, हगएक, आणि दगएक**; आणि तसें नेट देऊन बोलायाचें असतां समय-विशेषीं विभक्तींनीं पृथक् शब्दास विशेषणमामान्यरूप होतें; जसें—**'कोणाएकानें** मला येऊन सांगितलें कीं आतां मज जवळ पैका नाहीं ह्मणोन मला कोणाएक पुसत नाहीं'. 'इतकें गोपाळरावांचें कर्ज फिटलें ह्मणजे मग मला कोण्याएकाचें भय राहिलें नाहीं', इ०

विभाग ३.

विशेषणविचार.

३३० विशेषण ह्मणजे नामाच्या गुणाचा दर्शक जो शब्द ते. जसें—**काला, वरा, लंगडा, शहाणा, मूर्ख, इ०.**

३३१ विशेषणात मुख्य भेद दोन आहेत;—**एक गुण-विशेषण आणि दुसरे संख्याविशेषण.** वर सांगितली ती गुणविशेषणे, आणि संख्यारूपगुणवाचक जे शब्द जसे—**एक, दोन, इ०** तीं संख्याविशेषणे होत.

३३२ ज्या नामाचा गुण विशेषण दाखविते, ते नाम त्या विशेषणाचे विशेष्य असे ह्मणतात. या वरून असे स्पष्ट होतें कीं विशेषण आणि विशेष्य यांचा नित्यसंबंध असतो, ह्मणजे जें विशेषण असतें त्याला विशेष्य असतेंच असतें. 'शहाणा मुलगा', एथें **शहाणा** हें विशेषण मुलगाचा गुण दाखविते, ह्मणून **मुलगा** हें त्याचें विशेष्य होय.

३३३ नामास जशीं लिंगवचनादिकेंकरून कार्ये होतात, तशीं विशेषणासही होतात.

३३४ या भाषेंत विशेष्याच्या लिंगवचनाच्या अनुरोधानें विशेषणाचे रूप फिरते

वर्ग १.

गुणविशेषण.

३३५ अकारान्त विशेषणास लिंगाचीं कार्ये होत नाहींत, त्यांचीं तिहीं लिंगीं समान रूपें होतात. उदाहरण—तो पुरुष नष्ट, ती वायको नष्ट, तें पोर नष्ट, इ०.

३३६ आकारान्त विशेषणांचा भरणा फार आहे, आणि त्याच्या स्त्रीलिंगीं आकाराच्या ठिकाणीं ई, आणि नपुंसकलिंगीं एं, असे आदेश होतात; उदाहरण—लंगडा पुरुष, लंगडी गाय, लंगडे कुत्रें.

३३७ आकारान्त विशेषणां शिवाय दुसऱ्या विशेषणांस लिंगत्रयीं कांहीं विशेष होत नाहीं; जसें—कडू भोंपळा, कडू भाजी, कडू मेथकूट.

३३८ यांचीं वचनें नामा प्रमाणें शब्दांच्या अंत्यस्वरां वरून होतात. जसें—तो तांबडा, ते तांबडे; ती आंधळी, त्या आंधळ्या; तें लंगडें, तीं लंगडीं; इ०.

३३९ महाराष्ट्र भाषेंत विशेषणाचा तारतम्यभाव असतां इतर भाषां प्रमाणें विशेषणास कांहीं विशेष होत नाहीं; ह्यगजे, अमुक अमक्या गुणानें दुसऱ्या पक्षां अथवा सर्वापक्षां अधिक असा अर्थ असतां विशेषणास कांहीं विशेषकार्य होत नाहीं. परंतु कचित् संस्कृत शब्दांस त्या भाषेच्या नियमा प्रमाणें तर आणि तम हे प्रत्यय होऊन प्राकृतांत आढळतात; जसें—पुण्य, पुण्यतर, पुण्यतम; विद्वान्, विद्वत्तर, विद्वत्तम; लघु, लघुतर, लघुतम; इ०.

३४० आकारान्त विशेषणाचें विशेष्य जर सविभक्तिक अथवा सशब्दयोगिक असलें, तर त्या विशेषणाचें जें सा-

मान्यरूप तें योजिलें पाहिजे; जसे—‘आंधळ्या माणसानें बाहिन्या माणसास हांसुं नये’, ‘चांगल्या प्रतिष्ठत गृहस्थानें हलक्या लोकां वर इतकें प्रेम ठेवूं नये’.

३४१ विकल्पें हें विशेषणाचें सामान्यरूप त्या विशेषणाच्या अंत्यास ए अथवा ये आदेश केल्यानेंह सिद्ध होतें. ‘आंधळे मनुष्यानें बाहारे मनुष्यांस हांसुं नये’, ‘तांबड्ये चंद्रकळे वर हिरव्ये चोळीची शोभा विशेष’ इ०. परंतु यांत वरल्या नियमांत जें रूप सांगितले आहे तें विशेष ग्राह्य होय. या विषयां खालीं उपपादन केलें आहे.

पहिल्या आवृत्तींत असा नियम केला होता कीं विशेषण जर पुल्लिंग असलें तर आकारान्त विशेषणाचें जें विभक्तिसामान्यरूप तें विशेषणसामान्यरूपाच्या स्थानीं योजावें; आणि विशेषण जर स्त्रीलिंग असलें, तर त्याच्या अंत्य स्वरास ए अ० य आदेश करून तें विशेषणसामान्यरूप योजावें. परंतु अलिकडस या नियमा वर फार विचार करितां माझ्या बुद्धीस असें वागूं लागलें आहे कीं हा नियम केवळ स्वच्छानुरूप होय, यास आधार द्याणान नाहीं. कारण, विचारपूर्वक पाहिलें असतां असें ध्यानांत येतें कीं या भाषेंत आकारान्त विशेषणाचें जें विशेषणसामान्यरूप होतें तें काहीं पुढल्या विशेष्याच्या लिंगाच्या अनुरोधानें होतें असें नाहीं; तसें जर असतें तर ‘बऱ्ये मनुष्यानें’, ‘हलक्ये पुरुषानें’, ‘भल्या वायकोनें’, ‘काळ्या गाई वर’. इ० असा प्रयोग न होतां ‘भल्या पुरुषानें’, आणि ‘भल्ये स्त्रियेनें’ असाच विशेष्याच्या लिंगानुसंधानेंकरून प्रयोग होता. तेव्हां मुळीं ही जी अशंका होती कीं विशेषणसामान्यरूप पुढल्या विशेष्याच्या लिंगा वरून होतें ती दूर झाली; आतां **भल्या**, **भले**, आणि **भल्ये**, अशीं जीं तीन रूपें होतात त्यांतून विशेष ग्राह्य कोणतें ही अशंका राहिली; त्यास, पृ०-६९, ले० १८८ वा, या नियमा प्रमाणें विशेषणाचें जें विभक्तिसामान्यरूप तेंच विशेषणसामान्यरूप होतें असा बहुधा नियम आहे; तेव्हां आकारान्त पुल्लिंग व नपुंसकलिंग

विशेषणांची सामान्यरूपे जी वय्या, भल्या, तांबड्या, इ० तींच न्यांची विशेषणसामान्यरूपे जाणावीं: वरं अ० वय्ये, भले अ० भल्ये, तांबडे अ० तांबडेये, हीं काहीं पुलिंगाचीं नपुंसकाचीं अथवा स्त्रीलिंगाचीं सामान्यरूपे नव्हत. वरी, भली, इ० स्त्रीलिंगाचीं विभक्तिसामान्यरूपे एकवचनीं वरी, भली, आणि अनेकवचनीं वय्यां, भल्यां, अशीं होतात. परंतु वरं अ० वय्ये, भले, अ० भल्ये, अशीं होत नाहींत. संबोधनीं मात्र विकल्पे वरं अ० वये, भले अ० भल्ये, अशीं रूपे होतात. परंतु सर्वव्यापक अशीं विभक्तिसामान्यरूपे टाकून केवळ एकदेशीय आणि वैकल्पिक अशा नुसत्या संबोधनाचें रूप ग्रहण करावें यास काहीं आधार दिसत नाहीं. वरी, भली, हीं जीं विभक्तिसामान्यरूपे तींतर विशेषणसामान्यरूपे होत नाहींत; परंतु पुलिंगाचीं आणि नपुंसकाचीं विभक्तिसामान्यरूपे, आणि स्त्रीलिंगां अनेकवचनाचीं विभक्तिसामान्यरूपे, एकच होत, आणि तीं सर्वत्र लागतात; तेव्हां त्यांचेंच ग्रहण केलें असतां १८८ व्या नियमास बाध नयेतां मात्क्यानें सर्वव्यापक अशा रूपाचें ग्रहण होईल; अतएव, विशेष्याच्या लिंगा वर दृष्टि नदेऊन वरं अ० वय्ये, भले अ० भल्ये, अशा रूपाचें ग्रहण नकरितां सर्वत्र आकारान्त पुलिंग विशेषणाचें विभक्तिसामान्यरूप जें वय्या, भल्या, त्याचेंच ग्रहण करावें हें माझ्या बुद्धीस प्रशस्त दिसतें.

३४२ इतकी खटपट आकारान्त विशेषणा विषयीं; वरकड विशेषणांस सविभक्तिक अथवा सशब्दयोगिक विशेष्याच्या योगानें काहीं विशेष कार्य होत नाहीं; जसे— 'आईबापे अशक्त मुलांची अधिक चिंता घेतात', 'कडू औषधांचें उगीच सेवन करणें कोणास आवडत नाहीं', 'पैठणी पागोऱ्याचा कलावृत्त मात्र पाहून घ्यावा', 'या लाजळू पोराच्यानें काय व्हावयाचें आहे', इ०.

३४३ विशेषणांचें जर सामान्येकरून विधान कर्तव्य असलें तर नामां प्रमाणें त्यांस विभक्त्यादि कार्ये होतात;

उदाह०—‘बऱ्यांच्या मंडळींत वसावें,’ ‘चांगल्यांची संगति धरावी’, ‘आंधळ्यांस पांगळ्यांस सहाय होत असवें’, ‘विद्वानाची संगत केली असतां दोन अक्षरं येतील’, इ० म्यळीं ज्या विशेषणाचा प्रयोग विशेष्याची अपेक्षा नठेवितां बऱ्हा होतो, अथवा ज्याच्या विशेष्याचा बोलण्याचा प्रघात नाहीं, अशा विशेषणांस नामें मानिलीं असतां चिंता नाहीं; जसें—आंधळा, विद्वान्, पांगळा, इ० या विशेषणां पुढें मनुष्यादि विशेष्यांचा प्रयोग नकरितां शुद्ध नामा प्रमाणें यांचा प्रयोग करितात ह्मणोन हीं नामें ह्मणावीं. परंतु बरा, चांगला, इ० शब्दां पुढें क्वचित् विशेष्याचा अध्यहार होतो ह्मणोन यांस विशेषणें मानून पुढल्या विशेष्याचा अध्यहार मानावा हें मला नीट दिसतें.

वर्ग २.

संख्याविशेषणे.

३४४ संख्याविशेषण ह्मणोन जो विशेषणाचा भेद वर मांगितला, त्याचें संख्यावाचक, संख्यापूरक, संख्यावृत्तिवाचक, आणि संख्यांशवाचक, हे चार विभाग आहेत.

प्रकरण १.

संख्यावाचकें.

३४५ एक याचीं पुल्लिगीं आणि नपुंसकीं अकारान्त नामा प्रमाणें विभक्तीचीं रूपें होतात. याचें विशेषणसामान्यरूप एका असें जाणावें; हा शब्द नित्य एकवचनांत असतो.

एक्या, एकं, हीं विशेषणसामान्यरूपे व्याकरण रीतिवरून प्रगस्त नाहीत.

३४६ एक याची स्त्रीलिङ्गी भितीच्या गणा प्रमाणे विभक्तीनी रूपे होतात.

३४७ दोन, तीन, चार, यांस विभक्तीच्या योगाने दोहों, तिहीं, चौहों, असे आदेश होतात ; नंतर प्रथम विभक्तिप्रकारा प्रमाणे यांचे लिगत्रयी सामान्यरूप होते. हे शब्द निरंतर अनेकवचनांत असतात. चार यास चौहो हा विकल्प आदेश होतो.

विभ०.	अनेकव०.	अनेकव०.
प्र०	दोन.	तीन.
द्वि०	दोहोंनां-ला-स.	तिहींना-ला-स.
तृ०	दोहोंनी-शीं.	तिहींनीं शीं.
वि०सा०	दोहों, दोन.	तिहीं, तीन.
विभ०.		अनेकव०.

प्र०	चार.
द्वि०	चौहोनां-ला-स. चारांनां-ला-स.
तृ०	चौहोनी-शीं. चारांनी-हीं-शीं.
वि०सा०	चौहो, चार.

कोणी दोहला, चौहला. अशीं रूपे लिहितात, परंतु तीं व्याकरणदृष्टीनें अशुद्ध होतः कारण. दोन. चार, यांस दोह, चौह, असे जर आदेश केले तर यांस पृ० ७२, ले० १९९वा, या नियमा प्रमाणे सामान्यरूपां दीर्घादेश केला पाहिजे: तेव्हां- दोहंला, चौहांनीं, अशीं रूपे होऊं लागतील. ह्मणोन दाहों, चौहों, हेच आदेश मानून पहिल्या विभक्तिप्रकारा प्रमाणे यांचीं दोहंला, चौहंशीं, अशींच रूपे लिहिलीं पाहिजेत.

३४८ पांचा पासून पुढे अकारान्त संख्याविशेषणांचीं

दुसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणे रूपे ङाणावीं.

३४९ सहा, दहा, अकरा, इ० आकारान्त संख्याविशेषणांचीं विभक्तिसामान्यरूपे पहिल्या विभक्तिप्रकारा प्रमाणे ङाणावीं.

३५० दोन, तीन, चार, हे शब्द जर मनुष्यवाचक नामाचीं विशेषणे असलीं तर समुच्चय अर्थ असतां, अथवा ज्यां विषयां कांहीं सांगितले आहे तितके सारे, असा अर्थ असतां, यांच्या स्थानीं लिंगानुक्रमे दोघे, तिघे, चौघे; दोघी, तिघी, चौघी; आणि दोघें, तिघें, चौघें; हे आदेश होतात.

३५१ दोघे, तिघे, चौघे, यांचीं सहाव्या विभक्तिप्रकारा प्रमाणे सामान्यरूपे होतात; जसें—

विभ०.	अनेकव०.
प्र०	दोघे.
द्वि०	दोघांनां—ला—स.
तृ०	दोघांनीं—हीं—शीं.
वि० सा०	दोघां.

याच प्रमाणे—तिघे, चौघे, यांचीं रूपे ङाणावीं.

३५२ दोघी याचें पहिल्या विभक्तिप्रकारा प्रमाणे सामान्यरूप ङाणावें.

विभ०.	अनेकव०.
प्र०	दोघी.
द्वि०	दोघींनां—स.
तृ०	दोघींनीं—हीं—शीं.
वि० सा०	दोघीं.

याच प्रमाणें—तिघी, चौघी, यांचीं रूपे जाणावीं.

हा जो आदेश हांतो त्याचा प्रयोग बहुधा मनुष्यवाचक वि-
शेष्य असतां फार, इतर प्राणिवाचक असतां क्वचित् जाणावाः
जसें—‘या दोघां पुरुषांहीं मिळून यास मारिलें’, आणि ‘हें दळ-
ण दोघीं बायांनीं दळिलें’, ‘या दोहों घोड्यांनीं हे चार मण
हरबर खाले’, ‘हें इतकें दूध या तिहीं गार्देंचें’; यांत बहुधा
जेथें समुच्चयार्थ असतां तेथें दोघे, तिघे, इत्यादि शब्दांचा
प्रयोग विशेषकरून होताः ‘आमच्या घरीं तीन गार्दें व्याल्या’,
द्वणजे सामान्यतः पुष्कळ गार्दें होत्या त्यांतून तीन व्याल्या, परंतु
‘आमच्या तिघीं गार्दें व्याल्या’, द्वणजे तिहीं गार्देंचा समुच्चय
अथवा ज्या तीन द्वणान मर्वास माहित आहेत त्या तीन गार्दें
व्याल्या इतका सूक्ष्म अर्थ निघतोः ‘कृष्णभटास दोन मुलगे झाले,
मग ते महायात्रेस गेले, पुढें तेथें ते दोघे मुलगे मोठ्या लौकिकास
चढले’.

३५३ जण, हा शब्द पुढें असतां दोन, तीन, चार,
याच्या स्थानीं ३५० व्या लेखा प्रमाणें आदेश होतात;
जसें—चौघेजण, दोघीजणीं, तिघीजणीं, चौघीजणीं, दोघे-
जणें, ‘हें पांच जणांचें काम या तिघांजणांनीं आटो-
पिलें’ इ०.

प्रकरण २.

संख्यापूरकें अ० क्रमवाचकें.

३५४ संख्यापूरक विशेषण द्वणजे संख्येचें पूरण
करणारा जो अर्थ तद्वाचक जो शब्द तें; जसें—पहिला,
दुसरा, तिसरा, पांचवा, दहावा, इ०.

एथें पहिला झटलें द्वणजे एक जो संख्या तिचें पूरण कर-
णारा जो पदार्थविशेष तद्बोधक शब्द होयः तसेंच—दुसरा,

तिसरा, हजारावा, हीं दोन, तीन, हजार, या संख्यांची पूरकें होत.

३५० एक हा मुख्य शब्द असतां याचें संख्यापूरक पहिला होते, दोन याचें दुसरा, तीन चार यांचीं तिसरा, चौथा, अशी संख्यापूरकें होतात.

३५६ पांचा पासून पुढें सर्व संख्यावाचकांस वा, वी, वे, इ० लिंगवचनांच्या नियमा प्रमाणें प्रत्यय लाविले द्वगजे संख्यापूरकें सिद्ध होतात.

३५७ दहा पासून पुढें जितकीं संख्यावाचके त्याच्या अंत्यस्वरान् दीर्घ करून संख्यापूरक वा, वी, वे हे लिंगवचनां प्रमाणे प्रत्यय लागतात; जैसे—विसावा, शंभरावा, हजारावा, लक्षावे, इ०.

३५८ पुल्लिंग आणि नपुंसकलिंग असतां यांची विभक्तिसामान्यरूपे तिसऱ्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात; आणि स्त्रीलिंग संख्यापूरकांचीं पहिल्या विभक्तिप्रकारा प्रमाणें होतात; जैसे—

पुल्लिंग

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	पहिला.	पहिले.
द्वि०	पहिल्याला—स.	पहिल्यांनां—ला—स.
तृ०	पहिल्यानें—शीं.	पहिल्यांहीं—नीं—शीं.
वि० सा०	पहिल्या.	पहिल्यां.

याच प्रमाणें—दुसरा, तिसरा, चौथा, पांचवा, हजारावा, इ० संख्यापूरकांचीं विभक्तींचीं रूपें जाणावीं.

प्रथमा वर्ज करून नपुंसक संख्यापूरकें जीं दुसरें, तिसरें, चौथें, इ० यांचीही विभक्तींचीं रूपें याच प्रमाणें जाणावीं.

स्त्रीलिंग.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	पहिली.	पहिल्या.
द्वि०	पहिलीला-स.	पहिल्यांनां-ला-स.
तृ०	पहिलीनें-शीं.	पहिल्यांहीं-नीं-शीं.
वि० सा०	पहिल्या.	पहिल्यां.

याच प्रमाणें-दुसरी, तिसरी, चौथी, पांचवी, इ० स्त्री-लिंग संख्यापूरकांचीं विभक्तींचीं रूपें जाणावी.

प्रकरण ३.

आवृत्तिवाचकें.

३५९ संख्यावाचकांचा आवृत्त्यर्थ असतां यांस पट हा प्रत्यय लागतो; जसें-एकपट, पांचपट, सातपट, इ०.

३६० दोन, तीन, चार, यांस या प्रत्ययाच्या योगानें दु, ति, चौ, हे अनुक्रमें आदेश होतात; आणि दोन, तीन, हीं उपपदें असतां विकल्पें पट यांतील पस द्वित्व होतें; जसें-दुपट, दुप्पट; तिपट, तिप्पट. दहा यास या प्रत्ययाच्या योगानें विकल्पें दस आदेश होतो; जसें-दहापट, दसपट.

३६१ क्वचित् संस्कृत रीती प्रमाणें गुणित हा शब्द लागून संस्कृत संख्यावाचकां वरून हीं आवृत्तिवाचकें सिद्ध होतात; जसें-द्विगुणित, त्रिगुणित, चतुर्गुणित, शतगुणित, सहस्रगुणित, इ०.

प्रकरण ४.

संख्यांशवाचकें.

३६२ संख्येच्या अंशाचीं दर्शक जीं विशेषणें तीं सं-

ख्यांशवाचकें ह्यगावीं; जैसे—पाव, अर्धा, पाऊण, सवा अ० सव्वा, दीड, अडीच, इ०.

३६३ क्रित्येक संख्यांशवाचकें तर सिद्ध शब्दच होत; जैसे—पाव, दीड, अडीच, इ०.

३६४ परंतु सर्वत्र नियम असा आहे कीं, पाव अथवा एकचतुर्थांशानें अधिक अशा संख्येचें विधान कर्तव्य असतां त्या संख्येस मागें सवा अ० सव्वा हा आगम होतो; जैसे—सवाढोन, सव्वाढोन; सवातीन, सव्वातीन; सवाचार, सव्वाचार; इ०.

कोणी सवाच्या ठिकाणीं सव्वा असें लिहितात. परंतु सर्वत्र एक रीत ठवून सवा लिहावें हें बरें. नेट देऊन बोलायाचें असतां वस द्वित्व केल्यास चिंता नाही; जैसे—‘मी न्यास सव्वा पांच रुपये कींही दावायास केले’.

३६५ अर्धा अथवा एकद्वितीयांशानें अधिक असें विधान असतां त्या त्या संख्येस साडे, आणि पाऊण अथवा तीनचतुर्थांशानें अधिक असें विधान असतां एकाधिक संख्येस पाउणें, असे मागें आगम होतात; जैसे—साडेतीन, साडेचार, साडेसात; पाउणेआठ, पाउणेपन्नास, इ०.

पावणे पक्षां पाउणे हें शुद्ध होय. पा+उणे=पाउणे.

विभाग ४.

क्रियापदविचार.

३६६ क्रियापद ह्यणजे ज्या शब्दें करून कोणत्याही व्यापाराचा अथवा स्थितीचा बोध होतो ते; जैसे—करितो, बोलतोस, चालतो, राहतात, पाहिलें, जाईल, इ०.

३६७ क्रियापदाचें जें मूल, ह्यणजे प्रत्ययादिक वर्ज

करून जे मूळचे रूप त्यास धातु ह्मणतात; जसे-ह्मण, वस, अस, हो, कर, राह, पाह, इ०.

हे धातु जाणावयाचे असतां बहुधा त्यां पुढें णे हा स्वार्थी प्रत्यय लावून त्यांचीं रूपे लिहिण्याचा प्रघात पडला आहे; जसे-ह्मणणे, वसणे, असणे, होणे, करणे, राहणे, पाहणे, इ०.

३६८ कित्येक धातु अव्युत्पन्न ह्मणजे सिद्ध असतात; जसे- होणे, असणे, निजणे, भिणे, पाहणे, खाणे, ऐकणे, इ०.

३६९ कित्येक धातु व्युत्पन्न ह्मणजे साधित असतात; जसे-विश्वणे, भिवडावणे, देविणे, अंगीकारणे, अनुवादणे, अभिलाषणे, माणसाळणे, भोळमावणे, खुळावणे, इ०.

३७० कित्येक धातु अनुकरणवाचक असतात; जसे-चक्रचक्रणे, फटफटणे, धगधगणे, हडबडणे, खदखदणे, गुणगुणणे, वचवचणे, टकमकणे, इ०.

३७१ क्रियापदाचे मुख्य भेद दोन प्रकारचे आहेत, त्यात अर्थावरून पांच, आणि रूपा वरून तीन; ते असे-सकर्मक, अकर्मक, उभयविध, भावकर्तृक, आणि सहाय,* हे पांच शुद्ध अर्था वरून; आणि शक्य, प्रयोज्य, गौण, अथवा सिद्ध, हे तीन रूपा वरून.

३७२ क्रियापदास रूप, भेद, अर्थ, प्रयोग, काल, पुरुष, लिंग, वचन, हीं असतात.

वर्ग १.

सकर्मक क्रियापदे.

३७३ सकर्मक क्रियापद ह्मणजे कोणतीही क्रिया

* हा निराळा भेद नमानिला तथापि चालेल, कारण याचा अंतर्भाव सकर्मक आणि अकर्मक यांत केला असतां होईल.

अथवा व्यापार कर्त्या पासून निघृन ज्याचें व्यापारफल-भोक्तृत्व अन्य विषया कडेस असतें तें; जैसे—‘कृष्णाने कंस मारिला’, या वाक्यांत मारिला या क्रियेचा कर्ता कृष्ण, या पासून मारणें हा व्यापार उत्पन्न होऊन त्याचें जें फल त्याचें भोक्तृत्व कंस जो अन्य विषय त्याज कडेस आलें; ह्मणोन मारिला हें सकर्मक क्रियापद; याच प्रमाणे—देतो, घेतो, पाहतो, करील, भरिल, इ० सकर्मक क्रियापदे जाणावी.

वर्ग २.

अकर्मक क्रियापदे.

३७४ ज्या क्रियापदास कर्म नाहीं, ह्मणजे जेथें कर्त्या पासून व्यापार उत्पन्न होऊन त्याचें फलभोक्तृत्वही त्याज कडेसच असतें त्यास अकर्मक ह्मणावें; जैसे—‘हरि निजतो’ या वाक्यांत हरि हा कर्ता, या पासून निजण्याचा व्यापार उत्पन्न होतो, आणि त्याचा फलभोक्ताही तोच आहे, ह्मणोन निजतो हें अकर्मक क्रियापद; याच प्रमाणे—वसतो, उठतो, फिरतो, जातो, येतो, हंसतो, थकतो, इ०.

प्रकरण १.

सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांचें विवेचन.

३७५ सकर्मक किंवा अकर्मक क्रियापद ओळखून काढण्याची मुख्य खूण अशी आहे कीं, ज्या क्रियापदास ‘काय’ हें प्रश्नार्थक सर्वनाम लावून प्रश्न केला असतां ज्या पासून उत्तर निघण्याचा संभव असतो तें सकर्मक क्रियापद

जाणावें; जसें— 'तो लिहितो, जेवतो, मारील, पुजील';
 एथें—काय लिहितो? काय जेवतो? काय मारील? काय
 पुजील? असे प्रश्न केले असतां—पोथी, भात, वाघ, देव,
 इत्यादि उत्तरे निघनात; ह्मणून,—लिहितो, जेवतो. मारील,
 पुजील, इ० हीं सकर्मक क्रियापदे जाणावीं.

परंतु ज्या क्रियापदांस 'काय' हें प्रश्नार्थक सर्वनाम
 लागत नाहीं, व बळानें लाविलें असतां ज्यां पासून कांहीं
 उत्तर निघत नाहीं, तीं अकर्मक क्रियापदे जाणावीं; जसें—
 तो वसतो, उठतो, निजेल; एथें—काय वसतो? काय
 उठतो? काय निजेल? असा प्रश्न होत नाहीं, आणि
 केला असतां उत्तर येत नाहीं, ह्मणून—वसतो, उठतो, नि-
 जेल, हीं अकर्मक क्रियापदे जाणावीं.

३७६ सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे ओळखायाची
 बहुधा सुगम रीति अशी आहे कीं, ज्या क्रियापदास भवि-
 ष्यकालो एकवचनीं तृतीय पुरुषा ईल, आणि प्रथम पुरु-
 षां ईन, असे प्रत्यय लागतात ते सकर्मक; आणि एल व एन
 लागतात ते अकर्मक; जसें—तो करील, मारील, लिहील,
 वाचील; मीं करीन, मारीन, लिहीन, वाचीन, इ० सक-
 र्मक; आणि तो अडकेल, फुटेल, वसेल; मीं अडकेन,
 फुटेन, वसेन, इ० अकर्मक क्रियापदे जाणावीं.

यांत ह्मणणें, बोलणें, सांगणें, इ० कित्तीएक क्रियापदे सक-
 र्मक असतां ह्मणेल, बोलेल. सांगेल, इ० अशीं रूपें होतात.

तमेंच अकर्मक धातु एकाक्षरी असले तर हा नियम लागत
 नाहीं; त्यांस भविष्यकालीं ईल आणि ईन हेच प्रत्यय ला-
 गतात; जसें—होईल, जाईल, येईन, न्हाईन, इ०.

३७७ दुसरा सकर्मक आणि अकर्मक क्रियापदां वि-

वर्षीं असा नियम आहे कीं, जर क्रियापद सकर्मक आहे, तर स्वार्थी भूतकार्ळां, त्याचा कर्मणिप्रयोग होत असतो; जसे—‘त्याणें वाडा बांधिला’, ‘तिणें शालजोडी पांघरिली’, ‘गोपाळ्यानें माझें अंगवस्त्र धुतलें’, इ० हीं सकर्मक क्रियापदांचीं उदाहरणें; आणि, ‘तो गेला’, ‘त्याची घोडी पळाली’, ‘तें पोर त्या चिखलांत फसलें’, इ० अकर्मक क्रियापदांचीं उदाहरणें जाणावीं.

या नियमास बाधक अशीं कितीएक क्रियापदे आहेत, तीं प्रयोगप्रकरणीं सांगेन.

३७८ तिसरा आणखी असा नियम आहे कीं जे धातु अकारान्त आहेत, त्यांचा सकर्मक अर्थ असतां, वर्तमानकालवाचक धातुसाधित अव्ययांस, व त्यां वरून साधलेल्या क्रियापदांस, विकल्पें इत प्रत्यय लागतो; आणि अकर्मक अर्थ असतां अत प्रत्यय लागतो; उदाहरण—‘तो जसजसा त्या दगडास लोटतो, तसतसा तो दगड लोटत चालला आहे’, ‘तो जसजसें तें लांकूड कापितो, तसतसें तें कापत आहे’, ‘वारा दार उघडितो, हें दार आपेआप उघडतें’, ‘राजा पंडितांस मानितो’, ‘त्याच्या प्रकृतीस उगोपचार मानत नाहीं’.*

विकल्पें झटलें या वरून या नियमाचा भंगही होतो; परंतु मला वाटतें हा नियम फार प्रशस्त आणि उपयोगी आहे, ह्यणान साधेल तितकें यासच अनुसरलें असतां बरें आहे.

हा तिसरा नियम स्वर्गवासी राजश्री वाळ गंगाभर शास्त्री यांनीं सुचविला, राज वर आणखी विस्तार पुढें धातुसाधित अव्ययाच्या प्रकरणीं केला आहे

वर्ग ३.

उभयविध क्रियापदें.

३७९ जीं क्रियापदे सकर्मक आणि अकर्मक या दो-
न्हीं अर्थी असतात त्यांस उभयविध ह्मणतात ; जसें—मो-
डणें; याचें सकर्मक उदाहरण—'त्याणें आपलें घर मो-
डिले,' यात तो हा कर्ता, घर हें कर्म, आणि मोडिलें हें
सकर्मक क्रियापद ; अकर्मक उदाहरण—'याचें घर मोडलें',
एथें घर हा कर्ता, आणि मोडलें हें अकर्मक क्रियापद.
याच प्रमाणें—फळणें, उघडणें, इ० उभयविध क्रियापदें
जाणावी.

याचा नियम असा आहे कीं क्रियापदाचें मूळचें जें रूप
तेंच रूप त्यांचा सकर्मक आणि अकर्मक अर्थ असताही जर
एकाच व्यापाराचें दर्शक असलें तर तें उभयविध क्रियापद
जाणावें; जसें—मोडणें, उघडणें, फळणें, इ०.

वर्ग ४.

भावकर्तृक क्रियापदें.

३८० अकर्मक क्रियापदें असून, अथवा सकर्मकांचा
अकर्मका प्रमाणें प्रयोग होऊन, ज्या ठिकाणीं स्पष्ट क्रिये-
चा जो भाव तोच कर्ता आहे असें भासतें, व ज्यांचा
प्रयोग तृतीय पुरुषीं एकवचनीं मात्र होतो, अशीं जीं
क्रियापदें तीं भावकर्तृक जाणावीं; जसें—उजाडतें, कळ-
मळतें, सांजावलें, फावेल, इ०.

वाटणें हा अकर्मक धातु होय, जसें—'मला ही मसलत
चांगली वाटत्ये', 'मला या मुलाचा स्वभाव गोड वाटतो', 'त्याला
हें तुझें भाषण कठोर वाटलें' इ०. कोठें कोठें याचा भावकर्तृक

धातू प्रमाणेंही प्रयोग होतो; जसें—'मला वाटतें त्याणें हें कृत्य केलें असावें.'

वर्ग ५.

सहाय क्रियापदें.

३८२ आणखी एक सहाय ह्मणोन क्रियापदांचा भेद आहे, तीं इतर धातूंच्या रूपांशीं योजिलीं असतां त्यांचा काळ व अर्थ फिरवितात; तीं सहाय क्रियापदें— अस, नस, हो, जा, ये, दे, लाग, वस, पाहिजे, नको, नये, नलगे, हीं आहेत.

३८२ यांत काळ फिरवायास करणरूपां अस, अकरणरूपां नस, आणि हो, या धातूंचें साहाय्य लागतें.

३८३ कोणा एका नियमित धातुसाधना पुढें जा, ये, दे, लाग, वस, पाहिजे, नको, नये, आणि नलगे; हे सहायधातु बहुधा सर्व काळीं योजिले असतां त्या त्या धातूंचा अर्थ फिरवितात.

याचा विस्तार या विभागांत शेवटीं 'अवशिष्ट सहायधातू विषयीं विचार' या वर्गांत करीन.

वर्ग ६.

प्रयोजक क्रियापदें.

३८४ जेथें क्रियेच्या मुख्य कर्त्यास अन्याच्या प्रेरणेनें गौणत्व येऊन अन्यच मुख्य कर्ता असतो, तेथें त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापदें ह्मणतात; जसें—करवितो, वोलवितो, नेनवितो, कापवील, भरवीन, काढविलें, इ०.

दस्तुतः मृक्षमदृष्टीनें विचार कला असतां प्रयोजक हें विगे-

षण क्रियापदास लागूं नये, कर्त्यास लागवें; क्रियापद जें आहे तें प्रयोज्यप्रयोजकभावसूचक होय; अथापि त्या अर्थाचा एथें अतिदेश मानून कर्तृविशेषण क्रियापदाच्या ठायीं आरोपित करून, प्रयोजक अथवा कोठें प्रयोज्य क्रियापद द्व्यणण्याचा परिपाठ पडला आहे, व यांत शब्दलाघवहि आहे, ह्मणून त्यासच एथें अनुसरून प्रयोजक ह्मटलें आहे.

३८५. यांत सकर्मक धातू वरून प्रयोजक प्रत्यय शाले असतां मूळकर्त्याचें प्राधान्य राहून व्यापार दुसऱ्या करवीं केला जातो असा अर्थ होतो; आणि अकर्मक धातू वरून शाले असताहि अर्थ तसाच, परंतु ज्या करवीं मूळ-धातुबोधित व्यापार केला जातो तो मूळकर्त्याचें कर्म होतो; उदाहरण—'मीं पुराण वाचवितों', 'एथें मूळकर्ता मीं याचें प्राधान्य असून वाचण्याचा जो व्यापार तो पुराणिकादि अन्य कर्त्या करवीं केला जातो. तसेंच 'तो निजवितो', या वाक्यांतहि अर्थ तसाच, ह्मणजे तो हा मुख्य कर्ता असून निजण्याचा व्यापार ज्या वालादि अन्य कर्त्या करवीं केला जातो तीं आतां तो या मूळकर्त्याचीं कर्मे होतात.

एथें मांडें विचार करायाचें व वादाचें स्थळ आहे. हें प्रयोजक क्रियापद लिहिण्याचीं चार प्रकारचीं रूपें आढळतात:— करवणें, करिवणें, करीवणें, करविणें; तशींच वत्तमानादि काळांचींही चार चार प्रकारचीं रूपें आढळतात; जसें—करवतो, करिवतो, करीवतो, करवितो; करवलें, करिवलें, करीवलें, करविलें; आतां या चार रूपांत ग्राह्य रूप कोणतें हा मोठा प्रश्न आहे, या विषयीं कांहींशी युक्ति यांजून समाधान करण्याचा प्रयत्न करणें एथें अवश्य आहे. त्यास, प्रथमतर करवणें यास प्रयोजक भेदाचें रूप मानणें हें युक्तीच्या दृष्टीस प्रशस्त दिसत नाहीं; कारण, असें मानिलें असतां प्रत्येक भेदाचें जें निराळें व असाधारण रूप असावें, व ज्या रूपां वरून हा

भेदाचा निराळेपणा आहे, त्या नियमास बाध येतो: द्वणजे, प्रयोजक भेदान्या वांटणीस दोन प्रकारचीं रूपें येउन शक्य भेदास एकही असाधारण रूप राहत नाहीं; त्यात आणखी शक्य भेद असता ज्या पक्षां प्रयोजक भेदाच्या असाधारण रूपाचा प्रयोग होत नाहीं, द्वणजे, 'माझ्यानें तें काम करिवत, करीवत अ०-करवित नाहीं', असें होत नाहीं, 'करवत नाहीं'. असेंच रूप हांतें, त्या पक्षां हेंच शक्य भेदाचें असाधारण रूप खरें. आता समयविशेषां प्रेरणेचा अर्थ असता कांणीं मूळधातूस वणें प्रत्यय लावून करवतो, बोलवतो, इ० रूपाचा प्रयोग करितात, द्वणजे 'तो तें काम त्या जवळून करवतो, 'तो त्यास मारवतो'. इत्यादि रीतीनें बोलतात, परंतु पूर्वाक्त नियमावर दृष्टि ठेविली असता मला असें वाटतें कीं या रूपाची जी प्रेरणार्थ असता लिहिण्याची व बोलण्याची प्रवृत्ति पडून गेली आहे ती शुद्ध प्रमादानें: कारण, असें केल्यानें एका शक्य भेदाम त्याचें असाधारण रूप असून तें त्यास अनन्यग्राह्यत्वानें न देता, प्रयोजक भेदास तद्व्यतिरिक्त अनंक रूपें असून यातहि त्यास अंशहारी करणें हें युक्तीस प्रशस्त दिसत नाहीं; अतएव, करवणें, बोलवणें, मारवतो, नेसवतो, इ० हीं शक्यभेदांचींच रूपें होत, प्रयोजकभेदाचीं रूपें नव्हत; तेव्हा या रूपां विषयीं तर वाद राहिला नाहीं असें मला वाटतें. अथापि ही युक्ति जर कोणास नरुचली तर या भाषेत लिहिण्याची पद्धति सर्वत्र एकसारखी असावी असें ज्यास वाटत असेल त्याहीं तरीं शक्य भेदमात्र असता या रूपाचा प्रयोग करावा, द्वणजे बरें.

आतां कर्त्विणें, करविणें, आणि करीवणें, या तिहीं रूपा मध्यें विशेषें करून ग्राह्य रूप कोणतें हा प्रश्न राहिला. त्यास कर्त्विणें हें मूळधातूचें प्रयोजक रूप विशेषें करून ग्राह्य जाणावें; आणि याचीं वर्तमान काळीं करवितो, आणि भूतकाळीं करविलें, हीं ग्राह्य रूपें जाणावीं. कारण, सर्व धातूं वरून जो णें प्रत्यय असतो तो काढून टाकिला द्वणजे त्या धातूचें आज्ञार्थी द्वितीय पुरुषाचें एकवचनी रूप होतें, असा या भाषेत

सर्वत्र नियम आहे; जसें—कर, बोल, हंस, इ०. जर उपात्य न्हस्व इ अथवा उ असला तर आज्ञार्थी द्वितीय पुरुषाच्या एकवचनी दीर्घ होतो, या नियमा वरून करीव, बोलोव, हंशोव, अशीं आज्ञार्थी रूपे होतात इतकेंच; वरकड मूळचीं करिवणें, बोलिवणें, इ० रूपे खरीं; करविणें, बोलविणें, हीं प्रयोजक धातूचीं रूपे नव्हत; जर हीं रूपे असतीं तर पूर्वोक्त नियमा प्रमाणें आज्ञार्थी द्वितीय पुरुषाच्या एकवचनीं करवि, बोलवि, हंसवि, अशीं रूपे होतीं. परंतु ज्या पर्क्षा अशीं रूपे होत नाहींत, त्या पर्क्षा प्रयोजक धातूचीं करिवणें, बोलिवणें, हींच रूपे खरीं; आतां हे प्रयोजक धातू. निरंतर सकर्मक असतात, तेव्हां सकर्मक धातूच्या नियमां प्रमाणें यांच्या वर्त्तमानकाळाच्या धातुसाधितास इ आगम होऊन त्या वरून वर्त्तमानकाळां करिवितो, बोलवितो, अशीं रूपे होऊं लागतील; परंतु अशीं रूपे तर होत नाहींत, यांतून कोणताही इकार ठेविला असतां चालतो; द्वणजे करिवता, अथवा करवितो, अशीं दोन्हीं रूपे होतात; तेव्हां यांत कोणता इकार बलवत्तर द्वणजे आवश्यक होय हा एक विचार आतां अवशिष्ट राहिला; त्यास, स्वार्थी वर्त्तमानकाळाचीं जीं रूपे होतात तीं वर्त्तमानकाळाच्या धातुसाधिता वरून होतात, असा सर्वत्र नियम आहे; अतएव, करवितो, बोलवितो, अशींच रूपे लिहिली पाहिजेत, कारण या प्रयोजक धातूच्या वर्त्तमान काळाचीं धातुसाधितें करवित, बोलवित, अशीं होतात; करिवत, बोलिवत, अशीं होत नाहींत; द्वणोन करवितो, बोलवितो, करविलें, बोलविलें, हींच रूपे व्याकरणरीतिनें शुद्ध होत.

३८६ जर मूळधातु हकारान्त, अथवा एकाक्षरी असला, तर त्या वरून विवणें प्रत्यय होतो; जसें—साहविवणें, लिहविवणें, खाविवणें, गाविवणें, देविवणें, घेविवणें, इ०.

एथें पूर्वोक्त प्रत्ययान्तराच्या संभवांचा निषेध जाणावा.

३८७ क्रियेक धातू वरून आवणें प्रत्यय होऊन प्रयोजक क्रियापदें साधतात; जसें—फितावणें, बहकावणें, नि-

भावणे, इ०. परंतु हे शुद्ध सकर्मक धातु होत असै मानल्यासहि कांहीं चिंता नाहीं.

३८८ तसैच अनुकरणवाचक जे अकर्मक धातु ते प्रयोजक अथवा सकर्मक कर्तव्य असतां बहुधा आवणें प्रत्यय लागतो; जसै— फडफडावणें, फटफटावणें, खळखळावणें, इत्यादि.

३८९ दुसरा आणखी असा एक चमत्कारिक संस्कृत भाषे प्रमाणें नियम या भाषेंत आढळतो; तो असा कीं बहुधा ज्यांचें पहिलें अक्षर अ, आ, इ, अथवा उ, एतदंत आहे, असे जे कित्येक व्यक्षरी अकर्मक धातु त्यांस प्रयोजक अथवा सकर्मक कर्तव्य असतां पहिल्या अक्षराचा अ किंवा आ यास वृद्धि होत्ये, आणि पुढें टकार असतां इ अ० उ यास गुण होतो; आणि टच्या स्थानीं ड आदेश होतो. जसै—

अकर्मक धातु.

प्रयोजक अ० सकर्मक धातु.

पडणें

पाडणें

दवणें

दावणें

सरणें

सारणें

टळणें

टाळणें

चरणें

चारणें

मरणें

मारणें

तरणें

तारणें

फाटणें

फाडणें

फिटणें

फेडणें

तुटणें

तोडणें

फुटणें

फोडणें

सुटणें

सोडणें

इ०.

इ०.

३९० कित्थेक धातू वरून प्रयोजक प्रत्यय लागत नाहीत, कारण तदर्थी दुसरे धातु सिद्ध आहेत; आणि, यद्यपि त्यांत प्रेरणेचा अर्थ गम्यमान होतो खरा, तथापि त्यांस शुद्ध सकर्मक ह्यटलें असतां कांहीं बाध नाही; जसें—

धातु०	प्र० अ० स० धातु०
येणें	आणणें
लागणें	लावणें
जाणें	नेणें
इ०.	इ०.

३९१ हे प्रयोजक धातु निरंतर सकर्मक असतात. आणि इवणें अ० आवणें प्रत्यय न लागतां जे प्रयोजक-त्वार्थबोधक धातु या भाषेंत सिद्ध असतात, ह्यणजे ज्या सकर्मक धातूंत प्रेरणारूप अर्थ गम्यमान असतो, त्या वरून इतर सकर्मक धातू प्रमाणें हे प्रयोजक प्रत्यय लागून आणखी प्रयोजक क्रियापदें साधतात; जसें—सोडिवणें, तोडिवणें, आणिवणें, मारिवणें, पाडिवणें, इ०.

आणखी या भाषेंत एक चमत्कार आहे, तो असा कीं, एकदां मूळ धातू वरून प्रत्यय लावून प्रयोजक धातु साधिला असतां वक्त्याच्या मनांत त्या प्रयोजक धातू वरूनहि आणखी प्रेरणारूप अर्थ दर्शवायाचा असल्यास आणखी प्रयोजक धातु साधतात. जसें करणें, करिवणें, करविवणें; ह्यणजे, आपण करणें, दुसऱ्या कडून करिवणें, आणि दुसऱ्या कडून तिसऱ्या करवीं करविवणें; उदाहरण—‘रामा तें काम करितो’, ‘रामा, विठूकडून तें काम करवितो’, आणि ‘रामा विठूकडून गोविंदाच्या हातून तें काम करवितो’; परंतु असे धातु साधून त्याचा प्रयोग करणें हें फार विरळा वक्त्याच्या इच्छे वर आहे.

३९२ आणखी शिकणारांनीं एक गोष्ट लक्षांत ठेवि-
ली पाहिजे कीं, कित्येक धातूंचीं रूपे प्रयोजक धातूंच्या
प्रमाणें दिसतात, परंतु ते प्रयोजक धातु नव्हत, मूळचे
सिद्ध धातु होत; जसें— पाठिवणें, बडिवणें, कालिवणें, इ०.

वर्ग ७.

शक्य क्रियापदें.

३९३ मूळ धातूस वणें अथवा ववणें प्रत्यय लागून जें
नवें क्रियापद सिद्ध होतें त्यास शक्य क्रियापद ह्मणावें;
जसें—करवणें, चालवणें, जाववणें, घेववणें, देववणें, इ०
यांत शक्तीचा बोध होतो; जसें—‘माझ्यानें अ० मला हें
काम करवतें,’ ‘त्याच्यानें अ० त्याला पैका देववत नाहीं’
इ०; ह्मणजे हें काम करायास मला शक्ति आहे, पैका
दावयास त्यास शक्ति नाहीं, असा अर्थ.

३९४ यांत असा नियम आहे कीं जर मूळचा एका-
क्षरी धातु असला तर त्यास ववणें, आणि अनेकाक्षरी धातु
असला तर त्यास वणें अ० ववणें, असे प्रत्यय लागतात,
जसें—देववतें, घेववतें, जाववतें; आणि करवतें, नेसवतें,
हांसवतें; अ०. करववतें, हांसववतें; इ०.

३९५ परंतु जर ते अनेकाक्षरी मूळचे हकारान्त धातु
असले तर त्यां वरून ववणें हाच प्रत्यय होतो; जसें—
‘मला लिहववतें,’ ‘माझ्यानें पाहववतें,’ इ०.

लिह धातूस हा प्रत्यय विकल्पें होतो; जसें—‘माझ्यानें
लिहवतें,’ ‘माझ्यानें लिहववतें.’

३९६ हा प्रत्यय सकर्मक आणि अकर्मक या उभय
धातूं वरून होतो. परंतु जेव्हां अकर्मका वरून हा प्रत्यय
होऊन रूपें साधतात, तेव्हां याचा निरंतर भावकर्तरिप्रयोग

हौतो; जैसे—माझ्यानें अ० मला चालवते,' 'त्याच्यानें अ० त्याला निजवत नाही', इ०.

प्रकरण १.

भेदविचार.

३९७ कोणा एका अर्थास उद्देशून मूळ धातूंच्या रूपांत विकार होऊन तदर्थी जो नवा क्रियारूप शब्द सिद्ध होतो तो भेद जाणावा. भेद तीन प्रकारचे आहेत. मूळरूपभेद, प्रयोजकभेद, आणि शक्यभेद; जैसे—'मी करितों' हा कर धातूचा मूळभेद; 'मी करवितों' हा प्रयोजकभेद, 'माझ्यानें अ० मला करवते' हा शक्यभेद.

प्रकरण २.

रूपविचार.

३९८ कोणत्याही धातूस विधिरूपानें अथवा निषेधरूपानें, ह्यणजे होय अथवा नाही या अर्थानें चालविलें असतां जें त्याचें रूपांतर होतें त्यास रूप असें ह्यणावें. हीं रूपें दोन प्रकारचीं आहेत;—एक करणरूप, आणि एक अकरणरूप; उदाहरण-मीं आहे, मीं होतो, म्या केलें, तो होईल, तो करील; हीं अस, हो, आणि कर, या धातूंचीं करणरूपें. आणि—मीं नाही, मीं नव्हतो, म्यां केलें नाही, तो होणार नाही, तो करणार नाही; हीं अस, हो, आणि कर, या धातूंचीं अकरणरूपें.

प्रकरण ३.

प्रयोगविचार-

३९९ वाक्यां मध्ये कर्तृप्रधान, कर्मप्रधान, आणि भाव-

प्रधान, या भेदांहीकरून क्रियापदाच्या ठायीं कर्ता, कर्म, आणि भाव, यांच्या अनुरोधानें विकार होऊन जो वाक्यरचनेचा प्रकार होतो त्यास, अथवा या प्रमाणें विकार पावलेलें जें क्रियापद त्यास, प्रयोग अशा संज्ञा आहे. हे प्रयोग चार आहेत— **कर्तरि, कर्मणि, भावी, आणि भावकर्तरि.***

४०० जेथें कर्त्या वरून क्रियापद फिरतें, ह्यणजे कर्त्याच्या लिंगवचनांस अनुसरून क्रियापदाचें रूप असतें, तेथें **कर्तरिप्रयोग** जाणावा; जसें— 'रामा निजतो', 'सावित्री पुस्तक वाचिये', 'पाखरूं उडालें', इ०.

४०१ जेथें कर्मा वरून क्रियापद फिरतें, ह्यणजे कर्माच्या लिंगवचनांस अनुसरून क्रियापदाचें रूप असतें, तेथें **कर्मणिप्रयोग** जाणावा; जसें— 'त्याणें घोडा जुंपला', 'कृष्णाने मुरली वाजविली', 'वेणूने सुंदर चित्र काढिलें', 'त्याणें गप्प उडविली', 'तिणें काल शृंगार केला होता', इ०.

४०२ जेथें कर्त्या वरून अथवा कर्मा वरून क्रियापद फिरत नाही, केवळ सामान्यें करून त्याचें रूप नपुंसकलिंगीं एकवचनीं असतें, तेथें **भावीप्रयोग** जाणावा; जसें— 'म्यां त्यास मारिलें', 'तिणें तिला धरावें', इ०.

* **कर्तरि** आणि **कर्मणि** हे शब्द मूळचे संस्कृतांत **कर्तृ** आणि **कर्मन्** या शब्दांचीं सप्तमीचीं रूपें होत; यांचा यद्यपि विशेषणा सांगित्वा प्रयोग करणें प्रशस्त नाही, तथापि तशाच प्रयोगाची रूढि फार आहे, ह्यणोन यांच रूपांचें एथें ग्रहण केलें आहे. **भाव** शब्दाचें मात्र महाराष्ट्र नियमा प्रमाणें **भावी** असें विशेषण करून योजिलें आहे. **कर्तरि** आणि **कर्मणि** यांचा अंत्यस्वर दीर्घ करून विशेषणें करावीं परंतु तसें करण्यास काहीं योग्य आभार दिसत नाही; ह्यणोन हीं मूळचीं सप्तमीचीं रूपें तशांच ठेविलीं आहेत.

४०३ जेथें क्रियेचा जो केवल भाव तोच कर्ता दिसतो, आणि क्रियापद निरंतर नपुंसकलिङ्गीं एकवचनीं असतें, तेथें भावकर्तरिप्रयोग जाणावा; जसें— 'मला कळमळतें', 'त्यास नदी पलीकडे सांजावलें', 'त्यास चालवतें', 'तिच्यानें बोलवलें नाहीं', इ०.

४०४ हे प्रयोग वर्तमानकालवाचक व भूतकाल-वाचक धातुसाधिता वरून, अथवा त्यां वरून साधलेलीं जीं क्रियापदे त्यां वरून, अथवा विध्यर्थाच्या रूपां वरून होतात. त्यांत वर्तमान काळीं कर्तरिप्रयोग होतो; जसें— 'लक्ष्मी चित्र काढिले', 'तें पोर रडून आपल्या आईस फार त्रास देतें', 'त्या काळीं तो तेथें असावा', 'ह्मटलें असतां दोन वर्षांत ही मुलगी चालूं लागावी', 'अशा हालतांत तें केव्हांच मरावें', इ०.

४०५ भूतकाल असतां अकर्मक धातूं वरून कर्तरिप्रयोग होतो; जसें— 'विठू गेला', 'ठकी धांवली', 'वांसरूं हंबरलें', इ०.

४०६ भूतकाल असतां— पढणें, जेवणें, पिणें, बोलणें, ह्मणणें, विणें, भिणें, शिकणें, इ० पढधातूंचा गण वर्ज करून सकर्मक धातूं वरून कर्मणिप्रयोग होतो; जसें— 'त्याणें तें अक्षर लिहिलें', 'तिणें तो चमत्कार दाखविला', 'त्या पाखरानें ती चिमणी मारिली', 'त्याणें ही गोष्ट त्यास सांगितली असावी', 'म्यां अनेक दुःखें सोसिलीं', इ०.

पढधातूंचा गण वर्ज करून ह्मटलें या वरून त्या गणांतील सकर्मक क्रियापदां वरून भूतकाळीं कर्तरिप्रयोग होतो; जसें— 'तो शास्त्र पढला', 'तो तेथें भाजीभाकर जेव-

ला', 'ती हा सारा ग्रंथ शिकली', 'मीं दूध प्यालों', 'ते गंगा न्हाले', इ०.

४०७ भूतकाळ असतां जर कर्म द्वितीयान्त असलें, तर भावीप्रयोग होतो; आणि विध्यर्थी भूतकाळीं अकर्मक धातू वरूनही भावीप्रयोग होतो; जसें— 'वाघानें गाईस मारिलें', 'तिणें त्यास सांगितलें', 'म्यां तेथें उभें राहावें', 'तिणें नित्य तेथें गावें', इ०.

४०८ भावकर्तृक धातू वरून आणि शक्यभेद असतां अकर्मक धातू वरून नित्य भावकर्तारिप्रयोग होतो; जसें— 'मला कळमळतें', 'त्यांस सांजावलें', 'तिला तेथें करमलें नाही', 'माझ्यानें चालवतें', 'आतां मला धांववत नाही', इ०.

४०९ कर्तारिप्रयोगांत सकर्मकर्तारि आणि अकर्मकर्तारि असे दोन भेद आहेत.

४१० जेथें सकर्मक क्रियापदांश्चा योग असून कर्त्याच्या अनुरोधानें क्रियापद असतें, तेथें सकर्मकर्तारिप्रयोग जाणावा; जसें— 'रामा काम करितो', 'गंगा भाजी चिरिले', इ०.

४११ जेथें अकर्मक क्रियापदांश्चा योग असून कर्त्याच्या अनुरोधानें क्रियापद असतें, तेथें अकर्मकर्तारिप्रयोग जाणावा; जसें— 'तें मुलें निजतें', 'गाय हंबरले', 'वाघ गर्जतो', इ०.

प्रकरण ४.

अर्थविचार.

४१२ अर्थ ह्यजने एकादी क्रिया अथवा व्यापार करण्या विषयींश्चा जो बोलणाराच्या मनांत भाव असतो तो जेणेंकरून कळतो असें जें क्रियापदाचें रूप तो. हे अर्थ

पांच आहेत;— स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ, आणि संशयार्थ.

४१३ स्वार्थ ह्यणजे बोलणारा एकाद्या गोष्टीचें विधान करितो, ह्यणजे एकादी गोष्ट आहे किंवा नाही इतकेंच सांगतो, असा जो बोध क्रियापदाच्या रूपा पासून होतो तो. अथवा तेथें तें क्रियापद स्वार्थी आहे असें ह्यणावें. उदाह०— मी करितों, त्याणें सांगितलें नाही, इ०.

४१४ आज्ञार्थ ह्यणजे बोलणारा आज्ञा, उपदेश, किंवा प्रार्थना करितो, असा जो बोध क्रियापदाच्या रूपा पासून होतो तो. अथवा त्या वाक्यांत तें क्रियापद आज्ञार्थी आहे असें ह्यणावें. उदाह०— तूं कर, तुझीं सांगूं नका, तो जाऊ, ते नकरोत, इ०.

आपणा पेक्षां कमी योग्यतेच्या मनुष्यास कांहीं करावयास सांगितलें, आणि तो आपल्या ताबेदारींत असला, तर त्या सांगण्यास आज्ञा ह्यणतात. आपणा पेक्षां अधिक योग्यतेच्या मनुष्यास कांहीं करावयास सांगितलें असतां त्या सांगण्यास प्रार्थना ह्यणतात. हे दोन्ही अर्थ विवक्षित असतां क्रियापदाचीं रूपें कोठें सारखींच असतात; परंतु बोलण्याची शैली भिन्न असत्ये;— 'हे राजा, माझे संकट निवारण कर', आणि 'सख्या पाय धुवा-यास पाणी आण', या दोन वाक्यांत पहिल्यांत प्रार्थना आणि दुसऱ्यांत आज्ञा समजावी.

४१५ विध्यर्थ— आज्ञेचा अर्थ असून धर्म, शक्यता, योग्यता, सातत्य, इ० अर्थांचा जो बोध क्रियापदाच्या रूपा पासून होतो त्यास विध्यर्थ ह्यणावें; जसें— 'म्यां करावें', 'तिणें जावें' इ०; एथें आज्ञार्थाची उपलब्धि असून शक्यताही गम्यमान होत्ये.— 'तिणें जावें', ह्यणजे तिला जावयास शक्ति आहे, मोकळीक आहे, दुसऱ्या कडून आडकाठी नाही, असा अर्थ होतो.

या विध्यर्था पासून पुष्कळ अर्थ निष्पन्न होतात;— ‘आपण आतां जावें’, ‘आपण कृपा करून माझा पैका द्यावा’, ‘आपणास सुपुत्र व्हावा’, या वाक्यांत आज्ञा, प्रार्थना, मनोरथ, हे अर्थ निष्पन्न होतात. ‘मीं काशींत नित्य मनकर्णिकेच्या घांटा वर जावें’, ‘तूं लहानपणीं नित्य रडावेंस’, एथें रीति अथवा सातत्य अथवा गतकथास्मरण; ‘आईवापांनीं मुलांस शिकवावें’, एथें धर्म; ‘ह्मटलें असतां आज पाऊस पडावा’, एथें संभावना; असे अनेक अर्थ होतात. परंतु या सर्वांत ते ते अर्थ असून आज्ञा आणि धर्म हे अर्थ मुख्य दिसतात, ह्मणोन हीं रूपें एका विध्यर्था खालीं लिहिलीं आहेत. असे न केलें, आणि एकच रूप भिन्न भिन्न अर्था खालीं लिहिलें, तर गोंधळ मात्र पडेल; ह्मणोन तसें केलें नाहीं. शिकणारांनीं या रूपांचा प्रयोग भिन्न भिन्न अर्थीं होतो, इतकें मात्र जाणावें; परंतु व्याकरणपदच्छेद करिते समयीं गोंधळ नव्हावा ह्मणोन या रूपास विध्यर्थां ह्मणावें.

४१६ संशयार्थ ह्मणजे क्रियापदांच्या रूपां वरून जो संशयरूप अथवा संदेहरूप बोध निष्पन्न होतो तो. आणि असा बोध उत्पन्न करणारीं जीं रूपें तीं संशयार्थीं आहेत असें ह्मणावें; जसें— ‘तो गेला असेल’, ‘ती जाणार असली’, इ०.

४१७ संकेतार्थ ह्मणजे एका क्रियेची सिद्धि दुसऱ्या क्रिये वर आहे अशा अर्थांचा जो बोध क्रियापदांच्या रूपविशेषा वरून होतो तो; जसें— ‘तो राहिला असता’, ‘तो तसें करिता तर मीं असें करितों’. हा संकेतार्थ असतां जर, तर, ह्मणजे, इत्यादि कित्येक अव्ययांचा प्रयोग होतो, अथवा त्यांचा अध्याहार असतो.

प्रकरण ५.

काल.

४१८ काल ह्यणजे क्रियापदाच्या रूपविशेषा वरून ती क्रिया अमक्या काळीं घडली असा जो बोध होतो तो.

४१९ क्रियेस मुख्य काल तीन आहेत— वर्तमान, भूत, आणि भविष्य; परंतु या प्रत्येका मध्ये आणखी भेद आहेत.

४२० वर्तमान काल ह्यणजे विद्यमानां जो चालत आहे तो; जसे— 'मीं पूजा करितों' यांत करितों या क्रियापदा पासून विद्यमान काळाचा बोध होतो; ह्यणजे ज्या काळीं कोणी एकादी क्रिया करितो त्याच काळीं सांगणारा तिचे विधान करितो असा अर्थ ज्या क्रियापदाच्या रूपा पासून उत्पन्न होतो, त्याचा वर्तमान काल जाणावा; अथवा ते क्रियापद वर्तमान काळीं आहे असे जाणावे.

४२१ वर्तमान काळाचे प्रकार तीन आहेत— एक वर्तमान, दुसरा अपूर्णवर्तमान, आणि तिसरा रीतिवर्तमान; यांची उदाहरणे सांगतो;—

मीं करितों. वर्तमान.

मीं करित आहे, मीं करितों) . . अपूर्ण वर्तमान.
आहे, मीं करितों हें.

मीं करित असतो. रीतिवर्तमान.

वर्तमान काळाच्या रूपांत आणखीहि अर्थभेद असतात; कोठें निश्चयपूर्वक एकादी गोष्ट सांगायची असतां वर्तमान काळाच्या रूपाचा प्रयोग करितात; जसे— 'मीं उद्यां खचित येतो', 'मीं तुझांस खचित सांगतो पुढल्या वर्षी दुष्काळ पडतो', इ०.

अपूर्णवर्तमान.— या काळाच्या ठायीं अर्थभेद इतका आहे कीं याचा प्रयोग असतां कर्त्याची त्या त्या क्रियेच्या ठायीं तात्कालिक जी निमग्नता तिचा बोध होतो. उदाह०—मी जेवित आहे, ह्मणजे जेवण्याचा व्यापार करित आहे.

रीतिवर्तमान.— या काळीं कर्ता जो आहे त्याची ती ती क्रिया करण्याची रीति अथवा संवई असती असा अर्थ होतो; जसें—‘मीं करित असतो’ ‘तो तेथें खेळत असतो’ ह्मणजे माझी करण्याची आणि त्याची खेळण्याची रीति आहे अथवा संवई आहे असा अर्थ होतो.

४२२ भूत काळ ह्मणजे वर्तमान क्षणा पूर्वी गेलेला जो काळ तो; जसें—‘गोपाळानें पोथी वाचिली’, एथें वाचिली या क्रियापदानें मागला काळ सुचविला; ह्मणोन हा भूतकाळ ह्मणावा.

४२३ भूतकाळाचे प्रकार सात आहेत;— भूत, अपूर्णभूत, रीतिभूत, पूर्णभूत, भूतभूत, वर्तमानभूत, आणि भविष्यभूत; हे आतां उदाहरणांनीं सांगतो—

- मीं अ० म्यां केलें. भूत.
 मीं करित होतो. अपूर्णभूत.
 मीं करीं, अ० करित असें. रीतिभूत.
 मीं करिता झालों. पूर्णभूत.
 मीं अ० म्यां केलें होतें. भूतभूत.
 मीं अ० म्यां केलें आहे. वर्तमानभूत.
 मीं करणार होतो. भविष्यभूत.

४२४ अपूर्णभूत— या काळाच्या ठायीं क्रियेची अपूर्णता दर्शविली जात्ये; जसें—‘मीं करित होतो’ ह्मणजे ती

क्रिया करण्याच्या उद्योगांत होतो, परंतु ती त्या काळीं समाप्तीस नेली नव्हती, इतका अर्थ हा काळ सूचवितो.

४२५ **रीतिभूत**— या काळाच्या अर्था पासून कांहीं कालमर्याद क्रियेच्या सतत चलनाचा अथवा रीतीचा बोध होतो; जसें— 'मीं करीं, अथवा करित असें', यांत करण्याचा व्यापार कांहीं कालमर्याद अविच्छिन्न चालत होता असा अर्थ निष्पन्न होतो.

प्राकृत ग्रंथांत या रीतिभूत काळाचा प्रयोग शुद्ध भूतकाळीं अथवा पूर्णभूत काळींहि होतो;—

'पृथू पाहतां हर्षला तो सुदामा ॥ ह्मणे जाणजे लाभ हा थोर आह्मा'
'रुक्मिणी पुढें मुख्य नायिका ॥ आरती करी द्विजवर्यका'

'मीं करिते समयीं', 'जेविते वेळीं', इत्यादि स्थळांहि हींच रूपें जाणावीं.— 'मीं करिते समयीं' ह्मणजे मीं करीं त्या समयीं, 'तो जेविते वेळीं' ह्मणजे तो जेवी त्या वेळीं, असा अर्थ. व्याकरण करते समयींहि असाच पदच्छेद करून निर्वाह करावा दुसरा उपाय नाही.

४२६ **पूर्णभूत**— या काळीं क्रियेची केवळ पूर्णता ह्मणजे परिसमाप्ति दर्शविली जात्ये; जसें— 'मीं करिता झालों', ह्मणजे ती क्रिया करून राहिलों असा अर्थ.

४२७ **भूतभूत**— भूत काळीं व्यापार होऊन संपला असा ज्या क्रियापदाच्या रूपा पासून बोध होतो त्याचा भूतभूत काळ जाणावा; जसें— 'रामा गेला होता', यांत रामाचें जाणें भूतकाळीं संपलें असा अर्थ होतो.

४२८ **वर्तमानभूत**— भूतकाळीं आरंभलेली क्रिया वर्तमान काळा पर्यंत चालत आहे, किंवा भूतकाळीं केलेल्या क्रियेचें फळ वर्तमानकाळीं सिद्ध असावें, असा अर्थ या काळा

पासून उत्पन्न होतो; जसे— 'मी चाललो आहे', एथें मागील काळा पासून चलनव्यापारास आरंभ होऊन साप्रत काळां तो व्यापार नुकताच संपला आहे, अथवा त्या व्यापाराचे सिद्ध जे फळ ने साप्रत उपलब्ध आहे, असा अर्थ होतो.

मागील झालेली कथा आता सागायाची असता कधीं कधीं या वर्तमानभूत काळाच्या रूपाचा प्रयोग करितात: जसें— 'भोजराजा सभेंत बसला आहे, व तें एक ब्राह्मण त्यास आशीर्वाद देत आहे, इतक्यात असें झाले'.

४२९ भविष्यभूत— काही एक व्यापार भूतकाळा करायचा होता, परंतु तो काहीं व्यत्यया मुळें सिद्धोस गेला नाही, असा अर्थ भविष्यभूत काळाच्या ठायी उद्बोधित होतो; जसे— 'मी करणार होतो', ह्मणजे माझा करायचा वेत होता; परंतु त्या क्रियेस आरंभ झाला नाही.

कोठे हे भविष्यभूत काळाचे रूप असता केवळ भविष्यकाळा प्रमाणे अर्थ होतो; जसे 'इतक्याने तुझे काय होणार होते', 'यात त्याचे काय पोट भरणार होते', 'दोन आण्यांनी काय मी श्रोमंत होणार होतो', इत्यादि. कोठें शुद्ध भूत काळाचाहि अर्थ निष्पन्न होतो; जसे— 'तुझी काल त्यास सामान दिले, परंतु तितक्याने तो काय करणार होता'?

४३० भविष्य काल ह्मणजे वर्तमान क्षणा पुढे येणारा जो काल तो, यात क्रियापदाच्या ठायी पुढल्या काळाचा बोध होतो; जसे— 'मी लिहीन', 'तो जाईल', एथें लिहीन, जाईल, या क्रियापदाहीकरून पुढला काल सुचविला जातो.

४३१ भविष्य काळाचे प्रकार पाच आहेत;— भविष्य, अपूर्णभविष्य, वर्तमानभविष्य, भूतभविष्य, आणि भविष्यभविष्य.

- मीं करीन भविष्य.
मीं करित असेन अपूर्णभविष्य.
मीं करणार आहे वर्तमानभविष्य.
म्यां केलें असेल भूतभविष्य.
मीं करणार असेन भविष्यभविष्य.

४३२ **अपूर्णभविष्य**—एकाद्या क्रियेस आरंभ होऊन तिच्या व्यापार त्या काळीं चालत असेल, असा बोध ज्या क्रियापदा पासून होतो त्याचा अपूर्णभविष्य काळ जाणावा. जसें—‘मीं करित असेन’, ‘तूं जात असशील’, इ० ‘तूं उद्यां येशील ह्यणजे त्या वेळेस मीं तें काम करित असेन’, ‘तो शेत कापित असेल त्या वेळीं तूं त्याज जवळ जा’.

४३३ **वर्तमानभविष्य**—कर्त्याच्या मनांत व्यापार करायाचा आहे, परंतु त्याणें अद्यापि त्या क्रियेस आरंभ केला नाहीं, असा बोध ज्या क्रियापदा पासून होतो त्याचा वर्तमानभविष्य काळ जाणावा; जसें—‘मीं जाणार आहे’, ‘ती येणार आहे’.

४३४ **भूतभविष्य**— भविष्यकाळीं एकाद्या क्रियेचा व्यापार होऊन राहिला असा अर्थ ज्या क्रियापदाच्या रूपा पासून निष्पन्न होतो त्याचा भूतभविष्य काळ जाणावा; जसें ‘ज्या वेळेस मीं जेवलों असेन त्या वेळेस तुझीं तें काम मज जवळ घेऊन या’, ‘मीं तुज कडे येईन तेव्हां त्वां किती पत्रें लिहिलीं असतील?’

४३५ **भविष्यभविष्य**— विवक्षित भविष्य काळाच्या पुढल्या काळीं एकाद्या क्रियेचा व्यापार व्हावयाचा आहे, असा अर्थ ज्या क्रियापदांच्या रूपां पासून निष्पन्न होतो, त्यांचा भविष्यभविष्य काळ जाणावा; जसें—‘तूं जर उद्यां

नऊ वाजतां आलास तर मीं जेवणार असेन, परंतु वारा वाजतां आलास तर जेवलों असेन.'

४३६ क्रियापदांच्या रूपांस पुरुष, वचनें, आणि लिंगें, लागतात.

पुल्लिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं सोडितों.	आह्मीं सोडितो.
द्वि०	तूं सोडितोस.	तुह्मीं सोडितां.
तृ०	तो सोडितो.	ते सोडितात.

स्त्रीलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं सोडित्ये.	आह्मीं सोडितो.
द्वि०	तूं सोडित्येस-तीस.	तुह्मीं सोडितां.
तृ०	ती सोडित्ये-ती.	त्या सोडितात.

नपुंसकलिंग.

प्र०	मीं सोडितें-तों.	आह्मीं सोडितों.
द्वि०	तूं सोडितेंस.	तुह्मीं सोडितां.
तृ०	तें सोडितें.	तीं सोडितात.

यांत तिन्हीं लिंगीं अनेकवचनाचीं रूपें सारखीं.

४३७-३८१ व्या नियमांत सांगितलें आहे कीं ज्या धातूंच्या योगानें क्रियापदाचीं रूपें, काळ, आणि अर्थ, फिरतात त्यांस सहायधातु ह्मणतात. ते सहायधातु-अस, नस, हो, जा, ये, दे, लाग, बस, पाहिजे, नको, नये, नलगे.

४३८ यांत काळ फिरवायास अस, नस, आणि हो, या धातूंचें साहाय्य लागतें.

४३९ नियमित धातुसाधितां पुढें जा, ये, दे, लाग, बस, पाहिजे, नको, नये, आणि नलगे, हे सहायधातु बहुधा सर्व काळीं लागतात.

याचा विस्तार या विभागांत शेवटीं 'अवशिष्ट सहायधातू विषयां विचार' या वर्गांत केला आहे.

वर्ग ८.

धातुसाधितशब्दविचार.

४४० धातू वरून साधलेले जे शब्द त्यांस धातुसाधित शब्द ह्मणतात. यांत नाम, विशेषण, आणि अव्यय, असे भेद आहेत.

धातुसाधित अव्यय हा चांगला प्रशस्त शब्द नाही, कारण अव्यय या शब्दानें केवळ विभक्तीचा मात्र निषेध सुचविला जातो; परंतु ज्या शब्दाचा कर्तृकर्मरूप शब्दां वर अधिकार असतो त्यास अव्यय मानणें हें योग्य दिसत नाही; अशा शब्दांस संस्कृत व्याकरणांत कृदंत ह्मटलें आहे. परंतु तेथें कृत् ह्मणोन अधिकार ह्मणजे प्रत्ययांचा समुच्चय आहे तो ज्यांच्या अंती आहे त्यांस कृदंत ह्मटलें आहे. परंतु तसा काहीं एथें अधिकार नसतां तो शब्द मराठी शब्दसाधितांस देणें हेंहि योग्य दिसत नाही. तथापि कृदंत हा केवळ सांकेतिक शब्द मानून या प्रसंगां योजिला असतां विशेष बाध येईल असें मला वाटत नाही. परंतु ज्या पक्षां आज पावेतो मराठी व्याकरणांत धातुसाधित अव्यय ह्मणायाचा परिपाठ पडला आहे, आणि अव्यय हा शब्द एथें धातुसाधित या विशेषणानें विशिष्ट आहे, त्या पक्षां अर्थात् या शब्दाचा पूर्वीक्त अर्थ राहून धातूचा जो वाक्यांत

कर्तृकर्मवाचक शब्दां वर अधिकार त्याच्याहि व्याप्तीचा संग्रह होतो. ह्यणोन करित, करितां, करितांनां, करून, इत्यादि शब्दांस धातुसाधित अव्ययें ह्यणयाची जी रूढि पडली आहे तीस एथें अनुसरलें असतां विशेष दोष येईल असें मला वाटत नाही.

धातुसाधित नामें आणि विशेषणें.

४४१ धातुसाधित शब्दांमध्ये ज्यांच्या ठायीं नामान्ते धर्म असतात, ह्यणजे ज्यांस लिंगवचनविभक्त्यादि कार्ये होतात, तीं धातुसाधित नामें; व ज्यांचीं रूपें विशेष्याच्या अनुरोधे फिरतात, तीं विशेषणें. यांत जें नाम असतें तें प्रयोगानुसंधानानें विशेषणहि होतें.

करणे. क्रियावाचक.

करता, करगारा, करणार. . कर्तृवाचक.

केला, केलेला. कर्मवाचक.

४४२ यांत कर्ता, भर्ता, हर्ता, शास्ता, इ० जीं धातुसाधितांचीं रूपें आढळतात तीं मूळचीं संस्कृत धातू वरून साधलेलीं धातुसाधितें जाणावीं. शुद्ध प्राकृत नियमास अनुसरून कर, भर, हर, इ० धातू वरून साधलीं असतां करता, भरता, हरता, शासता, अशीं रूपें लिहिलीं पाहिजेत.

४४३ यांत कर्तृवाचक आणि कर्मवाचक या धातुसाधितांचा विशेषणा मारिखा प्रयोग होतो तो सांगतो,—‘हंसतें लेंकरूं’, ‘रडती मुलगी’, ‘धांवणारा घोडा’, ‘वांधली गाय’, ‘केलेली क्रिया’, इ० परंतु ‘मारल्याचा हात धरवतो पण बोलल्या

चें तोंड धरवत नाहीं', 'धर्म करणारास आड येऊं नये', 'मेलेल्यास मारून फळ काय', इ० वाक्यांत त्या त्या धातु-साधिताचे नामा प्रमाणें प्रयोग जाणावे.

४४४ णाप्रत्ययान्त कर्तृवाचक धातुसाधिताचा प्रयोग बहुधा विशेषणीं होत नाहीं, त्याचा प्रायः नामा सारिखाच प्रयोग होतो; जसें—'देणार थोडे आणि मागणार फार झाले', 'करणार मनुष्य थोडे हंसणार मनुष्य फार', अशा ठिकाणीं 'करणारे मनुष्य थोडे हंसणारे मनुष्य फार', हें व्याकरणरीतीनें अधिक शुद्ध होय.

४४५ परंतु या भाषेत अकर्मक धातू वरून लेलाप्रत्यय झाला असतां त्याच्या ठायीं कर्माचा अर्थ राहत नाहीं, कर्त्याचाच अर्थ असतो.

४४६ ताप्रत्ययान्त कर्तृवाचकांत अर्थविशेष इतकाच कीं ताप्रत्ययान्त कर्तृवाचकाच्या ठायीं वर्तमान काळाचा बोध होतो, ह्यणजे ती क्रिया चालत आहे, संपली नाहीं, असा अर्थ होतो; जसें—'जळतें लांकूड' झटलें ह्यणजे तें लांकूड जळत आहे, जळण्याचा व्यापार संपला नाहीं, असा अर्थ होतो.

ला किंवा लेला एतत् प्रत्ययान्त कर्तृवाचकाच्या ठायीं भूतकाळाचा बोध होतो; ह्यणजे ती क्रिया संपली परंतु तिचें कार्य राहिलें आहे असा अर्थ होतो; जसें—'जळलें किंवा जळालें लांकूड' झटलें ह्यणजे तें लांकूड जळून त्याज वर त्या क्रियेचें जें कार्य तें दृष्टिगोचर आहे, आणखी त्या कार्या वरूनच त्या क्रियेचें अनुमान झालें, असा अर्थ होतो.

आतां ला आणि लेला या दोन प्रत्ययांत भेद मिळून इतकाच कीं, ला प्रत्ययान्त जीं धातुसाधितें असतात. त्यांच्याच पुढें

इतर सहाय धातूंचा प्रयोग होऊन भूतवर्तमान, भूतभूत, इत्यादि काळ घडतात. लेलाप्रत्ययान्त धातुसाधिता पुढें त्या सहाय धातूंचा प्रयोग केला असतां प्रशस्त होत नाहीं.

आतां जेथें कर्ता अथवा करण नाहीं, अशा ठिकाणीं कधीं कधीं लेला प्रत्ययान्त धातुसाधित कर्मवाचक विशेषणा पुढें सहाय धातूंचा प्रयोग करितात; जसें—‘तें घोडें तेथें बांधलेलें होतें’, ‘ही गाडी रंगलेली आहे’, इ०. परंतु एथें ‘बांधलेलें’, ‘रंगलेली’, यांस धातुसाधित विशेषणें करून ‘होतें’, ‘आहे’, या केवळ क्रिया मानाव्या हें वरें.

यांत लेलाप्रत्ययान्त कर्मवाचक धातुसाधित विशेषणाच्या ठायीं नुसत्या कर्माचाच बोध होतो असें नाहीं, परंतु पंचमी आणि षष्ठी शिवाय (असें मला वाटतें) इतर सर्व विभक्तींचें अर्थ याच्या ठायीं संभवतात.

४४७ अकर्मक धातू वरून हें विशेषण झालें असता तेथें कर्त्याचा उद्बोध होतो.—‘बसलेला मनुष्य’, ‘निजलेली मांजर’, ‘मेलेले कुत्रें’, इ०.

४४८ सकर्मक धातू वरून हें विशेषण झालें असतां कर्म, करण, संप्रदान; आणि अकर्मक धातू वरून अधिकरण, असे अर्थ निष्पन्न होतात.

कर्ता . . . जळालेलें लांकूड, हरवलेला घोडा.

कर्म . . . पाजविलेला चाकू, बांधलेली गाय.

करण . . . लिहिलेली लेखणी, बांधलेली दोरी.

यांत पहिल्या उदाहरणांत ‘लिहिलेली लेखणी’ ह्यणजे ज्या लेखणीने लिहिलें गेलें ती, असा करणी तृतीयेचा अर्थ होतो.

संप्रदान . . . ‘दिलेला ब्राह्मण’, ह्यणजे ज्या ब्राह्मणास दिलें तो.

अधिकरण . 'राहिलेलें घर', ह्यणजे ज्या घरांत लोक राहिले तें घर. 'चाललेला रस्ता', ह्यणजे ज्या रस्त्यावरून लोक चालले तो.

४४९ या धातुसाधित नामांस आणि विशेषणांस नामां प्रमाणें लिंगवचनविभक्त्यादि कार्यें होतात ; तीं सांगतों.

करणे.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	करणे.	करणीं.
द्वि०	करण्यास-ला.	करण्यांस-ला.
तृ०	करण्यानें-शीं.	करण्यांनीं.-शीं
इ०.	इ०.	इ०.

रडता.

विभ०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	रडता.	रडते.
द्वि०	रडत्यास-ला.	रडत्यांस-नां-ला.
तृ०	रडत्यानें-शीं.	रडत्यांनीं-हीं-शीं.
इ०.	इ०.	इ०.

करणारा आणि करणार या दोहोंचीं रूपे अनुक्रमे आंबा आणि वाघ या शब्दां सारिखीं चालतात ; जसें-करणान्यास, करणान्यानें ; करणारास, करणारानें ; इ०.

गेलें.

विभ०.	एकव०.
प्र०	गेलें.
द्वि०	गेल्यास-ला.
तृ०	गेल्यानें-शीं.
इ०.	इ०.

४५० आतां धातुसाधित अव्ययें सांगतो.

धातुसाधित अव्ययें.

करित, करितां, करितांनां, क-
रित असतां, करित असतांनां. } वर्तमानकालवाचक.

करून. पृर्वकालवाचक.

करूं. निमित्तवाचक.

करावें. विधिवाचक.

४५१ आतां हीं धातुसाधितें मूल धातू वरून कशीं साधतात, या विषयीं नियम सांगतो; कांकीं या धातुसाधितां वरून पुढें क्रियापदांचीं रूपें सिद्ध होतात, ह्यणोन हे नियम लक्षांत ठेवणें फार आवश्यक आहे.

४५२ मूल धातू वरून णे प्रत्यय लागून क्रियावाचक धातुसाधित नामें होतात; जैसें—करणें, उठणें, चालणें, इ०.

४५३ मूल धातू वरून ता प्रत्यय लाविला असतां वर्तमानकालबोधक कर्तृवाचक धातुसाधित नामें सिद्ध होतात; उदाह०—नेता, देता, घेता, खाता, करता, पाहता, रांगता, चालता, इ०.

४५४ जर हो धातूच्या भूतकालाच्या रूपाचा प्रयोग कर्तव्य असला, तर अकारान्न सकर्मक धातूस इ आगम होऊन हा ता प्रत्यय लागतो; जैसें—करिता झाला, पूजिता झाला; इ०.

परंतु असा प्रयोग प्राकृत ग्रंथांत येतो तेव्हां कोठें कोठें वर सांगितला सकर्मकाकर्मकाचा भेद राहत नाहीं.

४५५ परंतु यांत पढ, शिक, सांग, बोल, भज, भाज, वांच, इ० आणि हकारान्त धातु यांस हा इ आगम होत नाहीं. हा पढधातूचा गण जाणावा.

४५६ प्रयोजक धातू वरून ता प्रत्यय होत असतां इ आगम केला पाहिजे ; जसे—'करविता—चालविता—बोलविता—झाला', 'हंसविता झाला'.

४५७ णाग आणि णारा एतत्प्रत्ययान्न जीं कर्तृवाचक धातुसाधिते तीं मूळ धातूस हे प्रत्यय लाविल्याने होतात ; जसे—करणार, हंसणार, घेणार, देणार ; बोलणार, करणारा, जाणार, येणारा, इ०.

४५८ मूळ धातूस ला आणि लेला हे प्रत्यय लाविले असतां कर्मवाचक धातुसाधिते होतात ; परंतु त्यांत पढधातूचा गण वर्ज करून हे प्रत्यय लाविते समयीं सकर्मकधातूस इ आगम होतो ; जसे—ठेविला, ठेविलेला ; अर्पिला, अर्पिलेला ; आकर्षिला, आकर्षिलेला ; इ०.

अर्थात् अकर्मक धातूस हा इ आगम होत नाही ; जसे—उठला, उठलेला ; बसला, बसलेला ; निजला, निजलेला ; इ०.

हकारान्न धातूस हा आगम अवश्य केला पाहिजे. जसे—लिहिलें, लिहिलेलें ; पाहिलेला, साहिलेलें, इ०.

४५९ मूळ धातूस आवे प्रत्यय लाविला असतां विधिवाचक धातुसाधिते होतात. हा प्रत्यय प्रयोगविशेषीं तर्ता कर्म यांच्या लिंगवचनां प्रमाणें फिरतो ; जसे—करावे, धरावा, फिरवावी, चाराव्या, मारावे, आठवावीं, पाहावीं, इ०.

४६० मूळ धातूस त, तां, तांनां, हे प्रत्यय लाविले असतां वर्तमानकाळवाचक धातुसाधित अव्ययें होतात. परंतु पढधातूचा गण वर्जून अकारान्त सकर्मक धातूस हा प्रत्यय लावायाच्या पूर्वी इ आगम केला पाहिजे ; जसे—करित, धरित, ठेवित, बोलवित ; शिंपितां, ठेविताना, इ०.

४६१ मूल धातूस ऊन प्रत्यय लाविला असतां पूर्व-कालवाचक अव्यय सिद्ध होतें; जसें—करून, बोलून, जाऊन, ठेवून, इ०.

एथें शिकणारानें लक्षांत ठेवावें कीं कोर्णीं—नेवून, जावून, घेवून, अशीं जीं रूपें लिहितात तीं अशुद्ध; नेऊन, जाऊन, घेऊन अशीं रूपें लिहिलीं पाहिजेत.

४६२ मूल धातूस ऊं लाविला असतां निमित्तवाचक धातुसाधित अव्यय सिद्ध होतें; जसें—बोळूं, घेऊं, नेऊं, खाऊं, इ०.

नेवूं, खावूं, घेवूं, इ० रूपें अशुद्ध.

४६३ मूल धातूस आवा प्रत्यय लागून विधिवाचक धातुसाधितें होतात; प्रयोगभेदैकरून लिंगवचनानुरूप एतत्प्रत्ययान्त रूपें फिरतात.

कोर्णीं करावें, जावें, इ० विधिवाचक धातुसाधितें यांस नामें करून त्या वरून चतुर्थी आणि षष्ठी या दोन विभक्ति मात्र मानितात; जसें—करावयास, करावयाला; अ० करायास, करायाला; करावयाचें, अ० करायाचें; अशीं चतुर्थी आणि षष्ठीचीं रूपें मानितात, परंतु मला असें वाटतें कीं करायास अ० करावयास, करायाचें अ० करावयाचें; हीं करावें या विधिवाचक धातुसाधिताचीं विभक्तिरूपें नव्हत. हीं मुळीं करा आणि करावें या शब्दां पुढें यास आणि याचें हे दोन शब्द लागून करायास, करायाचें; करावयास, करावयाचें; अशीं रूपें बोलण्यांत संक्षेप होऊन झालीं असावीं असें अनुमान होतें.

प्राकृत ग्रंथांत बहुधा अशीच लिहिण्याची रीति आढळती. 'तो करावयास गेला', द्वणजे करावें यास गेला, 'तें नेसावयाचें वस्त्र'; द्वणजे नेसावें याचें वस्त्र'; 'बसायाचें घोडें', द्वणजे बसा याचें घोडें, असा मूळचा अर्थ.

असधातूंचें चालिवणें.

असधातूंचीं वर्तमान काळीं तीन प्रकारचीं आणि भूत काळीं दोन प्रकारचीं रूपें होतात.

अस*धातु.

करणरूप.

मूलरूपभेद.

स्वार्थ.

कर्तरिप्रयोग.

वर्तमानकाळ.

प्रकार १.

पुस०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं आहे	आह्मीं आहों.
द्वि०	तूं आहेस.	तुह्मीं आहांत-आहां.
तृ०	तो-ती-तें आहे.	ते-त्या-तीं आहेत.

या असधातूंचीं पहिल्या प्रकारचीं वर्तमान काळाचीं आणि भूत काळाचीं रूपें इतर धातूंच्या रूपां पुढें स्वार्थ असतां लाविलीं जातात. परंतु दुसऱ्या प्रकारचीं जीं रूपें आहेत तीं इतर धातूंच्या रूपां पुढें लाविलीं असतां संशयार्थ उत्पन्न होतात. असधातूंचें दुसऱ्या प्रकारचें जें भूतकाळाचें रूप होतें त्याचा नुसता प्रयोग होत नाही, गोमंतक प्रांतीं मात्र शेवटील अक्षरास द्वित्त करून त्याचा नुसता प्रयोग करितात, जसें-‘हों थें असलों’, तूं थें असलींस’. या धातूंचीं दुसऱ्या प्रकारचीं भूत काळाचीं रूपें, भविष्य काळाचीं रूपें, आणि विध्यर्थाचीं रूपें, इतर धातूंच्या रूपां पुढें लाविलीं असतां संशयार्थ उत्पन्न होतात; आणि वर्तमान काळाचीं रूपें लाविलीं असतां संकेतार्थ उत्पन्न होतात; जसें-‘मीं गेलों असलों’, ‘तूं गेला असशील’, एथें संशयार्थ; आणि ‘मीं गेलों असतो’-‘जर अमुक गोष्ट झाली असती तर मीं गेलों असतो’, एथें संकेतार्थ. कित्येक विद्वान् असें द्वाणतात कीं **आहे** हा स्वतंत्र धातू आहे, आणि **होतें** हा त्याचा भूत काळ.

यांत अहांत, अहां, अशीं द्वितीय अशीं द्वितीय पुरु-
षाच्या अनेकवचनीं सर्वत्र दोन प्रकारचीं रूपें होतात;
त्यांत- आहां, होतां, असतां, गेलां, गेलां होता, इ०
प्रकारचीं जीं रूपें तीं बहुधा तुह्मीं या सर्वनामाच्या स्थानीं
बहुमानार्थीं जेव्हां आपण या सर्वनामांचा प्रयोग करावा
लागतो तेव्हां उपयोगांत आणावा, हा नियम बरा आहे.
'आपण गेलां', आणि 'तुह्मीं गेलेत', असा भेद ठेवावा.
आहां आणि आहांत यांचीं विकल्पें अहां आणि अहांत
अशींहि रूपें आढळतात, परंतु तीं प्रशस्त नाहींत.

प्रकार २.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं होय.	आमीं हों.
द्वि०	तूं होस.	तुह्मीं व्हा.
तृ०	तो-ती-तें होय.	ते-त्या-तीं होत.

हीं असधातूंचीं वर्तमान काळीं जीं दोन दोन प्रकारचीं
रूपें होतात त्यांचा प्रयोग बहुतकरून कांहीं व्याख्या कर्तव्य
असतां अथवा कांहीं विशेष प्रकार निश्चय पूर्वक सांगा-
याचा असतां करितात; जसे- 'प्रापंचिक व्यवहारास जसे
द्रव्य हें मुख्य साधन होय, तसे वागव्यवहारास शब्द होत';
मीं जर राघोपंताचा पुत्र होय, तर तुला ती जागा मिळूं
देणार नाहीं'.

४६८ खालीं जीं वर्तमान काळाचीं रूपें दाखविलीं.
आहेत तीं, व सर्व जीं तकारान्त क्रियापदैं साधतात तीं, हीं
वर्तमानकाळवाचक धातुसाधित अव्यया वरून साधतात,
हा एक नियम जाणावा. करित, असत, हीं जीं वर्त-
मानकाळवाचक धातुसाधित अव्ययें यां वरून-करितो,

असतों, करित्ये, असत्यें, करितो, असता, करितात, अस-
तात, करितास, असतीस, इ० क्रियापदें साधतात.

प्रकार ३.

पुलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असतों.	आह्मीं असतों.
द्वि०	तूं असतोस.	तुह्मीं असता.
तृ०	तो असतो.	ते असतात.

स्त्रीलिंग.

प्र०	मीं असत्यें.
द्वि०	तूं असत्येस, अ० असतीस.
तृ०	ती असत्ये, अ० असती.

नपुंसकलिंग.

प्र०	मीं असते.
द्वि०	तूं असतेंस.
तृ०	तें असतें.

अनेकवचनीं लिंगत्रयीं रूपें सारिखां जाणावीं.

देशा वर व कोंकणांतहि स्त्रीलिंगीं प्रथम पुरुषीं-असत्यें, करित्यें, जात्यें, येत असत्यें, अशी बोलायाची रीत आहे. परंतु वाडीप्रांतीं कऱ्हाड्या ब्राह्मणांमध्ये, व साष्टी प्रांतांत-असतों, करितों, जातों, येतों, अशीं स्त्रीलिंगीं रूपें होतात. परंतु ही रीत नीट दिसत नाहीं; कारण एक तर ही रीत केवळ एकदेशीय, त्यांत आणखी अशा प्रकारच्या रूढींत कांहीं मार्दव नाहीं; स्त्रियांच्या भाषणांत जितका नाजुकपणा आणि मार्दव तितका तो त्यांस अलंकार होय. तों या पेशां त्यें यांत कांहीं मार्दवविशेष आहे, ह्मणोन सर्वाहीं 'मीं असत्यें, करित्यें', हींच रूपें स्त्रीलिंगीं घेतलीं असतां चांगलें आहे.

दुसरें सर्व धातूं वरून स्त्रीलिङ्गीं द्वितीय आणि तृतीय पुरुषीं देशकाकणपरत्वे दोन दोन प्रकारचीं रूपें होतात : काकणांत-असत्येस, करित्येस, देत्येस, असत्ये, करित्यं, देत्ये; आणि देशांत-असतीस, करितोस, देतीस इ०. अशीं रूपें होतात. यांन देशस्थ रीती प्रमाणें जीं रूपें होतात तीं कानास अंमळ चांगलीं लागतात; त्यांत लिहिण्यांत तर अशा रूपांची कधीं कधीं आवश्यकताही वाटती, परंतु जर केवळ व्याकरणरीतीसच अनुसरून पाहिलें तर-असत्येस, असत्ये, हीं रूपें काहींशीं नीट आहेत. कसें ह्यणाल तर क्रियापदांच्या वर्तमानकाळीं एकवचनीं असा नियम आहे कीं तृतीय पुरुषाचें जें रूप त्यास शेवटीं अनुनासिक केलें असतां प्रथम पुरुषाचें रूप होतें, व त्या रूपा पुढें स हें अक्षर लाविलें ह्यणजे द्वितीय पुरुषाचें रूप होतें; जसें पुल्लिङ्गीं-करितां, करितोस, करितों, हा नियम स्त्रीलिङ्गीं देशस्थ रीतीच्या रूपां मध्यें राहत नाहीं. ती बोलित्ये, तूं बोलित्येस, मीं बोलित्ये, यां मध्यें हा नियम राहतो. आगखी पुणेप्रांतींहि याच प्रमाणें बोलण्याची रूढि आहे, व तीथील रीतीचें सर्व महाराष्ट्र देशीं प्राधान्य आहे, अशा दोन कारणा वरून या रूपांस एथें पहिलें स्थल दिलें आहे.

४६९ आतां-करिते, देते, ठेविते, असते, वसते, अशींही कोणीं स्त्रीलिङ्गाचीं रूपें लिहितात; परंतु हीं संकेतार्थी वर्तमानकाळीं पुल्लिङ्गीं तृतीय पुरुषीं अनेक वचनाचीं रूपें जाणावीं.-‘शास्त्रीबाबा जर त्या समयीं त्यांची गोष्ट मान्य करिते, तर ते आपला पूर्ण विश्वास त्यांज वरच ठेविते’, यांत करिते, ठेविते, हीं सांकेतिक रूपें जाणावीं. आणि ‘ती बाई स्वयंपाक सुंदर करित्ये’, ‘ती आपले सर्व डागिणे माहेरीं ठेवित्ये’, यांत करित्ये, ठेवित्ये, हीं स्वार्थी वर्तमानकाळीं स्त्रीलिङ्गाचीं रूपें जाणावीं; असा भेद बाळगावा ह्यणजे या रूपां मध्यें नियम राहून अव्यवस्था होणार नाहीं.

साष्टी प्रांतांतोल रहिवासी लोका मध्ये कांहीं जातींत पुंलिंगीं द्वि-
 ताय आणि तृतीय पुरुषीं-तूं असत्येस, तूं करत्येस, तो करत्ये,
 तो बोलत्ये, अशीं स्त्रीलिंगा सारखीं रूपें करून बोलण्याची चाल
 आहे. तसेंच अनेकवचनीं-करतान, असतान, असें बोलितात.
 परंतु ही बोलण्याची रीत फार वाईट, ईत कांहीं मर्दानी डौल दि-
 सत नाही, यास्तव अशी घाणेरडी रीत सर्वाहीं टाकून वर सां-
 गितली जी सर्वप्रसिद्ध व सर्वमान्य ती घ्यावी ह्मणजे नीट
 दिसतें. तसेंच अस्सल देशस्थां मध्ये-त्या करित्यात, बोलि-
 त्यात, आणि कोंकणस्थां मध्ये-केलेन, घेतलेन, सांगितलेन,
 अशीं विलक्षण रूपें साधून बोलितात, हेहि तसेंच वाईट.

अपूर्णवर्तमान काळ.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असत आहे.	आह्मीं असत आहों.
द्वि०	तूं असत आहेस.	तुह्मीं असत आहां.
तृ०	{ तो-ती-तें असत आहे.	{ ते-त्या-तीं असत आ- हेत, अ० असताहेत.

यांत पुंलिंगीं रूपें लिहिलीं आहेत, या वरून लिंगांतरांचीं
 रूपें जाणावीं.

अंमळ नेट देऊन बोलायाचें असतां या काळीं वर्त-
 मानकाळवाचक धातुसाधिता पुढें सहाय धातु नलावितां
 शुद्ध वर्तमान काळांच्या रूपां पुढें लावितात; जसें-

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असतो आहे.	आह्मीं असतो आहों.
द्वि०	{ तूं असतोस आहेस, { अ० असतो आहेस.	{ तुह्मीं असतां आहां.
तृ०	तो असतो आहे.	ते असतात आहेत.

या ठिकाणीं—‘तूं असतो आहेस’, ‘तूं करितो आहेस’, असेंहि लिहिण्याचा पाठ आहे. परंतु केवळ व्याकरणदृष्टीनेच पाहिलें तर—असतोस आहेस, करितोस आहेस, हें शुद्ध होय; परंतु असें ह्यणण्याचा प्रघात कोंकणांत आहे; तसेंच देशा वर आहे यांतील आचा लोप करून पुढलीं अक्षरें मात्र धातुसाधिता पुढें कियेक पुरुषीं योजितात; जसें—मीं करितोहें, तूं करितोहेस, तो करितोहे, ते करिताहेत, इ०. या शेवटल्या प्रकारची बोलण्याची व लिहिण्याची रूढि विशेष आहे.

रतिवर्तमान काळ.

पुलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असत असतो.	आझीं असत असतो.
द्वि०	तूं असत असतोस.	तुझीं असत असता.
त०	तो असत असतो.	ते असत असतात.

या वरून अन्य लिंगांचीं रूपें जाणावीं.

भूत काळ.

प्रकार १.

पुलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं होतो.	आझीं होतो.
द्वि०	तूं होतास.	तुझीं होतेत—होतां.
तृ०	तो होता.	ते होते.

स्त्रीलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं होयें.	आह्मीं होतों.
द्वि०	तूं होतीस.	{ तुह्मीं होयात-होतां- होतीत.
तृ०	ती होती.	त्या होव्या.

नपुंसकलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं होतें	आह्मीं होतों.
द्वि०	तूं होतेंस.	तुह्मीं होतींत-होतां.
तृ०	तें होतें.	तीं होतीं.

अपूर्णभूत काल.

पुल्लिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असत होतों.	आह्मीं असत होतों.
द्वि०	तूं असत होतास.	{ तुह्मीं असत होतेत- होतां.
तृ०	तो असत होता.	ते असत होते.

या वरून अन्य लिंगांचीं रूपें जाणावीं.

रीतिभूत काल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं असें, अ० असत असें.	{ आह्मीं असों, अ० असत असों.
द्वि०	{ तूं असेस, अ० असत असेस.	{ तुह्मीं असा, अ० असत असा.
तृ०	{ तो असे, अ० असत असे.	{ ते-या-तीं असत, अ० असत असत.

स्त्रीलिङ्गां—मीं अस्यै, असत अस्यै; तूं अस्येस; ती अस्ये;
इ० रूपे व्याकरशुद्ध जाणावीं. परंतु अशा रीतीने लि-
हिण्याचा प्रघात नाही; ह्यणोन तिन्ही लिङ्गां सारखींच
रूपे लिहावीं.

यांतून पहिल्या प्रकारच्या रूपांचा वर्तमान काळीं हि
प्रयोग करितात; परंतु विशेषेकरून ग्रंथांत.

पूर्णभूत काळ.

पुलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असता झालों.	आह्मीं असते झालों.
द्वि०	तूं असता झालास.	तुह्मीं असते झालेत.
तृ०	तो असता झाला.	ते असते झाले.

या वरून अन्य लिङ्गांचीं रूपे जाणावीं.

*असधातूस भूतभूत आणि वर्तमानभूत हे काळ नाहीत.

भविष्यभूत काळ.

पुरु०.एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असणार होतों. आह्मीं असणार होतों.
द्वि०	तूं असणार होतास. तुह्मीं असणार होनेत—होतां.
तृ०	तो असणार होता. ते असणार होने.

या वरून अन्य लिङ्गांचीं रूपे जाणावीं.

भविष्य काळ.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असेन.	आह्मीं असूं.
द्वि०	तूं असशील.	तुह्मीं असाल.
तृ०	तो—ती—ते असेल.	ते—त्या—तीं असतील.

अपूर्णभविष्य काल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असत असेन.	आर्ह्यां असत असूं.
द्वि०	तूं असत असशील.	तुर्ह्यां असत असाल.
तृ०	तो असत असेल.	ते असत असतील.

वर्तमानभविष्य काल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असणार आहे.	आर्ह्यां असणार आहो.
द्वि०	तूं असणार आहेस.	तुर्ह्यां असणार आहां.
तृ०	{ तो-ती-तें असणार आहे. }	{ ते-त्या-तीं असणार आहेत. }

असधातृचा भूतभविष्य आणि भविष्यभविष्य या कालीं प्रशस्त प्रयोग होत नाहीं.

आज्ञार्थ.

वर्तमानकाल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असूं.	आर्ह्यां असू.
द्वि०	तूं अस-ऐस.	तुर्ह्यां असा.
तृ०	तो-ती-तें असो.	ते-त्या-तीं असोत.

४७० यांत तृतीय पुरुषीं बहुतकरून दोन प्रकारचीं रूपें आढळतात; एक ऊकारान्त आणि एक ओकारान्त, ह्यणजे कोठें-करो, करोत; आणि कोठें-करू, करूत; अशीं रूपें होतात. हा भेद बहुधा देशपरत्वे व कोंकणपरत्वे होतो. कोंकणांत पहिल्या आणि देशीं दुसऱ्या प्रकारच्या रूपांची विशेषेकरून प्रवृत्ति आहे. त्यांत आणखी

असा नियम आढळतो कीं अकर्मक धातु असतां बहुधा ओ-
काराचो आणखी दुसरा एक असा नियम आढळतो कीं
एकाक्षरी धातु असल्यास त्यास ऊकार, आणि अनेकाक्षरी
असल्यास ओकार होतो. आणि सकर्मक असतां ऊका-
राची प्रवृत्ति असत्ये. हे नियम सर्वत्र चालतात असें नाहीं,
परंतु जेथे संशय उत्पन्न होईल तेथें या नियमावर लक्ष देणें
फार उपयोगी आहे.

विध्यर्थ.

वर्तमान काल.

कर्तरिप्रयोग.

पुल्लिग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असावा.	आह्मीं असावे.
द्वि०	तूं असावास.	तुह्मीं असावेत.
तृ०	तो असावा.	ते असावे.

स्त्रीलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असावी.	आह्मीं असाव्या.
द्वि०	तूं असावीस.	तुह्मीं असाव्यात.
तृ०	ती असावी.	त्या असाव्या.

नपुंसकलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेक०.
प्र०	मीं असावें.	आह्मीं असावीं.
द्वि०	तूं असावेंस.	तुह्मीं असावींत.
तृ०	तें असावें.	तीं असावीं.

भावीप्रयोग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं अ० म्यां असावें.	आह्मीं असावें
द्वि०	तूं अ० त्वां असावें.	तुह्मीं असावें.
तृ०	त्याणें-तिणें असावें.	त्यांहीं असावें.

४७१ या विध्यर्थाच्या वर्तमानकाळाच्या रूपांचा भूत-काळींहि प्रयोग होतो; जसें- 'काल मीं तेथें जावें' (ह्य० जावें होतें, अ० जायाचें होतें), 'ह्यटलें असतां गेल्या वर्षीच त्याचें लग्न व्हावें'.

अपूर्णवर्तमान काळ.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं अ० म्यां असत असावें.	आह्मीं असत असावें.
द्वि०	तूं अ० त्वां असत असावें.	तुह्मीं असत असावें.
तृ०	त्याणें-तिणें असत असावें.	त्यांहीं असत असावें.

या काळीं कर्मणिप्रयोगहि होतो.

शीतिवर्तमान काळ.

कर्तरिप्रयोग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असत असावा.	आह्मीं असत असावे.
द्वि०	तूं असत असावास.	तुह्मीं असत असावेत.
तृ०	तो असत असावा.	ते असत असावे.

या वरून अन्य लिंगांचीं रूपें जाणावीं.

या काळीं भावीप्रयोग प्रशस्त.

भूत काल.

कर्तृप्रयोग.

पुल्लिग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं असावा होतो, अ० असायाचा होतो.	{ आझीं असावे होतो, अ० असायाचे होतो.
द्वि०	{ तूं असावा होतास, अ० असायाचा होतास.	{ तुझीं असावे होतेत, अ० असायाचे होतेत.
तृ०	{ तो असावा होता, अ० असायाचा होता.	{ ते असावे होते, अ० असायाचे होते.

या वरून अन्य लिंगाचीं रूपें जाणावीं.

भावीप्रयोग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं अ० म्या असावे होते, अ० असायाचे होते.	{ आझीं असावे होते, अ० असायाचे होते.
द्वि०	{ तूं अ० त्वां असावे होते, अ० असा- याचे होते.	{ तुझीं असावे होते, अ० असायाचे होते.
तृ०	{ त्याणें-तिणें असावे होते, अ० असायाचे होते.	{ त्यांहीं असावे होतें, अ० असायाचे होतें.

४७२ विध्यर्थी अपूर्णभूत कालाचा प्रयोग बहुधा होत नाही; परंतु— 'मीं असत असावे होतें', 'त्याणें त्या कालीं

लिटित असावे अ० असायाने होतें' असा प्रयोग केला तर हा विध्यर्थी अपूर्णभूत काळ जाणावा.

४७३ विध्यर्थी रीतिभूत, पूर्णभूत, भूतभूत, हे काळ नाहीत.

४७४ या अस धातूस वर्तमानभूत काळ नाही, ह्यणोन याच्या स्थानीं इतर धातू उदाहरणा कृतिनां न्या काळीं चालवून दाखवितो.

वर्तमानभूत काळ.

कर्तृप्रयोग.

पुल्लिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं गेला अ० गेलों असावा.	{ आझीं गेले अ० गेलों असावे.
द्वि०	तूं गेलों असावास.	तुझीं गेले असावेत.
तृ०	तीं गेला असावा.	ते गेले असावे.

स्त्रीलिंग.

पुरु०	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं गेली अ० गेल्ये असावी.	{ आझीं गेल्या अ० गेल्यो असाव्या.
द्वि०	तूं गेली असावीस.	तुझीं गेल्या असाव्यात.
तृ०	तीं गेली असावी.	त्या गेल्या असाव्या.

नपुंसकलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं गेलें असावें.	आह्मीं गेलीं असावीं.
द्वि०	तूं गेलें असावेंस.	तुह्मीं गेलीं असावींत.
तृ०	तें गेलें असावें.	तीं गेलीं असावीं.

विध्यर्थी भविष्यभूत काल नाहीं.

भविष्य काल.

कर्तरिप्रयोग.

पुलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असणार असावा.	आह्मीं असणार असावे.
द्वि०	तूं असणार असावास.	तुह्मीं असणार असावेत.
तृ०	तो असणार असावा.	ते असणार असावे.

या वरून अन्य लिंगांचीं रूपें जाणावीं.

विध्यर्थी भविष्य कालाचे दुसरे प्रकार नाहींत. हीं जीं रूपें सांगितलीं यांचा भविष्य काल मानावा, अथवा वर्तमानभविष्य मानिला असतांहि चिंता नाहीं.

संशयार्थ.

वर्तमान काल.

कर्तरिप्रयोग.

पुलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असत असलों.	आह्मीं असत असलों.
द्वि०.	तूं असत असलास.	तुह्मीं असत असलेत.
तृ०.	तो असत असला.	ते असत असले.

या वरून अन्य लिंगांचीं रूपे जाणावीं.

अस धातूस संशयार्थीं भूतकाळ नाहीं, यास्तव त्याच्या स्थानीं दुसरा धातु उदाहरणा करितां त्या काळीं चालवून दाखवितां.

भूत काळ.

कर्तरिप्रयोग.

पुलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं गेलों असलों, अ० गेला असलों.	{ आह्मीं गेलों अमलों, अ० गेले असलों.
द्वि०	{ तूं गेला असलास, अ० गेलास असलास.	{ तुह्मीं गेले असलेत, अ० गेलेत असलेत, अ० गेलां असलां.
तृ०	तो गेला असला.	ते गेले असले.

स्त्रीलिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं गेल्यें असल्यें, अ० गेली असल्यें.	{ आह्मीं गेलों असलों, अ० गेल्या असलों.
द्वि०	{ तूं गेली असलीस, अ० गेलीस असलीस.	{ तुह्मीं गेल्या असल्यात, अ० गेल्यात असल्यात. अ० गेलां असलीं.
तृ०	ती गेली असली.	त्या गेल्या असल्या.

नपुंसकलिङ्ग.

पुरु०	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं गेलें असलें.	आह्मीं गेली असलो.
द्वि०	{ तूं गेलें असलेंस, अ० गेलेंस असलेंस.	{ तुह्मीं गेलीं असलींत, अ० गेलींत असलींत, अ० गेलां असला.
तृ०	तें गेलें असलें.	तीं गेलीं असली.

भविष्य काल.

पुलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असणार असलों.	आह्मीं असणार असलों.
द्वि०	तूं असणार असलास.	तुह्मीं असणार असलेत.
तृ०	तो असणार असला.	ते असणार असले.

या वरून अन्य लिङ्गांचीं रूपें जाणावीं

वर्तमानभविष्य काल.

पुरु०.एकव०.	अनेकव०.	
प्र०	मीं असत असेन.	आह्मीं असत असूं.
द्वि०	तूं असत असशील.	तुह्मीं असत असाल.
तृ०	तो—ती—तें असत असेल.	ते—त्या—तीं असत असतील.

भूतभविष्य काल.

पुलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं असलों असेन, अ० असला असेन.	{ आह्मीं असलों अ० असले असूं.
द्वि०	तूं असला असशील.	तुह्मीं असले असाल.
तृ०	तो असला असेल.	ते असले असतील.

या वरून अन्य लिङ्गांचीं रूपें जाणावीं.

भविष्यभविष्य काल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मा असणार असेन.	आर्ह्यां असणार असृ-
द्वि०	तु असणार असशील.	आर्ह्या असणार अमाळ
तृ०	{ तो-ती-तै असणार असेल.	{ ते-त्या-तीं असणार असतील.

संकेतार्थ.

भूतकाल.

कर्तारिप्रयोग.

पुल्लग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मा असतो.	आर्ह्या असतो.
द्वि०	तं असतास.	तुर्ह्यां असतेत अ० असता.
तृ०	तो असता.	ते असते.

स्त्रीलिंग.

पुरु०	एकव०	अनेकव०.
प्र०	मी असत्यें.	आर्ह्यां आसतो.
द्वि०	तुं अमतीस.	{ तुर्ह्यां असत्यात, असतीत, अ० असतां.
तृ०	ती असती.	व्या असत्या.

नपुंसकलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असते.	आह्मीं असतो.
द्वि०	तूं असतेस.	तुह्मीं असतींत, असता.
तृ०	तें असते.	तीं असतीं.

अपूर्णभूत काळ.

पुलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असत असतो.	आह्मीं असत असतो.
द्वि०	तूं असत असतास.	तुह्मीं असत असतेत.
तृ०	तो असत असता.	ते असत असते.

या वरून अन्य लिङ्गांचीं रूपें जाणावीं.

भूतभूत काळ.

पुलिङ्ग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं असलों असतो.	आह्मीं असलों असतो.
द्वि०	तूं असला असतास.	{ तुह्मीं असले असतेत, अ० { असलां असतां.
तृ०	तो असला असता.	ते असले असते.

या वरून अन्य लिङ्गांचीं रूपें जाणावीं.

धातुसाधितें.

नामें आणि विशेषणें.

असणें	क्रियावाचक.
असता, असणारा, असणार.	कर्तृवाचक.
असला, असलेला	कर्मवाचक.

अव्ययै.

असत, असतां, असतांनां .	} वर्तमानकालवाचक.
असत असतां, असत असतांनां.	
असलें असतां.	भूतकालवाचक.
असून	पूर्वकालवाचक.
असूं	निमित्तवाचक.
असावे	विधिवाचक.

या अस धातूस प्रयोजकभेद नाही.

शक्यभेद.

स्वार्थ.

वर्तमान काल.

भावीप्रयोग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ माझ्यानें अ० मला असवते.	{ आमच्यानें अ० आ- ह्याला असवते.
द्वि०	{ तुझ्यानें अ० तुला असवते.	{ तुमच्यानें अ० तु- ह्याला असवते.
तृ०	{ त्याच्यानें अ० त्याला तिच्यानें अ० तिला असवते.	{ त्यांच्यानें अ० त्यांनां असवते.

याच प्रमाणें जर शक्यभेदीं सर्व पुरुषीं रूपें दाखविलीं तर उगीच ग्रंथविस्तार होईल ह्मणोन त्या त्या अर्थी, त्या त्या प्रयोगीं, त्या त्या काळीं, प्रथम पुरुषीं मात्र हीं रूपें चालवून दाखवितों. परंतु या अस धातूचीं शक्यभेदीं सर्वकाळीं रूपें साधतात असें नाहीं, ह्मणोन याच्या ठिकाणीं धाल धातु घेऊन त्याचीं रूपें खालीं दाखविलीं आहेत.

शक्यभेद.

स्वार्थ.

भावीप्रयोग.

- माइयाने अ० मला चालवते वर्तमान.
 माइयाने अ० मला चालवत आहे अपूर्णवर्तमान.
 माइयाने अ० मला चालवत असते रीतिवर्तमान.
 माइयाने अ० मला चालवले भूत.
 माइयाने अ० मला चालवत होतें अपूर्णभूत.
 माइयाने अ० मला चालवे अ० चालवत असे. रीतिभूत.
 माइयाने अ० मला चालवते झालें पूर्णभूत.
 माइयाने अ० मला चालवले होतें भूतभूत.
 माइयाने अ० मला चालवले आहे वर्तमानभूत.
 माइयाने अ० मला चालवणार होतें भविष्यभूत.
 माइयाने अ० मला चालवेल भविष्य.
 माइयाने अ० मला चालवत असेल अपूर्णभविष्य.
 माइयाने अ० मला चालवणार आहे वर्तमानभविष्य.
 माइयाने अ० मला चालवले असेल भूतभविष्य.
 माइयाने अ० मला चालणार असेल भविष्यभविष्य.

आज्ञार्थ.

- माइयाने अ० मला चालवो वर्तमान.

विध्यर्थ.

- माइयाने अ० मला चालवावे वर्तमान.
 माइयाने अ० मला चालवत अमावे रीतिवर्तमान.
 माइयाने अ० मला चालवावे होतें, चा- }
 लवायावे होतें } भूत.

यास भविष्य काळ नाहीं.

सहायार्थ.

- माड्याने अ० मला चालवत असले . . वर्तमान.
 माड्याने अ० मला चालवले असले . . भूत.
 माड्याने अ० मला चालवणार असले . . भविष्य.
 माड्याने अ० मला चालवत असेल . . वर्तमानभविष्य.
 माड्याने अ० मला चालवले असेल . . भूतभविष्य.
 माड्याने अ० मला चालवणार असेल . . भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

- माड्याने अ० मला चालवते वर्तमान.
 माड्याने अ० मला चालवत असते . . रीतिवर्तमान.
 माड्याने अ० मला चालवले असते भूत.

शक्यभेदां धातुसाधितें, व कित्येक अर्थी कित्येक काळांचीं रूपे, हीं होत नाहींत; कारण, एथें धातूच्या ठायीं भावक तृत्वनिशिष्ट अर्थ असतो, आणि शक्य आणि प्रयोजक भेदां धातूच्या रूपांचें उच्चारण बहुधा सारिग्येच होतें; ह्मणोन यद्यपि वलात्काराने या शक्य भेदां धातुसाधितें, व कित्येक अर्थी कित्येक काळांचीं रूपे केलीं, तथापि त्यांच्या ठायीं प्रयोजक भेदाची भांति होत्ये. जसें—चालवतां, चालवून, चालवणार इ० हीं शक्यभेदां, आणि—चालवितां, चालवून, चालविणार इ० हीं प्रयोजक भेदां, धातुसाधितें हांत; यांच्या उच्चारणांत फारसा भेद नाही, आणि शक्य-भेदां धातुसाधितांचा प्रयोग व कित्येक अर्थी कित्येक काळांच्या रूपांचा प्रयोग कधींहीं करण्यांत येत नाहा, ह्मणोन त्यांचीं रूपे एथें लिहिलीं नाहींत.

आतां या प्रमाणें सर्व सहाय धातु चालवून दाखविले

तर ग्रंथ फार वाढेल. या असधातू वरून इतर धातूंची प्रयोग, अर्थ, काळ, पुरुष, वचन, एतत्परत्वे कसकशीं रूपे होतात हे जाणावे.

४७५ असधातूच्या मागे न या अव्ययाचा योग केला असतां नसगे असा तत्प्रतिपक्षी एक नवा धातु (अथवा क्रियापद ह्यणा) उत्पन्न होतो; त्याचीं रूपे अस धातूच्या सारखीं चालतात. वर्तमान काळीं असधातू प्रमाणे त्याचीं तीन प्रकारचीं रूपे, आणि भूतकाळीं दोन प्रकारचीं रूपे होतात, तीं दाखवितों.

*नसधातु.

अकरणरूप.

मूलरूपभेद.

स्वार्थ.

कर्तरिप्रयोग.

वर्तमान काळ.

प्रकार १.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं नाहीं.	आम्हीं नाहीं.
द्वि०	तूं नाहींस.	तुम्हीं नाहींत.
तृ०	तो-ती-ते-नाहीं.	ते-त्या-तीं नाहींत.

* जसें कित्येक विद्वान अस या धातूचीं आहे, होता, हीं रूपे मानित नाहींत, आहे हा केवळ निराळा धातु मानितात; तसें ते नाहीं नव्हे, नव्हता, हीं नस धातूचीं रूपे मानित नाहींत; नाहीं हा निराळा धातु मानितात.

प्रकार. २.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र० मीं नव्हे.		आह्मीं नव्हों.
द्वि० तूं नव्हेस-नव्हस.		तुह्मीं नव्हां.
तृ० तो-ती-तें-नव्हे.		ते-त्या-तीं-नव्हेत अ० नव्हत.

प्रकार ३.

पुल्लिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं नसतो.	आह्मीं नसतो.
द्वि०	तूं नसतोस.	तुह्मीं नसतां.
तृ०	तो नसतो.	ते नसतात.

या वरून अन्य लिंगांचीं रूपे जाणावीं.

भूत काळ.

प्रकार १.

पुल्लिंग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं नव्हतो.	आह्मीं नव्हतो.
द्वि०	तूं नव्हतास.	तुह्मीं नव्हतेत, नव्हता.
तृ०	तो नव्हता.	ते नव्हते.

यां वरून अन्य लिंगांचीं रूपे जाणावीं.

अस धातू प्रमाणें या दुसऱ्या प्रकारच्या भूत काळाचा प्रयोग संशयार्थीमात्र होतो.

या प्रमाणें नस धातूंचीं वर्तमान आणि भूत काळां जीं दोन तीन प्रकारचीं रूपे होतात तीं सांगितलीं; जेथें अस धातू साहाय्यकारक असतां प्रयोजिला जातो तेथें नस धातूंचीं

व्या व्या प्रकारचीं रूपें योजिलीं असतां अकरणरूपीं क्रियापदाचीं रूपें होतात.

४७६ एथें हो, दे, या धातूंचीं प्रथम पुरुषीं एकवचनाचीं सर्व रूपें लिहून दाखवितों, या वरून शिक्षणारांनीं इतर पुरुषांचीं रूपें जाणावीं. यांत ज्या काळाचीं रूपें कांहीं रीतिनिराळीं होतात, व जां रूपें सांगणें अवश्य आहे, तीं संपूर्ण चालवून दाखविलीं आहेत. असें न केले तर या धातु चालविण्यांतच हा ग्रंथ बहुधा आढोपेल.

हो धातु.

करणरूप.

मूलरूपभेद.

स्वार्थ.

कर्तृप्रयोग.

मीं होतो.	वर्तमान.
मीं होत आहे.	अपूर्णवर्तमान.
मीं होत असतो.	रीतिवर्तमान.
मीं झालों.	भूत.
मीं होत होनों.	अपूर्णभूत.

रीतिभूत.

पुरु०.	एकव०	अनेकव०.
प्र०	{ मीं होई, अ० { होत असें.	{ आम्हां होऊं, अ० होत { असूं.
द्वि०	{ तूं होईस, अ० { होत असेस.	{ तुम्हीं व्हा, अ० होत { असा.

तृ० { तो-ती-तैं होई, { ते-त्या-तीं होत, अ०
 { अ० होत असे. { होत असत.

मीं होता झालों पूर्णभूत.
 मीं झालों होतों भूतभूत.
 मीं झालों आहें वर्तमानभूत.
 मीं होणार होतों भविष्यभूत.

भविष्य काल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं होईन.	आह्मीं होऊं.
द्वि०	तूं होशील.	तुझीं व्हाल.
तृ०	तो-ती-तैं होईल.	ते-त्या-तीं होतील.

मीं होत असेन अपूर्णभविष्य.
 मीं होणार आहें वर्तमानभविष्य.
 मीं झालों असेन भूतभविष्य.
 मीं होणार असेन भविष्यभविष्य.

आज्ञार्थ.

वर्तमान काल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं होऊं.	आह्मीं होऊं.
द्वि०	तूं हो.	तुझीं व्हा.
तृ०	तो-ती-तैं होऊ.	ते-त्या-तीं होऊत.

विध्यर्थ.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां व्हावें वर्तमान.
 मीं अ० म्यां होत असावें रीतिवर्तमान.

कर्तरिप्रयोग.

- मीं व्हावा. वर्तमान.
मीं होत असावा. रीतिवर्तमान.

भावीप्रयोग.

- मीं अ० म्यां व्हावें होतें, }
अ० व्हायाचें होतें. } भूत.

कर्तरिप्रयोग.

- मीं व्हावा होतों, अ० } . . . भूत.
व्हायाचा होतों. }
मीं झालों असावा. वर्तमानभूत.
मीं होणार असावा. भविष्य.

संशयार्थ.

- मीं होत असलों. वर्तमान.
मीं झाला असलों, अ० }
झालों असलों. } . . . भूत.
मीं होणार असलों. भविष्य.
मीं होत असेन. वर्तमानभविष्य.
मीं झालों असेन भूतभविष्य.
मीं होणार असेन. भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

कर्तरिप्रयोग.

- मीं होतों. तूं होतास. भूत.
मीं होत असतों. तूं होत असतास. . . अपूर्णभूत.
मीं झालों असतों. भूतभूत.

धातुसाधिते.

नामै आणि विशेषणै.

होणें.	क्रियावाचक.
होता, होणारा, होणार. . .	कर्तृवाचक.
झाला, झालेला.	कर्मवाचक.

अव्ययै.

होत, होतां, होतांनां. होत }	वर्तमानकालवाचक.
असतां, होत असतांनां. }	
झालें असतां, झालें असतांनां.	भूतकालवाचक.
होऊन.	पूर्वकालवाचक.
होऊं.	निमित्तवाचक.

४७७ या हो धातूस प्रयोजकभेद नाहीं.

शक्यभेद.

स्वार्थ.

४७८ हो या धातूच्या अंगीं मूलरूपभेद असतां शक्यभेदाचा जो अर्थ त्याचीहि संभावना आहे, ह्मणोन मूलरूपभेदाचीं जीं रूपें त्यांचा प्रयोग बहुधा शक्यभेदांहि करितात.

माझ्यानें अ० मला होतें अ० होववतें. .	वर्तमान.
माझ्यानें अ० मला होत आहे, अ० } होववत आहे. }	अपूर्णवर्तमान.
माझ्यानें अ० मला होत असतें, अ० } होववत असतें. }	रीतिवर्तमान.
माझ्यानें अ० मला झालें, अ० होववलें. . .	भूत.
————— होत होतें, अ० हो- } वत होतें. }	अपूर्णभूत.

—————	होई,* अ० होववे. होत }	रीतिभूत.
	असे अ० होववत असे. }	
—————	होतें झालें, अ० होववते }	पूर्णभूत.
	झालें.* }	
—————	झालें होतें, अ० होववलें }	भूतभूत.
	होतें.* }	
—————	झालें आहे.	वर्तमानभूत.
—————	होणार होतें, अ० हो- }	भविष्यभूत.
	ववणार होतें. }	
—————	होईल, अ० होववेल. . . .	भविष्य.
—————	होत असेल, अ० होव- }	अपूर्णभविष्य.
	वत असेल. }	
—————	होणार आहे अ० }	वर्तमानभविष्य.
	होववणार आहे. }	
—————	झालें असेल, अ० }	भूतभविष्य.
	होववलें असेल. }	

आज्ञार्थ.

माझ्यानें अ० मला होऊ, अ० होववो. वर्तमान.

विध्यर्थ.

माझ्यानें अ० मला व्हावें.* वर्तमान.

————— होत असावें, अ० हो- }
ववत असावें. } अपूर्णवर्तमान.

* रीतिभूत, पूर्णभूत, भूतभूत, विद्यर्थी वर्तमान इ० काळीं अशा प्रकारच्या क्रियाक रूपांचा यद्यपि बोलण्यांत प्रचार नाहीं, तथापि वर जो काळाचा अनुक्रम सांगितला आहे त्यास अनुसरून एथें सारीं रूपें लिहिली आहेत.

माझ्याने अ० मला व्हावे होतें, अ०	}	. . भूत.
व्हायाचे होतें.		
— — — — — झालें असावे, अ०	}	. . वर्तमानभूत.
होववले असावे.		
— — — — — होणार असावे, अ०	}	. . भविष्य.
होववणार असावे.		

संशयार्थ.

माझ्याने अ० मला होत असले, अ०	}	. . वर्तमान.
होववत असले.		
— — — — — झालें असले, अ०	}	. . भूत.
होववले असले.		
— — — — — होणार असले, अ०	}	. . भविष्य.
होववणार असले.		
— — — — — होत असेल, अ० हो-	}	. . वर्तमानभविष्य.
वत असेल.		
— — — — — झालें असेल, अ०	}	. . भूतभविष्य.
होववले असेल.		
— — — — — होणार असेल, अ०	}	. . भविष्यभविष्य.
होववणार असेल.		

संकेतार्थ.

माझ्याने अ० मला होतें, अ० होववते.	}	. . भूत.
— — — — — होत असते, अ०		
होववत असते.	}	. . अपूर्णभूत.
— — — — — झालें असते, अ०		
होववले असते.	}	. . भूतभूत.

वस्तुतः सर्व अकर्मक धातू वरून शक्यभेद असतां मूलरूप-भेदाचा प्रयोग केव्हां केव्हां करण्यांत येतो; जसें—'माझ्यानें चालतें, बसतें, होतें, इ०. परंतु मूलरूपभेदाचीं रूपें, आणि शक्यभेदाचीं रूपें, यां दोहों मध्ये सूक्ष्म भेद असा आहे कीं मूलरूपभेद असतां शुद्ध अकर्मकत्वाचा बोध होतो, आणि शक्यभेद असतां शक्यार्थान्वित अकर्मकत्वाचा बोध होतो; जसें—'हा खिळा माझ्यानें अ० मला बसतो', आणि 'हा खिळा माझ्यानें बसवतो': यां मध्ये पहिल्या उदाहरणांत—'मीं जो त्याणें हा खिळा बसतो', असा शुद्ध अकर्मकत्वार्थ दर्शित होतो; आणि दुसऱ्या उदाहरणांत—'मीं जो त्याणेंकरून अथवा न्याच्या द्वारे हा खिळा बसला जातो, वसायास शक्य अथवा योग्य होतो', असा शक्यार्थान्वित अकर्मकत्वार्थ दर्शित होतो. असा अर्थभेद आहे ह्यणोनच—'माझ्यानें ब्राह्मण हांवेंवेल तर मीं हांईन', असा शक्यभेदा प्रयोग होतो, परंतु—'माझ्यानें ब्राह्मण हांईल अथवा होतें' असा प्रयोग होत नाहीं.

४७९ आतां क्रियापदांच्या कोणत्याहि रूपाचें व्याकरण करितां यावें ह्यणोन खालीं दे या सकर्मक धातूस सर्व रूपां, सर्व भेदां, सर्व अर्थीं, सर्व काळीं, प्रथम पुरुषीं, चालवून दाखविलें आहे.

दे धातु.

करणरूप.

मूलरूपभेद.

स्वार्थ.

- मीं देतों वर्तमान.
मीं देत आहे अपूर्णवर्तमान.
मीं देत असतो रीतिवर्तमान.
मीं अ० म्यां दिलें भूत.

मीं देत होतों. अपूर्णभूत.
मीं देई, अ० देत असैं. रीतिभूत.

रीतिभूत.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं देई.	आझीं देऊं.
द्वि०	तूं देईस.	तुझीं द्या.
तृ०	तो-ती-तें देई.	ते-त्या-तीं देत.

मीं देता झालों. पूर्णभूत.
मीं अ० म्यां दिलें होतें. भूतभूत.
मीं अ० म्यां दिलें आहे. वर्तमानभूत.
मीं देणार होतों. भविष्यभूत.

भविष्य काल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं देईन.	आझीं देऊं.
द्वि०	तूं देशील.	तुझीं द्याल.
तृ०	तो-ती-तें-देईल.	ते-त्या-तीं देतील.

मीं देत असेन. अपूर्णभविष्य.
मीं देणार आहे. वर्तमानभविष्य.
मीं अ० म्यां दिलें असेल. भूतभविष्य.
मीं देणार असेन. भविष्यभविष्य.

आज्ञार्थ.

मीं देऊं. वर्तमान.

विध्यर्थ.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां द्यावें. वर्तमान.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां द्यावा—द्यावी—द्यावै इ०. वर्तमान.

भार्वीप्रयोग.

मीं अ० म्यां देत असावै. . . अपूर्णवर्तमान.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देत असावा, देत } अपूर्णवर्तमान.
असावी, देत असावै इ०.

भार्वीप्रयोग.

मीं अ० म्यां द्यावै होते, अ० } भूत.
द्यायाचें होते.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां द्यावा होता, द्या- } भूत.
वी होती, द्यावै होते इ०. अ०
म्यां द्यायाचा होता, द्यायाची
होती, द्यायाचें होते इ०.

भार्वीप्रयोग.

मीं अ० म्यां दिलें असावै. . . वर्तमानभूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां दिला असावा, दिली } वर्तमानभूत.
असावी, दिलें असावै इ०.

मीं देणार असावा. . . भविष्य.

संशयार्थ.

कर्तरिप्रयोग.

मीं देत असलों. . . वर्तमान.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां दिलें असलें. . . भूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां दिला असला,)
दिली असली, दिलें असलें.) . भूत.

कर्तरिप्रयोग.

मीं देणार असलों. . . भविष्य.
मीं देत असेन. . . अपूर्णभविष्य.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां दिलें असेन. . . भूतभविष्य.

कर्मणिप्रयोग.

मी अ० म्यां दिला असेन,)
दिली असेन, दिलें असेन.) . भूतभविष्य.
मीं देणार असेन. . . भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

मीं देतो. तूं देतास. . . भूत.
मीं देत असतो. तूं देत असतास. अपूर्णभूत.

४८० संकेतार्थी वर्तमान काळीं आणि अपूर्णवर्तमान काळीं केव्हां केव्हां रीतीचाही बोध होतो; जसें—‘जर मीं औषध घेतों, तर माझी प्रकृति विघडली नसती’, ‘जर तो न्यास पथ्य देत असता, तर त्यास आरोग्य झालें असतें’.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां दिलें असतें. . . भूतभूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां दिला असता, दि-
ली असती, दिलें असतें. } भूतभूत.

धातुसाधितें.

नामें आणि विशेषणें.

देणें. क्रियावाचक.
देता, देणार, देणारा. . . . कर्तृवाचक.
दिला, दिलेला. कर्मवाचक.

अव्ययें.

देत, देतां, देतांनां, देत अस-
ता, देत असतांनां. } वर्तमानकालवाचक.
दिलें असतां, दिलें असतांनां . भूतकालवाचक.
देऊन पूर्वकालवाचक.
देऊं निमित्तवाचक.
द्यावें विधिवाचक.

प्रयोजकभेद.

स्वार्थ.

कर्तरिप्रयोग.

मीं देववितों. वर्तमानकाल.
मीं देववित आहे. अपूर्णवर्तमान.
मीं देववित असतों. रीतिवर्तमान.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देवविलें. . . . भूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला - ली - लें इ०. भूत.

कर्तरिप्रयोग.

मीं देवविन होतों. अपूर्णभूत.

मीं देववीं, अ० देववित असें रीतिभूत.

मीं देवविता झालों. पूर्णभूत.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देवविलें होतें. . . . भूतभूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला होता इ०. भूतभूत.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देवविलें आहे वर्तमानभूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला आहे, } वर्तमानभूत.
देवविला आहे इ०. }

कर्तरिप्रयोग.

मीं देवविगार होतों. भविष्यभूत.

मीं देववीन. भविष्य.

मीं देववित असेन अपूर्णभविष्य.

कर्तरिप्रयोग.

मीं देवविष्णार आहें. वर्तमानभविष्य.

भावाप्रयोग.

मीं अ० म्यां देवविले असेल. . भूतभविष्य.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला-ली-लें) भूतभविष्य.
असेल.

कर्तरिप्रयोग.

मीं देवविणार असेन भविष्यभविष्य.

आज्ञार्थ.**वर्तमानकाल.**

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं देववृ.	आह्मीं देववृ.
द्वि०	तूं देवीव.	तुह्मीं देववा.
तृ०	तां-तां-तें देववो.	ते-त्यां-तीं देववोत.

विध्यर्थ.**भावीप्रयोग.**

मीं अ० म्यां देववावे. वर्तमान.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देववावा-वी-वें. इ०. वर्तमान.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देववित असावे. . अपूर्णवर्तमान.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देववित असावा - }
 वी वें इ०. } अपूर्णवर्तमान.

भावीप्रयोग.

मीं अ० म्या देववावें होतें,)
 अ० देववायाचें होतें.) • भूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देववावा होता,)
 अ० देववायाचा होता.) • भूत.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देवविलें असावें • वर्तमानभूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला असावा. • वर्तमानभूत.

कर्तरिप्रयोग.

मीं देवविणार असावा • • • • भविष्य.

संशयार्थ.**कर्तरिप्रयोग.**

मीं देववित असलें • • • • वर्तमान.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देवविलें असलें • • भूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला असला, }
देवविली असली इ०. } भूत.

कर्तरिप्रयोग.

मीं देवविणार असलौ भविष्य.
मीं देववित असेन अपूर्णभविष्य.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देवविलें असेल. . भूतभविष्य.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला असेल, }
देवविली असेल इ०. } भूतभविष्य.

कर्तरिप्रयोग.

मीं देवविणार असेन भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

कर्तरिप्रयोग.

मीं देववितां. तूं देववितास. }
तो देवविता. } . भूत.
मीं देववित असतौं, तूं देववित }
असतास. } अपूर्णभूत.

भावीप्रयोग.

मीं अ० म्यां देवविलें असतें. }
तूं देवविलें असतेंस. } भूतभूत.

कर्मणिप्रयोग.

भां अ० म्यां देवविला असता, }
 देवविली असती, देवविलें असते. } भूतभूत.

धातुसाधिते.

नामै आणि विशेषणै.

देवविगें क्रियावाचक.
 देवविना, देवविगारा, देवविणार. कर्तृवाचक.
 देवविला, देवविलेला. कर्मवाचक.

अव्ययै.

देववित, देववितां, देववितां-
 नां. देववित असतां, देववित } वर्तमानकालवाचक.
 असतांनां. }
 देवविलें असतां, देवविलें } भूतकालवाचक.
 असतांनां. }
 देववृन पूर्वकालवाचक.
 देववृं निमित्तवाचक.
 देववावै विधिवाचक.

शक्यभेद.

स्वार्थ.

कर्तरिप्रयोग.

माइयानै अ० मला देववने वर्तमानकाल.
 ————— देववत आहे अपूर्णवर्तमान.
 ————— देववत असने रीतिवर्तमान.

_____	देववलें	भूत.
_____	देववत होतें . . .	अपूर्णभूत.
_____	देववे, अ० देववत असे.	} रीतिभूत.
_____	देववतें झालें . . .	
_____	देववलें होतें . . .	भूतभूत.
_____	देववलें आहे . . .	वर्तमानभूत.
_____	देववणार होतें . . .	भविष्यभूत.
_____	देववेल	भविष्य.
_____	देववत असेल . . .	अपूर्णभविष्य.
_____	देववणार आहे . . .	वर्तमानभविष्य.
_____	देववलें असेल . . .	भूतभविष्य.

आज्ञार्थ.

माझ्यानें अ०मला देववो वर्तमान.

विध्यर्थ.

_____	माझ्यानें अ०मला देववावें	वर्तमान.
_____	देववत असावें	अपूर्णवर्तमान.
_____	देववावें होतें, अ० देववायाचें होतें.	} . भूत.
_____	देववलें असावें	
_____	देववणार असावें	भविष्य.

संशयार्थ.

_____	माझ्यानें अ०मला देववत असलें	वर्तमान.
_____	देववलें असलें	भूत.
_____	देववणार असलें	भविष्य.

_____	देववत असेल . . .	वर्तमानभविष्य.
_____	देववलें असेल . . .	भूतभविष्य.
_____	देववणार असेल . . .	भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

माझ्यानें अ० मला	देववतें	भूत.
_____	देववत असतें . . .	अपूर्णभूत.
_____	देववलें असतें . . .	भूतभूत.

धातुसाधिते.

नामों आणि विशेषणें.

देववणे	क्रियावाचक.
देववलें, देववलेलें	कर्मवाचक.

अव्ययें.

देववत, देववतां, देववतांनां; देव- वत असतां, देववत असतांनां. }	वर्तमानकालवाचक.
देववलें असतां, देववलें असतांनां.	
	भूतकालवाचक.

अकरणरूप.

मूलरूपभेद,

स्वार्थ.

मीं देत नाहीं	वर्तमानकाल.
मीं देत नसतों	रीतिवर्तमान.
मीं अ० म्यां दिलें नाहीं . . .	भूत.
मीं देत नव्हतों	अपूर्णभूत.

रीतिभूत काळ.

पुरु०. एकव०.

अनेकव०.

प्र० मीं देईना, अ० न देई. आर्मीं देऊंना, अ० न देऊं.

द्वि० { तूं देईसना, अ० देई- (तुझीं द्याना, अ० द्या-
{ नास; अ० न देईस. { नात; अ० नद्या.तृ० { तो-ती-तें देईना. { ते-त्या-तीं देतना, अ०
{ अ० न देई. { देईनात; न देत.

या प्रकारच्या रूपांचे तीन चार अर्थ होतात; नेहि पुरुषपरतें भिन्न भिन्न. एक राख्यर्थ, उदाह०- 'जेव्हां मीं त्यास देईना (ह्य० देत नसें), तेव्हां तो रागावे'. दुसरा शुद्ध वर्तमानकालार्थ, उ०- 'तूं जर त्यास देईनास (ह्य० देत नाहींस), तर मलाहि कांहीं अगत्य नाहीं'. तिसरा कोणताहि व्यापार करण्या विषयीं इच्छेचा अभाव दाखवा-याचा असतां भूतकाळीं याचा प्रयोग करितात; जसें- 'त्यास पुष्कळ सांगितलें परंतु तो जाईना'. आणखी प्रश्न कर्तव्य असतांही या रूपांचा करणरूपांही प्रयोग होतो. उ०- 'तितके त्याचे रूपये द्याना', ह्य० कां देत नाहीं? द्या परते. 'तूं तेथें जाईनास', ह्य० कां जात नाहींम? जा, जाऊन मोकळा हो असा अर्थ. आणखी कंटाळून आज्ञा द्यायाची असतांही याच रूपांचा प्रयोग करितात; जसें- 'तो इतके सांगतो त्या पेशां तूं तें काम करिनास', ह्यणजे तें काम कर, करून मोकळा हो, करून पिडा काढ, असा अर्थ ध्वनित होतो. 'तुझी जाना' ह्य० जा.

मीं देईना, अ० देत नसें. . . . रीतिभूत.

मीं अ० म्यां दिलें नव्हतें. . . . भूतभूत.

मीं देणार नव्हतों. . . . भविष्यभूत.

- मीं देणार नाहीं. भविष्य.
 मीं देत नसेन. अपूर्णभविष्य.
 मीं अ० म्यां दिलें नसेल . . . भूतभविष्य.

सकर्मक क्रियापद असतां स्वार्थी व संशयार्थी भूतभविष्य कालीं प्रथमपुरुषीं मीं अ० म्यां दिलें असेल,—केलें असल, इ० रूपें शुद्ध हांतः आणि अकर्मक क्रियापद असतां—गेलों असन. दिसलों असन, इ० रूपें शुद्ध होतः हाच नियम अकरणरूपींहि जाणावा.

- मीं देणार नसेन भविष्यभविष्य.

आज्ञार्थ.

वर्तमानकाल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं देऊं नको.	आह्मीं देऊं नको.
द्वि०	तूं देऊं नको.	तुह्मीं देऊं नको.
तृ०	तो-ती-तें न देऊं.	ते त्या-तीं न देऊत.

विध्यर्थ.

वर्तमानकाल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं अ० म्यां देऊं { नये, अ० नये देऊं.	{ आह्मीं देऊं नये, { अ० नये देऊं.
द्वि०	{ तूं अ० त्वां देऊं न- { येस, अ० नयेस देऊं. { अ० नये देऊं.	{ तुह्मीं देऊं नये, { अ० नये देऊं.
तृ०	{ त्यानें-तिणें देऊं नये, { अ० नये देऊं.	{ त्यांहीं देऊं नये, { अ० नये देऊं.

मीं अ० म्यां देत नसावें, अ० देत असूं नये.	}	अपूर्णवर्तमान.
मीं अ० म्यां द्यावें नव्हतें, अ० द्यायाचें नव्हतें.		

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां द्यावा नव्हता, द्यावो नव्हती, द्यावें नव्हतें. अ० द्यायाच्चा नव्हता, द्याया- चो नव्हती, द्यायाचें नव्हतें.	}	भूत.
मीं अ० म्यां दिलें नसावें. . .		

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां दिला नसावा, दिली नसावी इ०.	}	. . . वर्तमानभूत.
मीं देणार नसावा.		

संशयार्थ.

मीं देत नसलों.	वर्तमान.
मीं अ० म्यां दिलें नसलें. . .	भूत.
मीं देणार नसलों.	भविष्य.
मीं देत नसेन.	अपूर्णभविष्य.
मीं अ० म्यां दिलें नसेल. . .	भूतभविष्य.
मीं देणार नसेन.	भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

भूतकाल.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं नदेतो, अ० देतोना.	{ आर्क्षीं नदेतो, अ० देतोना.
द्वि०	{ तूं नदेतास, अ० देतासना.	{ तुर्क्षीं नदेतेत, अ० देते- तना, अ० देतांना, अ० नदेतां.
तृ०	तो नदेता, अ० देताना.	ते नदेते, अ० देतेना.
	मीं देत नसतो, तूं देत नस- तास. ती देत नसती.	} अपूर्णभूत.
	मां अ० म्यां दिलें नसतें. . .	भूतभूत.

धातुसाधितें.

नामं आणि विशेषणें.

नदेणें क्रियावाचक.

नदेता, नदेणारा, नदेणार. कर्तृवाचक.

नदिला, नदिलेला. . . कर्मवाचक.

अव्ययें.

नदेत, नदेतां, नदेतांना, न-
देत असतां, नदेत असतांना. } वर्तमानकालवाचक.

नदिलें असतां, नदिलें }
असतांना. } . . भूतकालवाचक.

नदेऊन पूर्वकालवाचक.

नदेऊं निमित्तवाचक.
 नद्यावै विधिवाचक.

प्रयोजकभेद.

स्वार्थ.

कर्त्तरिप्रयोग.

मीं देववित नाही वर्तमानकाल.
 मीं देववित नसतो रीतिवर्तमान.
 मीं अ० म्यां देवविलें नाही. भूतकाल.
 मीं देववित नव्हतो अपूर्णभूत.
 मीं देववीना, अ० देववित }
 नसे; अ० नदेववी. } रीतिभूत.
 मीं अ० म्यां देवविलें नव्हते. भूतभूत.
 मीं देवविणार नव्हतो भविष्यभूत.
 मीं देवविणार नाही भविष्य.
 मीं देववित नसेन अपूर्णभविष्य.
 मीं अ० म्यां देवविलें नसेल. भूतभविष्य.
 मीं देवविणार नसेन भविष्यभविष्य.

आज्ञार्थ.

वर्तमानकाल.

पुह०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं देववूं नको.	आह्मीं देववूं नको.
द्वि०	तूं देववूं नको.	तुह्मीं देववूं नका.
तृ०	तो-ती-तें नदेववूं.	ते-त्या-तीं नदेववूत.

विध्यर्थ.

वर्तमानकाळ.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं अ० म्यां देववूं नये.	आह्मीं देववूं नये.
द्वि०	तूं अ० त्वां देववूं नयेस.	तुह्मीं देववूं नये.
तृ०	त्याणें-तिणें देववूं नये.	त्यांहीं देववूं नये.

मीं अ० म्यां देववित असूं नये. . अपूर्णवर्तमान.
 मीं अ० म्यां देववावें नव्हतें, } . . भूत.
 अ० देववायाचें नव्हतें. }

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देववात्रा नव्हता, }
 देववावी नव्हती, इ०. अ० दे- } भूत.
 ववायाचा नव्हता, देववायाची }
 नव्हती इ०. }
 मीं अ० म्यां देवविलें नसावें. वर्तमानभूत.

कर्मणिप्रयोग.

मीं अ० म्यां देवविला नसावा, }
 देवविली नसावी इ०. } वर्तमानभूत.
 मीं देवविणार नसावा भविष्य.

संशयार्थ.

मीं देववित नसलों. वर्तमान काळ.
 मीं अ० म्यां देवविलें नसलें. भूत.
 मीं देवविणार नसलों. भविष्य.
 मीं देववित नसेन. अपूर्णभविष्य.

मीं अ० म्यां देवविलें नसेन. भूतभविष्य.
मीं देवविणार नसेन. भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

भूतकाळ.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	{ मीं नदेववितों, अ० देववितोंना.	{ आह्मीं नदेववितों, अ० देववितोंना.
द्वि०	{ तूं नदेववितास, अ० देववितासना.	{ तुह्मीं नदेववितेन, अ० देववितेतना, अ० देव- वितांना, अ० नदेववितां.
तृ०	{ तो नदेवविता, अ० देवविताना. ती नदे- वविती, अ० देववि- तीना. तें नदेववितें, अ० देववितेंना.	{ ते न देवविते, अ० दे- ववितेना. त्या नदेव- वित्या, अ० देववित्या- ना. तीं नदेववितीं, अ० देववितींना.

मीं देववित नसतों, तूं देववित नसतास. अपूर्णभूत.
मीं अ० म्यां देवविलें नसतें. . . . भूतभूत.

स्वार्थी कित्येकरूपांस मागें न हें अव्यय लाविलें असतां संकेतार्थ ध्वनित होतो; जसें—नदिलें, नदेवविलें, नदेव-
वलें; हीं संकेतार्थी दुसऱ्या प्रकारचीं भूतकाळाचीं रूपें
होतात, आणि यां पासून भविष्यकाळीं भूतार्थ ध्वनित
होतो; उदाह० 'जर त्याणें न दिलें तर मीं देईन'. न-
देईन, नदेववीन, नदेववेल, हा संकेतार्थी भविष्य काळ.

धातुसाधितें.

नामें आणि विशेषणें.

नदेविवर्णे	क्रियावाचक.
नदेवविता, नदेवविणारा,)	. कर्तृवाचक.
नदेवविणार.	
नदेवविला, नदेवविलेला . . .	कर्मवाचक.

अव्ययें.

नदेववित, नदेववितां इ० . . .	वर्तमानकालवाचक.
नदेवविलें असतां इ० . . .	भूतकालवाचक.
नदेववून	पूर्वकालवाचक.
नदेववूं	निमित्तवाचक.
नदेववावे	विधिवाचक.

शक्यभेद.

स्वार्थ.

कर्तारिप्रयोग.

माझ्यानें अ० मला देववत नाहीं . . .	वर्तमान काल.
_____ देववत नसतें . . .	रीतिवर्तमान.
_____ देववले नाहीं . . .	भूत.
_____ देववत नव्हतें . . .	अपूर्णभूत.
_____ देववेना, अ०)	. . . रीतिभूत.
देववत नसे,	
अ० नदेववे. }	

माझ्याने अ० मला देववले नव्हते . . .	भूतभूत.
_____ देववणार नव्हते. . .	भविष्यभूत.
_____ देववणार नाही . . .	भविष्य.
_____ देववत नसेल. . .	अपूर्णभविष्य.
_____ देववले नसेल. . .	भूतभविष्य.

आज्ञार्थ.

माझ्याने अ० मला नदेववो वर्तमान काळ.

विध्यर्थ.

माझ्याने अ० मला देववू नये.	वर्तमान काळ.
_____ देववत नसावे, अ० देववत असू नये. }	अपूर्णवर्तमान.
_____ देववावे नव्हते, अ० देववायाचे नव्हते }	भूत.
_____ देववले नसावे	वर्तमानभूत.
_____ देववणार नसावे.	भविष्य.

संशयार्थ.

माझ्याने अ० मला देववत नसले	वर्तमान काळ.
_____ देववले नसले.	भूत.
_____ देववणार नसले.	भविष्य.
_____ देववत नसेल.	वर्तमानभविष्य.
_____ देववले नसेल.	भूतभविष्य.
_____ देववणार नसेल.	भविष्यभविष्य.

संकेतार्थ.

माझ्याने अ० मला नदेववते, अ० } भूत काळ.
देववतेना. }

माझ्यानें अ० मला देववत नसते . . अपूर्णभूत.
 ————— देववलें नसते . . भूतभूत.

धातुसाधितें.

नामें आणि विशेषणें.

नदेववणें क्रियावाचक.

नदेववलें, नदेववलेलें . . . कर्मवाचक.

अव्ययें.

नदेववत, नदेववतां, नदे- } वर्तमानकालवाचक.
 ववतांनां; इ०. }

नदेववलें असतां इ० . . . भूतकालवाचक.

वर्ग १०.

अवशिष्ट सहाय धातू विषयीं विस्तार.

४८१ जा, ये, दे, लाग, बस, आणि पाह, हे सहाय धातु बहुधा सर्व अर्थीं सर्व काळीं चालतात. परंतु यांत दे धातूचीं प्रयोगविशेषेकरून अधिक रूपें होतात; इतरांचीं तितकीं होत नाहींत.

प्रकरण १.

गौण अ० सिद्ध क्रियापदें.

४८२ या सहाय धातूंतून ज्यांचीं रूपें सर्वव्यापक नसतां केवळ नियमित अर्थीं, नियमित काळीं, नियमित

पुरुषों मात्र साधतात, त्यांस गौण अथवा सिद्ध क्रियापदें ह्मणतात. तीं गौण क्रियापदें—पाहिजे, नको, नये, आणि नलगे, हीं होत.

या गौण क्रियापदांचीं रूपें ज्या अर्थीं, ज्या काळीं, ज्या पुरुषीं, होतात, त्या त्या अर्थीं, त्या त्या काळीं, त्या त्या पुरुषीं, सर्व सांगितलीं पाहिजेत.

४८३ पाहिजे*—याचा अर्थ—‘अपेक्षित आहे’ असा होतो; उ०—‘मला आंवा पाहिजे’, ह्मणजे मला आंवा अपेक्षित आहे. या वाक्यांत आंवा हा कर्ता होय, आणि मला ही चतुर्थी. हे गौण क्रियापद वर्तमान काळीं चालवून दाखवितों.

कर्तरिप्रयोग.

पुरु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं पाहिजे.	आम्हीं पाहिजे.
द्वि०	{ तूं पाहिजे, अ० { पाहिजेस.	{ तुम्हीं पाहिजे, { अ० पाहिजेत.
तृ०	तो-ती-ते पाहिजे.	ते-त्या-तीं पाहिजेत.

याचें भविष्य काळीं क्वचित् पाहिजेल असें रूप होतें. आणि याचें वर्तमानकालवाचक धातुसाधित पाहिजत

असें अनुमान होतें कीं पाहिजे हें प्राचीन मराठी भाषेतलें पाह आतूंचें विध्यर्थीं वर्तमान काळाचें रूप होय; जसें—जाइजे, बोलिजे, करिजे, तसें पाहिजे. पाहिजे ह्मणजे पाहावें, अथवा पाहायास योग्य, अर्थात् जें पाहायास योग्य तें इच्छायासहि योग्य असतें, ह्मणजे अपेक्षित असतें, असा अर्थ.

असें होतें. आतां या धातुसाधिता पुढें हो आणि अस या सहाय धातूंचीं रूपें लाविलीं असतां त्या त्या अर्थीं त्या त्या काळीं याचीं रूपें साधतात; जसें—पाहिजत होतें, पाहिजत होतीं, पाहिजत असतें, पाहिजत असेल, इ०. पाहिजत होतें, पाहिजत असावें, इ० स्थळीं—पाहिजे होतें, पाहिजे असावें, असाहि प्रयोग आढळतो.

हा धातु इतर धातूंच्या कर्मवाचक धातुसाधिता पुढें लाविला असतां त्या त्या क्रियेची आवश्यकता दर्शविली जात्ये; उ०—‘मला गेलें पाहिजे’, ‘त्याला खेळविलें पाहिजे’, ‘त्यास लिहिलें पाहिजत होतें’, ‘तुला बसलें पाहिजेल’, या ठिकाणीं गेलें, खेळविलें, लिहिलें, बसलें, हीं कर्मवाचक धातुसाधित नामें पाहिजे या क्रियापदाचे कर्ते होत.

४८४ नको—हें पाहिजे याचें प्रतिपक्षी होय, याचा अर्थ ‘अपेक्षित नाही’ असा होतो; जसें—‘मला द्रव्य नको’, ह्मणजे मला द्रव्य अपेक्षित नाही. या वाक्यांत द्रव्य हा कर्ता, नको हें क्रियापद, आणि मला ही चतुर्थी जाणावी.

याचीं रूपें वर्तमान काळीं चालवून दाखवितों.

कर्तरिप्रयोग.

पु०.	एकव०.	अनेकव०.
प्र०	मीं नको.	आम्हीं नको.
द्वि०	तूं नको.	तुम्हीं नको.
तृ०	तो—ती—ते नको.	ते—त्या—तीं नकोत.

हें सहाय क्रियापद असतां याचा प्रयोग आज्ञार्थी मात्र

होतो; तेव्हां हें निमित्तवाचक धातुसाधित अव्यया पुढें लाविल्लें जातें; आणि अनेकवचनीं याचें रूप नका असें होतें; उदाह०— 'तूं करूं नको', 'तुझीं करूं नका'.

४८५ नये—याचा प्रयोग अकरणरूपी विध्यर्थीं होतो, तेव्हां हें मुख्य धातूच्या निमित्तवाचक धातुसाधित अव्यया पुढें योजितात; उदाह०—

पुरु०. एकव०.	अनेकव०.
प्र० मीं अ० म्यां करूं नये.	आझीं करूं नये.
द्वि० तूं अ० त्वां करूं नये.	तुझीं करूं नये.
तृ० त्याणें—तिणें करूं नये.	त्यांहीं करूं नये.

एकादा व्यापार करायास 'येत नाहीं', 'शक्य नाहीं', अथवा 'योग्य नाहीं', असा अर्थ असतां हें गौण क्रियापद केव्हां केव्हां तांप्रत्ययान्त धातुसाधितां पुढें योजितात; जसें— 'मला तेथें जातां नये', 'तुला हें काम करितां नये'.

असा अर्थ असतां व्याकरणपदच्छेद करितांनां जो ये या सहाय धातू विषयीं कर्तृकर्माचा नियम सांगितला तोच एथें जाणावा; द्व्यणजे, अकर्मक धातुसाधिता पुढें नये हें सहाय क्रियापद असल्यास तेथें भावकर्तरिप्रयोग जाणावा, आणि सकर्मक धातुसाधिता पुढें हें क्रियापद असून त्या सकर्मक धातुसाधिताचें जें कर्म तें जर प्रथमान्त आहे तर त्यास नये या सहाय क्रियापदाचा कर्ता मानावें; जसें— 'मला तेथें जातां नये', या वाक्यांत भावकर्तरिप्रयोग मानावा; आणि 'तुला तें काम करितां नये' यांत काम हें नये या क्रियापदाचा कर्ता मानावा. आणि 'तुला त्यास धरितां नये', हाहि भावकर्तरिप्रयोग जाणावा; कारण, एथें 'त्यांस धरणें' हा जो क्रियेचा भाव तो कर्ता होय.

४८६ नलगे* या गौण क्रियापदाचा अर्थ 'आवश्यकता नाही', 'गरज नाही', असा होतो; उ०— 'मला तुझी दक्षणा नलगे', 'तिला तुझे वस्त्र नलगे', एथें दक्षणा, वस्त्र, हीं नलगे या क्रियापदाचे कर्ते होत.

॥ नलगेव्याकरणाचीन्यायादिघटपटादिखटपटती ॥ मोरोपंत.

तो तो व्यापार करण्याची आवश्यकता नाही अशा अर्थाची विवक्षा असतां त्या त्या धातूंचीं जीं विधिवाचक आणि क्रियावाचक धातुसाधितें, त्यां पुढें याचा प्रयोग होतो; जसें— 'त्यांस हिंडावें नलगे', 'मला जावें नलगे', 'तीस बोध करणें नलगे', 'त्यांस इतका आग्रह करणें नलगे', इ०.

अशा वाक्यांत जावें, करणें, इ० धातुसाधितें नलगे या क्रियापदाचे कर्ते मानिले पाहिजेत. 'त्यांस इतका आग्रह करावा नलगे', इ० वाक्यांत 'त्यांस इतका आग्रह करावा' हें वाक्य अथवा वाक्यांश नलगे याचा कर्ता मानिल्या शिवाय दुसरा उपाय नाही.

४८७ जा— जेव्हां कर्मासच कर्ता मानणें आहे, ह्यणजे पूर्वी जें एकाद्या क्रियेचें कर्म होतें त्यासच तोच अर्थ ठेवून त्या वाक्यांत कर्ता करणें आहे, तेव्हां बहुधा जा या धातूचा योग्य कर्मवाचक धातुसाधित विशेषणा पुढें करितात; जसें— 'तो मारिला जातो', 'ती धरिली गेली', 'तें केलें जाईल', इ०.

[अ] हा जाधातूचा योग बहुधा मराठी भाषेत दरबारी

* हें क्रियापद न आणि लागणें या शब्दां पासून व्यत्यय झालें असावें; प्रथम नलागें होऊन मग नलगे असा शब्द झाला असावा.

बोलण्यांत व लेखांत आढळतो; प्रौढ भाषणांत याचा प्रयोग नीट दिसत नाहीं.

[आ] या जाधातूच्या योगानें इतकाच अर्थविशेष होतो कीं जें पूर्वी एकाद्या सकर्मक क्रियापदाचें कर्म होतें तेंच याच्या योगानें त्याच क्रियेचा कर्ता होतें; उदाह०— 'तो वाघ मारितो', या वाक्यांत वाघ हें कर्म आहे. परंतु 'वाघ मारिला जातो', एथें अर्थ तसाच, ह्मणजे मारणें या क्रियेच्या फलाचा अनुभविता वाघच आहे, परंतु या प्रयोगांत पूर्वीच्या वाक्यांतलें कर्म जो वाघ, तो एथें मारिला जातो या क्रियेचा कर्ता होतो.

[इ] मराठी भाषेंत सर्व सकर्मक धातू वरून हा जा धातू प्रयोजून कर्मकर्तरिप्रयोग होत नाहीं; आणि क्रियेक स्थळीं बलात्कारानें केला असतां तो प्रशस्त दिसत नाहीं; जसें— 'हा रथ त्याज कडून हांकला जातो', 'ही पोळी तिज कडून भाजली जात्ये'; या प्रमाणें बोलण्याचा परिपाठ नाहीं. 'ही गोष्ट सरकारांत लिहिली गेली असल्यास फार कठीण', 'जिल्हाजड्या कडून सदरेस अपील केलें जावें', 'या प्रमाणें हुकूम मंजूर नकेल्यास त्याचा हक्क काढिला जाईल', इ०.— असा दरबारी बोलण्यांत व लिहिण्यांत याचा परिपाठ पडला आहे, ह्मणोन त्याच प्रकारच्या लिहिण्यांत जा धातूच्या योगानें जो कर्मकर्तरिप्रयोग होतो तो शोभतो.

परंतु मराठी भाषेंत सकर्मक क्रियापदाचें कर्मकर्तरि ह्मणून एक स्वतंत्र सर्वव्यपिं अमें रूप होत नाहीं, यामुळें एकादे सम्यां मोठी अडचण पडत्ये. या रूपाची भाषेंत फार आवड्युक्तता आहे, ह्मणोन, ज्या भाषेंत धातू वरून कर्मकर्तरि स्वतंत्र रूप होत नसतें, तींत कोठें कोठें जा आदिकरून सहाय धातू-

च्या योगानें हें रूप साधितात; अथवा, कोठें क्रियापदांच्या रूपांतर्गत हा कर्मकर्तारि अर्थ असतो; जसें— 'आंबा झटला झणजे सर्वांच्या जिभे वर पाणीं सुटतें', 'लेंकरू पाहिलें झणजे आईस हर्ष होतो', 'काम केलें तर पैसे मिळतात', इत्यादि स्थळीं झटला, पाहिलें, केलें, यांहींकरून तसा कर्मकर्तारि अर्थ ध्वनित होतो. 'चंद्र पाहिला असतां सर्वास हर्ष होतो', या वाक्याचा अर्थ असा आहे कीं—चंद्र पाहिला गेला असतां सर्वास हर्ष होतो. या प्रमाणें माझा अभिप्राय आहे. परंतु अशा ठिकाणीं—**कोणीं, लोकांनीं**, या बाहेरच्या कर्त्याचा अध्याहार मानणें कोणांस बरें दिसल्यास त्यांनीं असा अध्याहार मानून निर्वाह करावा.

[ई] अशा अर्थानें बोलायाची जेव्हां अपेक्षा असत्ये, तेव्हां शुद्ध सकर्मक क्रियापदाचा अकर्मक क्रियापदा सारखा प्रयोग करितात; जसें— 'या जांयानें हे हरबरे चांगले दळणार नाहीत, झणजे— 'दळले जाणार नाहीत' असा अर्थ. 'या चाकूनें हें खर्बूज चांगलें कापत नाहीं', झणजे कापिलें जात नाहीं असा अर्थ.

[उ] प्राकृत ग्रंथांत मूळ धातूस इजेणे प्रत्यय लागून कर्मकर्तारि क्रियापद होतें, मग त्याचीं अन्य धातु प्रमाणें काळ, वचन, लिंग, पुरुष, यांच्या परतें रूपें साधतात; जसें— करिजेतो, बोलिजेतो, करिजेळ, खाइजेळ, इ०. परंतु हीं रूपें बहुधा तीन काळीं होतात असें दिसतें.*

* एथें मला अशी अटकळ होत्ये कीं,— करिजेतो, कथिजेतो, खाइजेतो, इ० हीं मूळचीं संस्कृतांत— क्रियते, कथ्यते, खाद्यते, इ० जीं कर्मकर्तारि अर्थ असतां रूपें होतात, त्यां वरूनच साधलीं असावीं.

४८८ रीति, किंवा त्या ल्य व्यापाराचा अभ्यास, असा अर्थ विवक्षित असतां जा आणि कधीं ये या धातूंचा योग वर्तमानकालवाचक तप्रत्ययान्त धातुसाधित अव्यया पुढें करितात; उदाह०— 'मीं करित येतो', 'मीं लिहित जाईन', 'तूं बोलत जा', 'मुलांनीं विद्ये कडेस चित्त देत जावें', 'तूं हें काम पुष्कळ वर्षे करित आलास ह्मणून तूं आज त्यांत इतका कुशल झालास', इ०.

४८९ वर्तमानकालवाचक तांप्रत्ययान्त धातुसाधित अव्यया पुढें ये या धातूंचा योग केला असतां त्या पासून शक्ति, ज्ञान, यांचा बोध होतो; उदाह०— 'मला चालतां येतें', 'तुला पाहतां येईल', 'मला वाचतां यावें', 'तिला मांडा करितां आला असतां', इ०.

४९० ये— अकर्मक धातू वरून, अथवा कर्माची अपेक्षा नधरितां सकर्मक धातू वरून, या सहाय धातूंचा प्रयोग केला असतां भावकर्तारिप्रयोग होतो; जसें— 'मला चालतां येतें', 'तुला धांवतां येईल', 'तिला लिहितां येतें तर बरें होतें', इ०. या वाक्यांत क्रियेचा जो भाव तोच कर्ता होय. 'मला चालतां येतें' ह्मणजे चालणें अथवा चलनरूप जो व्यापार तो मला अवगत आहे असा अर्थ.

४९१ करणरूप अथवा अकरणरूप असतां या सहाय धातू वरून सविकरणतृतीयान्त कर्ता होतो; जसें— 'मला अथवा माझ्यानें तें येतां येतें', 'तुला अ० तुझ्यानें तसें होतां येत नाहीं', इ०. असें बहुतांचें मत आहे, परंतु मला वाटतें अशा ठिकाणीहि भावकर्तारि प्रयोग मानावा हें बरें.

इतर ठिकाणीं कर्त्याचा अर्थ असतां कोठेहि सविकरण तृतीयान्त कर्ता असत नाहीं असा नियम असतां ज्या पक्षां अशाच

ठिकाणीं सविकरण तृतीयेच्या रूपांचा प्रयोग होतो. त्या पक्षां तींच अपवादक रूपं ये या सहाय क्रियापदांचे कर्ते नव्हत या विधानास दृढ प्रमाणभूत होतात.

४९२ परंतु जर हा सहाय धातु विवक्षित कर्मा सहवर्तमान सकर्मक धातू वरून प्रयोजिला, तर त्या कर्माच्या लिंगवचनानुरूप या सहाय क्रियेचें रूप फिरतें; जैसे— 'मला ग्रंथ लिहितां येतो, पुतळी करितां येत्ये, आणि चित्र काढितां येते'; या वाक्यांत ग्रंथ, पुतळी, आणि चित्र, यांस त्या त्या सकर्मक धातुसाधितांचीं कर्मे करून येतो, येत्ये, आणि येते या क्रियापदांचे कर्ते मानावे.

कदाचित् एथें कोणी पूर्वपक्ष केला कीं जर पूर्वोक्त वाक्यांत ग्रंथ, पुतळी, आणि चित्र, हे त्या त्या क्रियेचें कर्ते मानून, त्या त्या सकर्मक धातुसाधितांचीं कर्मे मानिलीं, तर एका क्रियेचें कर्तृत्व आणि दुसऱ्या क्रियेचें कर्मत्व एकच पदार्था वर येऊं लागतें, द्वयणजे जें एकदां कर्म होतें तेंच त्या वाक्यांत कर्ता होऊं लागतें; हा मोठा दोष येतो; त्यास ही आशंका खरी आहे, परंतु असें झाल्यास कांहीं विशेष बाध आहे असें मला वाटत नाहीं. एकदां तीं तीं नामें त्या त्या सकर्मक धातुसाधितांचीं कर्मे करून त्यांस ये या सहाय क्रियापदांचे कर्ते मानावे. असें नकरावें तर ये या क्रियेस भावकर्तारि मानून आणखी त्या त्या सकर्मक धातुसाधिताच्या कर्माची लिंगवचनानुरोधी मानलें पाहिजे, हें अधिक अभ्रशस्त दिसतें; कारण, भावकर्तारि क्रियापद निरंतर तृतीय पुरुषीं नृपुंसकींलगीं एकवचनीं असतें, या नियमास मोठा दोष येतो; तेव्हां मला वाटतें कीं सकर्मक धातुसाधिता पुढें ये या सहाय धातूचा योग असतां जें त्या धातुसाधितांचें कर्म तेंच त्या वाक्यांत ये या क्रियेचा कर्ता असतें. धातुसाधितास निरंतर गौणत्व असतें द्वयणोन व्याकरणपदच्छेद करिते समयीं त्याचें कर्म सांगायची कोणी गरज ठेवित नाहींत. तथापि हें स्थळ कांहींसें वादास्पद आहे.

४९३ दे—कोणताहि व्यापार करायास मोकळीक देणें असा अर्थ विवक्षित असतां निमित्तवाचक धातुसाधित अव्यया पुढें दे या धातूचा योग करितात; जैसे—‘मीं करूं देतो’, ‘त्याणें तिला जाऊं दिलें’, ‘तूं त्यांस बोलूं दे’, ‘रामानें गोपाळास तें पत्र वाचूं दिलें असतें तर बरें होतें’.

४९४ लाग—या धातूचा योग निमित्तवाचक धातुसाधित अव्यया पुढें केला असतां व्यापारारंभ बोधित होतो; जैसे—‘तो बोलूं लागला’, ‘तीं करूं लागेल’, ‘तीं खाऊं लागतील’, इ०.

४९५ बस—कोणताहि व्यापार कोणीं दीर्घकालपर्यंत सतत चालवितो, अथवा, तो व्यापार करित असतां अन्य व्यापारा कडेस लक्ष देत नाहीं, असा अर्थ विवक्षित असतां तत्प्रत्ययान्त वर्तमानकालवाचक धातुसाधिता पुढें बस या धातूचा प्रयोग करितात; जैसे—‘मीं काल केढोळपर्यंत तुमची वाट पाहत बसलों परंतु तुम्हीं आलां नाहीं’, ‘तो सारा दिवस लिहित बसतो’, ‘मीं उद्यां सारा दिवस झोंप घेत बसेन’, इ०.

[अ] परंतु एथें एक गोष्ट शिकणारांनीं पक्की लक्षांत ठेवावी कीं धातुसाधितें, आणि त्यां पुढें योजिलेले सहाय धातु, यांच्या अर्थाच्या सामानाधिकरण्याचा संभव असला पाहिजे तरच त्यांचा योग होतो, नाहींतर अर्थांचें सामानाधिकरण्य नसल्यास हा योग होत नाहीं; सांगावयास तात्पर्य सर्व धातुसाधितां पुढें सर्व सहाय धातूंचा योग होतो असें नाहीं; जैसे—‘मीं लिहित बसतो’ असें होतें, परंतु ‘मीं निजत बसतो’ असें होत नाहीं.

४९६ पाह—कोणताहि व्यापार करण्या विषयीं कर्ता

आपली इच्छा प्रकट करितो, अथवा त्या विषयीं प्रयत्न करितो, असा अर्थ विवक्षित असतां निमित्तवाचक धातुसाधिता पुढें पाहधातूंचीं (विशेषकरून) वर्तमान काळाचीं रूपें योजितात; जसें— 'तो लिहूं पाहतो', 'ते निघूं पाहतात', 'रामराव जर हें काम घेऊं पाहते तर त्यांस तें सहज मिळतें'.

४९७ अशा ठिकाणीं व्याकरणपदच्छेद करिते समयीं गोंधळ होऊं नये ह्मणोन या धातुसाधितांस निराळें करून पुढलें क्रियापद निराळें मानावें, हा मार्ग सुलभ व सरळ दिसतो.

वर्ग ११.

क्रियापदांचीं रूपें साधण्याचा प्रकार.

४९८ अकर्मक मूळधातूस त हा प्रत्यय लाविला असतां वर्तमानकालवाचक धातुसाधित अव्यय सिद्ध होतें; जसें— उठत, बसत, जात, येत, निजत, हंसत, रडत, करवत, खाववत, उठवत, दळत, कापत, इ०.

४९९ पढधातूचा गण वर्जून सकर्मक मूळधातूस हा त प्रत्यय लागत असतां त्याच्या मार्गे इ आगम विकल्पें होतो; जसें— करित, बांधित, तोडित, जेवित, वेढित, ताडित, रोवित, करवित, खाववित, उठवित, दळित, कापित, इ०.

[अ] पढधातूचा गण वर्जून ह्मटलें ह्मणोन— पढत, शिकत, बोलत, ह्मणत, इ० अशींच रूपें होतात.

[आ] हा आगम विकल्पें होतो असें ह्मटलें या वरून करत, बांधत, तोडत, जेवत, वेढत, ताडत, रोपत, करवत,

उठवत, इ०. अशींहि रूपें लिहण्याचा परिपाठ आहे असे समजावे.

परंतु यांत शिकणारांनीं लक्षांत ठेवावें कीं वर्तमानकालवाचक सकर्मक धातुसाधितास हा आगम करावा हा उत्तम पक्ष होय. या नियमास अनुसरलें असतां पुष्कळ अडचणी व संशय दूर होतील. एकादे समयां कर्मकर्तारि अर्थ असतां सकर्मक क्रियापदाचा अकर्मक क्रियापदा प्रमाणें प्रयोग करितात तेव्हां हा तारतम्यभाव लक्षांत ठेवणें फार आवश्यक होतें. पहा पृ० १५२. ले० ३७८.

५०० लिहधातू वर्जून हकारान्त धातूस हा आगम होत नाही; जसें— पाहत, साहत, चाहत, नाहत, वाहत, पोहत, इ०.

लिह वर्जून झटलें झणोन लिहित असेंच बहुधा रूप होतें. देशस्थां मध्ये लिहत असें झणण्याचा प्रकार आढळतो तो या नियमास अनुसरून आहे, इष्ट असल्यास या रूपाची प्रवृत्ति पाडावी.

५०१ एकाक्षरी धातू वरून हा आगम होत नाही; जसें— देत, घेत, नेत, भित, खात, गात, इ०.

५०२ च, ज, झ, स, या वर्णांस हा आगम होत असतां अनुक्रमें च, ज, झ, श, हे आदेश होतात; जसें— खोचित, रचित, गांजित, भाजित, सोशित, वाशित, इ०.

५०३ इकाराच्या स्थानीं कोणी ईकारही आगम करितात; जसें— करीत, बांधीत, ठेवीत, भरीत, इ०.

एकपक्षीं पाहिलें असतां हा दीर्घ ईकार आगम करण्यासहि कांहींसें निमित्त आहे; कांकीं मराठी भाषेंत शब्दाचे उपान्य वर्ण इ उ असल्यास ते निरंतर दीर्घ असतात; परंतु हा नियम बहुधा पूर्णार्थान्वित शब्दां विषयीं जाणावा; धातुसाधित अव्य-

यांस तो लावितां येत नाहीं. दुसरें, जेथें ऱ्हस्व इकाराचें सहन होत नाहीं, ह्यणोनच त्याचीहि अपेक्षा न ठेवितां कित्येक— करवत, ठेवत, बांधत, अशां रूपें लिहितात, तेथें दीर्घ ईकाराचें सहन होणें दुर्घट. आणखी सूक्ष्म विचारानें पाहिलें असतां अशी एक अटकळ होत्ये कीं हा जो मराठींत इ आगम होतो तो संस्कृतांत जो धातुसाधितांस अथवा क्रियापदांच्या रूपांस मध्ये इडागम होतो, त्याचेंच अनुकरण होय. अशा कारणां वरून मला वाटतें ऱ्हस्व इकार आगम करणें अधिक प्रशस्त होय.

५०४ पूर्वोक्त नियमां प्रमाणें हें वर्तमानकालवाचक धातुसाधित अव्यय सिद्ध झालें ह्यणजे त्या वरून, अथवा त्याच नियमास अनुसरून,— ताप्रत्ययान्त— तांनांप्रत्ययान्त वर्तमानकालवाचक धातुसाधित अव्ययें,—मूलरूप भेदां, प्रयोजक भेदां, स्वार्थी, वर्तमान आणि पूर्णभूत काळीं, आणि संकेतार्थी भूतकाळीं,— क्रियापदांचीं रूपें, सिद्ध होतात.

५०५ मूलधातूस पुढें ला, ली, लें, इ० हे प्रत्यय प्रयोगानुसंधानानें लाविले असतां लाप्रत्ययान्त धातुसाधित नाम अथवा विशेषण सिद्ध होतें; जसें— धांवला, उठली, बसलें, हंसलें, खेळल्या, जेवलीं, इ०.

५०६ तप्रत्ययान्त वर्तमानकालवाचक धातुसाधित अव्ययाच्या साधनांत इ आगमा विषयीं वर जे नियम सांगितले, तेच बहुधा लाप्रत्ययान्त धातुसाधित विशेषणाच्या साधनांत इ आगमा विषयीं जाणावे.

५०७ या लाप्रत्ययान्त धातुसाधित विशेषणा वरून मराठींत भूतकाळाचीं रूपें साधतात; जसें— निजलें, बांधिलें, शृंगारिली, करविला, घेवविले, नेशिल्या, रचिलीं, इ०.

५०८ जसा त्या धातुसाधितांच्या ठायीं तसा या धातु-
साधिताच्या ठायींहि हा आगम हकारान्त धातु वर्जून वैक-
ल्पिक आहे, ह्यणोन- निजलें, बांधलें, शृंगारली, करवला,
घेववले, नेसव्या, रचलीं, पाहिलें, लिहिलें, इ० अशींहि रूपें
लिहण्याचा प्रघात आहे. या विषयीं पहा पृ० २४३,
ले० ४९९, [आ].

५०९ कित्येक धातूंच्या भूतकाळाचीं रूपें नियमा प्र-
माणें होत नाहींत, ते धातु व त्यांचीं तीं रूपें खालीं लिहि-
लीं आहेत.

धातु.	भूतकाळ.	धातु.	भूतकाळ.
२ उडणें	उडाला	२ निवणें	निवाला
३ उभणें	उभाला	पळणें	पळाला
३ खिजणें	खिजाला	३ बुजणें	बुजाला
३ गळणें	गळाला	३ बुझणें	बुझाला
३ जळणें	जळाला	२ बुडणें	बुडाला
१ जिरणें	जिराला	१ भिजणें	भिजाला
३ झिजणें	झिजाला	२ मिळणें	मिळाला
धातु.	भूतकाळ.	धातु.	भूतकाळ.
१ टळणें	टळाला	१ मुरणें	मुराला
१ तडणें	तडाला	ह्यणणें	ह्यणाला
२ दडणें	दडाला	रिघणें	रिघाला
३ दवणें	दवाला	३ रिझणें	रिझाला
३ दिपणें	दिपाला	३ लपणें	लपाला
निघणें	निघाला	३ विझणें	विझाला
१ निभणें	निभाला	२ विरणें	विराला
२ निमणें	निमाला	हिंवणें	हिंवाला

यांत ज्यांच्या मार्गे अंक मांडिला नाही, त्यांचे भूतकाळाचे रूप एकप्रकारचे मात्र होते; ज्यांच्या मार्गे १ हा अंक आहे, त्यांचे रीतीने जे रूप होते त्याची प्रवृत्ति अधिक आहे. ज्यांच्या मार्गे २ हा अंक आहे, त्यांच्या वर लिहिलेल्या रूपांची प्रवृत्ति अधिक आहे. आणि ज्यांच्या मार्गे ३ हा अंक आहे, त्यांच्या दोन्ही रूपांची सारिखी प्रवृत्ति आहे असे जाणवे.

५१० खाली लिहिलेल्या धातूंच्या भूत काळाचीं रूपे पूर्वोक्त नियमांत नाहीत.

धातु.	भूतकाळ.	धातु.	भूतकाळ.
करणे	केले	बघणे	बघितले
मरणे	मेले	मागणे	मागितले
जाणे	गेले	सांगणे	सांगितले
येणे	आले	खणणे	खणले, खंटले
होणे	झाले	ह्मणणे	ह्मतले
गाणे	गाइले, (कों०गाले)	हणणे	हंटले
ध्याणे	ध्याइले, (कों०ध्याले)	पिणे	प्याले
माणे	माइले, (कों०माले)	भिणे	भ्याले
घेणे	घेतले	विणे	व्याले
घालणे	घातले	लेणे	ल्याले
धुणे	धुतले	देणे	दिले

भाषाप्रयोग असतां ह्मण यांचे भूतकाळाचे रूप ह्मतले असे होते.

झालें हें रूप लिहिण्याचे दोन तीन प्रकार आढळतात- झालें, जहालें, जाहलें, जाहालें, असें—

कृष्णानुजासुभद्रालमालायोग्यजाहलीआहे ॥ मोरोपंत.

परंतु मला वाटतें ह आणि झ यांचें एका पक्षीं सावर्ण्य आहे, झणोन झालें हेंच रूप लिहावें हा उत्तम पक्ष.

वर्ग १२.

क्रियापदां विषयीं आणखी स्फुट विचार.

५११ हकारान्त जितके धातु आहेत, त्यांच्या आज्ञार्थी, द्वितीय पुरुषीं, एकवचनीं, बहुधा शेवटीं आकारादेश करायाचा परिपाट पडला आहे, व तो आकारादेश करित असतां विकल्पें पहिल्या आकारास अ आदेश करितात; असें— पाहा, पहा; साहा, सहा; राहा, रहा; चाहा, चहा; बाहा, बहा; इ०.

माझ्याबाहूंचेंस्मरणकरुनितूंमनींपहाशील

अथवारथवाजिद्विपभटकोटिप्रशमनींपहाशील. मोरोपंत.

परंतु विचारपूर्वक पाहिलें असतां असा नियम आढळतो कीं मराठी भाषे मध्ये द्व्यक्षरी धातु अकारान्ता शिवाय नाहींत. तेव्हां हे हकारान्त धातुहि मूळचे अकारान्त खरे यांत संशय नाहीं; परंतु शब्दाच्या शेवटीं व मध्ये ह असतां त्यांस दीर्घ केल्यानें त्याच शब्दांच्या उच्चारणांत फारसें अंतर समजण्यांत येत नाहीं, झणोन यांस प्रमादानें पूर्वीपासून कोणी आकारान्त करून— पहातो, रहातो, पहा, राहाशील, रहावेल, अशीं रूपें लिहितात. परंतु मला वाटतें पहा असें रूप लिहणें व्याकरणदृष्ट्या प्रशस्त नाहीं. एकवचनीं— पाह, साह, राह, अशीं

रूपें, आणि अनेकवर्नी—पहा, साहा, राहा, अर्शां रूपें लिहणें व्याकरणदृष्ट्या अधिक शुद्ध होय.

५१२ अथापि पूर्वीपासून पूर्वोक्त रीत्या लिहिण्याचा प्रघात पडला आहे ह्मणोन या अकारान्त धातूंचीं विकल्पें आज्ञार्थीं एकवचनीं पहा, रहा, अर्शांहि रूपें लिहिलीं असतां चिंता नाहीं.

पुढला हकार दीर्घ झाला असतां विकल्पें मागल्या आकारास अकारादेश होता; जसें— पहातों, रहातों, लहान, सहान, तहान, पहाड, इ०.

५१३ कित्येक धातुसाधितांच्या योगानें अथवा इतर शब्दांच्या योगानें क्रियेचे अर्थ भिन्न होतात, अथवा ज्या क्रियेशीं त्या धातुसाधितांचा संबंध असतो, त्यां पासून तीं धातुसाधितें निराळीं काढिलीं असतां अर्थच बसत नाहीं, अथवा कित्येक स्थळीं अर्थांत वैषम्यहि येतें, जसें असल्यास व्याकरण करिते समयीं त्या धातुसाधितांचा अथवा शब्दांचा निरनिराळा व्याकरणपदच्छेद नकरितां त्या त्या धातुसाधितां सहित तीं तीं संयुक्त क्रियापदें ह्मणावीं ह्मणजे बरें; जसें— विकत घेणें, जेऊं घालणें, तोंडीं लावणें, इ०. 'त्याणें घोडा विकत घेतला', 'तो ब्राह्मणास जेऊं घालील', 'ती भाताशीं पापड तोंडीं लाविले', यांत— 'विकत घेतला', 'जेऊं घालील', 'तोंडीं लाविले', हीं संयुक्त क्रियापदें ह्मणावीं.

हा मार्ग उघडिल्यानें मला भरंवसा आहे कीं पुष्कळ संशय आणि वादविवाद दूर होतील.

५१४ कोणत्याहि क्रियेचा अथवा व्यापाराचा अतिश-

यार्थ अथवा पौनःपुन्यार्थ दाखविणें इष्ट असल्यास मूळ धातूस द्विवार अभ्यास करून एक नवें क्रियापद सिद्ध करितात, मग त्याचीं इतर धातूं प्रमाणें भेद, अर्थ, काळ, प्रयोग, यांच्या अनुरोधानें रूपें साधितात; जसें— करकरकरणें, लिहलिहलिहिणें, वाचवाचवाचणें, निजनिजनिजणें, जाजाजाणें, चालचालचालणें, इ०. उदाहरणें— 'त्यास एकदां कोणीं सांगितलें ह्मणजे तो करकरकरितो', 'त्यास लिह ह्मण ह्मणजे तो लिहलिहलिहील', 'त्याणें मुकाम सोडिला ह्मणजे चालचालचालावें', इ०.

५१५ आज्ञार्थी वर्तमान काळीं तृतीय पुरुषीं जो ऊकार आणि ओकार होतो त्यां विषयीं आणखी दुसरा नियम असा आढळण्यांत येतो कीं एकाक्षरी धातु असल्यास त्यास ऊकार, आणि अनेकाक्षरी असल्यास ओकार विशेषें करून होत असतो.

मराठी मध्यें हा क्रियापदविचार फार मोठा आणि अतिशय गुंतलेला आहे, त्याचें एथें संक्षेपें करून विवेचन केलें आहे; त्यांत मराठी क्रियापदांची जी ही गूत सोडवून कांहींशी उकलण्याच्या धोरणांत आणिली आहे, तें हे काम केवळ नूतन होय, ह्मणोन तें पूर्ण व पक्कें नसलें तरीं ग्रंथकर्त्यास क्षमा मागायास कांहींसा अवकाश आहे.

भाग २.

अविभक्तिक किं० अव्ययें यां विषयीं विचार.

५१६ अविभक्तिक शब्द किंवा अव्ययें ह्मणजे ज्यांस कांहीं कार्यविशेष होत नाहीं, व मूळचें जसें त्यांचें स्वरूप

असतें तसेंच निरंतर अविकृत राहते, व ज्यांचा वाक्यरचनेत फार उपयोग पडतो, असे जे शब्द तीं; जसें— आणि, परंतु, किंवा, जर, तर, लौकर, तेव्हां, मग, नंतर, छिः, इ०. अव्ययांत क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी, उद्गारवाची, अथवा केवलप्रयोगी हे भेद आहेत.

विभाग १.

क्रियाविशेषण अव्यय.

५१७ ज्या शब्दांहींकरून क्रियेच्या गुणाचा अथवा प्रकाराचा अथवा अमुक अवस्थेत ती क्रिया घडली अशा अर्थाचा बोध होतो, ते शब्द क्रियाविशेषणें होत; उदाह०— 'हळू चालतो', 'फार बोलतो', 'खेळत जातो'; या वाक्यांत हळू, फार, आणि खेळत, या शब्दांहींकरून त्या त्या क्रियेच्या प्रकाराचा किंवा गुणाचा बोध होतो.

५१८ मराठी भाषेत क्रियाविशेषण अव्ययें चार प्रकारचीं होतात;

प्रथम— शुद्ध अव्ययें असून जीं निरंतर क्रियाविशेषणें असतात तीं; जसें— हळू, लौकर, पुनः वारंवार, इ०.

दुसरीं— धातुसाधितें असून ज्यांचा क्रियाविशेषणां प्रमाणें प्रयोग होतो तीं; जसें— खेळत, हंसत, खेळतां, हंसतां, खेळतांनां, हंसतांनां, खेळत असतां, हंसत असतांनां, इ०.

तिसरीं— शुद्ध विशेषणें असून ज्यांचा क्रिये कडेस संबंध असतो, ह्यणजे क्रियेच्या प्रकाराचीं अथवा गुणाचीं दर्शकें असतात, तीं. यांचा भरणा या भाषेत फार आहे; किंबहुना जितकीं गुणविशेषणें तितकीं या भाषेत क्रियाविशेषणें

होतात असें म्हटल्यासहि चिंता नाही; जसें— 'तो चांगलें लिहितो', 'ती गोड बोलत्ये', 'त्या मधुर गातात', इ०.

५१९ या भाषेत गुणविशेषणांचीं क्रियाविशेषणें होत असतां त्यांस क्रियाविशेषणनिमित्तक कांहीं विशेष कार्य होत नाही, ह्मणून ज्या विशेषणांचीं रूपें विशेष्याच्या योगानें फिरत नाहीत तीं क्रियाविशेषणें असतांहि त्यांस कांहीं विकार होत नाही; परंतु, ज्यांचीं रूपें विशेष्याच्या लिंगवचनां वरून फिरतात, तीं क्रियाविशेषणें असतां त्यांचीं रूपें काचित् क्रियेच्या भावा वरून, काचित् कर्त्या वरून, आणि काचित् कर्मा वरून, फिरतात; जसें— 'तो चांगलें लिहितो', 'त्या उग्या राहिल्या', 'त्यांणीं आपलीं घरे तांबडीं रंगविलीं असतां तुझीं आपलीं हिरवीं रंगवा', इ०. तेव्हां या विषयीं कांहीं नियम करणें इष्ट आहे.

५२० अकर्मक क्रियापद असतां, अथवा सकर्मक क्रियापद असून कर्माचा उल्लेख नसतां, जेथें क्रियाविशेषण पक्षीं कर्त्याच्या अनुरोधानें चालतें, अशा स्थळां जों साधेल तों तें क्रियाविशेषण नपुंसकलिङ्गी करून क्रियेच्या भावाचें अनुरोधो करावें ह्मणजे बरें; जसें— 'ती चांगली नाचत्ये', 'तो बरा बोलतो', 'तीं वांकडीं चालतात'; अशा ठिकाणीं— 'ती चांगलें नाचत्ये', 'तो बरें बोलतो', 'तीं वांकडे चालतात'; असें बोलण्याचा व लिहिण्याचा परिपाठ ठेविला असतां शुद्ध.

५२१ परंतु कित्येक क्रियाविशेषणें कर्त्याच्याच अनुरोधानें वागतात; जसें— 'ती उगी राहत्ये', 'ते उभे राहतात', 'त्या खणांत या पोथ्या आडव्या मावत्या', 'ही सळई त्या छिद्रांत वांकडी जात नाही, उभी जात्ये'; इ०.

यांत असा नियम आहे कीं जीं शुद्ध क्रियाविशेषणें असून आकारान्त असतात तीं कर्त्याच्याच अनुरोधानें वागतात.

५२२ सकर्मक क्रियापद असून जेथें क्रियाविशेषणें करून कर्मासहित क्रियेच्या प्रकाराचें विधान केलें असतें, तेथें तें क्रियाविशेषण कर्माच्या अनुरोधानें वागतें; जसें— 'न्याणें तो ग्रंथ मोकळा केला', 'तिणें आपली चोळी उलटी शिवली', 'त्याणें कालच्या आर्या चांगल्या लाविल्या', इ०. या उदाहरणांत— ग्रंथाचें मोकळें करणें, चोळीचें उलटें शिवणें, आणि आर्याचें चांगलें लावणें, यांचें विधान आहे असें जाणावें.

'तो चांगल्या आर्या लावितो', आणि 'तो आर्या चांगल्या लावितो', यांत अर्थभेद आहे; पहिल्या उदाहरणांत शुद्ध आर्यांचाच गुण प्रदर्शविला जातो, परंतु दुसऱ्या उदाहरणांत त्या आर्या लावण्याचा जो प्रकार त्याचें विधान केलें जातें.

५२३ हां क्रियाविशेषणें क्वचित् दुसऱ्याहि क्रियाविशेषणाच्या अथवा विशेषणाच्या प्रकाराचा बोध करितात; जसें— 'तो फार त्वरित बोलतो', 'तो उत्कृष्ट ठक आहे', या वाक्यांत फार हें क्रियाविशेषण त्वरित या क्रियाविशेषणाचा प्रकार दर्शवितें, आणि उत्कृष्ट हें ठक या विशेषणाचा प्रकार दर्शवितें.

५२४ मराठी भाषे मध्ये व्यापारादिकांचें अनुकरण कर्तव्य असतां तो अनुकार्य जो व्यापारादि त्याच्या स्थानीं काहींएक ध्वनितार्थवाचक शब्द कल्पून त्या पुढें—कन, कर, दिनीं, दिशीं, हे प्रत्यय लावून जे शब्द साधतात, अथवा द्विरुक्तीनें जे या प्रकारचे शब्द सिद्ध होतात, तीं सारीं

क्रियाविशेषणें होत; जैसे—फटकन, फटकर, फटदिनीं, फटदिशीं; गटकन, गटकर, गटदिनीं, गटदिशीं; गपगप, धसधस, फटफटां, बदबदां; बदबद, झटझट; फटाफट, वदाबद, कडाकड, धडाधड; इ०.

या अशा अनुकरणरूप शब्दांचा या महाराष्ट्र भाषेंत जितका भरणा असेल तितका मला वाटतें आणखी कोणत्याहि भाषेंत नसेल; आणि तो या भाषेचा केवळ असाधारण जिव्हाळा होऊन राहिला आहे. गति, वेग, मांजुल्य, कार्कश्य, सौंदर्य, परिमिति इत्यादि क्रियेचे शतावधि प्रकार दाखवायाचे असता त्या त्या अनुकरणरूप शब्दांचा प्रयोग होतो; जैसे झटझट चालतो; चमचम लवत्ये, टकटक पाहत्ये; झणझण वाजतें; वदबद पडतें, टपटप झरतें; भडभड ओकतो; तडतड बोलतो; तोंडोतोंड भरतो; कांठोकांठ चालतो; छडी वाजे छमछम विद्या ये घमघम.

५२५ आणखी नामा पुढें पूर्वक हें अव्यय लागलें असतांहि तीं स्थलविशेषीं क्रियाविशेषण अव्ययें होतात; जैसे—प्रीतिपूर्वक, स्नेहपूर्वक, लोभपूर्वक, इ०; 'कोणास प्रीतिपूर्वक दिलें असतां तें विशेष ग्राह्य होतें', 'मीं तुम्हांस स्नेहपूर्वक सांगतों', इ०.

परंतु—'प्रीतिपूर्वक जें दान तें अधिक ग्राह्य', 'स्नेहपूर्वक जां सत्कार', 'भावपूर्वक पूजा', इ० वाक्यांत—प्रीतिपूर्वक, स्नेहपूर्वक, इ० दान, सत्कार, यांचीं विशेषणें होत. परंतु मात्क्यान—'स्नेहपूर्वक केलेला सत्कार' इ० प्रकारच्या वाक्यांत पुनः हीं केलेला, इ० धातुसाधितांचीं क्रियाविशेषणेंहि होतात.

५२६ कित्येक शब्दांस विभक्ति असतां त्यांचा प्रयोग शुद्ध अव्यया प्रमाणें होतो; ह्मणून त्यांस अव्ययेंच मानिलें असतां चिंता नाहीं; जैसे— इतक्यांत, सकाळला, दिवसास, रात्रीस, तशांत, वस्तुतः, वस्तुदृष्ट्या, इ०. उदाह०—'इतक्यांत

तो नाहीसा झाला', 'तू उद्यां सकाळला ये', 'तशांत मीं गेलो असतो', 'वस्तुदृष्ट्या पाहिलें असतां', इ०; याच प्रमाणें— मोठ्यानें, अनशोपोटीं, अनवाणीं, इ० आणखी उदाहरणें.

५२७ एकाद्या समयीं अनेक अव्ययें एकत्र होऊन, अथवा अव्ययां वरून विभक्ति अथवा शब्दयोगी अव्ययें लागूनहि क्रियाविशेषण अव्ययें सिद्ध होतात; परंतु असें होत असतां एकारान्त अव्ययास अंतीं अ आदेश होतो; जसें— जेथपर्यंत, तेथपावेतो, एढाळपर्यंत, तेऱ्हांपासून, केव्हांचा, एथपासून, इ०.

५२८ प्रतिगावास, प्रतिदेशास, इ०. अशा अर्थी त्या त्या शब्दाची द्विरुक्ति करून पहिल्या पदास ओकारान्त केलें असतां एक जातीचीं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययें होतात; जसें— गांवोगांव, देशोदेश, रानोरान, वेळोवेळ, इ०.

परंतु हीं नांम मूळचीं अकारान्त असलीं पाहिजेत.

५२९ कित्येक क्रियाविशेषण अव्ययें त्यांच्या अर्था महित सांगतो.

स्थलवाचक. . . तेथें, एथें, जेथें, इकडे, तिकडे, इ०.

कालवाचक. . . तेव्हां, एव्हां, जेव्हां, केव्हां, उद्यां, काल, परवां, एरवां, शेवटीं, वारं-वार, दरसाल, यंदां, गतसालीं, इ०.

संख्यावाचक. . . एकदां, दोनदां, तीनदां, शंभरदां, इ०.

क्रमवाचक. . . पहिल्याने, दुसऱ्यानें, तिसऱ्यानें, इ०.

निश्चयार्थक. . . खचित, निःसंशय, निभ्रांत, इ०.

अनुकरणवाचक. . . फटकन्, गपकन्, चटदिशीं, टपकन्; टपदिनीं, गटगटां, गपागप, भडाभड, क्षटक्षट, टपटप, क्षणक्षण, इ०.

विभाग २.

उभयान्वयी अव्यय.

५३० ज्या अव्ययाचा संबंध दोन शब्दांच्या अथवा दोन वाक्यांच्या अन्वया कडेस असतो, त्यास उभयान्वयी अव्यय ह्मणवें; जैसे— आणि, जर, तर, परंतु, यद्यपि, तथापि, कांकीं, कांजर, इ०. 'रामा आणि कृष्णा तेथे गेले आहेत', या वाक्यांत आणि या शब्दानें रामा आणि कृष्णा या उभयतांचा गमनक्रिये कडेस अन्वय करून दिला आहे, ह्मणजे रामा गेला, आणि कृष्णाहि गेला, असा अर्थ. तसेंच, 'त्याणें दहा हजार फौज घेतली, आणि दौलताबाद वेढिली.'

या उभयान्वयी अव्ययाचे कित्येक अर्थ सांगतो.

समुच्चयवाचक. . आणि, व, आणखी, इ०.

न्यूनत्वबोधक. . . कदाचित्, क्वचित्, प्रायः, प्रायशः, बहुतकरून, इ०.

पक्षांतर. . . . परंतु, पण, अथवा, किंवा, नाहीतर, पक्षीं, किंवाहुना, इ०.

कारणोभयान्वयी. कारण, कांकीं, कांजर, त्यास, इ०.

संकेतोभयान्वयी. . जर, तर, जरीं, तरीं, यद्यपि, तथापि, इ०.

विभाग ३.

शब्दयोगी अव्यय.

५३१ ज्या अव्यया पासून दिग्‌रूप अथवा कालरूप अधिकरणाचा उद्बोध होतो, आणि ज्या शब्दाशीं याचा

योग होतो त्याचें याच्या योगानें सामान्यरूप होतें असा जो शब्द तें शब्दयोगी अव्यय होय; जसें—वर, खालीं, पुढें, मागे, नंतर, पूर्वी, कडे, समोर, मध्ये, सभोवतां, इ०.

हीं अव्ययें ओळखायाची मुख्य खूण हीच आहे कीं ज्या नामांशीं यांचा योग होतो त्यांचीं यांच्या योगानें सामान्यरूपें होत असतात.

वर लिहिलेल्या शिवाय आणखी कित्येक शब्दयोगी अव्ययें सांगतां.

बाहेर, मध्ये, आंत, ठायीं, कडे, मुळें, करून, कडून, करवीं, पासून, प्रत, करितां, जवळ, पाशीं, अलिकडे, पलिकडे, पावेतो, पर्यंत, बदल, ऐवजीं, प्रमाणें, सन्निध, सन्निकृष्ट, साठीं, स्व, सह, सहवर्तमान, इ०.

५३२ यांत पावेतो, पर्यंत, इ० कित्येक शब्दयोगी अव्ययांच्या योगानें ज्या शब्दांशीं यांचा योग असतो त्यांचीं सामान्य रूपें निरंतर होत नाहींत; जसें—‘दोन महिने पावेतो’, ‘चार दिवसपर्यंत’, ‘सकाळ पर्यंत’, इ०.

५३३ यांतून स्थलवाचकां वरून ऊन प्रत्यय लाविला क्षणजे अपादानपूर्वक गत्यर्थवाचक शब्दयोगी अव्ययें होतात; जसें—वरून, खालून, इकडून, तिकडून, इ०.

५३४ या शब्दयोगी अव्ययां वरून चा आणि ला हे लिंगभेदैकरून प्रत्यय लागले असतां ‘तदधिकरणसंबंधी’ अशा अर्थी विशेषणें होतात; जसें—वरचा, पुढला, पलिकडचा, अलिकडली, मागचे, समोरलें, इ०.

५३५ विकल्पें या शब्दयोगी अव्यया वरून ईल प्रत्यय होऊन ही अशा अर्थी विशेषणें होतात; जसें—पुढील धो-

रण, मागील वहीवाट, आंतील वर्तणूक, बाहेरील डौल, इ०.

परंतु हा प्रत्यय प्राकृत शब्दां वरूनच होतो; समीप, सन्निध, सन्मुख, आदिकरून संस्कृत शब्दां वरूनच होत नाही.

५३६ या शब्दयोगी अव्ययांमध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय ह्यणून एक आणखी उपभेद आहे. या शुद्ध शब्दयोगी अव्ययांच्या प्रयोग शब्दां वांचून नुसता कधीच होत नाही, व ती नुसती उचारिली असतां केवळ निरर्थक होतात; परंतु कोणत्याहि शब्दा पुढे योजिलीं असतां त्यां पामून कोठे व्यावृत्ति, कोठे संग्रह, इत्यादि अर्थ गम्यमान होतात; आणखी या शुद्ध शब्दयोगी अव्ययांच्या योगानें ज्या शब्दांशीं यांच्या योग होतो त्यांचें सामान्यरूप होत नाही. हीं अव्यये— च, हि, ना, देखील, देखीत, पण, मात्र, इ०. उदाह०— 'तूंच ये', अ० 'तूमात्र ये', ह्यणजे तुझ्या वद्दल अ०. तुझ्या बराबर इतरांस आणूं नको, एथें इतरांची व्यावृत्ति होये. 'तूहि ये', ह्यणजे आणखी येतील न्यांत तूंपण ये, एथें संग्रह उपलब्ध होतो; यांत च, मात्र, यांच्या प्रयोग सर्व जातींच्या शब्दां वर होतो; जसें— 'तू जाच', 'तो हळूच चालये', 'तो गोळा वाटोळाच आहे', 'तू इतकें मात्र बोल', इ०. 'तू जातोसना'? ह्य० तू जातोस कीं नाही? असा प्रश्न; 'तूना जातोस'? ह्य० तू जातोस किंवा आणखी कोणी जातो?

यांत च वर्जून अर्थास अनुकूल पडल्यास इतरांस क्रियाविशेषणें मानिलें तरी चिंता नाही असें मला वाटतें.

विभाग. ४.

केवलप्रयोगी अ० उद्गारवाची अव्यय.

५.३७ जीं अव्ययें वाक्यांत असतां ज्यां वरून वक्त्याचे अथवा सांगणाराचे हर्षशोकादि जे मानसिक विकार अथवा उद्गार यांचा उद्बोध होतो, त्यांस केवलप्रयोगी अ० उद्गारवाची अव्ययें ह्मणतात.

यांत— धिक्कार, दुःख, हर्ष, उत्कर्ष, इत्यादि मानसिक विकार दाखविणारीं अव्ययें सांगतां.

उद्गारवाची अव्ययें.

धिक्कार..	छिः, थू, उंः, अंः, इ०.
दुःख.	उंः, अंः, आईआई, इ०.
हर्ष..	आहा, वाः, कायमौज, इ०.
धन्यता.	वाहवा, शाबास, भले, इ०.
आर्जव.	जी.

संबोधनीं जीं उद्गारवाची अव्ययें तीं लिंगवचनानुसंधानानें असतात.

लिंग. एकव०. अनेकव०.

पुल्लिंग अरे, रे, अगा, अजि. { अहो, हो, अगा, अजि.
स्त्रीलिंग अगे, गे, अगो, गो, ग. }

एकाद्या समयीं सर्व वाक्याचेंवाक्य उद्गाराच्या अर्थीं येतें, तेव्हां संक्षेपानें व्याकरण करणें झाल्यास त्या सब वाक्यास या अव्ययांत टाकिलें तरीं चिंता नाहीं; उ०— 'विष्णवेनमः तुर्द्धीं त्याची गोष्ट मज जवळ बोलूं नका', 'तथास्तु महाराज, आतां आपण यावें'.

५३८ कधीं कधीं या अव्ययाचा प्रयोग नामा सारि-
खाहि करितात; उदाह०— 'काल शालेंत रामाची वाहवा
शाली', 'गोपाळाची छीथू तुहीं ऐकिली असाल', इ०.

केव्हां केव्हां संबोधनीं नामाचीं रूपें असतां त्यांचा या
केवलप्रयोगी अव्यया प्रमाणें प्रयोग करितात; जसें—हरहर!
शिवशिव! नारायण!

५३९ या शिवाय आणखी कित्येक शब्दांचा प्रयोग
शुद्ध वाक्यालंकारार्थ अथवा पादपूरणार्थ होतो, असे शब्द
या भाषेंत बरेच आहेत; ते असे कीं—आपला, बेटा, बेटें,
परता, मग, इ०. उदाह०— 'तो आपला काहीं तरीं वो-
लतो', 'मग बेटें असें शालें', 'तूं जाईसना परता'.

खंड ४.

साधितशब्दविचार.

५४० एथपर्यंत, मूल प्रकृतीस अथवा साधितांस वि-
भक्त्यादि प्रत्यय लागून जीं जीं शब्दसिद्धिरूप कार्ये हो-
तात, तद्विषयक प्रकरणानें वर्णन शालें. आतां मूळच्या
सिद्धशब्दां वरून साधित जे इतर शब्द त्यांचा व्युत्पत्तिप्र-
कार एथें संक्षेपरूपानें वर्णन करितों.

५४१ साधितें दोन प्रकारचीं आहेत; एक धातूं वरून
अथवा क्रियापदां वरून साधलेले जे शब्द तीं, यांस संस्कृ-
तांत कृदंत ह्मणलें आहे, परंतु एथें धातुसाधितें म्हटलें
आहे; आणि एक धातुव्यतिरिक्त शब्दां वरून साधलेले
जे शब्द तीं; यांस संस्कृतांत तद्धित, परंतु एथें शब्दसा-
धितें म्हटलें आहे.

भाग १.

धातुसाधितें.

५.४२ धातू वरून अथवा क्रियापदां वरून साधलेले जे शब्द त्यांत मुख्य तीन भेद आहेत;— नामें, विशेषणें, आणि अव्ययें. हीं त्यांच्या त्यांच्या प्रत्ययांच्या अनुक्रमानें एथें सांगतां.

क्रियापदांचे जे मूलधातु तींच केव्हां केव्हां धातुसाधित नामें होतात; जसें— मार, तोड, रड, धांव, आदळ, उकड, उघड, खुरखूर, इत्यादि. उदाह०— 'त्याचा मार कठीण', 'त्या गोष्टीची कांहीं तरी तोड करायाची होती', 'ही गड माझ्यानें ऐकवत नाही'; इ०.

आ— क्रित्येक धातू वरून कर्मार्थी व भावार्थी हा आप्रत्यय लागतो; ह्यणजे मूलधातुरूप जे शब्द त्यांस आकारान्त केल्यानें जीं धातुसाधित नामें होतात, त्यां पासून कर्म, भाव, हे अर्थ उत्पन्न होतात; जसें— ठेवा, ठेंचा, भरडा, भरणा, लेखा, वेढा, झगडा, झिडकारा, इ०.

आऊ— ती ती क्रिया करायास योग्य अथवा शक्य, अशा अर्थी त्या त्या धातू वरून हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात; जसें— पाळाऊ, जळाऊ, टाकाऊ, विकाऊ, शिकाऊ, इ०. पाळाऊ ह्य० पाळायास योग्य, जळाऊ ह्यणजे जळायास योग्य अथवा शक्य, इ०.

इ— — कोठे मूलधातुरूप जे शब्द त्यांस ईकारान्त केल्यानें धातुसाधित नामें होतात; जसें— उडी, बुडी, खाई, थुंकी, थापी, थापटी, इ०.

ईव— — ती ती क्रिया ज्यां वर घडली आहे ते पदार्थ विवक्षित असतां मूलधातू वरून हा प्रत्यय होतो; जसें— सोलींव, कोरींव, घोटींव, कांतींव, पेरींव, भरडींव, इ०.

ऊ— — खा, गा, इ० कित्येक आकारान्त धातू वरून हा प्रत्यय होऊन धातुसाधित नामें होतात; जसें— खाऊ, गाऊ, * इ०.

मूळ धातू वरून कर्त्रधीं हा प्रत्यय केला असतां धातुसाधित विशेषणें होतात; जसें— भरू, काढू, मारू, खाऊ, इ०; परंतु हीं धातुसाधित विशेषणें बहुधा निरंतर तत्तत्कर्मवाचक नामांशीं जोडलीं असतात; जसें— पोटभरू, गरजकाढू, मनमारू, भाजीखाऊ, इ०. कचित् या ऊकारान्त धातुसाधितांस पुढें आणखी विनोदार्थ वा, जी, हे शब्द लाऊन धातुसाधित नामें करितात; जसें— देऊवा, घेऊवा, घेऊजी, देऊजी, इ०.

उं— — भावार्थीं हा प्रत्यय कित्येक धातू वरून होऊन धातुसाधित नामें होतात; जसें— हंसूं, रडूं, इ०. उदाह०— 'त्यास हंसूं आटोपेना', 'त्या काळीं तिला रडूं आलें', इ०. परंतु या

* नान्द्या मुलांस पाळणा हालवितांना जें गाणें गातात तें.

धातुसाधितनामांस प्रथमे शिवाय इतर विभक्ति लागत नाहीत.

सर्व धातू वरून निमित्तार्थी हा प्रत्यय होऊन धातुसाधित अव्ययें होतात; जसें— करूं, बोलूं, सांचवूं, देववूं, हंसवूं, इ०.

ऊन— एक क्रिया घडून दुसऱ्या क्रियेची विवक्षा असतां ज्या क्रियेस अन्य क्रियेची अपेक्षा आहे तिच्या मूलधातू वरून हा प्रत्यय होऊन पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय होतें; जसें— मारून, बोलून, चालून, ह्मणून, इ०. उदाह०— 'तो मला मारून गेला', एथें मारणें ही क्रिया पहिली घडून तदनंतर जाणें ही क्रिया घडली असा अर्थ.

या धातुसाधितां पासून कार्यकारणभावाचाहि बोध होतो; जसें— 'तो खाऊन माजला', 'पिऊन मस्त झाला', इ०. एथें खाऊन, पिऊन, ह्मणजे खाण्या मुळें, पिण्या मुळें, असा अर्थ.

क्रियेस अवधि करून तेव्हां पासून कालगणना कर्तव्य असतांहि या ऊनप्रत्ययान्त धातुसाधितांचा प्रयोग करितात; उ०— 'मला ही पोथी लिहून दहा वर्षे झाली', 'त्याला मरून एक युग गेलें', इ०.

एँ— रड, हंस, इ० कित्येक धातू वरून भावार्थी हा प्रत्यय होऊन नामें होतात; जसें— रडें, हंसें, इ०.

का --- मार, रड, फाट, इ० क्रियेक धातू वरून कर्त्रर्थी अतिशयार्थी हा प्रत्यय होऊन विशेषणें व नामें होतात; जसें—मारका, रडका, फाटका, इ०. उदाह०— 'ही मोठी मारकी पोरगी आहे', 'या मारक्याच्या वाटेस जाऊं नको', इ०. फाटका, तुटका, मोडका, ह्मणजे फाटलेला, तुटलेला, मोडलेला.

ण --- बहुतेक धातू वरून भाव, कर्म, करण, अधिकरण, योग्यता, इत्याद्यर्थी हा प्रत्यय होऊन धातुसाधित नामें सिद्ध होतात; जसें—तारण, पोषण, भांडण, इ० भावार्थ; दळण, नेसण, चाटण, इ० कर्मार्थ; चाळण, झाडण, कालवण, इ० करणार्थ; दडण, लवण, चढण, इ० अधिकरणार्थ. समयविशेषीं एका शब्दाच्या ठायीं हे अनेक अर्थ संभवतात; जसें—दळण, कांडण, घुसळण, इ०. उदाह०— 'सखूचें दळण, चांगलें', एथें दळण ह्मणजे दळण्याचा व्यापार; 'आज तुझें दळण जाड आलें', एथें दळण ह्मणजे दळलेलें जें तें; इतकें दळण आज कोण दळील', एथें दळण ह्मणजे दळायार्थें अथवा दळायस योग्य जें तें.

णा --- क्रियेक धातू वरून भावार्थी अथवा कर्मार्थी अथवा करणार्थी हा प्रत्यय होतो; जसें—भरणा, नितळणा; जसें—'या गोसांव्या पाशीं आर्यांचा भरणा फार आहे', 'त्याणें सर-

कारांत ऐबजाचा भरणा केला', इ०. क्रियेक मूळ संस्कृत धातू वरून जो स्त्रीलिंग प्रत्यय लागून ना होतो त्याच्या ठिकाणीं मराठींत पूर्वोक्त अर्थीं णा प्रत्यय होतो; जसें— हेळणा, छळणा, तुळणा, इ०.

णाऊ--- हा प्रत्यय बहुधा ती ती क्रिया करायस योग्य अथवा शक्य जो पदार्थ त्याच्या अर्थीं होतो; जसें— ठेवणाऊ, खाणाऊ, इ०.

णार--- सर्व धातू वरून भविष्यार्थीं हा प्रत्यय होऊन कोठें क्रियापदें होतात, व कोठें नामें होतात; जसें— जाणार, येणार, निजणार, इ०. उदाह०— 'मीं उद्यां तेथें जाणार', 'तुझीं आलेत तर तोही तेथें येणार', इ० वाक्यांत जाणार, येणार, हीं भविष्य काळाचीं क्रियापदें जाणावीं. परंतु 'तुझीं पानें वाढिलींत परंतु जेवणार कोठें आहेत'? 'एक जोडणार आणि पन्नास खाणार', 'मारणाराचा हात धरवेल परंतु बोलणाराचें तोंड धरितां येत नाहीं', इत्यादि वाक्यांत हीं णारप्रत्ययान्त नामें जाणावीं.

णारा--- सर्व धातू वरून कर्त्रर्थीं हा प्रत्यय होऊन बहुधा धातुसाधित विशेषणें होतात; जसें— बोलणारा, हंसणारा, खाणारा, घेणारा, देणारा, इ० विशेषणें होत. उ०— 'मासे खाणारीं माणसें', 'फिरणाऱ्या गाई', 'या गलबता वर चढणारे उतारू कोठे आहेत', इत्यादि

वाक्यांत णाराप्रत्ययान्त जे शब्द तीं विशेषणें जाणावीं.

णी----- बहुतेक धातूं वरून-भाव, कर्म, करण, इत्याद्यर्थी हा प्रत्यय होऊन धातुसाधित नामें होतात; जसें-करणी, पाहणी, रोखणी, पेरणी, पुरवणी, लाटणी, लेखणी, चाळणी, लावणी, तासणी, इ०.

णूक----- कित्येक धातूं वरून-भाव, कर्म, इत्याद्यर्थी हा प्रत्यय होऊन धातुसाधित नामें होतात; जसें-जाचणूक, वर्तणूक, नांदणूक, ठेवणूक, नेमणूक, इ०.

णें----- सर्व धातूं वरून धात्वर्थसूचक हा प्रत्यय होतो; जसें-बोलणें, हंसणें, बसणें, उठणें, इ०. तसेंच भाव, कर्म, करण, इत्याद्यर्थीहि हा प्रत्यय होतो; जसें-नाचणें, बोलणें, लिहिणें, खेळणें, बाधणें, इ०.

त----- सर्व धातूं वरून हा प्रत्यय होऊन वर्तमानकालवाचक धातुसाधित अव्ययें होतात; जसें-जात, नाचत, ठेवित, करित, इ०.

पढधातूंचा गण वर्जून अकारान्त सकर्मक धातूंस हा प्रत्यय लागतांनां मध्यें इ आगम होतो; जसें-करित, मारित, ठेवित. (पाह्य पृ० २४३, ले० ४९९.)

ता----- सर्व धातूं वरून कर्त्रर्थी हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात; जसें-रडता, हंसता, जाता, येता; 'रडती पोरगी', 'क-

रता मनुष्य', 'रांगतें मूल', 'अडपती नाही सासू दडपता नाही भावा', इ०.

प्रयोजक धातू वरून हा प्रत्यय होत असतां मध्ये इ आगम होतो; जसें—करविता, ठेवविता इ०.

शाळुंकी ते कैशी बोले मंजुळवाणी
शिकविता धणी वेगळाची. तुकाराम.

नां----- अन्यक्रियासापेक्ष असतां सर्व धातू वरून हा प्रत्यय होऊन धातुसाधित अव्यय होतें; (एथेहि तप्रत्ययान्त धातुसाधिता प्रमाणे इ आगमाचा नियम जाणावा.) जसें—जातां, येतां, घेतां, अंगीकारितां, देववितां, इ०.

तांनां---- सर्व धातू वरून तांप्रत्ययार्थी हाहि त्याच नियमानें प्रत्यय होतो; जसें—खातांनां, जातांनां, सांगतांनां, भरवितांनां, इ०.

या शिवाय आणखी कित्येक धातू वरून पूर्वोक्त व इतर अर्थी असाधारण असे अनेक प्रत्यय होऊन अनेक शब्द सिद्ध होतात, त्यांची गणना एथे कोठवर करावी; परंतु ही जी एक दिशा दाखविली इज वरून बुद्धिमानांनीं धातू वरून शब्द कसकसे व्युत्पन्न होतात हे जाणावें.

भाग २.

शब्दसाधितें.

५४३ धातु अथवा क्रियापद यां व्यतिरिक्त जे शब्दांचे प्रकार त्यांस शब्द असें एथें संज्ञार्थ ह्मटलें आहे.

५४४ या शब्दां वरून व्युत्पन्न क्षालेले जे शब्द तीं शब्दसाधितें ह्यणावीं. आतां ही शब्दसाधितें अगणित आहेत, तितक्यांचे प्रकृतिप्रत्यय साधूं गेलें असतां अटापेनासा ग्रंथ होऊन इतक्या खटाटोपा पासून तादृश उपयोगहि होणार नाहीं. ह्यणोन काय जे मुख्य व व्यापक प्रत्यय तेच वर्णानुक्रमानें एथें लिहून दाखवितों.

आ----- पदार्थांचें स्थूलत्व दाखवायाचें असतां तद्वाचक शब्दां वरून हा प्रत्यय होतो; जसें-विळा, पोळा, पानगा, भाकरा, इ०.

आई----- कित्येक प्राकृत शब्दां वरून भावार्थी हा प्रत्यय होतो; जसें-मोठाई, धिट्टाई, इ०.

आळू---- हा मूळचा आळु संस्कृत प्रत्यय होय; परंतु प्राकृत शब्दां वरून याचें आळू असें रूपांतर होतें; झोंप, लाज, इ० शब्दां वरून 'तें ज्यास आहे, अ० अतिशय आहे' या अर्थी हा प्रत्यय होतो; जसें-झोंपाळू, लाजाळू, कृपाळू, दयाळू, इ०.

परंतु केवळ संस्कृत शब्दां वरून हा प्रत्यय नसाधितां मूळचा जो आळु प्रत्यय तोच योजावा हा उत्तम पक्ष; जसें-दयाळु, कृपाळु, मायाळु निद्रालु, इ०.

ई----- 'तेथें जें उत्पन्न', अथवा 'त्याशीं ज्याचा संबंध', अथवा 'त्याणें अ० त्याचें जें केलेलें', अथवा 'तें ज्या जवळ अ० ज्यास आहे', अथवा 'त्यांत ज्याचें परिज्ञान आहे', इत्यादर्थी त्या त्या शब्दा वरून ई होतो,

परंतु हे शब्द अकारान्त असावे; जसे—
पैठणी, काश्मिरी, शहागडी, दौलताबादी;
—सरकारी;—गुलाबी, साखरी, कागदी;—
सुगंधी, धनी, लोभो;—शास्त्री, ज्योतिषी.
व्याकरणी, इ०.

भावादर्थींति हा प्रत्यय होतो; जसे—ग-
रिबी, मातबरी, दलाली, गुलामी, चा-
करी, इ०.

इक— 'तत्संबंधी', 'तद्विषयक', अशा अर्थी हा
प्रत्यय कित्येक संस्कृत शब्दां वरून होतो,
परंतु त्या शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या
अंय वर्णास वृद्धि होय; जसे—मायिक,
व्यावहारिक, प्रापंचिक, ऐहिक, आ-
मुष्मिक, इ०.

इत— 'तेणेंकरून जें युक्त', अथवा 'तें ज्यास
आहे', अशा अर्थी हा प्रत्यय संस्कृत श-
ब्दां वरून होतो; जसे—आनंदित, हर्षित,
संतोषित, दुःखित, मोहित, इ०.

इष्ट— 'तें ज्यास आहे' अशा अर्थी कित्येक
संस्कृत शब्दां वरून हा प्रत्यय होतो;
जसे—कोपिष्ट, रागिष्ट, व्याधिष्ट, ब-
लिष्ट, इ०.

ईक— कित्येक प्राकृत शब्दां वरून 'तें फार
करणारा' अशा अर्थी हा प्रत्यय होतो; जसे—
खर्चीक, इ०.

ईय— संस्कृत शब्दां वरून योग्यार्थी हा प्रत्यय

होतो ; जैसे—दर्शनीय, प्रेषणीय, रक्षणीय, भक्षणीय, इ०.

हा मूळचा संस्कृतांतील भविष्यकालवाचक आणि कर्त्रर्थवाचक अनीयर् प्रत्यय जाणावा. या खेरीज आणखी—महेंद्रीय, वत्सीय, पर्वतीय, इ०. 'तत्संबंधी' अशा अर्थी प्रत्यय लागून जीं रूपें होतात, तीं मूळचीं संस्कृतांत छप्रत्ययान्त जाणावीं.

ईल----- शब्दयोगी अव्ययां वरून 'तत्प्रदेशसंबंधी' या अर्थी हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात ; जैसे—वरील, पुढील, मागील, तेथील, इ०.

क----- 'करितो तो' अशा अर्थी संस्कृत शब्दां वरून हा प्रत्यय होतो ; जैसे—गुणक, बाधक, रोचक, मोहक, इ०.

कर----- 'करितो तो' या अर्थी हा प्रत्यय होतो ; जैसे—खोडकर, विणकर, इ०. 'त्या त्या गांवचा राहणारा' अशा अर्थी ग्रामवाचक नामां वरून हा प्रत्यय होतो ; जैसे—पंढरपूरकर, काशीकर, पुणेकर, बडोदेकर, इ०.

करी----- 'तो तो व्यापार करणारा', अथवा 'त्या त्या स्थळीं राहणारा', अशा अर्थी कित्येक शब्दां वरून हा प्रत्यय होतो ; जैसे—मारेकरी, भाडेकरी, साठेकरी, गांवडेकरी, इ०.

अकारान्ता व्यतिरिक्त इतर शब्दां पुढें हा प्रत्यय होत असतां अंत्यस्वरास ए आदेश होतो.

की----- कित्येक शब्दां वरून 'भाव' अथवा 'धं-

दा' या अर्थी हा प्रत्यय होतो ; जसें-पा-
टालकी, सोनारकी, ह्यारकी, इ०.

खोर- --- 'ती ती खोड अ० व्यसन ज्यास आहे'
अशा अर्थी त्या त्या शब्दां वरून हा प्रत्यय
होतो; जसें-दारूखोर, भांडखोर, क-
ज्याखोर, इ०.

हा मूळचा फारशी खुर्दन (खाणें) या धातू वरून व्युत्पन्न
झालेला प्रत्यय होय: याचा अर्थ खाणारा.

गिरी- --- कित्येक शब्दां वरून भावार्थी हा प्रत्यय
होतो; जसें-गुलामगिरी, लुचेगिरी, इ०.

चा ची चें. शब्दयोगी अव्यया वरून, आणि स्थ-
लवाचक व कालवाचक क्रियाविशेषण अ-
व्यया वरून हे प्रत्यय 'तत्प्रदेशसंबंधी',
अथवा 'तत्कालभूत' अशा अर्थी लिंगवचन
परत्वे होतात; जसें-वरचा, खालचा,
तेथचा, एथचा, परवांचे, आजर्चा,
उद्यांचे, इ०.

आतां एथें अंगांगीभावसंबंध नसतां नामां वरून हे प्रत्यय
होऊन जीं रूपें साधतात तींहि याच प्रमाणें विशेषणें होतात:
जसें-हातचा, मूळची, पोटचें, दोन वर्षांचा, पांच हा-
तांचा, इ०. परंतु या प्रकारचीं विशेषणें आणि षष्ठ्यन्त नामें
यांचा भेद कोठे कोठे अर्था वरून जाणावा लागतो.

आणखी जेथें षष्ठी विभक्ति होऊन तिज वरून इतर
विभक्तिप्रत्यय होतात, तेथेंहि ते षष्ठ्यन्त शब्द शब्दसाधितें
मानावीं; जसें त्याच्या पासून, तुमच्यांत, 'घरच्यांनीं
उपाशीं मरावें आणि दारच्यांनीं मौजा माराव्या', इ०

स्थळीं, त्याचा, तुमचे, घरचीं, दारचीं, हीं शब्दसाधितें जाणावीं.

परंतु एथें शिकणारांनीं एक गोष्ट पक्केपणीं लक्षांत ठेवावी कीं, सर्वनामां वरून जेथें स्वार्थी अर्गीं रूपें होतात, तेथें त्यांस शब्दसाधितें मानूं नये.—माझ्याहून, तुझ्याशीं, त्यांच्यांत, इ० रूपें जेव्हां मजहून, तुजशीं, त्यांत, अशा अर्थी असतात, तेव्हां हीं त्या त्या सर्वनामाचीं त्या त्या विभक्तीचीं रूपें मानावीं. परंतु जेथें माझ्याहून, तुझ्याशीं, त्यांच्यांत, यांचा 'मदीय जो कोणी त्या हून', 'त्वदीय जो कोणी त्याशीं', 'तदीय जे कोणी त्यांच्या ठायीं', अशा अर्थाची विवक्षा असत्ये तेव्हां यांस शब्दसाधितें मानून त्यां वरून ती ती विभक्ति मानावी.

ट— कित्येक प्राकृत शब्दां वरून ईषदधीं हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात; परंतु हा प्रत्यय होत असतां अंयस्वरास अ आदेश होतो; जसें—पिवळट, हिरवट, कडवट, खारट, मळकट, इ०.

डा— धंदा अथवा व्यवहार करणारे जे त्यांचे वाचक जे शब्द त्यां वरून कुत्सितार्थी हा प्रत्यय होतो; जसें—हजारडा, न्हावडा, सुतारडा, सोनारडा, इ०.

भट आणि शिंपी यांचे कुत्सितार्थी भटोग, भटुरडा, शिंपुरडा, असे शब्द होतात.

त्व— संस्कृत शब्दां वरून भावार्थी हा प्रत्यय होतो; जसें—ब्राह्मणत्व, गुरुत्व, लघुत्व, द्विजत्व, मनुष्यत्व, इ०.

ता— पूर्वोक्त अर्थी संस्कृत शब्दां वरून हाहि

प्रत्यय होते; जैसे—लघुता, मधुरता, आम्लता, कटुता, इ०.

दां— 'अमुक वेळां' असा अर्थ विवक्षित असतां तत्संख्यावाचकां वरून हा प्रत्यय होते; जैसे—एकदां, दोनदां, शंभरदां, इ०.

दार— 'तैं राखतो तो' या अर्थी कियेक प्राकृत व फारशी शब्दां वरून हा प्रत्यय होते; जैसे—चोबदार, पोतदार, दुकानदार, हवालदार, इ०.

हा मूळचा दाश्तन् (राखणें) या फारशी धातू वरून व्युत्पन्न शालेला प्रत्यय होय; याचा अर्थ राखणारा.

नीस, नवीस— 'तैं लिहिणारा' अथवा 'तो अधिकार चालविणारा, या अर्थी कियेक शब्दां वरून हा प्रत्यय होते; जैसे—चिटनीस अ० चिटनवीस, फडनीस अ० फडनवीस, पोतनीस अ० पोतनवीस दफ्तरनीस अ० दफ्तरनवीस, इ०.

हा मूळचा निविश्तन् (लिहिणें) या फारशी धातू वरून व्युत्पन्न शालेला प्रत्यय होय; याचा अर्थ लिहिणारा.

पट— संख्यावाचकां वरून गुणत्वार्थी हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात; जैसे—एकपट, दुप्पट, तिपट, चौपट, इ०. (पाहा पृ० १४७. ले० ३५९.)

पण—पणा— 'भावार्थी सर्व प्राकृत शब्दां वरून हा प्रत्यय होते'; जैसे—खरेपण-णा, खरेपण-णा, माणूसपण-णा, बायकोपण-णा, इ०.

मंत-मान्— 'तै ज्यास आहे' या अर्थी संस्कृत शब्दां वरून त्या भाषेच्या नियमा प्रमाणे हे प्रत्यय होऊन विशेषण होतात ; यांत मान् हा शुद्ध संस्कृत प्रत्यय आणि त्याचाच प्राकृत मंत, जसे—श्रीमंत, बुद्धिमंत, श्रीमान्, बुद्धिमान्, इ०. संस्कृतांत स्त्रीलिंगी मती हा प्रत्यय होतो ; जसे—बुद्धिमती, श्रीमती, इ०. परंतु प्राकृतांत बुद्धिमान् स्त्री असेंच लक्षणतात.

या— 'तै ज्यास आहे' असा अर्थ असून कुन्सि-तार्थाची विवक्षा असतां, अथवा 'तो नाद अ० व्यसन ज्यास आहे', अशा अर्थाची विवक्षा असतां, नामा वरून हा प्रत्यय होतो ; जसे—दम्या, खोकल्या, धाप्या, वायक्या, इ०.

भांग्या याच्या इतर लिंगांचीं रूपें आकारान्त विशेषणाच्या रूपा प्रमाणे ईकारान्त आणि एकारान्त होतात ; जसे—भांग्या, भांगी, भांगे ; याच प्रमाणे—धांदल्या, धादली, धांदले, इ० आणखी शब्द जाणावे.

रा— लाज, खाज, इ० कित्येक शब्दां वरून 'तै ज्यास अतिशय आहे' अशा अर्थी हा प्रत्यय होऊन साधित नामें व विशेषणें होतात ; जसे—लाजरा, खाजरा, इ०.

ला— स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययें व शब्दयोगी अव्ययें यां वरून 'तत्प्रदेशसं-

बंधी' या अर्थी लिंगवचनपरत्वे हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात, परंतु अंयस्वरास अ आदेश होतो ; जसें—तेथला, एथला, जेथला, वरली, खालली, पुढलें, मागले, इ०.

वट— 'तत्संबंधी' या अर्थी, अथवा 'ईषदर्थी' कित्येक शब्दां वरून हा प्रत्यय होतो; जसें—रानवट, भोळवट, कडवट, इ०.

वंत-वान्— अकारान्त संस्कृत शब्दां पुढें मंत आणि मान् प्रत्यय लागत असतां मच्या स्थानीं व आदेश होतो, असा बहुधा नियम आहे ; जसें—यशवंत, जयवंत, द्रव्यवान, धर्मवान्, इ०. स्त्रीलिंगीं संस्कृतांत वती हा प्रत्यय होतो ; जसें—पुत्रवती, सौभाग्यवती, इ०. यांत वान् हा संस्कृत आणि वंत हा प्राकृत प्रत्यय जाणावा.

वार— फारशी शब्दां वरून 'तें ज्यांत आहे', अशा अर्थी हा प्रत्यय होतो ; जसें—सरफेवार, किफायतवार, बयादवार, तपसीलवार, इ०.

वाणा— स्वार्थी, सादृश्यार्थी, आणि कोठे 'ईषदर्थी', कित्येक शब्दां वरून हा प्रत्यय होतो; तेव्हां लाजरा, इ० कित्येक शब्दांच्या उपांत्यास इ आदेश होतो; जसें—गरीबवाणा, बापुडवाणा, लाजिरवाणा, गोजिरवाणा, इ०.

वाला— 'ते ज्यास आहे', अथवा 'त्याचा जो धंदा करितो', अशा अर्थी हा प्रत्यय होऊन शब्दसाधित नामें होतात ; जसें—दुकानवाला, घरवाला, लेंकुरवाला, आंबेवाला, तेलवाला, भाजीवाला, इ०.

स— कित्येक शब्दां वरून ईषदर्थी हा प्रत्यय होतो ; जसें—काळसर, लालसर, भोळसर, इ०.

सा— बहुधा सर्व विशेषणां वरून अथवा नामां वरून ईषदर्थी व समानार्थी हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात ; जसें—लहानसा, पिंवळीशी, काळेंसें, ब्राह्मणसा, थोडेंसें, इ०.

सा हा प्रत्यय असा याचें संक्षिप्त रूप होय; हा विशेष्याच्या लिंगवचनानुरूप होतो.

५४५ मराठींत कित्येक शब्दांशीं कित्येक शब्दांचा सामासिक योग होत असतां त्यांत उत्तर शब्दांच्या स्थानीं तत्तदर्थवाचक प्रत्यय होऊन एक जातीचे साधित-शब्द सिद्ध होतात ; ते असे—

पाणीं या शब्दाच्या स्थानीं 'त्याचें जें पाणीं' या अर्थी कित्येक मराठी शब्दां वरून **वणीं** हा प्रत्यय होऊन शब्दसाधितें सिद्ध होतात ; जसें—चिंचवणीं, सोलवणीं, नाकवणीं, गुळवणीं, इ०.

तेल या शब्दाच्या स्थानीं 'त्याचें जें तेल' या अर्थी ज्या पदार्थातून तेल निघतें अशा पदार्थांच्या वाचक मराठी शब्दां वरून (अंयस्वराच्या स्थानीं) **एल** हा प्रत्यय

होऊन कित्येक शब्दसाधितें सिद्ध होतात ; जसें—धुपेल, तिळेल, खोबरेल, एरंडेल, मोगरेल, इ०.

घाण या शब्दाच्या स्थानी 'त्याची जी घाण' या अर्थी कित्येक शब्दां वरून (अंत्यस्वराच्या स्थानीं) आण व कोठे कोठे मूळ शब्दास ष्टाण हे प्रत्यय होऊन शब्दसाधितें सिद्ध होतात ; जसें—आंबटाण, करपटाण, कुजटाण, तेलटाण, आंबष्टाण, तेलष्टाण, इ०.

५४६ या शिवाय आणखी एकदेशीय असे अनेक प्रकारचे प्रत्यय होऊन शब्दसिद्धी होत्ये ; जसें—डोळस, कानपिशा, गांवठी, खोलगट, पाणचट, धुपट, पाणवटा, दिवटाण, इ०.

५४७ 'त्या त्या क्रियेचें अथवा व्यापाराचें मोल अ० मजुरी' या अर्थी णप्रत्ययान्त अथवा णेप्रत्ययान्त धातुसाधित नामां वरून आवळ प्रत्यय होऊन साधितशब्द होतात ; जसें—खाणावळ, दळणावळ, लिहिणावळ, घडणावळ, इ०.

हा लेख धातुसाधितप्रकरणीं असावा.

५४८ कित्येक शब्दां वरून 'ती ती क्रिया करितो' या अर्थी धातुसाधित प्रत्यय होऊन एक जातीचीं साधित नामें होतात ; जसें—पोटभरू, भाडखारू, गरजकाढू, वाघमाऱ्या, भाजीविक्या, लांकूडतोड्या, कळलाव्या, मासरांव्या, धोतरबडव्या, इ०.

५४९ या शिवाय आणखी मराठी मध्ये शब्दसाधितांचा मोठा भरणा संस्कृत शब्दां वरून संस्कृत प्रत्यय अथवा शब्द लागून होतो. या विषयीं जर यथाक्रम संपूर्ण व्याख्यान करूं लागलों तर बहुधा संस्कृत व्याकरणांतील सर्व तद्धितप्रकरण घेतलें पाहिजे ; यास्तव संक्षेपरूपें करून जितके व्यवहारप्रसिद्ध संस्कृत शब्द या भाषेत मिश्र

आहेत, अथवा केव्हां केव्हां प्रत्यय अथवा शब्द लागून साधोवे लागतात, त्यांचेंच खाली ग्रहण केले आहे. 'ते ज्यास आहे', 'तेणेंकरून युक्त', अथवा 'तेणेंकरून पीडित', इत्याद्यर्थी संस्कृत शब्दांशीं—अन्वित, आकुल, आक्रांत, आतुर, आपन्न, आवह, आविष्ट, ग्रस्त, शाली, हे शब्द जोडून शब्दसाधिते होतात; जसें—क्रोधान्वित, भयाकुल, तृषाक्रांत, कामातुर, दुःखापन्न. सुखावह, लांभाविष्ट, रोगग्रस्त, भाग्यशाली, दैवशाली, इ०.

गुण-गुणित— सर्व संस्कृत संख्यावाचकां वरून आवृत्यर्थी हा प्रत्यय होऊन विशेषणें होतात; जसें—एकगुण-गुणित, द्विगुण-गुणित, त्रिगुण-गुणित, चतुर्गुण-गुणित, इ०.

युक्त— 'तेणेंकरून युक्त' अशा अर्थी त्या त्या शब्दां पुढे हा शब्द लागून विशेषणें होतात; जसें—गुणयुक्त, भययुक्त, संशययुक्त, शंकरायुक्त, इ०.

रूप— 'सादृश्यार्थी' अथवा 'स्वार्थी' कित्येक शब्दां पुढे हा शब्द लागून साधित विशेषणें होतात; जसें—दोषरूप, संकटरूप, ब्रह्मरूप, भवरूप, इ०.

अतिरिक्त-रहित-विरहित-व्यतिरिक्त-शून्य-हीन. तत्तदार्थाची व्यावृत्ति असता त्या त्या शब्दांशीं या शब्दांचा योग होऊन विशेषणें व क्रियाविशेषणें होतात; जसें—ज्ञानातिरिक्त, विद्यारहित, धर्माविरहित, कर्मव्यतिरिक्त, ज्ञानशून्य, बुद्धिहीन, मतिहीन, इ०.

स-सहित- त्या त्या अर्थाचें साहचर्य विवक्षित असतां, अथवा 'तेणेंकरून युक्त' अथवा 'ते ज्यास आहे', अशा अर्थाची विवक्षा असतां, त्या त्या शब्दाच्या आरंभी **स** या आगमाचा, अथवा त्याच्या शेवटीं **सहित** या शब्दाचा, योग होऊन विशेषणें अथवा क्रियाविशेषणें होतात; जसें- **सकुटुंब, साश्रित, सदय, साकार, साकांक्ष, अलंकारसहित, व्याजसहित, इ०.**

५५० आणखी संस्कृत शब्दां वरून भावार्थी य प्रत्यय होऊन भाववाचकें होतात, तेव्हां त्या त्या शब्दांतील प्रथम स्वरास वृद्धि होत्ये; जसें- **मधूर-माधुर्य, सुंदर-सौंदर्य, कुरूप-कौरूप्य, ईश्वर-ऐश्वर्य, शीत-शैत्य, उदार-औदार्य, कृपण-कार्पण्य, दृढ-दाढ्य, एक-ऐक्य, चोर-चौर्य, गौण-गौण्य, इ०.**

आणखी संस्कृत शब्दां वरून 'तत्संबंधी', 'त्याचें अपत्य अ० वंश्य', 'त्या पासून उत्पन्न झालेले,' इत्याद्यनेकार्थी ते ते प्रत्यय होऊन ते ते शब्द सिद्ध होतात; जसें- अश्वसंबंधी जें तें-**आश्व, अरण्यसंबंधी जें तें-आरण्य, शरीर-शागर, इंद्र-ऐंद्र, इंद्रिय-ऐंद्रियक, विष्णु-वैष्णव, शिव-शैव, शूद्र-शौद्र, शूडा-शौंड, गृहपति-गार्हपत्य, केशिक-कैशिक, केदार-कैदार, गौ-गव्य, नौ-नाव्य; कुरूचा जो पुत्र तो-कौरव, मधु-माधव, गंगा-गांगेय, शंडिल-शांडिल्य, दिति-दैत्य, तित्तिरि-तैत्तिरीय, विनता-वैनतेय, द्रुपद-द्रौपदी, पुत्र-पौत्र, उत्स-औत्स, भृगु-भार्गव, पृथा-पार्थ, पृथु-पार्थव, पृथिवी-पार्थिव, केकय-**

कैकयी, द्रोण-द्रौणि, व्यास-वैयासिक, व्याकरण-वैयाकरण, श्वापद-शौवापद, इ०.

या प्रमाणें शतावधि साधित नामें आणि विशेषणें संस्कृत व्याकरणाच्या नियमाप्रमाणें सिद्ध होतात, त्या सर्वांचा एथें विस्तार करवत नाहीं. तें सर्व यथास्थित समाजायास त्या शास्त्राचें अध्ययन अपेक्षित आहे.

भाग ३.

सामासिकशब्दविचार.

५५१ सामासिक शब्द ह्यणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र जुळून त्यां पासून झाला जो एक शब्द तो; जैसे-विटीदांडू, साखरभात, देवाज्ञा, चक्रपाणि, इ०. आतां पाहा कीं विटीदांडू एथें विटी आणि दांडू हे दोन शब्द मिळून विटीदांडू हा एक शब्द झाला आहे. या प्रमाणें दुसरीं उदाहरणें जाणावीं.

५५२ यां मध्ये परस्परांचा जो संबंध त्यास समास ह्यणतात; जैसे-साखरभात याचा मध्यमपदलोपी समास होय.

५५३ हा समास करून दाखविण्याचा जो प्रकार त्यास विग्रह ह्यणतात; जैसे-पूर्व उदाहरणांत- 'साखर-युक्त जो भात' हा विग्रह, आणि मध्यमपदलोपी हा समास.

५५४ हे समास सात आहेत;- द्वंद्व, तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु, मध्यमपदलोपी, बहुव्रीहि, आणि अव्ययीभाव, यांचीं लक्षणें उदाहरणां सुद्धां पृथक् पृथक् विभाग करून त्यांत दाखवितीं.

विभाग १.

द्वंद्व.

५५५ दोन अथवा अधिक शब्दांचा संयोग होऊन मधल्या आणि या अव्ययाचा ज्यांत लोप होतो त्यास द्वंद्व समास ह्मणतात; जसे—विटीदांडू ह्मणजे 'विटी आणि दांडू तो', याच प्रमाणे बहीणभावंडे, बापलेंक, हातपाय, ब्रह्माविष्णुमहेश, ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र, इ०. आणखी उदाहरणे.

५५६ यांत कधीं आईबापें, टादलाबायलें, असाहि एक प्रकार होतो, तेव्हां या शब्दांचें नपुंसक लिंग आणि अनेकवचन असतें.

५५७ मराठी भाषेंत एक आणखी द्वंदाचा प्रकार होतो, तो असा कीं, दोन शब्द जोडले असतां त्यां पासून तदंतर्गत आणखी तत्साधर्म्यवाचक अशा पुष्कळ शब्दांचा संग्रह होतो; यास समाहारद्वंद्व ह्मणवें; जसे— हातपाय ह्मटलें ह्मणजे केवळ हात आणि पाय या दोन अवयवांचेंच ग्रहण होतें असें नाहीं, परंतु येणेंकरून इतर अवयवांचाहि संग्रह होतो. अशीं समाहारद्वंद्वघटित नामें या भाषेंत पुष्कळ आहेत, त्यांतून कांहीं सांगतों;— भाजीपाला, कोळीमाळी, शेटसावकार, पानपत्रावळ, घरदार, देवब्राह्मण, शेतमळा, फंदफितूर, दिवानदरबार, मीठभाकर, इ०.

[अ] पूर्व शब्दाचा अनुकरणवाचक आणखी एक शब्द कल्पून त्यास त्या शब्दाशीं जोडिलें असतां आणखी एक प्रकारचा समाहारद्वंद्व होतो; जसे— भाकरीबिकरी, धोंडागिंडा, दगडगिंड, वाईटसाईट, लहानसहान, इ०.

याचा आणखी एक सामान्य नियम असा आहे कीं कोणत्याहि शब्दाच्या आद्याक्षराच्या स्थानीं बि किंवा क्वाचित् गि आदेश करून जो अनुकरणवाचक शब्द होतो त्याचा त्या शब्दा पुढें योग केला असतांहि या प्रकारचे सामासिक शब्द होतात; जैसे— घोडाबिडा, घरवीर,* कागदबिगद, लेखणीबिखणी, दगडगिगड, तंटाबिंटा, इ०. असे शब्द क्वाचित् स्वार्थींहि होतात; जैसे— लेखणीबिखणी, ह्मणजे लेखणी हाच अर्थ.

५५८ कित्येक द्वंद्वसमासघटित शब्दांमध्ये शब्दांची पूर्वापर योजना नियमित असत्ये; जो बहुमानार्थी दुसऱ्या पक्षां अधिक मान्य तद्वाचक शब्दाची योजना प्रथम करावी लागत्ये; जैसे— आईबाप या द्वंद्वसमासघटित शब्दांत आई शब्दाची योजना पूर्वी आणि बाप शब्दाची योजना मागून असें बहुधा असतें; बापआई ह्मणायाची रूढि नाही. तसेंच—बहीणभाऊ, दादलाबायको, रामलक्ष्मण, ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र, इ०.

विभाग २.

तत्पुरुष.

५५९ तत्पुरुष—ह्मणजे उत्तर शब्द मुख्य असून पूर्व शब्दाशी त्याचा संबंध असतो, अथवा पूर्व शब्दाचा विभक्तिसंबंध उत्तर शब्दांशी असून त्या विभक्तीचा ज्यांत लोप होतो तो; ह्मणूनच—द्वितीयातत्पुरुष, तृतीयातत्पुरुष, इ०

* घरवीर एथें उपांत्यास जें दीर्घत्व झाले आहे त्याज विषयींचा नियम पुढें येईल.

द्वितीये पासून जितक्या विभक्ति तितके बहुधा या समासाचे प्रकार होतात.

[अ] जेथें द्वितीयेचा लोप होतो तेथें त्यास द्वितीया-तत्पुरुष ह्मणतात; जैसे-द्विजदंड, ह्मणजे द्विजास अ० द्विजा प्रत जो दंड तो, तसेंच-विप्रताडण, आर्तविमोचन, परपीडा, इ०.

[आ] जेथें तृतीयेचा लोप होतो तेथें त्यास तृतीयातत्पुरुष ह्मणतात; जैसे-कृपावलोकन, ह्मणजे कृपेने, अथवा कृपेकरून, जें अवलोकन तें, तसेंच-दयार्द्र, भक्तिवश्य, द्रव्यसाध्य, इ०.

[इ] जेथें चतुर्थाचा लोप होतो तेथें त्यास चतुर्थीतत्पुरुष ह्मणतात; जैसे-कृष्णार्पण, ह्मणजे कृष्णा कारणे जें अर्पण तें, तसेंच-यज्ञस्तंभ, पूजाद्रव्य, बाजारवाडा, पोळपाट, जांवेईआग्रह, इ०.

[ई] जेथें पंचमीचा लोप होतो तेथें त्यास पंचमीतत्पुरुष ह्मणतात; जैसे-पापविमोचन, ह्मणजे 'पापा पासून जें विमोचन तें', तसेंच-स्वर्गपतन, भवतारण, इ०.

[उ] जेथें षष्ठीचा लोप होतो तेथें त्यास षष्ठीतत्पुरुष ह्मणतात; जैसे-केळफूल, ह्मणजे 'केळीचें जें फूल तें', तसेंच-पिंपळपान, राजदरबार, देवभक्ति, इ०.

[ऊ] जेथें सप्तमीचा लोप होतो तेथें त्यास सप्तमीतत्पुरुष ह्मणतात; जैसे-स्वर्गवास, ह्मणजे 'स्वर्गांत अथवा स्वर्गाच्या ठायीं जो वास तो', तसेंच-गृहप्रवेश, कर्मकुशल, शास्त्रनिपुण, शिल्पपाटव, इ०.

[ऋ] मराठी मध्ये आणखी एक तत्पुरुषसमासघटित शब्दांचा मोठा भरणा आहे, तो असा कीं ज्यांत पूर्वशब्द

पुढल्या धातुसाधिताशीं कर्मकरणसंप्रदानादिकारकसंबंधाने संयुक्त असतो; जसें—आगलाव्या, ह्यणजे 'आगीतें लावणारा', यांत आग हें पुढल्या लाव्या या धातुसाधिताचें कर्म होय; घृतपक्क, ह्यणजे 'घृतानें जें पक्क तें', यांत घृत हें पक्क या धातुसाधिताचें करण होय; याच प्रमाणें—कंबरमोड्या, पायमळ्या, मानमोड्या, मासखाऊ, व्याजखाऊ, इ०.

५६० प्रौढ भाषणांत अथवा लेखनांत जेव्हां सर्वनामांशीं इतर संस्कृत शब्दांचा समास करण्याचा प्रसंग येतो, तेव्हां तीं सर्वनामें संस्कृत योजावीं लागतात; नंतर तीं संधीच्या नियमां प्रमाणें पुढल्या शब्दांशीं जुळतात. तें असें—

मराठी स०.	संस्कृत स०.	उदाहरणें.
मीं	मत्	मत्कार्य, मदुद्धरण, मज्जन्म, मष्टीका, मत्तात, मन्मन, मच्छास्त्र, इ०.
तूं	त्वत्	त्वत्सौंदर्य, त्वल्लीला, त्वद्रुण, इ०.
तो, ती, तें, } ते, त्या, तीं, }	. तत्	तच्चरित्र, तद्रौरव, तच्छाखा, तद्रूप, इ०.
आह्मीं	अस्मत्	अस्मद्भाग्य, अस्मदपराध, अस्मच्छक्ति, इ०.
तुम्हीं	युष्मत्	युष्मत्कीर्ति, युष्मदौदार्य, युष्मन्नाम, इ०.
हा, ही, हें, } हे, या, हीं. }	. एतत्	एतद्देशीय, एतन्मात्र, एतच्छाखीय, इ०.

५६१ संस्कृत नियमां प्रमाणे नामास इन् प्रत्यय लागून जे ईकारान्त शब्द होतात त्यांशीं इतर शब्दांचा संयोग होऊन जर विग्रह होत असला तर संस्कृत भाषेच्या नियमा प्रमाणे त्या ईकारास ऱ्हस्व होतो; जैसे—हस्तिदंत, प्राणिमत्सर, इ०. एथें मूळचे हस्ती आणि प्राणी शब्द होत.

विभाग ३.

कर्मधारय.

५६२ कर्मधारय ह्यणजे वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो, किंवा उभय शब्दांचा परस्पर उपमानोपमेयभावसंबंध ज्यांत असतो, असा जो समास तो होय; अथवा, विशेष्यविशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो होय; जैसे—**भक्तिमार्ग** याचा विग्रह 'भक्ति तोच मार्ग, किंवा भक्तिरूप जो मार्ग तो,' तसेंच—**भवसागर, संसाराटवि, नीलोत्पल, काळपुरुष, ब्रह्मराक्षस, तांबडमाती, काळमांजर, इ०.**

५६३ शरीरादिसंबंधवाचक जे शब्द ते कर्मधारय-समासघटित शब्दांत विशेषणरूप उपपद होत असतां जे त्यांस विकार होतात ते उदाहरणां सुद्धां सांगतों.

शब्द.	विकार.	उदाहरणें.
चुलता	चुलत	चुलतभाऊ, चुलतबहीण, चुलतसासू, चुलतचुलता.
मामा	मामे	मामेभाऊ, मामेबहीण, मा- मेसासू, मामेसासरा.

शब्द.	विकार.	उदाहरणें.
मावशी	माऊस	माऊसभाऊ, माऊसवहीण, माऊससासू, माऊससासरा.
आत	आते	आतेभाऊ, आतेवहीण, आ- तेसासू, आतेसासरा, आते- गौरव, आतेचीर.
आजा	आजे	आजेसासरा, आजेसासू, आजेचीर, आजेगुरू.
नातृ-नात	नात	नातजांवई, नातसून.
भाचा-भाची	भाचे अ० भाच	भाचेजांवई, भाचेसून, अ० भाचसून.

विभाग ४.

द्विगु.

५६४ संख्यावाचक पूर्वपद असतां पूर्वोत्तर पदांचा जेथें समास होतो, आणि हा समास बहुधा समाहारार्थी असतो, त्यास द्विगुसमास ह्मणतात; जैसे-पंचपाळें, ह्मणजे पांचा पाळ्यांचा समूह, पंचारती, पंचखाजें, बारभाई, अठराबाबू, चतुर्युग, अष्टाध्याया, इ०.

विभाग ५.

मध्यमपदलोपी.

५६५ मध्यमपदलोपी, ह्मणजे दोन शब्दांच्या मधल्या पदाचा ज्यांत लोप होऊन त्यांचा समास होतो त्यास

ह्यणतात; जैसे—साखरभात. (याचा विग्रह पूर्वी करून दाखविला आहे.) तसेच— कर्वतकीस, लांकूडकाम, कातरविडा, घरजांवई, इ०.

विभाग ६.

बहुव्रीहि.

५६६ जेणेकरून दोन शब्दांचा संयोग असता त्याजवरून तिसऱ्या पदार्थाचा उपलब्धि होय त्यास बहुव्रीहि. समास ह्यणतात; जैसे चक्रपाणि, याचा विग्रह—‘चक्र आहे पाणीच्या ठायीं ह्यणजे हस्तीं ज्याच्या तो’— विष्णु; याच प्रमाणे— चतुर्भुज, शशिशेखर, मृगनयना, इ०. हे बहुव्रीहिसमासघटित शब्द बहुधा विशेषणें असतात.

कोणीं—एकडोळ्या, बाबरओठ्या, उंचमान्या, घोडतोंड्या, इत्यादि शब्दांचा—‘एक आहे डोळा ज्याचा तो’ एकडोळ्या, असा विग्रह करून यांस बहुव्रीहिसमासघटित शब्द मानितात; परंतु मला हें प्रशस्त दिसत नाही: कारण या बहुव्रीहिसमासाचें जें लक्षण कीं—दोन शब्दांचा संयोग असता त्याजवरून तिसऱ्या पदार्थाची उपलब्धि होत्ये,—त्याची पूर्णपर्याप्ति होत नाही. हीं केवळ शब्दसाधितें होत;—एकडोळा ज्यास आहे तो एकडोळ्या, घोडतोंड ज्यास आहे तो घोडतोंड्या, इ०. पाहा पृ० २७२, या—

५६७ जर उत्तरपद आकारान्त स्त्रीलिंग आहे, आणि त्याचा पूर्वपदाशीं बहुव्रीहि समास होऊन तें मारें पद पुल्लिंग शब्दाचें विशेषण होतें, तर संस्कृत नियमा प्रमाणें तें आकारान्तपद अकारान्त होतें, जैसे— लक्ष्मीभार्य, गौरीकांत, इ०.

एथें ‘लक्ष्मी आहे भार्या ज्याची तो’, ‘गौरी लक्ष्मीभार्य, आहे कांता ज्याची तो’, गौरीकांत, असा विग्रह जाणावा.

विभाग ७.

अव्ययीभाव.

५६८ वर जे समास सांगितले त्यां शिवाय आणखी हुतेक विद्वान् मराठी भाषेत नामां पुढें शब्दयोगी अव्यय सतां त्याचा संस्कृता प्रमाणें अव्ययीभाव समास मानितात; तसें—झाडावर, झाडाच्यावर-झाडावर, असा वर या शब्दयोगी अव्ययाचा झाडाशीं समास करून झाडावर एथें अव्ययीभाव मानितात; परंतु माझ्या विचारास हें ठीक दिसत नाहीं. संस्कृता प्रमाणें मराठी भाषेत हा समास अशा थळीं संभवत नाहीं; संस्कृतांत उपसर्ग पूर्वीं येऊन त्यांशीं ज्या शब्दाचा योग असतो त्यास नपुंसकत्व होऊन भ्रकारान्तांस पुढें अम् होतो; आणि तें सर्व पद क्रियाविशेषण असतें; जसें—‘सउपगंगंप्राप्तः’ ह्यणजे, ‘तो गंगे जवळ आला,’ यांत उपगंगं एथें संकृत वैयाकरण अव्ययीभाव समास मानितात हें योग्यच आहे; कांकीं प्रथम तर या भाषेत उप हा उपसर्ग पहिला येऊन त्याचा ‘गंगायाः समीपं--उपगंगं’, असा विग्रह होऊन तें सर्व विकृतरूप क्रियेचें विशेषण होतें. तेव्हां अशा ठिकाणीं त्यांस हा समास मानिल्या शिवाय गत्यंतर नाहीं. परंतु गंगेजवळ यांत कांहीं तसें विलक्षण रूप नाहीं, अथवा तशी आडचणहि नाहीं; गंगे हें जवळ या शब्दयोगी अव्ययाच्या योगानें गंगा शब्दाचें सामान्यरूप झालें आहे, कांकीं शब्दयोगी अव्यय आणि विकृत विशेष्य यांच्या योगानें नाम सर्वनाम आणि विशेषण यांचें सामान्यरूप होत असतें हा नियम मराठी भाषेत सर्वव्यापक आहे. तेव्हां या नियमास नअनुसरतां जर गंगेजवळ, घरावर, वाड्यास-

मोर, इ० पदांचा अव्ययीभाव समास मानिला तर या सर्व पदास क्रियाविशेषण अव्यय मानिलेंच पाहिजे; कारण हीं जीं अव्ययीभावसमासघटित पदे होतात त्यांस अव्यये मानणे आवश्यक आहे, दुसरा निर्वाह नाही; तेव्हां घरावर, गंगेजवळ, परमदैदिप्यमानविमानारूढदेवासह, या सर्व पदांस अव्यय मानणे मला केवळ अप्रशस्त वाटते. ज्यांस असें वाटत नसेल त्यांहीं इष्ट असल्यास हीं अव्यये मानावीं.

५६९ परंतु मराठी मध्ये दर, हर, प्रति, इ० किलेक उपसर्गांचा नामांशी अनुयोग असतां जर तन्निमित्त त्या नामांस अव्ययत्व प्राप्त होऊन तें सारें पद अव्ययरूप होत असलें तर तेथें अव्ययीभाव समास मानिला असतां संभावनीय होय; उदाह०— दरमजळ, दरदिवस, हरघडी, हरवक्त, प्रतिरात्र, प्रतिवर्ष, इ०. 'सरकार शिपायांस दरमजळ अ० दरदिवस दोन आणे भातें देतें', इत्यादि वाक्यांत—दरमजळ, दरदिवस, इ० शब्दांत अव्ययीभाव समासाची उपलब्धि होऊन तीं सारीं क्रियाविशेषण अव्यये होतात असें माझे मत आहे.

विभाग ८.

समासां विषयीं स्फुट विचार.

५७० मराठी भाषेत जर सामासिक नामांचें पूर्वपद अकारवर्जितस्वरान्त असलें तर त्यास अकारादेश किंवा एकारादेश होतो; जसें— जितकोळसा, काळसांवळा, तोंडलेभात, घोडेराऊत, घोडेमात, इ०.

५७१ एका सामासिक शब्दाचे दोन तीनहि समास होतात; परंतु त्यांतून कोणता समास ग्राह्य हें अर्थानुसंधानावरून समजावें; जसे-- 'त्या राजाचा सत्यव्रताचा नियम मोठा आहे', ह्यणजे--'सत्यरूप जें व्रत त्याचा नियम, असा कर्मधारय समास होतो; आणि 'तो राजा मोठा सत्यव्रत होता', ह्यणजे--'सत्य आहे व्रत ज्याचें' असा होता, एथें बहुव्रीहि समास होतो; 'तो राजा सत्यव्रत पाळण्याविषयी मोठा दक्ष आहे', या वाक्यांत 'सत्याचें जें व्रत तें' असा षष्ठीतत्पुरुष, अथवा 'सत्य पाळण्या विषयी आणि व्रत पाळण्या विषयी' दक्ष असा द्वंद्व समासहि संभवतो.

व्याकरण पदच्छेदकरिते समयीं अशा अडचण फार येत असत्ये; एकादे समयीं दोन तीन प्रकारचे विग्रह केले तरीं ते सर्व अर्थास अनुकूल असतात, अशा प्रसंगीं ज्यास जो नोट दिसेल, व ज्याची जशी अर्थाविषयीं रुचि असेल, तदनुरूप त्याणें तो समास मानावा. हीं व्याकरणांत निरंतर वादाचीं स्थलें असतात.

संस्कृतकाव्यांत, व प्राकृतहि मोरोपंतवामनादिकृत जीं मोठमोठीं काव्यें त्यांत, बहुधा अनेक शब्द अनेक प्रकारच्या समासांनीं युक्त होत्साते तें सर्व पद सामासिक असतें, व असें सामासिक पद इतर शब्दांचें विशेषणहि असतें; उदाह०--'त्या कार्त्ती श्रीमद्रघुवंशभूषणकोदंडपाणि राम भ्रातृशुश्रूषैकनिष्ठ लक्ष्मणा सह पंपासर्तटी आगमन करिता झाला', या वाक्यांत--श्रोमत्, आणि 'रघूचा जो वंश तो' रघुवंश (षष्ठीतत्पुरुष), 'रघुवंशाचें जें भूषण तें' रघुवंशभूषण (षष्ठीतत्पुरुष), अथवा, 'रघुवंशास आहे भूषण ज्याणें करून' असा बहुव्रीहि समास करून--रघुवंशभूषण, आणि 'कोदंड आहे पाणीच्या ठायीं ह्यणजे हस्ती ज्याच्या' तो--कोदंडपाणि (बहुव्रीहि), या तिन्ही विशेषणांचा

पुनः द्वंद्व समास करून तें सारें राम याचें विशेषण करावें. यांत एक द्वंद्व, दोन तत्पुरुष, आणि एक बहुव्रीहि असे समास आहेत. तसेंच 'भ्रात्याची जी शुश्रूषा ती' भ्रातृशुश्रूषा (षष्ठीतत्पुरुष), 'एक अशी जी निष्ठा ती' एकनिष्ठा (कर्मधारय), 'भ्रातृशुश्रूषा आहे एकनिष्ठा ज्याची तो' भ्रातृशुश्रूषैकनिष्ठ असा शेवटीं बहुव्रीहि समास करून तें सर्व पद लक्ष्मणाचें विशेषण करावें.

५७२ 'त्याचा अभाव', 'त्या पासून भिन्न', अथवा 'तदभावविशिष्ट', असा अर्थ विवक्षित असतां संस्कृत शब्दांच्या मार्गे अ या वर्णाचा योग होऊन जो एक प्रकारचा समास होतो, त्यास संस्कृत व्याकरणांत नञ्समास ह्मणतात; उदाह०—नव्हे जो ब्राह्मण, अथवा ब्राह्मणा पासून जो भिन्न तो—अब्राह्मण, ज्ञानाचा जो अभाव तें—अज्ञान, अथवा ज्ञानाभावविशिष्ट जो तो—अज्ञान.

शब्दाचा प्रथम वर्ण जर स्वर असला तर हा अवण आणि पुढला शब्द यां मध्ये न् विकरण होतें; जसे—अ+आदर=अनादर, अ+ईश्वरवादी=अनीश्वरवादी, अ+उपपत्ति=अनुपपत्ति, अ+एक=अनेक, इ०.

खंड ५.

कारकविचार.

५७३ क्रियेच्या अन्वये जो विभक्तीचा अर्थ त्यास कारक असें ह्मणतात. हीं कारकें सहा आहेत :-कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण.

५७४ ही विभक्ति कोणत्याहि शब्दास असतां क्रियेच्या अन्वये तिचे मराठी भाषेत दोन अर्थ असतात;—कर्ता आणि कर्म.

[अ] प्रथमाविभक्त्यंत जितके शब्द तितक्यांतून क्रियेच्या ठायीं क्रियाजनकत्वधर्म संभवतो, ह्मणजे ज्या पासून क्रिया उत्पन्न होय, असा अर्थ असतो, तेव्हां त्यास त्या क्रियांचे कर्ते ह्मणावे; जैसे—‘रामा मारितो’, यांत मारितो या क्रियेचा उत्पन्न कर्ता रामा, ह्मणजे रामा पासून ही क्रिया उत्पन्न होय असा अर्थ, ह्मणोन रामा हा प्रथमान्त शब्द मारितो या क्रियेचा कर्ता होय; सांगायाम तात्पर्य कोणत्याहि क्रियेचे कर्तृत्व प्रथमाविभक्त्यन्त अथवा तृतीयाविभक्त्यन्त* शब्दा वर असते, मग ती क्रिया स्पष्ट त्या वाक्यांत उक्त असो, अथवा अध्याहृत असो; जैसे—‘सूर्य उगवतो’, या वाक्यांत सूर्य ही प्रथमा विभक्ति होय, आणि उगवतो या क्रियेचा कर्ता होय; तसेंच ‘काय चांगला मुलगा’, यांत मुलगा हे प्रथमान्त नाम, आहे इत्यादि अध्याहृत क्रियेचा कर्ता होय.

[आ] अथवा, ज्या वर एकाद्या क्रियेचा व्यापार घडतो, असा ज्याच्या विभक्तीचा त्या क्रियेशी संबंध असतो, आणि ज्यास त्या क्रियेचे कर्म असे ह्मणतात, अशा अर्थाचे दर्शक-

हा भेद पुढे वाक्यरचनेत कर्तृक्रियासंबंधा विषयी जे नियम दाखविले आहेत यांत स्पष्ट केला आहे.

हि क्रियेक शब्द प्रथमान्त असतात ; जसें—‘पारधी वाघ मारितो’, यांत मारणें या क्रियेचा व्यापार पारध्या पासून उत्पन्न होऊन वाघा वर घडतो, ह्मणोन वाघ ही जा प्रथमा विभक्ति आहे तिचा अर्थ कर्म जाणावें.

क्रियाजनकत्वधर्माचा संभव नसतां केवळ त्या त्या क्रियेचा व्यापार ज्या पदार्था वर होतो तद्वाचक जो प्रथमान्त शब्द तो त्या क्रियेचें कर्म जाणावें ; जसें—पूर्व उदाहरणांत पारधी हें प्रथमान्त नाम कर्ता, आणि वाघ हें प्रथमान्त नाम कर्म होय. हा प्रथमा विभक्तीचा कर्तृकर्मरूपभेद केवळ अर्था वरून जाणावा.

[इ] जर वाक्या मध्ये एक कर्ता आहे, आणि दुसरे तत्पर्यायवाचक शब्द प्रथमान्त आहेत, तर क्रियाजनकत्व ज्याच्या ठायीं संभवतें, त्यास कर्ता मानून वरकड प्रथमा-विभक्तीचाहि कर्त्रर्थ मानावा, परंतु त्यांत जर एकाद्या अर्थाचें विधान आहे तर त्या विधेयार्थवाचक शब्दाच्या प्रथमेस विधानार्थी अथवा विधेयार्थी प्रथमा मानावी ; आणि त्या विधेयाचें जें उद्देश्य असेल त्याची तत्संबंधाने उद्देश्यार्थी प्रथमा मानावी ; उदाह०— ‘तो गृहस्थ ब्राह्मण आहे’, एथें गृहस्थ हा आहे या क्रियेचा कर्ता होय, तो या पर्यायवाचक शब्दाचीहि प्रथमा कर्तरि होय, परंतु एथें गृहस्थास उद्देशून ब्राह्मणत्वाचें विधान आहे, ह्मणोन ब्राह्मण ही विधानार्थी अथवा विधेयार्थी प्रथमा ह्मणावी, आणि गृहस्थ ही उद्देश्यार्थी प्रथमा ह्मणावी.

[ई] या शिवाय आणखी जेथे कोणत्याहि द्रव्याच्या परिमाणाचें विधान असतें तेथें परिमाणवाचक शब्दा वरून जो प्रथमा होय तो परिमाणार्थी प्रथमा जाणावी ; जसें—

एक पायली मीठ, दोन तोळे सोने, पांच चाहूर जमीन, पन्नास हात पागोटें; इ०. यांत-पायली, तोळे, चाहूर, हात, या शब्दांची परिमाणार्थी प्रथमा जाणावी.

भाग २.

द्वितीया.

५७५ पूर्वोक्त कर्मरूप अर्थ द्वितीयेच्या ठायींहि संभवतो; जसे-- 'पारधी सशास पळवितो', एथें सशास या द्वितीयेचा अर्थ कर्म होय; तसेच--'बाप मुलांस पोशितो', 'आई मुलीस सासरीं पाठवित्ये', 'कावळे कबुतरांस चोंचितात'; या वाक्यांत जितकीं द्वितीयान्त नामें तितकीं सारीं कर्में होत. कर्मार्थव्यतिरिक्त इतर अर्थ संभवत असतां ती चतुर्थी मानावी. पाहा, पृ० ६१, ले० १७६, टीप.

भाग ३.

तृतीया.

५७६ तृतीयेचे मुख्य अर्थ पांच आहेत;— कर्ता, करण, हेतु, अंगविकार, आणि साहित्य.

[अ] कर्ता— पूर्वोक्त कर्त्रर्थी तृतीया होय; उदाह०— 'गोपाळानें गाय बांधिली', 'विनायकानें आपली पोथी लिहिली', इ०. एथें गोपाळानें, विनायकानें, हे तृतीयान्त शब्द अनुक्रमेंकरून बांधिली, लिहिली, या क्रियापदांचे कर्ते होत.

[आ] करण—कोणतीहि क्रिया करावयास जें साधन व्यास त्या क्रियेच्या अन्वये करण असें ह्मणतात; जसे—

‘रामानें बाणानें रावण मारिला’, यांत मारणें या क्रियेचें साधन बाण आहे, असा अर्थ बाणानें या तृतीयान्त शब्दानें दर्शविला ह्मणोन बाणानें ही करणी तृतीया होय. तसेंच-‘गोपाळानें दांव्यानें गाय बांधिली’, ‘विनायकानें लेखणानें पोथी लिहिली’, ‘भक्तानें ईश्वर प्राप्त होतो’, ‘द्रव्यानें सर्व मिळतें’, इ०.

[इ] हेतु-कोणतीहि क्रिया व्हावयास अथवा करावयास जें निमित्त अथवा कारण असतें, तद्वाचक जे शब्द त्यां वरून तृतीया होय; उदाह०-‘पैक्यानें महाग’, ‘वयानें वडील’, ‘तो गांव दुकाळानें ओस पडला’, ‘तुझी आल्यानें माझे कार्य झालें’; इ०. यांत पैक्यानें, वयानें, दुकाळानें, आल्यानें, इ० हेत्वर्थी तृतीया होत.

[ई] अंगविकार-कोठे अंगविकाराची विवक्षा असतां विकृतांगवाचक शब्दां वरूनहि तृतीया होय; ईस अंगविकारी तृतीया ह्मणतात; उदाह०-‘अंगानें पुष्ट’, ‘पायानें लंगडा’, ‘मुखानें जड’, ‘रंगानें गोरा’, ‘डोळ्यांनीं आंधळा’, इ०.

[उ] साहित्य-कर्ता कोणतीहि क्रिया करित असतां त्याच्या साहचर्यानें राहणारा जो पदार्थ तद्वाचक शब्दा वरून तृतीया होय; उदाह०-‘भिकंभट एका अंगवस्त्रानें आले’, यांत अंगवस्त्रानें ह्मणजे अंगवस्त्रा सहित. तसेंच-‘अज्ञा मळक्या पागोट्यानें तूं तेथें जाऊं नको’, ‘त्या काळीं बारा हजार स्वारांनीं शिवाजी मुसलमानां वर पडला’, इ०. यांत- अंगवस्त्रानें, पागोट्यानें, स्वारांनीं, इ० साहित्यार्थी तृतीया होत.

[ऊ] तृतीयेचा अर्थ कर्ता आणि करण असतां बहुधा नें, एं, हे प्रत्यय होतात, आणि सन्निधान अ० बरोबरी

असा अर्थ असतां शीं प्रत्यय होतो, असा बहुधा या भाषेत नियम अढळतो. 'पारध्यानें बंदुकीनें वाघ मारिला', 'या उंदरास त्याणें सांपळ्यानें धरिलें', 'रामेंदिलेंतिसउपद्रवकोणदेता', या उदाहरणांत तृतीयेचा अर्थ कर्ता आणि करण होय. 'त्याणें त्यांशीं मारामारी केली', 'तूं मजशीं काहीं बोलूं नको', एथें त्याशीं, मजशीं, या तृतीयेनें सान्निधान संघट्टन, अशा अर्थाची उपलब्धि होय.

कोठें करण अर्थ असतांही शीं या प्रत्ययाचा प्रयोग करितात; जसें—'त्याणें चोरास काठीशीं मारिलें,' 'इंग्रेंज लोक तरवारीशीं लढत नाहींत', इ०. परंतु असा प्रयोग बहुधा मुंबई प्रांतां आढळतो, अशा ठिकाणीं नें याचा प्रयोग करणें हाच उत्तम पक्ष.

कोठे करण अथवा साहित्य अर्थ असतां नीं* आणि शीं हे तृतीयेचे दोन्ही प्रत्यय एकत्र जोडून लावितात; जसें— 'मग त्या पंवारानें एक हजार स्वारांनिशीं तो किल्ला घेतला', 'महमूद वीस हजार घोड्यांनिशीं पंजाबांत शिरला', इ०.

भाग ४.

चतुर्थी.

५७७ विभक्तिप्रकरणीं सांगितलेंच आहे कीं मराठी मध्ये द्वितीयेचीं आणि चतुर्थीचीं रूपें सारिखींच होतांत; ह्मणोन हा विभक्तिभेद अर्था वरून जाणावा. त्यांत जेथें कर्म अर्थ असेल ती द्वितीया, आणि एतद्भारिक जे अर्थ ते असतां चतुर्थी मानावी.

* या ठिकाणीं नींच्या स्थानीं नि होतो.

सप्रदान ह्यणजे ज्या अर्थी, अथवा ज्या कारणे, अथवा ज्यास उद्देशून, एकादी क्रिया घडत्ये असा जो त्या क्रियेशीं विभक्तीचा संबंध ते; जसे- 'रावजी ब्राह्मणाला दक्षिणा देतात', 'ती मुलांनां भात जेऊं घालित्ये', या वाक्यांत ब्राह्मणाला आणि मुलांनां ही चतुर्थी जाणावी.

क्रियेक ठिकाणीं देशकालवाचक शब्दां वरून अधिकरणार्थी चतुर्थी होत्ये; जसे- 'तो पुण्यास गेला', 'त्याचे लश्कर दिल्लीला जाऊन पोहचलें', 'तो दिवसास निजतो, आणि रात्रीस जागतो', इ०. तसेच- 'डोक्यास पागोटे', अंगास अंगरखा', अशा ठिकाणींहि अधिकरणीं चतुर्थी जाणावी; उदाह०- 'तो आला त्या वेळेस त्याच्या डोक्यास पागोटे होते', इ०.

भाग ५.

पंचमी.

५७८ एकाद्या क्रियेशी विभक्तीचा संबंध असता जेणेकरून अवधीचा अथवा वियोगाचा अथवा न्यूनाधिक्याचा बोध होतो, त्यास अपादान ह्यणावें. पंचमी विभक्ती वरून अशा अर्थाची उपलब्धि होत्ये; जसे- 'मुंबईहून पुणे साठ कोश आहे', एथें मुंबईहून या पंचमी पासून मुंबई आणि पुणे यातील अवधीचा बोध होतो; तसेच- 'तो घरून आला', 'काशीहून कलकत्ता दूर आहे', 'गोपाळाहून राघोबा अधिक देखणा आहे', इ०.

भाग ६.

सप्तमी.

५७९ ज्या स्थळीं किंवा ज्या वर एकादी क्रिया घडत असत्ये त्यास अधिकरण ह्यणावें.

सप्तमीचा अर्थ अधिकरण असतो; जसे-‘तो घरांत जेवित नाही’, एथे घरांत हें अधिकरण होय; तसेच-‘तो देशांत फिरतो’, ‘लोकांत वागतो’, ‘त्या पुरुषांत चातुर्य फार आहे’, इ०.

मनरामरिंगलेंअवधेंमनचिरामझालें. एकनाथ.

५८० जीं वख्खालंकारादिक त्यांचा आधाराधेयभाव संबंध असतां या भाषेत जनरूढी प्रमाणें आधेया वरून सप्तमी होये; जसे- ‘जोड्यांत पाय’ असा अर्थ असतां ‘पायांत जोडा’ असें बोलण्याची रूढि पडली आहे; तसेच- ‘अंगांत अंगरखा’, ‘डोक्यांत पागोटें’, ‘बोटांत आंगठी’, इ०.

अकारान्त शब्दां वरून क्वचित् करणार्थीहि सप्तमी होये; जसे- ‘हें काम त्याणें आपल्या हातीं केलें’, ‘तो आपल्या तोंडीं बोलला’, ‘ती पार्यां आली’, इ०.

कोठे सप्तमीचाहि साहित्यार्थी नृतीये सारिखा अर्थ होतो; जसे- ‘रिकाम्या हातीं बाजारांत जाऊं नये’, ‘उघड्या पार्यां रानांत फिरूं नये’, इ०.

भाग ७.

षष्ठी.

५८१ संस्कृत वैयाकरण षष्ठीचा अर्थ जो संबंध तो कारकांत लेखित नाहीत हें सयुक्तिक आहे; कारण, षष्ठी कांहीं साक्षात् क्रियेशीं संबंध ठेवित नाही; षष्ठीचा संबंध इतर शब्दांशीं होऊन त्या शब्दांचा संबंध क्रियेशीं राहतो; जसे- ‘गोपाळाच्या बापानें एक दुकान घातलें’, यांत घातलें या क्रियेशीं जो कर्त्रन्वयें संबंध तो बाप या शब्दांशीं

होय; गोपाळ या शब्दाशीं घातलें याचा काहीं संबध नाही; ह्यणोन षष्ठी कारकांत नाही.

आतां हा षष्ठीचा संबध अनेक प्रकारचा असतो, त्याचा विस्तार केला असतां ग्रंथ वाढेल, ह्यणोन त्यांतील केवळ मुख्य प्रकार एथें सांगतों.

अंगांगिभावसंबध.	जसें—	हाताचें बोट.
स्वस्वामिभावसंबध.	जसें—	बाजीरावाचा वाडा.
सेव्यसेवकभावसंबध.	जसें—	राजाचा दूत.
आधाराधेयभावसंबध.	जसें—	{ नदीचा मासा, रा- त्रीचा अंधार.
जन्यजनकभावसंबध.	जसें—	या बाईचें अपत्य.

३०.

३०.

५८२ क्वचित् अधिकरणार्थीहि षष्ठी होत्ये; जसें—‘तो दिवसाचा* निजतो आणि रात्रीचा काम करितो’, यांत दिवसाचा आणि रात्रीचा ह्यणजे दिवसाच्या ठायीं आणि रात्रीच्या ठायीं असा अर्थ; तसेंच—‘तो शिमग्यांचा बाहेर पडत नाही’, ‘तो पहांटेची उठून ईश्वराचें स्मरण करित्ये’.

५८३ क्वचित् करणार्थीहि षष्ठी होत्ये; जसें—‘माझ्या बोलण्याचा इला राग येतो’, ह्यणजे माझ्या बोलण्यानें असा अर्थ.

५८४ क्वचित् कालवाचक अथवा स्थलवाचक कित्येक शब्दां वरून अपादानार्थी षष्ठी होत्ये; जसें—‘मीं कालचा त्यास सांगतों आहे परंतु तो ऐकत नाही’, ह्यणजे कालपासून असा अर्थ.

* यां मधून कित्येक अव्ययें मानिलीं तरीं चालेल.

या प्रमाणें हें कारकप्रकरण संक्षेपरूपानें सांगितलें, यांत शिकणारांनीं लक्षांत ठेवावें कीं एका विभक्तीचे जे अनेक अर्थ होतात, ते त्या त्या प्रसंगीं जसे अर्थास अनुकूल दिसतील तसे मानावे.

खंड ६.

वाक्यरचना.

५८५ वाक्या मध्ये शब्दांची योजना कसकशी करावी, व कोणता शब्द कोणत्या शब्दांशीं संबंध ठेवितो, व जो त्याशीं संबंध ठेवितो तो त्या वाक्यांत तत्संबंधानें मागे पुढें कसा असावा, हा विचार या खंडांत केला आहे. वाक्यरचनेत जे कित्येक नियम आहेत, त्या विषयीं पुढें कित्येक रीति लिहिल्या आहेत, त्यां वर शिकणारांचें लक्ष अवश्य असावें.

वाक्य ह्मणजे, ज्यांस उद्देशून कांहीं एक विधान करितों ते उद्देश्य शब्द, आणि ज्यांचें विधान करितों ते विधेय शब्द, यांचा समाहार; अर्थात्, उद्देश्य तो कर्ता, आणि विधेय तो क्रिया, ह्मणजे कर्ता आणि क्रिया यांचा जो समाहार त्यास वाक्य ह्मणावें; जसे—‘रामा येतो’, यांत रामास उद्देशून येतो या शब्देंकरून त्याच्या येण्याचें विधान केलें आहे; ह्मणोन यांत रामा हा कर्ता, आणि येतो ही क्रिया, हे दोन शब्द मिळून वाक्य झालें आहे.

या वरून कोणीं असें समजूं नये कीं वाक्यांत कर्ता आणि क्रियाच असत्ये; नाहीं, तर निदानपक्षीं कर्ता आणि क्रिया तरीं असली पाहिजे, या दोहों शब्दां शिवाय वाक्याची पूर्णता होत नाहीं असें समजलें पाहिजे.

वाक्या मध्ये जो शब्दांचा परस्पर संबंध त्यास अन्वय ह्मणतात; जसे— 'दशरथाचा परम देदीप्यमान व अत्यंत पराक्रमी पुत्र जो राम', यांत दशरथाचा या शब्दाचा अन्वय पुत्र या शब्दा कडे आहे; तसेच— 'गोपालानें केलेली जा काळ्या बोरुर्ची लेखणी', यांत केलेली, याचा लेखणी कडे अन्वय आहे.

एका शब्दाचा अन्वय दुसऱ्या शब्दा कडे असून त्या अन्वित शब्दाच्या रूपांत विकार करण्याचें जें त्याच्या ठायीं सामर्थ्य असतें त्यास अधिकार ह्मणतात, जसे— 'गोविंदाच्या बापांनै' यांत बापांनै या शब्दाचा अधिकार गोविंदाच्या या शब्दा वर आहे; कारण, त्यावरून गोविंदाचा असा मूलचा शब्द असतां त्याचें गोविंदाच्या असे विकृत रूपांतर शालें आहे.

५.८६ वाक्ये तीन प्रकारचीं आहेत— पूर्ण, अपूर्ण, आणि संयुक्त.

[अ] पूर्ण वाक्य ह्मणजे ज्या वाक्यांत कर्ता आणि क्रिया असून अर्थाची समाप्ति होत्ये तें; जसे— 'रामा आला', 'गोपालानें गाय बांधिली', इ०.

[आ] अपूर्ण वाक्य ह्मणजे ज्या वाक्यांत अर्थाची समाप्ति होत नाही, आणि ती होण्यास इतर शब्दाची अपेक्षा असत्ये तें; जसे— 'जो माणूस काल आला होता', 'त्याणें तें काम करून', यांत अर्थाची समाप्ति होत नाही.

[इ] संयुक्त वाक्य ह्मणजे अनेक वाक्यें एकत्र होऊन जें एक वाक्य होतें तें; जसे— 'रामा तेथें आला, आणि तो निरोप त्या गृहस्थांस सांगून, मग त्या गोष्टीच्या योजनेस लागून, ती मसलत त्याणें सिद्धीस नेली'.

[ई] संयुक्त वाक्यां मध्ये मुख्यार्थप्रतिपादक जें वाक्य त्यास मुख्य वाक्य ह्मणवें, आणि तदंगत जीं अवांतर वाक्यें तीं गौण वाक्यें ह्मणावीं; जसें- 'त्याणें तें पत्र लिहून पुण्यास रवाना केलें', यांत 'त्याणें रवाना केलें' हें मुख्य वाक्य, आणि 'पत्र लिहून' हे गौण वाक्य.

नियम १.

५८७ जर वाक्या मध्ये एकच विशेष्य असलें, तर त्याचें लिंग, वचन, आणि विभक्ति, यां वरून तदन्वित विशेषण आणि विशेषणसर्वनाम, यांचीं रूपे फिरतात; जसें- 'त्या वर्गांत सर्व मुलांमध्ये तो मुलगा चांगला आहे', 'त्या घरांत रमा समजून घेण्या जोगी आहे', 'तीं फुले पिवळी आहेत'; ही पोरी दांडगी आहे'; इ०.

परंतु ज्या विशेषणादिकांचें रूपांतर लिंगादिभेदेंकरून होत नाहीं, त्यांस हा नियम लागत नाहीं; जसे- सुंदर फूल, नारंगी रंग, गुलाबी जांब, लुटारू लोक, कोरीव धोंडा, इ०.

जर त्या वाक्या मध्ये एका पेक्षा अधिक विशेष्यें असलीं, तर जें जवळचें विशेष्य असलें त्यांशीं तीं विशेषणादि संबंध ठेवितात; जसें- 'त्या शिपायाची पगडी, डगलें, पट्टा, तांबडा आहे', 'माझी लिहिलेली पोथी, कागद, सर्व त्या जवळ आहेत', 'हा अंगरखा, टोपी आणि धोतर, कोणाचें'!

नियम २.

५८८ जर एकलिंगी अनेक शब्द वाक्या मध्ये उभयान्वयी अव्ययाच्या योगेंकरून संकलित असले, तर त्यांच्या विशेषणादिकांचीं त्याच लिंगीं अनेकवचनाचीं रूपे योजितात. परंतु बहुधा त्या शब्दां पुढें हा असा, या

सर्वनामांची लिंगादिभेदेकरून योजना करावी हें चांगलें ; नुस्तें चांगलेंच नाहीं, परंतु कित्येक ठिकाणीं तर अवश्य केली पाहिजे; तसेंच आणखी जर ते शब्द भिन्न भिन्न जातींचे वाचक असले तर ज्या शब्देकरून त्या अवघ्या व्यक्तींचा संग्रह होतो अशा शब्दाची योजना करावी लागत्ये; जसें—‘तू आणि मीं फळ भक्षगारे’, ‘खोबरेल आणि तिलेल सस्तीं आहेत’; ‘गौरी, मथुरा, आणि काशी, या मोठ्या शहाण्या आहेत’, ‘घोडा, बैल, उंट, हत्ती, आणि गाढव, हे मोठे उपयोगी पशु आहेत’.

[अ] मराठी भाषेंत हा, असा, या सर्वनामांचा या प्रमाणें योग असतो ह्मणून अशा वाक्यांत मधल्या उभया-न्वयी अव्ययाची समयविशेषीं अपेक्षा ठेविन नाहींत; जसें—‘घोडा, बैल, उंट, गाढव, हे मोठे उपयोगी पशु आहेत’, ‘कागद, लेखणी, शार्ड, चाकू, हीं लिहिण्याचीं साहित्ये होत.’

[आ] एकलिंगी अनेक शब्द या प्रमाणें एका पुढें एक जोडिले असतां त्यां पुढें त्याच्या जातिवाचकाचा प्रयोग करणे हें मराठी भाषेंत चांगलें दिसतें, व कित्येक ठिकाणीं नकेला असतां तें वाक्य केवळ पूर्ण वाटत नाहीं, जसें पूर्वोक्त उदाहरणांत—‘गौरी, मथुरा, काशी, या शहाण्या आहेत’, हें वाक्य कांहींसें अपूर्ण दिसतें; यांत या शहाण्या मुली अथवा वाया असा जातिवाचक शब्द असल्याम हें वाक्य चांगलें पूर्ण दिसतें.

नियम ३.

५८९ जर तीं विशेष्यें भिन्नभिन्न लिंगीं असलीं, तर

त्यांच्या विशेषणाचें रूप नपुंसकीं अनेकवचनीं असलें पाहिजे, परंतु एथेंहि दुसऱ्या रीतीं प्रमाणें हा, असा, या सर्वनामांचा प्रयोग केला पाहिजे; जसें— 'त्यांचा मुलगा, मुलगी, भाऊ, हीं सारीं चांगली आहेत', 'त्यांहीं घोडा, गाडी, घर, शेत, बाग, हीं सारीं विकून फडशा केला'.

हा, असा, यांचा मध्ये प्रयोग केला असतां त्यांचा संबन्ध बहुधा पुढल्या जातिवाचकाशीं असतो, असें असलें ह्मणजे वर सांगितला नियम राहत नाहीं. जर तें पुढलें जातिवाचक नसलें, आणि नुसतां सर्वनामेच असलीं, तर मात्र वर सांगितला नियम चालतो; उदाहरण— 'तिणें शेला, पागांटें, धोत्रजोडा, आणि एक शालांचें फर्द, असा आपल्या जांवयास पोशाक दिला', या वाक्यांत असा या सर्वनामांचा अन्वय पुढला जातिवाचक शब्द जो पोशाक त्याशीं आहे, ह्मणोन त्याच्या लिंगवचनानुरूप त्या सर्वनामांचें व पुढल्या क्रियापदाचें रूप फिरतें.

नियम ४.

५९० वाक्या मध्ये विशेषण विशेष्याच्या अगोदर असलें पाहिजे; जसें— 'चांगला मुलगा', 'शहाणी मुलगी', 'बदाईखोर प्रवासी', इ०.

[अ] परंतु जर त्या विशेष्याच्या गुणाचें विधान कर्तव्य आहे तर तें विशेषण विशेष्याच्या पुढें येतें; जसें— 'तो घोडा पांढरा आहे', एथें घोड्यास उद्देशून त्याच्या पांढरेपणाचें विधान आहे.

[आ] काचित् भाषणांत विधिविशेषण विशेष्याच्या मागू-

नहि येते, तेथे पूर्वोक्त नियम राहत नाही;—‘तो पाढरा घोडा आहे’, या वाक्यातहि घोड्यास उद्देशून त्याच्या पाढरेपणाचे विधान केले आहे, परंतु जेथे स्वरस ठेवून दुसऱ्याच्या प्रतिज्ञेचा निषेध कर्तव्य आहे तेथे हे विधिविशेषण विशेष्याच्या पुढेच असले पाहिजे; जसे—‘तुम्ही सांगता तो काही पडला नाही, परंतु मा पाहिले तो फार विद्वान आहे’, ‘ती मोठी शाहणी आहे पान सशय नाही’.

नियम ५.

०९१ सर्वथा सर्वनामाचा ज्या नामा रुढे अन्वय असतो, त्याच्या लिंग वचना प्रमाणे त्याचे रूप फिरते; आणि तदन्वित जे दर्शक सर्वनाम ते पुढे त्या वाक्यात याच्या लिंगवचनानुरूप असले पाहिजे; जसे—‘जो मनुष्य विद्या शिकेल तो प्रतिष्ठा मिळवेल’, ‘जो चाकरी करील तो भारूरा व्हाईल’.

[अ] जर दोन तीन नामे एकत्र जोडली असली, तर जवळचे जे नाम त्याशी या संबंधी सर्वनामाचा अन्वय असतो; जसे—‘लिहायाच्या उपयोगी जो कागद, लेखणी, शार्ड, रेखाटणी, ही निरंतर जवळ असावी’, ‘शिकारीचा जो कमाण, तीर, कुर्चा, इ० सामान’, इ०. परंतु अशी अनेक नामे एकत्र जोडलेली असली ह्मणजे ते सर्वथा सर्वनाम, व पुढले जे दर्शक सर्वनाम, ते दुसऱ्या आणि तिसऱ्या नियमाप्रमाणे पुढल्या जातिवाचकाच्या लिंगवचनाशी विशेषेकरून संबंध ठेविते; पूर्वोक्त वाक्य असें असावे,—‘लिहायाच्या उपयोगी जे कागद लेखणी, शार्ड, रेखाटणी, इत्यादि सामान ते निरंतर जवळ असावे’, ‘शिकारीचे जे कमाण, तीर,

कुत्रीं, वाद्या, इत्यादि सामान तें'. 'श्रमपूर्वक साध्य केलें जें व्याकरण, न्याय, काव्य यांचें ज्ञान तें विसरूं नये'.

नियम ६.

०९२ अकर्मक धातूंचे प्रयोग दोन प्रकारचे होतान, एक कर्तरि आणि एक भावी; त्यांत कर्तरिप्रयोग असतां कर्ता प्रथमान्त पाहिजे, व भावीप्रयोग असतां कर्ता तृतीयान्त पाहिजे; जैसे—'तो उठतो', 'ती हंसत्ये', 'तें उडतें', 'न्या गेल्या', 'तीं जावीं'; हा कर्तरिप्रयोग; 'तिणे जावें', 'जात असावें', हा भावीप्रयोग.

अकर्मक धातूं मध्ये जे भावकर्तृक धातु आहेत, त्यांच्या प्रयोगास भावकर्तरिप्रयोग ह्मणावें; जैसे—'मला वाटतें', 'त्यास कळमळतें', 'मला आज सांजावलें'.

नियम ७.

०९३ सकर्मक धातूंचा वर्तमान व भविष्य काळीं कर्तरिप्रयोग असतो, तेव्हां पहिल्यानें कर्ता, मग कर्म, आणि शेवटीं क्रियापद, असा क्रम असावा; उ०— 'रामा गाई राखितो', 'गंगा चोळी शिवत्ये', इ०.

[अ] हें कर्म बहुधा प्रथमान्त असतें, व कोठें द्वितीयान्तहि असतें, पूर्वोक्त उदाहरणांत 'रामा गाई राखितो', एथें 'रामा गाईस राखितो', असेंहि होतें. परंतु यांत बहुधा कर्म प्रथमान्त असावें हा उत्तम पक्ष.

[आ] यांत सर्वनाम जर कर्म आहे, किंवा प्राणिवाचक विशेष नाम कर्म आहे, तर तें द्वितीयान्त असलें पाहिजे; उदाह०— 'तो त्यास धरितो', 'गोविंदा विठूला मारितो',

परंतु प्राणिवाचक जर सामान्य नाम असलें तर तें बहुधा प्रथमान्त असलें पाहिजे ; उदाह०— ‘अरे तूं एक शिपाई तर घेऊन ये’, ‘मी एक गडी बलावितों’.

[इ] जर वाक्यां मध्ये संप्रदानां चतुर्थी असली तर जें कर्मरूप नाम असतें तें जरीं विशेषनाम असलें तरीं तें बहुधा प्रथमान्त असतें; उदाह०— ‘मीं तुला रामा दाखवितों’, ‘जनक रामास जानकी देतो’, इ०.

[ई] या वरल्या नियमास कोठे अर्थाच्या विपर्यसिकरून व्यभिचारहि येतो, ह्यणजे, कर्मवाचक पद प्रथम येऊन मग कर्तृवाचक पद येतें; जसें— ‘गाय रामा राखितो’, ‘चोली गंगा शिवये’; यांत अर्थभेद इतकाच कीं प्रथम गाय ह्यटल्यानें इतर— ह्यशी, शेळ्या, इ० जीं संभाव्य कर्मवाचक पदें त्यांची व्यावृत्ति होये. ‘गाई रामा राखितो’, ह्यणजे अर्थात् बोलणाराच्या मनांत— ह्यशी दुसरा कोणी राखितो, असा आशय असतो; मारांश, जें मुख्य पद असेल, ह्यणजे ज्या वर त्याचा श्लेष असेल तें पद प्रथम येतें, असें समजावें.

नियम ८.

५९४ पढधातूंचा गण वर्जून सकर्मक धातूंचा प्रयोग भूतकालीं व विध्यर्थीं कर्मणि आणि भावी असतो; जेव्हां कर्मणिप्रयोग असतो, तेव्हां कर्ता तृतीयान्त आणि कर्म प्रथमान्त असलें पाहिजे; (वाक्यांत शब्दांचा क्रम वर ७ व्या नियमांत सांगितल्या प्रमाणें असतो.) उदाह०— ‘त्याणें पुस्तक वाचिलें’, ‘कृष्णीनें आपला परकर रंगविला’; ‘त्याणें तें काम करावें’, ‘म्यां गाय सोडावी’, ‘त्वां ईश्वरभक्ति करावी’, इ०.

[अ] अकरणरूपीं हि विध्यर्थी तृतीयान्त कर्ता असतो, आणि भावीप्रयोग होतो; जसे— 'त्याणें तेथें जाऊं नये', 'मनुष्यानें इतर क्षुद्र जीवांस त्रास देऊं नये'.

[आ] जेव्हां भावीप्रयोग असतो, तेव्हां तें कर्म द्वितीयान्तच असलें पाहिजे; उदाह०— 'त्याणें गाईस धरिलें', 'रामानें आपल्या बापास पाहिलें', इ०.

कोणां द्व्यणतात कीं हा नियम चालत नाही, द्व्यणोन हें एक आणखी वादाचें स्थळ आहे. ते द्व्यणतात, जरीं कर्म द्वितीयान्त असलें तथापि कर्मणिच प्रयोग होतो; जसे— 'तिणें त्यास धरिला', 'त्याणें तिला पाहिली', 'त्यांहीं त्या बाबास मारिला', इ०. व हा नियम हिंदुस्तानी आणि गुजराथी भाषेस अनुसरून आहे, जसें हिंदुस्तानीत— 'उन्ने उसको पकडा', 'मैने उस घोडीको बोहत प्यारसे पाली'; तसेंच गुजराथीत— 'मै ते माणसने माय्यो', 'तेणे आज्ञे छोकरिने जमवा तेडी', इ०. या उदाहरणांत कर्म द्वितीयान्त असून त्यांचा अधिकार क्रियापदांच्या रूपां वर असतो. त्यास, हिंदुस्तानींत तर मुळीं नपुंसकालिग नाही. आणि भावीप्रयोगहि नाही; तेव्हां हिंदुस्तानी भाषेच्या नियमानें एथें कांहीं विशेष समर्थन होत नाही; आतां गुजराथी भाषेंत— मात्र द्वितीयान्त कर्म असतां कर्मणिप्रयोग होतो; परंतु तींत मराठी भाषे प्रमाणें विकल्प नाही, द्व्यणजे, मराठी भाषेंत जसा विकल्पें कर्मणिप्रयोग अथवा भावीप्रयोग होतो, तसा तींत होत नाही; तेव्हां आतां या विकल्पांत काय तो तारतम्यभाव पाहायाचा. वास्तविक सूक्ष्म बुद्धीनें पाहतां कर्ता आणि कर्म हीं प्रथमान्त असतां त्यांचा अधिकार क्रियापदां वर असावा, आणि तीं सविभक्तिक असतां क्रियापदांचें भावी रूप व्हावें, हा उत्तम पक्ष दिसतो.— 'त्याणें त्यास धरिला', या पक्षां— 'त्याणें त्यास धरिलें', हा प्रयोग विशेष ग्राह्य होय. 'म्यां तुला चोरी वर भली धरिली', या पक्षां— 'म्यां तुला चोरी वर भलें धरिलें', हें व्याकरणदृष्ट्या अधिक शुद्ध होय; कारण, मराठी भाषेंत कर्ता

अथवा कर्म जें क्रियापदास वागवितें, त्याचें सूक्ष्म दृष्टीनें रहस्य पाहतां, व इतर भाषेशींहि तोलून पाहतां, असें लक्षांत येतें कीं, तेथें त्याचा आणि क्रियापदाचा विशेष्यविशेषणभावसंबंध असतो; व तें जें कर्ता आणि कर्म यांहींकरून वागणारें क्रियापद, तें मूळचें धातुसाधित विशेषण असून क्रियापदाच्या रूपांत आलेलें असें असतें;— 'त्याणें वाघ मारिला', 'अथवा, 'ती चमत्कार करित्ये', यांत पूर्व वाक्यांत— 'त्याणें वाघ मारिला' द्व्यणजे— तो जो तेणें वाघ जो तो मारिला गेला, अथवा मारिलेला असा आहे, असा मूळचा अर्थ; तेव्हां एथें मारिला हें मूळचें वाघाचें धातुसाधित विशेषण होय. तसेंच— 'ती चमत्कार करित्ये', यांत मूळ करता या धातुसाधित विशेषणाचें करती हें स्त्रीलिंगी एकवचनाचें रूप होय. आतां, मराठी भाषेंत असा नियम आहे कीं जेथें हा विशेष्यविशेषणभावसंबंध असतो, तेथें विशेष्य जर प्रथमान्त असलें, तर त्याच्या विशेषणाचें रूप त्याच्या लिंगवचनाच्या अनुरोधानें प्रथमान्त तटस्थ असतें; परंतु जर त्या विशेष्यास कांहीं विकार झाला, तर विशेषणाचें जें असें तटस्थ राहिलेलें रूप त्यास सामान्यरूपादि लागलाच विकार होतो. परंतु, 'त्याणें वाघाला मारिला', अथवा, 'त्याणें आपल्या बायकोला घरीं ठेविली', यांत वाघ आणि बायको हे विशेष्यरूप शब्द जर प्रथमान्त असते, तर ते मारिला आणि ठेविली या मूळच्या विशेषणरूप धातुसाधितांस वागविते, परंतु हीं विशेष्ये सविभक्तिक आहेत, तेव्हां एथें केवळ शुद्ध भूतकाळाच्या क्रियापदाचें साधारण जें नपुंसक रूप तें असून भावीप्रयोग व्हावा असा निर्णय केला द्व्यणजे या वैकल्पिक प्रयोगांत विशेष ग्राह्यत्व या भावीप्रयोगा कडेसच येतें. द्व्यणोन, माझ्या विचारास सकर्मक धातूंच्या भूतकाळां कर्म जर सविभक्तिक आहे, तर तेथें भावीप्रयोग करावा, हें चांगलें दिसतें;— 'त्याणें वाघाला मारिला', 'त्याणें आपल्या बायकोला घरीं ठेविली', या पेक्षां 'त्याणें वाघाला मारिलें', आणि, 'त्याणें आपल्या बायकोला घरीं ठेविलें', असा भावीप्रयोग विशेष ग्राह्य होय.

[इ] परंतु केव्हां केव्हां कर्म द्वितीयान्त असून क्रिया-विश्लेषण जर त्याच्या लिंगवचना वरून साधत असलें, तर कर्मणिप्रयोग करण्याचा परिपाठ आहे; जसें—‘त्याणें तिला बरी केली’, ‘त्याणें आपल्या घोड्याला चांगला पुष्ट केला’, ‘त्या मुलीनें आपल्या बाहुलीस पाटा वर उभी केली’, इ०.

परंतु अशा ठिकाणीं कर्म प्रथमान्त केलें असतां वर जो नियम सांगितला त्यास बाध येत नाही; जसें—‘त्याणें ती बरी केली’, ‘म्यां आपला घोडा चांगला पुष्ट केला’, इ० अथवा तें क्रियाविश्लेषण नपुंसकी करून भावीप्रयोग करावा; जसें—‘त्याणें तिला बरें केलें’, ‘त्याणें आपल्या घोड्याला चांगलें पुष्ट केलें’, असा नियम ठेविला झगजे वरल्या अपवादाची कांहीं आवश्यकता राहत नाही.

[ई] जर वस्तुवाचक अथवा प्राणिवाचक सामान्यनाम कर्म असलें, तर बहुधा कर्मणिप्रयोग योजितात; जसें—‘त्याणें एक सुंदर पशु पाहिला’; परंतु सर्वनाम किंवा मनुष्यवाचक विशेषनाम जर कर्म असलें, तर बहुधा निरंतर भावीप्रयोग योजितात; उदाह०—‘तिणें त्याला शिकविलें’, ‘गोपाळानें खंडूला बोलाविलें’.

‘रमानें विष्णु आराधिला’, ‘पार्वतीनें शिव प्रार्थिला’, अशीं या नियमास विरुद्ध उदाहरणें कोठे कोठे आढळतात; परंतु हीं काव्यांतच शोभतात, व्यवहारी लिहिण्यांत अथवा भाषणांत—‘विष्णूस आराधिलें’, ‘शिवास प्रार्थिलें’, अशीं द्वितीयान्त रूपें असावीं.

[उ] शिकणें, जेवणें, इत्यादि क्रियेक सकर्मक धातु असून त्यांचा अकर्मक धातू प्रमाणें भूतकाळीं कर्तरिप्रयोग होतो; उ०—‘मीं जेवलों’, ‘ती शिकली’, इ०. कर्माची

सत्ता असली तरी कर्तरिप्रयोगच होतो; उदाह०- 'मीं भात जेवलों', मीं 'पकानें जेवलों', 'ती धडा शिकली', इ०.

'मीं तोंड धुतलों', 'तो अंग धुतला', 'ती स्नान केली', अशा कौंकणस्थांत बोलण्याची रूढि आहे, परंतु अशा ठिकाणीं- 'मीं तोंड धुतलें', 'त्याणें आंग धुतलें', 'तिणें स्नान केलें', असा कर्मणिप्रयोग करावा हें शुद्ध; कांकीं धूधातूचा भूतकाळीं कर्मणिप्रयोगच होतो; जसें- 'मीं धोत्र धुतलें', 'रुमाल धुतला'; मग आंग, तोंड, इ० शब्द असतांच हा अपवाद कशास पाहिजे.

नियम ९.

५९५ जर एका क्रियापदास अनेक कर्ते असले, तर शेवटच्या जो कर्ता त्याच्या लिंगवचना वरून तें क्रियापद फिरतें; उदाहरण- 'हा आणि तो गेला', 'तुला तो आणि त्या बाया हंसल्या', 'हा हत्ती आणि तुमचे घोडे तेथें गेले असते तर वरें होतें', इ०.

नियम १०.

५९६ जर एका क्रियेस अनेक कर्मे असून कर्मणिप्रयोग होत असला, तर शेवटच्या कर्माचा अधिकार क्रियापदा वर असतो; जसें- 'तुझीं आपले कागद, लेखण्या, चाकू, आणि रेखाटणी कोठे सांडिलीं', 'त्यांहीं आपले घोडे, रथ, उंटें, गाड्या, शिपायांच्या स्वाधीन केल्या', इ०.

नियम ११.

५९७ कोणतेंहि क्रियापद ह्मटलें ह्मणजे त्यास कर्ता पाहिजे, मग तो कर्ता त्या वाक्यांत प्रत्यक्ष असो किंवा अ-

ध्याहृत असो; उ०- 'रामा काल गोपाळा कडे गेला होता; परंतु त्याचा सन्मान केला नाही', या वाक्यांत केला या क्रियेस कर्ता नाही ह्मणोन हें वाक्य अशुद्ध होय; यांत- 'परंतु त्याणें त्याचा सन्मान केला नाही', असें असावें.

नियम १२.

५९८ मराठींत कोठे कोठे क्रियापदाचा अध्याहार करितात; उ०- 'कोश ह्मणजे शब्दसंग्रहाचें पुस्तक', यांत आहे किंवा होय हें क्रियापद अध्याहृत आहे. जेथें एकाद्या गोष्टीचें सामान्यतः विधान कर्तव्य आहे, ह्मणजे, एकाद्या क्रियेच्या कर्तृत्वाचें आरोपण निश्चयपूर्वक अमुक्याच्याच ठायीं करितां येत नाही, तो कर्तृत्वरूप अर्थ, सामान्ये करून ज्यांच्या ज्यांच्या ठायीं तत्तत्क्रियासंपादकशक्तीची संभावना होये, त्यांच्या त्यांच्या ठायीं आरोपित केला असतां संभवतो, तेथें कर्त्याचा अध्याहार करावा लागतो. उदाह०- 'ओल्या जमिनी वर निजलें तर लागलेंच अंग धरतें', 'पुष्कळ पढलें, आणि मोठमोठे ग्रंथ पाहिले, परंतु जर सा रासारविवेचक बुद्धि नसली, तर तें सर्व निष्फल', 'लोकांचे गुण नघेतां दोष पहावे हा दुष्टांचा स्वभाव होय', 'या गावांत सर्व पदार्थ तोलून विकतात', 'पूर्वी शंभर वर्षां वर लिहित होते खरे, परंतु आतां जसें डौलदार अक्षर काढितात तसें तेव्हां कोणास काढितां येत नसे'. या उदाहरणांत जितकीं क्रियापदे मोठ्या अक्षरांत दिसतात, तितक्यांचे कर्ते अध्याहृत जाणावे.

नियम १३.

५९९ जर एका क्रियेचे अनेक पुरुषवाचक सर्वनामे

कर्ते असले, तर शेवटचे जें सर्वनाम, त्याच्या लिंगवचनपुरुषा प्रमाणे पुढच्या क्रियेचे रूप फिरते; जसे— 'मीं, तूं, आणि तो गेला', 'तो, तुझीं, आणि त्या तेथे होत्या', 'तूं, ती, आणि मीं जातो', इ०.

नियम १४.

६०० जर एका वाक्यांत प्रथम, द्वितीय, आणि तृतीय पुरुष, अथवा प्रथम आणि द्वितीय पुरुष, कर्ते असले तर आज्ञाकाळीं क्रियापदाचे रूप प्रथम पुरुषीं असले पाहिजे; जसे— 'मीं तूं आणि तो तेथे जाऊं', 'तूं आणि मीं ते काम करूं'. जर द्वितीय आणि तृतीय असे दोन पुरुष कर्ते असले, तर क्रियेचे रूप द्वितीयपुरुषीं असले पाहिजे;— 'तूं आणि ती जा', 'तुझीं आणि त्या जा', इ०.

परंतु अशा प्रसंगीं क्रियापदास अनुकूल जो पुरुष असेल, तो त्याच्या जवळ आणावा हें बरें.

नियम १५.

६०१ जर राजश्री; महाराज, साहेब, सरकार. इ० बहुमानवाचक शब्द द्वितीय पुरुषीं असले, तर त्यांचे क्रियापद तृतीय पुरुषीं अनेकवचनीं असले पाहिजे, अशी बहुधा रूढि आहे; जसे— 'सरकार जसा हुकूम करतील तसे करायास मीं तयार आहे', 'राजश्री तेथे गेले होते मग काय झाले'? काचित्— 'राजश्री तेथे गेलां होतां', असाहि प्रयोग आढळतो; 'कालच मीं महाराजांस विज्ञप्ति केली, कां महाराज जसे सांगतील त्या बाहेर मीं वागणार नाही', इ०.

नियम १६.

६०२ स्त्रियांसं अत्यादरपूर्वक बोलयाचें असतां तृतीय पुरुषीं नपुंसकाच्या अनेकवचनाचीं रूपें योजिलीं पाहिजेत. उ०- 'तीं बाई तेथें गेलीं', 'माईसाहेब कालच आलीं असतीं', इ०.

नियम १७.

६०३ पदार्थांची जात, समुदाय, किंवा अतिशयपणा, दाखवायाचा असतां बहुधा एकवचनाचा प्रयोग होतो; उदाह०- 'पुढल्या सालीं हरबरा फार सस्ता होईल', 'शिवाजीच्या स्वारी बराबर दहा हजार घोडा निघत असे', 'यंदा यात्रेस हजारो माणूस लोटलें होतें', इ०.

नियम १८.

६०४ द्रवरूप पदार्थ आणि धातु इ० पदार्थ, जातिस्थानपरत्वे भिन्न भिन्न प्रकारचे असल्यास, त्यांस क्वचित् अनेकवचनां बोलतात; उदाह०- 'बाजारांत दोन चार प्रकारचीं तुपें आलीं आहेत', 'यंदां तीळ पिकला नाही, व नारळांचाहि नाश झाला, ह्यणोन तिळेल खोबरेल हीं तेलें महाग होतील'; 'बाजारांत दोन तीन दराचीं सोनीं आहेत', असेंहि कोणां क्वचित् बोलतात.

नियम १९.

६०५ जर अनेक नामांस एकच विभक्ति लावायाची आहे, तर ती त्या सर्वांस पृथक् पृथक् लावावी हें बरें, जर असें नकलें, तर त्यांच्या शेवटीं हा या सर्वनामाची योजना करून त्यास लावावी; जसें- 'तुम्हीं जेवूं नका, पण सुपारीस,

पानास, आणि नारळास तर चिंता नाही"; 'रामा, गोपाळा, यांस धरून आण', 'कृष्णी, वेणू, आणि साळू, यांची ही खेळायाची बाहुली आहे', 'मुंबई, दिल्ली, मद्रास, यांहून कलकत्ता शहर मोठे आहे'.

[अ] त्या नामांची जरीं प्रथमा विभक्ति असली तरीं त्या पुढें हा अथवा असा या सर्वनामांचा प्रयोग करितात; उ०- 'रामा, गोपाळा, आणि दाजी, हे अ० असे तेथें गेले'.

[आ] जो वर विभक्ती विषयीं नियम सांगितला तोच शब्दयोगी अव्ययां विषयींहि लागू पडतो; जसें- 'रामा, सखी, गोपाळ, आणि मनी, यां पेशां लक्ष्मण आणि शिवराम यांज वर बापाची प्रीति अधिक आहे', 'घोडा, बैल, गाढव, या तिघां वर जितकें ओझे घालावें तितकें एक उंट घेतें'.

[इ] जर एकादें नाम फारसें प्रसिद्ध असलें, अथवा फार लांब असलें, तर मराठी भाषेंत त्यास विभक्ति अथवा शब्दयोगी अव्यय नलावितां त्याज पुढें हा या सर्वनामाची योजना करितात; तेव्हां त्याचें लिंगवचन, पुढें जर जातिवाचक शब्द असला तर त्याच्या अनुरोधानें असतें; जसें- 'महम्मद जलालुद्दीन याणें त्या काळीं फौजेस कुमक केली', 'क्रिस्टाफर कोलंबस या कडून अमेरिका खंडाचा शोध लागला', 'सेंटपीटर्सबर्ग ही रूस देशाची राजधानी', 'औरंगजेब हा शहाजहान बादशाह याचा पुत्र', 'द्रौपदी ही द्रुपदाची कन्या', इ०.

प्रथमा विभक्ति असतां हा याचा प्रयोग केवळ स्वेच्छे वर आहे; जसें- 'रामा माझा चाकर', अ०, 'रामा हा माझा चाकर', 'माझी मुलगी सगुणा तेथें होती', अ०, 'मा-

झी.मुलगी सगुणा ही तेथे होती', 'माझा चाकर रामा मोठा विश्वास आहे', अ०, 'माझा चाकर रामा हा मोठा विश्वास आहे'.

[ई] स्थलवाचक शब्दास पंचमी आणि सप्तमी विभक्ति नलावितां काचित् त्या पुढे एथून, एथें, या अव्ययांचा प्रयोग करितात; जसे— 'तो कोरेगांव एथून निघून झांसीस गेला', 'नंतर तो हिंदुस्तान एथें जाण्यास निघाला', इ०.

नियम २०.

६०६ ज्या नामांशीं अथवा सर्वनामांशीं शब्दयोगी अव्ययांचा अन्वय असतो, त्या नामांचें अथवा सर्वनामांचें, त्या शब्दयोगी अव्ययाच्या योगानें सामान्यरूप होतें; जसे— 'झाडा खालीं, डोंगरा वर, त्या पुढे इ०.

जर दोन तीन नामां पुढे शब्दयोगी अव्यय लावायाचें असलें, तर त्यांचीं सामान्यरूपे नकरितां पुढे हा किंवा असा या सर्वनामांचा योग करून त्या पुढे तें अव्यय लिहावें; जसे— 'त्याणें बैल, घोडा, उंट, यां वर ओझे लादलें', 'चोर, चहाड, लवाड, व्यसनी, अशां बराबर व्यवहार ठेवूं नये'.

नियम २१.

६०७ नामांचें, विशेषणांचें, आणि विशेषणरूप सर्वनामादि शब्दांचें, जें सामान्यरूप होणें तें पुढल्या शब्दयोगी अव्ययाच्या योगानें, अथवा सविभक्तिक, सशब्दयोगिक, आणि सामान्यरूपी अशा विकृत विशेष्याच्या योगानें होतें; जसे— 'घरां पुढे', 'गांवा समोर', 'तुझ्या कडे'; 'एका शिपायानें दोघां मनुष्यांस धरिलें'; 'शहाण्या पुत्रा

वर चांगल्या बापानें प्रीति करावी', भल्या स्त्रियेनें द्वाड स्त्रियांच्या बाय्यासहि उभें राहूं नये', 'माझ्या फडताळाच्या समोरच्या कोनाड्यांतल्या बटव्या मध्ये पुडी आहे ती आण'.

आकारान्त विशेषणासच सामान्यरूप असतें, या विषयी पाहा-पृ० १४१, ले० ३४२ वा.

१ हें पूर्वोक्त विशेषण वाक्यांत किर्ताहि दूर असलें तथापि त्याचें विशेष्य जर वर सांगितल्या प्रमाणें विकृत आहे, तर त्याचें सामान्यरूपच असलें पाहिजे; जसे- 'त्या परमप्रतापी, शौर्योदार्याद्यनेकगुणयुक्त, परमदेदीप्यमान अवन्तीच्या राजपुत्रानें', इ०.

आकारान्त विशेषणाचीं रूपे विकृत विशेष्याच्या योगानें दोन प्रकारचीं होतात; कोणी बऱ्या मनुष्यानें ह्मणतात, कोणी बरे मनुष्यानें ह्मणतात; कोणी भल्या बायकोस ह्मणतात, कोणी भले बायकोस ह्मणतात; परंतु केवळ व्याकरणरीतीनें पाहिलें तर वरा, भला, इत्यादि आकारान्त विशेषणांचीं सामान्यरूपे बऱ्या, भल्या, अशींच होतात. ह्मणोन विशेष्याच्या नियमा वर काहीं धोरण न ठेवतां हीं विभक्तिसामान्यरूपे योजावीं हें बरें. या विषयी विस्तारपूर्वक उपपादन केलें आहे तें पाहावें- पृ० १३९, १४० ले० ३४०-३४१ वा. वर सांगितलें या वरून षष्ठ्यंतसामान्यरूपाचा नियम असाच समजावा.

नियम २२.

६०८ क्रियेचा शक्यभेद असतां कर्ता सविकरणतृतीयान्त असावा, अथवा चतुर्थ्यन्त असावा; जसे- 'माझ्यानें अ० मला तें काम करवत नाही', तुझ्यानें अ० तुला तेथें जावतें', अमच्यानें अ० आम्हांला तितकी दक्षिणा देव

वली असती तर आर्झाहि दिली असती', 'देवादिकांच्यांनीं जे झालें नाहीं, तें तुह्यां मनुष्यांच्यांनीं कसें करवेल', इ०.

हें स्थळ मोठें वादास्पद आहे. 'माझ्यानें अथवा मला तें काम करवत नाहीं', इत्यादि वाक्यांत **माझ्यानें** आणि **मला** हा कर्ता, **काम** हें कर्म, आणि **करवत नाहीं** हें सकर्मक क्रियापद मानून सर्वत्र निर्वाह करितात; व असा निर्वाह करण्यास कांहींसा संस्कृत भाषेचा आधारहि आहे. तथापि भाषेच्या रहस्या वर दृष्टि देऊन पाहिलें असतां, अथवा अर्थाचा सूक्ष्म विचार केला असतां, माझ्या विचारास हें मत प्रशस्त दिसत नाहीं. माझ्या बुद्धीस असें वाटतें कीं, क्रियेस शक्यभेदाच्या रूपांत आणिलें असतां तिच्या ठायीं अकर्मकत्वाची उपलब्धि होत्ये;—'माझ्यानें अ० मला तें काम करवत नाहीं', एथें सूक्ष्म दृष्टीनें पाहिलें असतां **काम** हा कर्ता, आणि **करवत नाहीं** हें क्रियापद होय; **माझ्यानें** ही कर्तरितृतीया नव्हे. यास या भाषेचा निर्बंधच मोठें प्रमाण आहे; पाहा, इतर सर्व ठिकाणीं कर्तरितृतीया असतां **म्यां, त्वां, त्याणें**, अशीं तृतीयेचीं नियमित रूपें होतात; आणि हा शक्यरूप भेद होतांच **माझ्यानें, तुझ्यानें, त्याच्यानें**, इ० सविकरणतृतीयेचीं रूपें, ज्यांचा इतर प्रसंगी कधीहि प्रयोग होत नाहीं, तीं या अवसरों अपरिचित आगतुंका सारिखीं येऊन बसतात. जर **करवतें** इ० शक्यभेदाच्या रूपांचा **मीं** हाच वस्तुतः कर्ता असता, तर जसें—'म्यां केलें', 'त्वां देवविलें', इ० सकर्मक क्रिया असतां **म्यां, त्वां**, इ० रूपें प्रयोजिलीं जातात, तशीं शक्यभेदीं सकर्मक क्रियापद असतां कां जात नाहींत? **म्यां** तें काम **करवेलें**, असें कां होत नाहीं? तेव्हां **म्यांच्या** स्थानीं ज्या पेक्षां **माझ्यानें** असें विलक्षण रूप होतें, अथवा **मला** असें चतुर्थीचें रूप होतें त्या पेक्षां मराठी भाषेच्या मते **माझ्यानें** हा कर्ता नव्हे, असें स्पष्ट दिसतें. आणखी, जितकीं शक्यभेदाच्या रूपांत आणिलेलीं क्रियापदे तितक्यांच्या वर्तमान काळाचीं आणि भविष्य काळाचीं रूपें अकर्मक क्रियापदांच्या नियमास अनुसरून असतात; हें एक शक्यभेदीं

धातु अकर्मक असतो यास मोठें प्रमाण होय. जसें—‘त्याच्यानें तें काम करवितें, अथवा करवील’, अशीं इतर सकर्मक धातूंच्या नियमां प्रमाणें रूपें होत नाहींत, परंतु अकर्मक धातूंच्या नियमां प्रमाणें—‘त्याच्यानें तें काम करवतें, अथवा करवेल’ अशीं रूपें होतात. ‘माझ्यानें तें काम करवतें’, द्वणजे, ‘मीं जो त्या म-द्वारा, अथवा, साधनरूप जो मीं त्या मज करवीं तें काम कर-वतें द्वणजे केलें जातें’ असा या वाक्याचा अर्थ होतो; द्वणोन माझ्या विचारास असें येतें कीं, ‘माझ्यानें अ० मला तें काम करवतें’ इ० वाक्यांत माझ्यानें यास करणी तृतीया करून, अथवा मला ही चतुर्थी करून, काम हें या वाक्यांत करवतें या क्रियापदाचा कर्ता मानावें; तसेंच—‘माझ्यानें अ० मला धां-ववतें’, इ० मूळच्या अकर्मक धातू वरून शक्य भेदाच्या रूपाचा प्रयोग असतां त्यास भावकर्तारि धातु मानावें, हें बरें दिसतें.

परंतु ज्या पक्षां हें केवळ नवीन मत होय, आणि आज पावेतों सर्वत्र ‘माझ्यानें अ० मला तें काम करवतें’ इ० स्थळीं माझ्या-नें अ० मला यास कर्ता मानून काम हें करवतें या क्रियाप-दाचें कर्म मानण्याचा परिपाठ पडला आहे, व ‘मया तत्कार्यं क्रियते’ इ० संस्कृत वाक्यास अनुसरून हें वाक्य आहे असें सर्व मानितात, त्या पक्षां एथें मला विशेष आडवें येतां कामा नये.

नियम २३.

६०९ लाप्रत्ययान्त भूतकालवाचक क्रियापदां पुढें तोंच हा सावधारण शब्द असतां, लाप्रत्ययाचा लोप होतो, आणि तों या अव्ययास तां आदेश होतो; जसें—‘धन्यानें हाक मारतांच चाकर उठला’, ‘एकानें आंब्यास हात लावतांच त्या वर सर्वांची उडी पडली’, ‘त्याणें पि-श्वींत हात घालतांच त्यास मोहर सांपडली’, ‘राजानें आ-जा करतांच सर्व धांवले’, इ०.

हैं स्थळ मोठें विचारणीय होय. हीं जीं वर उदाहरणें सांगितलीं त्यां विषयीं जर चांगला खोल विचार नकेला तर त्यांतील **मारतां, लावतां, घालतां, करतां**, हीं प्रथम दर्शनीं तांप्रत्ययान्त वर्तमानकालवाचक धातुसाधितेशीं दिसतात; परंतु अंमळ विचार केला असतां लागलेंच ध्यानास येतें कीं हीं या प्रकारचीं धातुसाधितें नव्हत; कारण, जर हीं वर्तमानकालवाचक धातुसाधितें द्वणार्थीं, तर यांस तृतीयान्त कर्ता आहे; व यां पासून वर्तमानकालाचाही स्पष्ट बोध होत नाही; यां पासून भूतकाल ध्वनित होतो; आतां जर भूतकालवाचक क्रियापदें मानार्थीं, तर तांप्रत्ययान्त धातुसाधितें कदापि भूतकालवाचक असत नाहींत; तेव्हां हीं दुर्निवार अडचण आहे; इच्या दूरीकरणास वर जो नियम सांगितला त्या शिवाय दुसरी सयुक्तिक कल्पना मला दिसत नाहीं. 'धन्यानें हाक **मारतांच**', 'एकानें आंब्यास हात **लावतांच**', 'त्याणें पिश्वींत हात **घालतांच**', 'राजानें आज्ञा **करतांच**', द्वणजे-हाक **मारिली तोंच**, हात **लावला तोंच**, हात **घातला तोंच**, आज्ञा **केली तोंच**; यांत **तोंच** या सावधारण शब्दाच्या योगानें-**मारली, लावला, यांतील ला** प्रत्ययाचा लोप होऊन-**मार, लाव, हीं** रूपें अवशिष्ट राहिलीं, आणि **तोंच** यांतील **तोंच्या** स्थानीं **तां** आदेश होऊन-**मारतांच, लावतांच**, अशीं रूपें झालीं आहेत. **घालतांच, करतांच** यांतहि हाच नियम उमगतो; पाहा,-**तोंच** याच्या योगानें **घातला, केली**, यांतल्या **ला** प्रत्ययाचा लोप झाला असतां तन्निमित्त जें **घाल, कर**, या धातूंस **घात, के**, एतदादेशरूप कार्य त्याचाहि नाश होऊन-**घाल, कर**, हीं जीं मूळचीं रूपें **तोंच** राहिलीं; कारण-निमित्ताभावैर्निमित्तकस्याप्यभाव-द्वणजे निर्मिताचा नाश झाला असतां नैमित्तिक कार्याचाहि नाश होतो, असा न्याय आहे; तेव्हां-**घाल, कर**, अशीं रूपें अवशिष्ट राहून **घालतांच, करतांच**. अशीं रूपें झालीं असें जाणावें.

नियम २४.

६१० समासघटित शब्दांत, मध्येच उभयान्वयी अव्यये आणून एका पदांचा अन्वय, या अव्ययानें निराले पडले जे शब्द, त्यांशीं लावूं नये; जसें—‘सन्मार्ग आणि सद्धर्मप्रवर्तक जे आचार्य’, हा वाक्यांश—‘सन्मार्गसद्धर्मप्रवर्तक जे आचार्य’, अथवा,—‘सन्मार्गप्रवर्तक आणि सद्धर्मप्रवर्तक जे आचार्य’, असा पाहिजे; अथवा—‘सन्मार्ग आणि सद्धर्म यांचे प्रवर्तक जे आचार्य’, असा पाहिजे; कारण, आणि हें उभयान्वयी अव्यय मध्ये आल्या मुळें सद्धर्मप्रवर्तक या समासघटित शब्दांतील प्रवर्तक या पदाचा अन्वय सन्मार्ग याशीं होत नाहीं.

ज्ञापक, वाचक, बोधक, सूचक, दर्शक, विशिष्ट, पूर्वक, इत्यादि प्रकारचे शब्द, वाक्यांत अनेक शब्दांस जोडायचे असतां सर्वास पृथक् पृथक् नजोडितां, अथवा, उभयान्वयी अव्यय मध्ये आणून शेवटल्या शब्दास नजोडितां, त्या सर्व शब्दांच्या पुढें हा किं० असा या सर्वनामाचा प्रयोग करून त्या शब्दांतून जी ज्यास अनुकूल विभक्ति असेल तींत तें सर्वनाम आणून, त्याशीं हे शब्द जोडावे, हा उत्तम पक्ष. समयविशेषीं ते दोन शब्द असले तर यांतून एकेका शब्दांशीं हे शब्द पृथक् पृथक् जोडिले असतां, अथवा, ते एका योग्यतेचे प्रौढ संस्कृत शब्द दौहो पेशां अधिक असले तन्ही त्यांस समासांत आणून मग त्यांशीं हे शब्द जोडिले असतां, चिता नाहीं; परंतु तिहीं पेशां अधिक शब्द असतां वर नियम सांगितला तोच चालवावा. उदाह०—‘संबंध अथवा अधिकरणवाचक’, अशी योजना करूं नये;—‘संबंधवाचक अथवा अधिकरण-

वाचक', अशी योजना करावी; अथवा, 'संबंध अथवा अधिकरण यांचे वाचक', अशी योजना करावी. मध्ये समुच्चयार्थवाचक अव्यय असल्यास—'संबंधाधिकरणवाचक, अशीहि योजना करावी. परंतु प्रथम जी योजना दाखविली ती केवळ अशुद्ध जाणावी; तसेंच—'काम, क्रोध, मोह, आणि मत्सरप्रेरित जीं जीं कर्मे', ही योजना अशुद्ध जाणावी. 'कामक्रोधमोहमत्सरप्रेरित जीं जीं कर्मे', अशी योजना असावी; अथवा,—'काम, क्रोध, मोह, आणि मत्सर, यांनीं प्रेरित जीं जीं कर्मे', अशी शुद्ध मराठी योजना असावी. 'सौजन्य, सौंदर्य, सरलता, किंवा नम्रता-विशिष्ट पुरुष कोणत्याहि कुळांत जन्मलेला असला, तथापि तो प्रीतीस पात्र होतो', ही वाक्यरचना अशुद्ध जाणावी—'सौजन्य, सौंदर्य, सरलता, किंवा नम्रता, येणेकरून विशिष्ट पुरुष इ०', अथवा,—सौजन्य, सौंदर्य, सरलता, किंवा नम्रता, यांतून कोणत्याही गुणाने विशिष्ट पुरुष इ०', अशी वाक्यरचना असावी. 'आदर, स्नेह, आणि नम्रतापूर्वक जें भाषण', अशी योजना असू नये;—'आदर, स्नेह, आणि नम्रता, एतत्पूर्वक जें भाषण', अथवा,—आदरस्नेहनम्रतापूर्वक जें भाषण, अशी योजना असावी.

नियम २५.

६११ रूढींत असल्या शिवाय बहुधा प्राकृत आणि संस्कृत शब्दांचा परस्परांशीं समास करूं नये; 'घरप्रवेश', 'गांवप्रदक्षिणा', 'हत्तीचर्म', 'टोळउंदीरअभिउपद्रव', 'श्यामरक्तरंग', 'आम्लकटुखारटऔषध', 'ढालतरवारबंदूकबाणादि शस्त्रे', इ० असा संस्कृत आणि प्राकृत शब्दांचा

विजातीय संकर कदापि करूं नये; हे शब्द- 'गृहप्रवेश', 'ग्रामप्रदक्षिणा', 'हस्तिचर्म अ० गजचर्म', 'टोल, उंदीर, अग्नि, यांचा उपद्रव', अ०, 'शलभमूषकाग्न्युपद्रव', 'काळा आणि तांबडा रंग', अ०, 'श्यामरक्तवर्ण', 'आंबट, कडू, आणि खारट असे औषध', अ०, 'आम्लकटुक्षारौषध', 'ढाल, तरवार, बंदूक, बाण, आदिकरून शस्त्रे',- असे असले पाहिजेत.

राज्यकारभार, बायकोमनुष्य, बापजन्मीं, गांवदेवी, पायमार्ग, मालधनी, राजदरबार, राजवाडा, अंगमर्दाई, इत्यादीनेक शब्द रूढींत आल्या मुळे त्यांज वर आतां दुःसह विजातीयसंकरत्वाची छाया मारत नाही; हे, आणि यांच्या कोर्टींतले सहस्रशः आणखी शब्द, आतां कर्णास सुसह झाले आहेत; ह्मणोन वरल्या नियमांत जो निषेध केला आहे, तो अशा रूढींत आलेल्या शब्दां विषयी लागू होत नाहीं.

नियम २६.

६.१२ वाक्यां मध्ये शब्दांची मागे पुढे योजना करा-याची ती ज्या ज्या शब्दांशीं ज्या ज्या शब्दांचे यथार्थ, अन्वय असतात, त्या त्या प्रमाणें करावी; ह्मणजे, प्रथम कर्ता, त्या पुढे कर्म, आणि शेवटीं क्रियापद, असें असावे; विशेषण, अथवा विशेषणरूप शब्द, त्याच्याच विशेष्याच्या मागे असावा; धातुसाधितें प्रथम येऊन पुढे शेवटीं त्याच वाक्यांतील अथवा वाक्यांगांतील मुख्य जें क्रियापद तें यावें; संबंधी सर्वनाम प्रथम येऊन तदनंतर त्याचें प्रतिसंबंधी जें दर्शक सर्वनाम असेल तें यावें;- असे अनेक नियम आहेत. उदाह०- 'गणू पोथी लिहितो'; 'अज्ञा विद्वान मनुष्यानें जर या शाळेचें काम आस्थापूर्वक चालविलें, तर

विद्यार्थी लौकर तयार होतील'; 'तो आतांच येऊन जेऊन गेला'; जो याचक जें जें जितकें मागे, त्यास तो उदार गृहस्थ तें तें तितकें देई, असा त्याचा या गांवांत मोठा लौकिक आहे'.

हा नियम फार उपयोगी आहे, याज वर शिकणाराचें फार लक्ष असावें. या नियमास आणखी गौण नियम, व बाधकेंहि पुष्कळ आहेत, त्यांच्या विचारांत पडलें असतां ग्रंथविस्तार फार होईल, ह्मणोन या प्रसंगीं इतकेंच सांगतों कीं आपल्या अभि-प्रायानुरूप वाक्यरचना करण्याचें ज्यास अगत्य वाटत असेल, त्याणें या नियमा वर मुख्यत्वे करून लक्ष द्यावें.

या प्रमाणें वाक्यरचने संबंधी जे कित्येक मुख्य नियम प्रसंगीं सुचले ते मीं एथें लिहिले.

खंड ७

लेखनपद्धति.

६१३ मराठी मध्ये गद्यात्मक ग्रंथ लिहिण्याची विशेष प्रवृत्ति नव्हती; महाराष्ट्र देशांत जे जे ग्रंथकार आणि कवि झाले त्यांनीं ओव्या, श्लोक, आर्या, अभंग, पदे, सवाया, कटिबंध, साक्या, लावण्या, इत्याद्यनेक प्रकारचे छंद बांधून पद्यात्मक ग्रंथ पुष्कळ लिहून ठेविले आहेत, परंतु पूर्वीकप्रकारें ग्रंथ लिहिण्याची अलिकडेस नूतन प्रवृत्ति पडली आहे; आणि मागल्या पंचवीस वर्षांत, जितके व्हावे तितके तर नाहींत, परंतु बरेच ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत, व पुढें उत्तरोत्तर अधिकाधिक होत जातील असा संभवहि होतो, ह्मणोन या ग्रंथाच्या शेवटीं लेखनपद्धती विषयीं कांहीं उपयुक्त नियम सांगणें आवश्यक

आहे; कारण, मराठी लिहिण्यांत अद्यापि अव्यवस्था फार आढळते; ती मोडून टाकून सर्वांची लेखनपद्धति सारखी करण्या विषयीं प्रयत्न करणे फार इष्ट आहे.

१ पंक्तींत शब्द तोडून निरनिराळे लिहावे.

२ समासघटित शब्द एक जाणून एका पंक्तींत अव्यवहित असावे; ह्यगजे, ज्या शब्दांचा समास होतो ते पंक्तींत तोडून लिहू नयेत; जसे—विटीदांडू, काळमाजर, तांबडमाती, भक्तवत्सल, सर्वगुणैकरत्नाकर, अखंडलक्ष्म्यलंकृतैश्वर्यविराजित, इ०.

३ विभक्त्यंत शब्दां प्रमाणें सामान्यरूपहि तोडून निराळें लिहावे; जसे—ब्रह्मा मनुष्यानें, झाडाच्या डाहळी वर, मज जत्रळ, त्या पुढें.

बहुधा सर्वत्र सामान्यरूप पुढल्या शब्दयोगी अव्ययाशीं जोडून लिहिण्याचा परिपाठ पडला आहे; परंतु या व्याकरणाच्या नियमा प्रमाणें, संबोधना प्रमाणें सामान्यरूप हें एक विभक्तीचें नववें रूप मानिलें आहे, ह्यणोन ज्यास हा नियम मान्य असेल त्याणें वरील नियमास अनुसरावें.

जर सविभक्तिक विशेष्याच्या योगानें जें विशेषणाचें सामान्यरूप होतें तें त्या विशेष्याशीं जोडून लिहिण्याचा परिपाठ नाही. तर मग शब्दयोगी अव्ययाच्या योगानें झालें जें सामान्यरूप तेंच त्या अव्ययाशीं जोडून लिहिण्यास विशेष हेतु कोणता? अस्तु, एथें विकल्प आहे, परंतु हा विकल्प दूर करून सर्वांची लिहिण्याची एक पद्धति पडली असतां बरें आहे.

४ च, हि, ना, हीं जीं एकाक्षरी शुद्ध शब्दयोगी अव्ययें तीं तोडून लिहू नयेत; ज्या शब्दांशीं यांचा योग असतो त्यांशीं जोडून लिहावीं; जसे—‘चतुष्पदांत हत्तीसच सोंड आढळत्ये’, ‘तूहि ये’, ‘ती तेथें जात्येना’!, इ०.

५ तृतीयार्थदर्शक जें करून हें शब्दयोगी अव्यय, तें तृतीयान्त शब्दांशीं जोडून लिहिण्याचा परिपाठ पडला आहे; जसें—तेणेंकरून, बाणेंकरून, त्याहींकरून, याहींकरून इ०.

६ वाक्यां मध्ये जे सावधारण व सांकेतिक शब्द अतील, ह्यणजे ज्या शब्दां कडेस वाचणाराचें लक्ष विशेष असावें असा लिहिणाराचा अभिप्राय असेल, ते शब्द चालत्या अक्षरांहून काहीं भिन्न तऱ्हेनें लिहावे; जसें—'नहुधा सासू आदिकरून शब्दांचीं सासवेला, सासवेस, अशीं रूपें लिहिण्याचा प्रघात पडला आहे'.

७ असा, अहो, अरे, अगे, हे शब्द इतर शब्दांशीं जुळून लिहिले असतां, यांतील अचा लोप होतो; जसें—'तो जातोसा दिसतो', 'तीं आजारीशी दिसत्ये', 'गडेहो तुह्मां असें करूं नका', 'भवरे तरा बापहो', 'बाईगे माझा धंदा', इ०.

भाग १.

विरामचिन्हें.

६१४ अलिकडेस जे मराठी भाषेंत ग्रंथ होतात, त्यांत इंग्लिश भाषेंतील ग्रंथांच्या नियमां प्रमाणें विरामचिन्हें देण्याचा प्रघात पडला आहे; आणि, वाक्यार्थ स्पष्ट होण्या करितां या चिन्हांचा उपयोग फार आवश्यक आहे, यांत अगदीं भ्रांति नाहीं; ह्यणोन त्यां विषयींचे जे नियम आहेत ते एथें संक्षेपरूपानें तरी सांगितले पाहिजेत. परंतु ते सांगायच्या पूर्वी विरामचिन्हें दाखविलीं पाहिजेत.

विरामचिन्हें.

संज्ञा.

,	स्वल्पविराम.
;	अर्धविराम.
:	अपूर्णविराम.
.	पूर्णविराम.
!	प्रश्नचिन्ह.
!	उद्गारचिन्ह.
—	संयोगचिन्ह.
“ ”	अवतरणचिन्ह.
()	कौंस.

६१५ जें वाक्य सरळ आहे, ह्यणजे ज्यांत दुसरी वाक्ये अथवा वाक्यांगे नाहींत, त्यांत विरामचिन्हें लिहिण्याचें कांहीं प्रयोजन नाहीं. जसें—वाघ रानांत असतो. गाई पेशां ह्येस अधिक दूध देखे. राजा न्यायेंकरून प्रजेचें पालन करितो. या आपल्या महाराष्ट्र देशांत व्याकरणरीतीनें शुद्ध लिहिण्याची चाल आतां आतां पडत चालली आहे.

स्वल्पविराम.

६१६ सरळ वाक्यांत जर दुसरी वाक्ये अथवा वाक्यांगे आलीं, तर त्या वाक्यांच्या अथवा वाक्यांगांच्या पूर्वी व शेवटीं स्वल्पविराम घातले पाहिजेत. जसें—‘एक मुलगा, आपल्या आंधळ्या बापास हातीं धरून, भीक मागत होता’. ‘मनुष्यानें जर आपल्या सामर्थ्याचा विचार नकेला, आणि एकाद्या कार्यास हात घातला, तर तो बहुधा फसल्या वांचून राहणार नाहीं’.

यांत प्रथम उदाहरणांत—‘एक मुलगा भाक मागत होता’, हें सरळ वाक्य, यांत—‘आपल्या बापास हातीं धरून,’ हें दुसरें अपूर्ण वाक्य अथवा वाक्यांग मध्ये आलें आहे, तव्हां याच्या आरंभीं व शेवटीं स्वल्प विराम देऊन याम निराळे पाडिलें आहे. कोणी हें सर्व सरळ वाक्य मानून हे स्वल्प विराम न दिले तरीं विशेष बाध येतो असें नाहीं. याच प्रमाणें दुसरें उदाहरण जाणावें.

[अ] जर वाक्या मध्ये दोन तीन अथवा अधिक कर्मे, अथवा कर्मे, अथवा धातुसाधने, अथवा क्रियापदे, अथवा कोणत्याहि एका जार्ताचे शब्द एका पुढे एक आले, तर त्यां मध्ये स्वल्पविराम घालून ते शब्द निरनिराळे दाखवावे; जसें—‘रामा, हरो, गोपाळा, यमुना, आणि इचा बाप गोपाळशेट, इतकीं मनुष्ये जेवायास आलीं होतीं’, ‘म्यां काल एका वाडींत कुत्रा. मांजर, आणि कोंवडा, याम झुंजतां पाहिलें’, ‘त्या मुलीस लिहितां, वाचतां, गातां, नाचतां, आणि शवतां येनें’, ‘तो गेला, फसला, मेला, तरीं मीं त्याची गोष्ट मना वर घेणार नाही,’ ‘तो मोठा शहाण्ण, विचारी, आणि विद्वान् आहे’.

[आ] या प्रकारच्या दोहों शब्दां मध्ये जर उभया न्वयी अव्यय आले तर स्वल्पविरामाचें प्रयोजन नाहीं. जसें—‘बाळा आणि हरी जेवायास बसले आहेत’, ‘सालू आणि मनो फुलें आणायास गेल्या’, ‘तो बारीक आणि सुवाच्य अक्षर लिहितो’, ‘तो एथून तेथें जातो आणि येतो’.

[इ] जर या उभयान्वयी अव्ययाच्या योगानें निरनिराळीं सरळ वाक्ये, अथवा वाक्यांगे पडत गेलीं, तर तीं दाखविण्या करितां स्वल्पविराम दिले पाहिजेत; जसें—‘मीं तेथें गेलों, आणि तूं तेथें नसलास, तर मग मात्र कठीण’, ‘इतका तिणें विलाप केला, परंतु त्यास दया आली नाहीं’,

‘पृथ्वी निराधार आहे ह्मणतां, तर मग ती पडत कां नाही?’, ‘माझे सर्वस्व गेलें, किंबहुना प्राणाहि गेला, तथापि मीं असत्य बोलणार नाहीं’.

[ई] वाक्यारंभीं अथवा वाक्यांत कोठेहि संबोधन आलें, तर त्याच्या पुढें अथवा त्याच्या मागें पुढें स्वल्पविराम देऊन त्यास निराळें दाखवावें; जसें—‘देवा, मला क्षमा कर’, ‘वाळा, तूं काल शाळेंत कां गेला नाहींस!’ ‘रावसाहेब, आपण मज वर दया करावी’, ‘मीं त्यास ह्मणालों, गड्या, तूं असें करूं नको’.

[उ] वाक्यांत एकाशा शब्दा पुढें जर त्याचाच पर्यायशब्द आला, तर त्याच्या मागें व पुढें स्वल्पविराम देऊन तो पर्यायशब्द निराळा दाखवावा हें बरें; जसें—‘मुसलमानांचा पैगंबर, महंमद, याचा जन्मभूमि मक्का’, ‘मराठ्यांनीं त्या कार्ळां आपली मोठी भयंकर तोफ, महाकार्ळा, किल्ल्या वर चढविली’.

हा नियम सर्वत्र चालतो असें नाहीं: ‘माझा भाऊ विश्वनाथ, यास जर तूं पाहशील, तर तूं अधिक विस्मय करशील’ असेंहि लिहिण्याचा प्रचार आढळतो.

[ऊ] जर हें अव्यय, किंवा संबधी सर्वनाम, जर एकाद्या मोझ्या वाक्याच्या आरंभीं असलें, तर अनुक्रमें त्याचें प्रतिसंबधी जें तर हें अव्यय, किंवा पुरुषवाचक सर्वनाम, अथवा दर्शक सर्वनाम, यांच्या मागें स्वल्पविरामचिन्ह दिलें पाहिजे; जसें—‘ज्या घोड्या वर काल मीं स्वार झालों होतो, तोच आज घेऊन ये’, ‘जशी त्यागें आपल्या भावाची अवस्था केली, तशीच तो तुमचा करील’, ‘या प्रकरणांत जर तुझीं मला बोलूं देन नाहीं, तर मग तुझीं आपलें संभाला

[क] लांब वाक्य असून जर त्यांत वर्तमानकालवाचक भूतकालवाचक, पूर्वकालवाचक, अथवा विधिवाचक धातु-साधिते आलां, तर त्यां पुढे स्वल्पविराम द्यावा हें बरें; जसे 'शिवाजी आपल्या बराबर दहा हजार स्वार घेऊन नर्मदा उतरत असतां, त्यांची आणि औरंगजेबाच्या स्वारांची गांठ पडली', 'त्याणें पुण्यास जाऊन, आपणा करितां दरबारांत इतकी मेहनत केली असतां, आतां त्यास या कामांतून दूर करावें, हें मला ठीक दिसत नाहीं', 'हें वर्तमान ऐकतांच, त्यांहीं आपल्या हाता खालच्या सर्व मानकरी लोकांस बलाबून, तुम्हीं आतां लागलीच आपली तयारी करून मज बराबर निघावें, असें त्यांस सांगितलें'.

[क] कीं हें अव्यय वाक्यांत असतां याच्या मागे अथवा पुढे स्वल्पविराम देणें, तो बहुधा अर्थास अनुकूल आणि कानास गोड लागे, अशा समजुतीनें द्यावा; जसे—'तो ह्मणाला, कीं आतां जर या कामांत तुम्हां कडून सुस्ती झाली, तर मज कडेस दोष नाहीं', त्या कामाचा त्याणें उलगडा केला, तो असा कीं, ज्याणें ही मसलत प्रथम दिली, त्याणें तें नुकसान भरावें'.

[ल] दुसऱ्याचा स्वल्प लेख अथवा ह्मणणें जर वाक्यांत आणायार्थें असलें, तर त्या लेखाच्या अथवा ह्मणण्याच्या आरंभीं व शेवटीं स्वल्पविराम द्यावा; जसे—'साहेब ह्मणतां, तुम्हीं येऊं नका, मींच येईन'.

अर्धविराम.

६१७ जेथें एकादें मोठें सरळ वाक्य संपतें, आणि पुढें दुसऱ्या वाक्यास आरंभ होतो, अथवा एकादें मोठें

लांब वाक्य आहे, आणि त्यांत एका अर्थास मुख्य करून त्याचे सोईवार विभाग करून तें वाक्य जोडायचें असलें, तर हीं विभक्त केलेलीं जीं निरनिराळीं त्याच्या पोटांतलीं वाक्यें, त्यां पुढें अर्धविराम द्यावा; जसें—‘ईश्वराची भक्ति मनानें केली पाहिजे; मनानें अर्पण नकरितां नुसत्या द्रव्याचें अर्पण केल्यानें देव प्रसन्न होईल असें दिसत नाही; आणि या प्रकारें महंतांचीं वाक्येंही आहेत; परंतु त्यांचा लोक अगदीं विचार करित नाहीत’.

अपूर्णविराम.

६१८ एकाद्या लांब आणि पूर्ण वाक्यांत सरळ वाक्यरूपानें अथवा वाक्यांग रूपानें विभाग पडले असतात, तेथें जेव्हां एकाद्या उक्तार्थाचें समर्थन करण्यास कांहींतें दृष्टांतरूप-वाक्यांतर प्रविष्ट करावें लागतें, तेव्हां अशा वाक्यांतराच्या पूर्वी अपूर्णविराम द्यावा लागतो; उदाह०—‘ईश्वरभक्तिपरायण साधु सर्व देशांत होऊन गेले आहेत; ते सारे असेंच म्हणतात: दुराचरणानें देवास क्रोध येतो, आणि सदाचरणानें देव प्रसन्न होतो; ह्मणोन हीच गोष्ट प्रमाण’.

हें अपूर्णविरामाचें चिन्ह बहुधा कोठे आढळत नाही, याच्या ठिकाणीं या ग्रंथांत बहुधा-असें संयोगचिन्ह मांडलें आहे. कोणी याच्या स्थानीं स्वल्पविराम देतात, व कोणी अर्धविरामहि देतात; परंतु यांत सूक्ष्म भेद वर सांगितल्या प्रमाणें आहे तो शिकणारांनीं लक्षांत ठेविला असतां बरें आहे.

पूर्णविराम.

६१९ उद्देश्यार्थाचें यथेष्ट विधान होऊन त्या अर्थाचा संबन्ध नराहतां वाक्य संपतें तेथें पूर्णचिन्ह करावें; जसें—

रामा आला. सावित्रीने पाणीं आणिलें. एका कुळ-
व्यानें एक हरण धरिला, आणि तो त्यास मारित होता,
इतक्यांत एका गृहस्थानें तो त्या जवळून विकत घेतला.
पुढें हें त्याचें सदाचरण त्यास लौकरच फळास आलें. हा
कथा फार लांब आहे म्हणोन मां एथें सांगत नाहीं.

प्रश्नचिन्ह.

६२० ज्या वाक्यांत प्रश्न करायाचा तें वाक्य जेथें
संपतें तेथें प्रश्नचिन्ह मांडावें; जसें—‘तूं कोण आहेस?’, तूं
कोठें जातोस?’, ‘तुम्हीं मला इतकें सांगतां, तर मग तु-
म्हींच कां करित नाहीं?’

उद्गारचिन्ह.

६२१ ज्या शब्दांत, अथवा ज्या वाक्यांत, हर्षशोकवि-
स्मयादि मनोविकारांचें उल्लेखन असतें, त्या शब्दा पुढें,
अथवा त्या वाक्याच्या शेवटीं, उद्गारचिन्ह मांडावें; जसें—
अहा!. कायहो मौज ही!. अरे देवा, या दुष्टांनीं आ-
मची कशी विटंबना मांडली आहे! रावसाहेबां कडेस
काल लग्नाचा केवढा समारंभ जमला होता !.

[अ] मनोविकाराचें वाहुल्य दाखवायाचें असतां समय-
विशेषां दोनतीनहि उद्गारचिन्हे लिहितात; जसें—‘दुष्टां
पासून अपकार होणे हा स्वभावच होय, परंतु अशा साधूं-
पासून इतकी अन्यायाची गोष्ट झाली, यांत किती आश्चर्य
आहे तें पाहा!!!’.

संयोगचिन्ह.

६२२ एकाच शब्दांतील कांहीं अक्षरें लिहून ओळ

संपल्या मुळें वाकीचीं अक्षरें पुढल्या ओळीशीं जोडायचीं असतां, अथवा एकादा मोठ्या वाक्यांत मध्येच एकादें वाक्य अथवा वाक्यांग प्रविष्ट करायचें असतां, अथवा उक्तार्थ वाक्यांतरें करून दाखवायाचा असतां, त्या दोहों अक्षरां मध्ये, आणि त्या प्रविष्ट वाक्याच्या मार्गे, अथवा कोठें मार्गे आणि पुढे, संयोगचिन्ह मांडितात. जसे—संसारोपयोगी जे पदार्थ. तुकोबाहि असेच ह्मणतो,—तीर्था जाउनियां काय तुवां केलें चर्म प्रक्षालिलें वरच्यावरी. तुकोबाहि ह्मणतो—जित्या पित्रा नमिले अन्न, मेल्या वरी पिंडदान—मग तुमचेंच अज्ञान प्रमाणभूत मानावें हें आद्धान योग्य वाटत नाहीं.

यांत पहिल्या उदाहरणांत, तुकोबा जें काय ह्मणतो तें या संयोगचिन्हांनें लागलेंच त्या पुढें दाखविलें जातें. दुसऱ्या उदाहरणांत या दोन संयोगचिन्हांनीं तुकोबाच्या ह्मणण्याचा ग्रंथकाराच्या वाक्यांत मध्येच संग्रह दाखविला जातो, असा यांत भेद जाणावा.

अवतरणचिन्ह.

६२३ वाक्यांत अथवा ग्रंथांत वाक्यांतराचा, अथवा ग्रंथांतरांतील एकादा वेंचा घेऊन त्याचा, संग्रह कर्तव्य असतां, ते वाक्यांतर अथवा तो वेंचा “ ” या अवतरणचिन्हाच्या मध्ये आणावा; जसे—‘एथें जो उहापोह शब्द योजिला आहे, त्याचा हा लाक्षणिक अर्थ जाणावा; याचा मूळ अर्थ मराठी कोशांत असा लिहिला आहे कीं “यथा-कथंचित् लिहिलेलें किंवा ऐकिलेलें जें श्लोक, वाक्य, किंवा कोणेकाचें भाषण, इ० त्याचा यथास्थित सुसंगतपणा क-

रायासाठीं इकडचें पद तिकडे, तिकडचें पद इकडे, किं-
वा कांहीं अंश गाळावा, कांहीं नवें आपलें पदरचें आंत
घालावें, अशी विचारपूर्वक जी योजना तो”, या वर वा-
चणारानें मुख्य दृष्टि ठेविली असतां इतका वादविवाद
होणार नाही’.

ग्रंथांतरांतून एकादें मोठें अवतरण केलें असलें तर बहुधा तें
जाणवया करितां त्याच्या आरंभा पासून शेवट पर्यंत दर पं-
क्तीच्या आरंभां “ ” असें चिन्ह करितात. उदाहरणा करितां
लहानसें अवतरण असलें, तर ‘ ’ या प्रमाणें एक एक उलटा
स्वल्प विराम द्यावा ह्मणजे पुरे.

कौंस.

६२४ एकाद्या पूर्ण वाक्यांत शब्दांचा क्रम यथास्थित
चालत असतां लिहिणारास मध्येंच कांहीं नवें सांगायचें
सुचलें, आणि तें लिहणें तेथें गौण असलें, तर तें कौंसांत
घालितात; जसें—‘क्रियेक अकारान्त स्त्रिलिंग नामांचें अ-
नेकवचन आकारान्त होतें, (पाहा, पृ० ४४ वें, लेख
१४० वा.) परंतु तीं नामें जर धातू पासून व्युत्पन्न झाले-
लीं आणि द्व्यक्षरी असलीं, तर त्यांच्या अनेकवचनीं व-
ह्मधा ई विकार होतो (पाहा. पृ० ४५, ले० १४१).

या प्रमाणें संक्षेपेंकरून लेखनपद्धती विषयींचे मुख्य
मुख्य नियम सांगितले.

खंड ८.

वाचनविचार.

६२५ मागल्या प्रकरणांत लेखना विषयीं जसे नियम
सांगितले तसे वाचना विषयीं सांगतां येत नाहीत; कांकीं

वाचनक्रिया स्वराधीन पडली; तथापि तिज विषयीं कांहीं सूचना करणें इष्ट होय. वाचन ही एक कला होय; तिचें मुख्य फल हें कीं, ग्रंथकाराचा अथवा लिहिणाराचा जो अभिप्राय तो ऐकणाराच्या मनांत व्याख्यानादि साधनांतरास नअनुसरतां यथास्थित, व शीघ्र, भरून देणें. ही फलसिद्धि वाचनकारांनीं विराम, स्वराघात, उदात्तानुदात्तादि स्वरभेद, यांजवर नीट लक्ष दिल्या वांचून यथास्थित होत नाहीं; इतकेंच नाहीं, परंतु जर यां विषयीं दुर्लक्ष केलें तर समयविशेषीं अर्थाचे अनर्थाहे होतात. या विषयीं एक दंतकथा आहे, तिचा दृष्टांत बहुधा लोकांत वाचण्या पासून अर्थाचा अनर्थ झाला ह्मणजे देत असतात; तिणें करून शुद्ध व चांगल्या रीतीनें वाचण्याचा उपयोग जसा शिष्यांच्या मनांत ठसेल, तसा त्यांच्या गुरुच्या मोठ्या पांडित्यानें ठसणार नाहीं. ह्मणोन ती कथा एथें सांगतो;—पूर्वीं कोणा एका न्यायाधीशानें एका चोरास धरून त्याज वर अपराध लागू केला, आणि त्यास योग्य शिक्षा देऊन, पुढें त्याणें अशी वर्तणूक करूनये ह्मणोन त्याज जवळून मुचलका लिहून घेतला कीं, 'मीं आज पासून चोरी करणार नाहीं केली असतां मला मारावें'. तोच चोर त्या उपरांत पुनः एकदां चोरीच्या अन्यायांत सांपडला; त्या कार्ळी त्या न्यायाधीशानें त्याचा मुचलका आणवून त्यास तो न्यायसभेंत वाचायास सांगितला, तेव्हां त्याणें त्या सभे पुढें या प्रमाणें वाचला—'मीं आज पासून चोरी करणार, नाहीं केली तर मला मारावें'. यांत त्याणें करणार या शब्दा पुढें विराम घेऊन सर्व सभासदांस हंसविलें, आणि कायद्या वरहुकूम आपणास शिक्षा लागू होत नाहीं ह्मणोन न्याया-

धीशा बराबर तकरार करूं लागला. सारांश, वाचण्यांत विरामादि जीं वाचनाचीं अंगें त्यांज वर लक्ष देणें फार आवश्यक आहे.

६२६ ग्रंथांत अथवा लेखांत जेथें **स्वल्पविराम** असेल तेथें किंचित्* विराम घ्यावा, आणि पुढें वाचूं लागारें; जसें—‘रामा, गोपाळा, आणि सावित्री, हीं जर माझ्या घरीं आलीं, तर मीं त्यांचा मोठा सत्कार करीन’, यांत—रामा, गोपाळा, आणि सावित्री, या शब्दां पुढें स्वल्प विराम घेऊन पुढें आलीं या शब्दा पुढें तितकाच विराम घेऊन हें वाक्य वाचावें. ‘मनुष्यानें जर आपल्या सामर्थ्याचा विचार नकेला, आणि एकाद्या कार्यास हात घातला, तर तो बहुधा फसल्या वांचून राहणार नाही’. या वाक्यांत नकेला, आणि घातला, या शब्दां पुढें स्वल्पविराम घेऊन हें वाक्य वाचावें.

६२७ जेथें **अर्धविराम** असेल, तेथें स्वल्पविरामाच्या दुप्पट विराम घेऊन वाचावें; जसें—‘तूं जें मज जवळ बोललास, तें त्याच्या भावानें त्यास जाऊन सांगितलें; त्याणें तें रावजींच्या काना वर घातलें; वरें, रावजी इतके थोर गृहस्थ ह्यणवितात, त्याणीं ह्मटलें असतां ही गोष्ट पोटांत ठेवायाची होती; तसें नकरितां त्याणीं ती गोष्ट या नारदमुनीस सूचविली; मग हा अनर्थ कसा झाला ह्यणून पुसतोस हें आश्चर्य’. या वाक्यांत—सांगितलें, घातलें, होता, आणि सूचविली, या शब्दां पुढें स्वल्पविरामाच्या दुप्पट काळ घेऊन वाचावें.

वाचणारा जितक्या त्वरेनें वाचित्त असेल, तितक्याच त्वरेनें एक हा शब्द उच्चारयास जितका काळ लागेल, तितका काळ.

६२८ जेथें पूर्णविराम असेल, तेथें तें वाक्य संपलें असें जाणून यथेच्छ विराम घ्यावा; जर पुढले वाक्य आरंभायाचें असलें तर अर्धविरामाच्या दुप्पट काल एथें विराम घेऊन पुढें वाचावें. 'एका कुळंब्यानें एक हरण धरिला; आणि तो त्यास मारित होता, इतक्यांत एका गृहस्थानें त्यास त्याज जवळून विकत घेतलें. पुढें हें त्याचें मदाचरण त्यास लौकरच फळास आलें. ही कथा फार लांब आहे ह्मणोन मीं एथें आतां सांगत नाहीं'. यांत तीन पूर्ण वाक्ये आहेत, तीं-घेतलें, आलें, आणि नाहीं, या शब्दांच्या शेवटीं संपत गेलीं, ह्मणोन यां पुढें यथेच्छ विराम घ्यावा; अथवा, धरिला या पुढें जितका विराम घेतला त्याच्या दुप्पट यां पुढें विराम घेऊन वाचित जावें.

६२९ ज्या वाक्यांत प्रश्नचिन्ह असेल, तें वाक्य दुसऱ्यास प्रश्न करतांना ज्या स्वरभेदानें बोलतो, त्याच स्वरभेदानें वाचावें, जसें- 'तो कोण तेथें बसला आहे आहे?' 'तू कोठें जातोस?', 'ही काय रावजीची कन्या?'

६३० जेथें उद्गारचिन्ह असतें, तेथें हर्षशोकविस्मयादि जे मनोविकार त्यांचे उद्घाटन कर्तव्य असतां ज्या स्वरभेदानें बोलतो त्याच स्वरभेदानें तें वाक्य वाचावें; जसें- 'हरहर!', 'कायहो अनर्थ हा!', 'रावसाहेबां कडेस काल लग्नाचा केवढा समारंभ होता!', 'अरे देवा, या दुष्टांनीं आमची कशी विटंबना मांडिली आहे!'

६३१ वाक्यांत अनेकार्थदर्शक अनेक शब्द असतात, त्यांतून एकाद्या अर्था विषयीं काहीं विशेष विधान कर्तव्य असलें, अथवा विशेषेकरून त्या विषयींच काहीं सांगायचें अथवा पुसायाचें असलें, तर जसा बोलण्यांत

तसा वाचण्यांतहि तदर्थदर्शक शब्दा वर स्वराघात द्यावा, ह्यणजे तो शब्द त्या वाक्यांत विशेष नेट देऊन वाचावा. हें आतां उदाहरणांनीं स्पष्ट करून दाखवितों.

प्रश्न.

उत्तर.

तूं आज किल्यांत चालत } जाशील ?	नाहीं, माझा भाऊ जाईल.
तूं आज किल्यांत चालत } जाशील ?	नाहीं, उद्यां जाईन.
तूं आज किल्यांत चालत } जाशील ?	नाहीं, मीं वाळुकेश्वरीं जाईन.
तूं आज किल्यांत चालत } जाशील ?	नाहीं, घोड्यावर बसून जाईन.
तूं आज किल्यांत चालत } जाशील ?	नाहीं, किंवा होय.

पाहा, यांत प्रश्न तर एकच, परंतु पुसणाराच्या अभिप्रायानुरूप त्या त्या शब्दा वर स्वराघात केल्यानें उत्तरेहि भिन्न भिन्न येत गेलीं. या वरून ग्रंथकाराच्या अभिप्रायानुरूप वाचणें किती आवश्यक आहे हें स्पष्ट होतें.

खंड ९.

व्याकरणपदच्छेद करणें, अ० व्याकरण सांगणें.

६३२ कोणत्याहि एकाद्या वाक्याचा व्याकरणदृष्ट्या पदच्छेद करणें, ह्यणजे आरंभा पासून शेवटा पर्यंत त्यांतील सर्व शब्दांचा अथवा त्यांतील एका एका शब्दांचा प्रकार व्याकरणीतीनें दाखविणें, ह्यणजे याचें लिंगवचनविभक्त्यादि

भेद सांगणें, आणि त्या वाक्यांत शब्दांचा अन्योन्यसंबंध कस-कसा आहे हें सांगणें, यास व्याकरणपदच्छेद करणें, अथवा व्याकरण सांगणें ह्मणावें. हा व्याकरणपदच्छेद, वाक्यार्थाच्या यथार्थज्ञानाची किल्ली होय; ह्मणोन याची पद्धति या ग्रंथाच्या शेवटीं अवश्य सांगितली पाहिजे.

“रामानें वाघ मारिला”.

रामानें— हें राम या अकारान्त पुलिंगी विशेष नामाचें तृतीयेचें एकवचन; ही कर्तरितृतीया; हा मारिला या क्रियापदाचा कर्ता.

वाघ— हें अकारान्त पुलिंगी सामान्य नामाचें प्रथमेचें एकवचन; ही कर्मणिप्रथमा; हें मारिला या सकर्मक क्रियापदाचें कर्म.

मारिला— हें क्रियापद, मार या सकर्मक धातूचें करणरूपां, मूलरूपभेदां, स्वार्थी, भूतकाळीं, पुलिंगीं, तृतीय पुरुषाचें एकवचन.

यांत राम हा कर्ता, वाघ हें कर्म, आणि मारिला हें क्रियापद; हा कर्मणिप्रयोग.

“कृष्णानें साहाय्य करून पांडवांचें रक्षण केलें,
अर्शा कथा आर्शां काल श्रवण केली.”

कृष्णानें— हें कृष्ण या अकारान्त पुलिंगी विशेष नामाचें तृतीयेचें एकवचन; ही कर्तरितृतीया; हा केलें या क्रियापदाचा कर्ता.

साहाय्य— हें अकारान्त नपुंसकलिंगी सामान्य नामाचें प्रथमेचें एकवचन; ही कर्मणिप्रथमा; हें करून या सकर्मकधातुसाधित अव्ययाचें कर्म.

- करून**— हैं पूर्वकालवाचक सकर्मकधातुसाधित अव्यय.
- पांडवांचें**— हैं पांडव या अकारान्त पुलिगी विशेष नामांचें षष्ठींचें अनेकवचन ; ही संबंधी षष्ठी ; इचा रक्षण या नामा कडे संबंध.
- रक्षण**— हैं अकारान्त नपुंसकलिगी धातुसाधित नामांचें प्रथमेचें एकवचन ; ही कर्मणि-प्रथमा ; हैं केलें या सकर्मक क्रियापदांचें कर्म.
- केलें**— हैं क्रियापद, कर या सकर्मक धातुचें करणरूपां, मूलरूपमेदीं, स्वार्थी, भृतकार्थीं, नपुंसकलिगीं, तृतीय पुरुषांचें एकवचन.
- यांत कृष्ण हा कर्ता, रक्षण हें कर्म, आणि केलें हें क्रियापद ; हा कर्मणिप्रयोग.
- अर्था**— हैं विशेषण, याचें विशेष्य कथा.
- कथा**— हैं आकारान्त स्त्रीलिगी सामान्य नामांचें तृतीयेचें एकवचन ; ही कर्मणिप्रथमा ; हे श्रवण केली या सकर्मक संयुक्त क्रियापदांचें कर्म.
- आर्था**— हैं र्थां या पुरुषवाचक सर्वनामांचें सामान्य लिगीं प्रथम पुरुषाचें तृतीयेचें अनेकवचन ; ही कर्तरितृतीया ; हा श्रवण केली या क्रियापदाचा कर्ता.
- काल**— हैं क्रियाविशेषण अव्यय, याचा श्रवण केली या क्रियापदा कडे संबंध.
- श्रवण केली**— हें क्रियापद ; श्रवण करणें या सकर्मक

संयुक्त क्रियेचें करणरूपीं, मूलरूपभेदां, स्वार्थी, भूतकाळीं, स्त्रीलिंगीं, तृतीय पुरुषाचें एकवचन.

यांत **आह्मीं** हा कर्ता, **कथा** हें कर्म, आणि **श्रवण केली**, हें सकर्मक संयुक्त क्रियापद ; हा कर्मणिप्रयोग.

श्रवण करणें, संपादन करणें, भक्षण करणें, दान देणें, दान घेणें, विकत घेणें, पाठ करणें, इत्यादि प्रकारच्या पदांचा जेव्हां सकर्मक क्रियापदा प्रमाणें प्रयोग करितात, तेव्हां व्याकरण मागते समर्थी यांस संयुक्त क्रियापदें मानून निर्वाह केल्या शिवाय दुमरा उपाय नाहीं—'कथा श्रवण केली', 'अर्थ संपादन केली', 'मृत्तिका भक्षण करितो', 'गाई दान देतो', 'सुवर्ण दान घेतले', 'वेद पाठ करितात', अशा प्रकारच्या वाक्यांचा व्याकरणपदच्छेद कर्तव्य असतां, **श्रवण करणें, संपादन करणें**, इ०, (पृ० २४०, ले० ५१३ वा, यांत सांगितल्या प्रमाणें) यांस सकर्मक संयुक्त क्रियापदें मानावें, हा पक्ष मला उत्तम दिसतो. अथवा, **कथा, अर्थ, मृत्तिका, गाई**, इ० या संयुक्त क्रियापदांचीं जीं कर्म त्यांची पक्षा विभक्ती मानून तिचा लोप मानावा; आणि **श्रवण, संपादन, भक्षण, दान** इ० शब्द केली, देतो, इ० सकर्मक धातूंचीं कर्म मानावीं. या उभय पक्षांत जीं ज्यास मयुक्तिक दिसेल ती त्याणें घ्यावा.

आता-उत्पन्न करणें, निर्माण करणें, प्रकट होणें, दग्ध करणें, इ० प्रकारचीं पदे हीं पूर्वीं संयुक्त क्रियापदा प्रमाणें दिसतात; परंतु विचारानें पाहिलें असतां **उत्पन्न, निर्माण, दग्ध**, इ० शब्द संस्कृतांत क्तप्रत्ययान्त धातुसाधित विशेषणें होत. आणि जीं विशेषणें असतात त्यांस काहीं विशेष नहेतां तीं मराठींत क्रियाविशेषणां प्रमाणेंहि प्रयोजिलीं जातात; ह्मणोन, 'इश्वरानें जग उत्पन्न केलें', 'जगास प्रकाश देण्या करितां भगवंतानें सूर्य आणि चंद्र निर्माण केले', इ० वाक्यांत **उत्पन्न, निर्माण**, हीं **जग, सूर्य**, इ० शब्दांचीं विशेषणें मानावीं; अथवा, यांस त्या

ःया क्रियापदांच्या संबंधानें क्रियाविशेषणें मानार्थी; अर्था कडेस लक्ष दिलें असतां मला हा शेवटला पक्ष अधिक ग्राह्य दिसतो.

“हरी, काय करितोस !”

हरी— हें हरि या इकारान्त पुलिंगी विशेष नामाचें संबोधनाचें एकवचन.

काय— हें काय या प्रश्नार्थक सर्वनामाचें नपुंसकलिंगी प्रथमेचें एकवचन; ही कर्मणिप्रथमा; हें करितोस या सकर्मक क्रियापदाचें कर्म.

करितोस— हें क्रियापद, कर या सकर्मक धातूचे करणरूपी, मूलरूपभेदी, स्वार्थी, वर्तमान काली, पुलिंगी, द्वितीय पुरुषाचे एकवचन.

यात तूं हा अध्याहृत कर्ता, काय हें कर्म, आणि करितोस हें क्रियापद; हा सकर्मक कर्तरिप्रयोग.

“अंकगणित झणजे अंकांनीं मोजण्याची विद्या.”

अंकगणित— हें अकारान्त नपुंसकलिंगी सामासिक सामान्य नामाचे प्रथमेचें एकवचन; हा कर्तरिप्रथमा; हा आहे अ० होय या अध्याहृत क्रियापदाचा कर्ता; अंकगणित हा तृतीयातन्पुरुष समास.

झणजे— हें उभयान्वयी अव्यय.

अंकांनीं— हें अंक या अकारान्त पुलिंगी सामान्य नामाचें तृतीयेचें अनेकवचन; ही करणी तृतीया.

मोजण्याची— हें मोजणें या एकारान्त नपुंसकलिंगी धातुमाधित नामाचें षष्ठाचें एकवचन; इचा विद्या या नामाकडे संबंध.

विद्या— हें आकारान्त स्त्रीलिंगी सामान्य नामाचें

प्रथमेचै एकवचन; ही पर्यायार्थी प्रथमा.
यांत अंकगणित हा कर्ता, आणि आहे अ० होय हे
अध्याहत क्रियापद; हा अकर्मक कर्तरिप्रयोग.

“तुझ्याने आपलीं मुलें पोसवत नसलीं तर त्यांस
माझ्या स्वार्थान कां करीनास!”

तुझ्याने— हें तूं या पुरुषवाचक सर्वनामाचें सामान्य
लिंगीं द्वितीय पुरुषाचें सविकरणतृतीयेचें
एकवचन.

आपलीं— हें आपण या सामान्य सर्वनामाचें सामान्य-
लिंगीं षष्ठीचें एकवचन; इचा मुलें या कडे
संबंध.

मुलें— हें मूल या अकारान्त नपुंसकलिंगीं सा-
मान्य नामाचें प्रथमेचें अनेकवचन; ही
कर्तरिप्रथमा; हा पोसवत नसलीं या क्रि-
यापदाचा कर्ता.

पोसवत नसलीं— हें क्रियापद, पोस या सकर्मक धातूचें
अकरणरूपीं, शक्यभेदीं, संशयार्थीं, वर्त-
मान कालीं, नपुंसकलिंगीं, तृतीय पुरुषाचें
अनेकवचन.

यांत मुलें हा कर्ता, पोसवत नसलीं हें क्रियापद;
हा अकर्मक कर्तरिप्रयोग.

तर— हें उभयान्वयी अव्यय.

त्यांस— हें तें या पुरुषवाचक सर्वनामाचें नपुंसक-
लिंगीं तृतीय पुरुषाचें द्वितीयेचें अनेकव-
चन; ही कर्मणिद्वितीया; हें करीनास
या क्रियापदाचें कर्म.

- माइया**— हे मां या पुरुषवाचक सर्वनामाचें सामान्य-
लिंगा प्रथम पुरुषाचें एकवचनीं सामान्य-
रूप, स्वार्थान याच्या योगाने.
- स्वार्थान** - हे क्रियाविशेषण अव्यय ; याचा करणे या
क्रियेकडेस संबंध.
- कां**— हे क्रियाविशेषण अव्यय; याचा करणें या
क्रियेकडे संबंध.
- कर्गनास** - हे क्रियापद; कर या सकर्मक धातूचे अक-
रणरूपा, मूलरूपभेदीं, स्वार्थी, वर्तमान
काली, सामान्यलिंगीं, द्वितीय पुरुषाचें एक-
वचन.

यान तं हा अव्याहृत कर्ता, त्यांस हे कर्म, आणि
कर्गनास हे क्रियापद; हा सकर्मक कर्तरिप्रयोग.

“दक्षिण देशा महिलानगरीच्या समीप एक मोठा
वडाचा वृक्ष होता; त्याज वर मेघवर्णनामा कावळ्यां-
चा गजा सपरिवार राहत असतां, तेथे ऊरुमर्दन
उलूकाधिप सप्रुदायासह प्रत्यहीं गत्रीस पर्वताच्या
गुहेतून येऊन, वटवृक्षाभोवता फिरून, जे काक सांप-
डत त्यांस मारून, जाडे लागला.”

दक्षिण— हे वि०, देशाचें.

देशा -- हे देश या अ० पु० सा० ना०स० एक०.

महिलानगरीच्या— हे महिलानगरा या ई० स्त्री० सा-
मा० वि० ना० ष० एक० सा० रु०.
समीप या श० अव्य० योगानें; हा कर्म-
धा० समा०.

समीप— हे श० अव्य०.

एक— हे संख्यावि०, वृक्षाचें.

- मोठा— हे वि०, वृक्षाच्चै.
- वडाचा — हे वड या अ० पु० सा० ना० ष० एक०;
इचा वृक्षाकडे संबंध.
- वृक्ष— हे अ० पु० सा० ना० प्र० एक०; ही
कर्त० प्र०; हा होता या क्रि० कर्ता.
- होता हे क्रि०, अस या अक० धा०, क० रु०,
मृ० भे०, स्वा०, भृ० का०, पु०, तृ०
पुरु० एक०.

यांत वृक्ष हा कर्ता, होता हे क्रि०; हा अक० कर्त०
प्रयोग.

न्याज— हे तो या पुरु० स० पु० तृ० पुरु०
एक० सा० रु०, वर या श० अव्य०
योगाने.

वर— हे श० अव्य०.

मेघवर्णनामा— हे सामासि० वि०, राजाच्चै; हा व० समा०.

कावळ्यांचा— हे कावळा या आ० पु० सा० ना० ष०
अने०; इचा संबंध राजा कडे.

राजा — हे आ० पु० सा० ना० प्र० एक०; ही
कर्त० प्र०; हा राहत असतां या धातुसा०
अव्य० कर्ता.

सपत्नियार— हे क्रियावि० अव्य०; याचा राहत असतां
या धातुसा० अव्य० संबंध.

राहत असतां— हे वर्तमानकालवाचक धातुसा० अव्य०

नेथे — हे क्रियावि० अव्य०; याचा येऊन या धा-
तुसा० अव्य० कडे संबंध.

ऊरुमर्दन — हे अ० पु० वि० ना० प्र० एक०; ही

- कर्त० प्र०; हा लागला या क्रि० कर्ता
 उलूकाधिप— हें सामाति० वि०, ऊरुमर्दनाच्चें; हा ष०
 त० समा०.
- समुदाया— हें समुदाय या अ० पु० सा० ना० सा०
 रू०, सह या श० अव्य० योगानें.
- सह— हें श० अव्य०.
- प्रत्यर्हा— हें क्रियावि० अव्य०; याचा येऊन, इ०
 धा० अ० कडे, संबंध.
- गत्रीस— हें गत्र या अ० स्त्री० सा० ना० द्वि०
 एक०; ही अधिकरणी द्वि०. (अथवा
 यास क्रियाविशेषण मानिलें तथापि प्रशस्त.)
- पर्वताच्या— हें पर्वत या अ० पु० सा० ना० ष०
 एक० सा० रू०, गुहेतून या सविभक्तिक
 विशेष्याच्या योगानें.
- गुहेतून— हें गुहा या आ० स्त्री० सा० ना० पं०
 एक०.
- येऊन— हें पूर्वकालवाचक धातुसा० अव्य०.
- वटवृक्षा— हें वटवृक्ष या अ० पु० सामाति० सा०
 ना० एक० सा० रू०, भोंवता या श०
 अव्य० योगानें.
- भोंवता— हें श० अव्य०.
- फिरून— हें पूर्वकालवाचक धातुसा० अव्य०.
- जे— हें जो या मं० म० पु० प्र० अने०, याचा
 काक या शब्दा कडे संबंध.
- काक— हें काक या अ० पु० सा० ना० प्र०

अने०; ही कर्त० प्र०; हा सांपडत या
क्रि० क०.

सांपडत— हें क्रि०, सांपड या अक० धा०, क०
रू०, मू० भे०, स्वा०, री० भृ० का०,
पु०, तृ० पुरु० अने०.

यांत काक हा कर्ता; सांपडत हें क्रि०; हा अक०
कर्त० प्र०.

त्यांस— हें तो या पुरु० स० पु० द्वि० अने०;
ही कर्म० द्वि०; हें मारून या सक०
धातुसा० अव्य० कर्म.

मारून— हें पूर्वकालवाचक धातुसा० अव्य०.

जाऊं— हें निमित्तवाचक धातुसा० अव्य०.

लागला— हें क्रि०, लाग या अक० धा०, क० रू०,
मू० भे०, स्वा०, भू० का०, पु०, तृ०
पुरु० एक०.

यांत ऊरुमर्दन हा कर्ता, आणि लागला हें क्रि०; हा
अक० कर्त० प्र०.

हें काम तो त्याज कडून कां करवित नसेल? जर
हें खरें असलें, तर त्याच्यानें तें करवत नाहीं असें
ह्मणायास आह्मांस काय चिंता आहे.

हें— हें द० स०, न० प्र० एक; याचा काम
या कडे संबंध.

काम— हें अ० न० सा० ना० प्र० एक०; ही
कर्म० प्र०; हें करवित नसेल या
क्रि० कर्म.

तो— हें पुरु० स०, पु० तृ० पुरु० प्र० एक०;

ही कर्त० प्र०; हा करवित नसेल या क्रि० कर्ता.

त्याज— हें तो या पुरु० स० पु० तृ० पुरु० एक० सा० रू०, कडून या श० अव्य० योगानें.

कडून— हें श० अव्य०.

कां— हें क्रियावि० अव्य०, याचा करवित नसेल या क्रि० कडे संबंध.

करवित नसेल— हें क्रि०, कर या सक० धा०, अ० रू०, प्र० भे०, संश०, अपृ० व० का०, पु०, तृ० पुरु०, एक०.

यात तो हा कर्ता, काम हें कर्म, आणि करवित नसेल, हें क्रि०; हा सक० कर्त० प्र०.

जर— हें उ० अव्य०.

हें— हें द० स०, न० प्र० एक०; ही कर्त० प्र०; हा असलें या क्रि० कर्ता.

खरें— हे वि०, हे याचे.

असलें— हें क्रि०, अस या अक० धा०, क० रू०, मू० भे०, संश०, भू० का०, न०, तृ० पुरु० एक०.

यांत हें हा कर्ता, असलें हें क्रि०; हा अक० कर्त० प्र०. हें उ० अव्य०.

त्याच्यानें— हें तो या पुरु० स० पु० तृ० पु० मत्रि० तृ० एक०.

ने— हें द० स०, न०, प्र० एक०; ही कर्त० प्र०; हा करवत नाही या क्रि० कर्ता.

करवत नाही— हें क्रि०, कर या सक० धा०, अ० रू०,

श० भे०, स्वा०, व० का०, न०, तृ०
पुरु० एक०.

यांत तें हा कर्ता, करवत नाहीं हें क्रि०; हा अक०
कर्त० प्र०.

असें— हें द० स०, न० प्र० एक०, याचा संबंध
मागल्या वाक्या कडे; ही कर्म० प्र०; हें
ह्मणायास या धातुसा० अव्य० कर्म.

ह्मणायास— हें धातुसा० अव्य०.

आह्मांस— हें मीं या पुरु० स० मा० लि० प्र० पुरु०
च० अने०.

काय— हें प्र० स०, याचा संबंध चिंते कडे.

चिंता— हें आ० स्त्री० सा० ना० प्र० एक०; ही
कर्त० प्र०; हा आहे या क्रि० कर्ता.

आहे— हें क्रि०, अस या अ० धा०, क० रु०,
मृ० भे०, स्वा०, व० का०, स्त्री०, तृ०
पुरु० एक०.

यांत चिंता हा कर्ता, आहे हें क्रि०, हा अक०
कर्त० प्र०.

“त्याणें पिश्वींत हात घालतांच त्यास एक मोहर
सांपडली.”

त्याणें— हें तो या पुरु० स० पु० तृ० पुह० तृ०
एक०; ही कर्त० तृ०; हा घालला या
क्रि० कर्ता.

पिश्वींत— हें पिश्वी या ई० स्त्री० सा० ना० स०
एक०.

हात— हें अ० पु० सा० ना० प्र० एक०; ही

कर्म० प्र०; हे घातला या क्रि० कर्म.
 घातला— हे क्रि०, घाल या सक० धा०, क० रू०,
 मू० भे०, स्वा०, भृ० का०, पु०, तृ०
 पुरु० एक०.

यांत त्याणे हा कर्ता, हात हें कर्म, आणि घातला
 हें क्रि०; हा कर्म० प्र०. (पाहा पृ० ३१९, नि० २३ वा).

तोंच— हें क्रियावि० अव्य०, याचा सांपडली या
 क्रि० कडे संबध.

त्यास— हें तो या पुरु० स० पु० च० एक०.

एक— हें संख्यावि०, मोहरेचे.

मोहर हे अ० स्त्री० सा० ना० प्र० एक०; ही
 कर्त० प्र०; हा सांपडली या क्रि० कर्ता.

सांपडली— हें क्रि०, सापड या स० धा०, क० रू०,
 मू० भे०, स्वा०, भृ० का०, स्त्री०, तृ०
 पुरु० एक०.

यात मोहर हा कर्ता, आणि सापडली हें क्रि०; हा
 अक० कर्त० प्र०.

आर्या.

जातांपरार्थहीबहुतापातेंपावलीसुगमाती

नकरीलकांपित्याचांदुर्गातचोमावलीसुगमाती ॥

जातां— हें धातुसा० अव्य०.

परार्थ— हें क्रियावि० अव्य०.

ही— हें श० अव्य०.

बहु— हें वि०, तापाचें.

तापातें— हें ताप या अ० पु० सा० ना० च०

- पावली— हैं क्रि०, पाव या अक० धा०, क० रू०,
मू० भे०, स्वा०, भृ०, स्त्री०, तृ० पुरु०
एक०.
- सुरामा— हैं आ० स्त्री० सामासि० सा० ना० प्र०
एक०; ही कर्त० प्र०; हा पावली या
क्रि० कर्ता. सुरामा हा कर्मधा० स०.
- ती— हैं द० स०, स्त्री० प्र० एक०, याचा संबंध
सुरामा या कडे.

यांत सुरामा हा कर्ता; पावली हैं क्रि०; हा
अक० कर्त० प्र०.

- न— हैं क्रियावि० अव्य०; याचा करील या
क्रि० कडे संबंध.
- कराल— हैं क्रि०, कर या स० धा०, क० रू०,
मू० भे०, स्वा०, भ० का०, स्त्री०, तृ०
पुरु० एक०.
- कां— हैं क्रियावि० अव्य०, याचा करील या
क्रि० कडे संबंध.
- पित्याची— हैं पिता या आ० पु० कर्तृवाचक धातुसा०
ना० ष० एक०, याचा संबंध माती कडे.
- दुर्गांतची— हैं दुर्गति या इ० स्त्री० सामासि० सा०
ना० ष० एक०, इचा संबंध मावली कडे.
दुर्गति हा कर्मधा० स०.
- मावली— हैं ई० स्त्री० सा० ना० प्र० एक०.
- सुरा— हैं आ० स्त्री० सा० ना० प्र० एक०; ही
कर्त० प्र०; हा करील या क्रि० कर्ता.
- माती— हैं ई० स्त्री० सा० ना० प्र० एक०;

पृष्ठ.	पंक्ति	अशुद्ध.	शुद्ध.
११८	१५	तुज	तुज
१२२	२९	शुद्ध	शुद्ध
१२५	२४	वर्ज	वर्ज्यं
१२६	२०	वर्ज	वर्ज्यं
१३१	२	गाय	काय
"	२०	वस्तू	वरन्
१३४	३	अथ	अर्थ
१४८	२५	वर्ज	वर्ज्यं
१६१	९	मूत्रभेद	मूत्ररूपभेद
१६३	१८	वर्ज	वर्ज्यं
१६५	२३	अर्थान्ना	अर्थान्ना
१६७	२०	करिनीं हे	करिनींहे
१७५	१९	एतन्	एतन्
१८०	१७	चतुर्थी	चतुर्थीनां
१८१	१८	पपच्छेद	पदच्छेद
१८२	१४	अवशा	अवश
१८४	१	अहानि, अही,	आहानि, आही,
"	१	अर्शा द्वितीय	(यांती द्विरुक्ति नको)
"	३	गोली होता	गोलीं होना
१८७	२६	—	असनाहेन
१८९	५	होनात	होनात
"	२२	असेस,	असेस, अमस,
१९०	६	व्याकरणशुद्ध	व्याकरणशुद्ध
१९२	२	"	ओकारान्ता, आणिक सकर्मक असना उकारान्ता, प्रवृत्त असण. हे नि- यम सर्वत्र चालनात असे नाही, परंतु जेथं संशय उत्पन्न होईल तेथं या नियमावर लक्ष देणे फार उप- योगी आहे. आणखी दुसरा एक असा नियम आढळतो की एका- क्षरी भानु असल्यास त्यास उकार, आणि अनेकाक्षरी असल्यास ओ- कार होतो.

शुद्धिपत्र.

पृष्ठ.	पंक्ति.	अशुद्ध.	शुद्ध.
१९५	१४	गेलों असावास	गैला असावास
१९९	४	आद्धीं	तुद्धीं
२१०	१	—	माइयानें अ० मळा
२१५	१८	वनमान	भुन
"	"	अपूर्ण वनमान	अपूर्ण भुन
२२२	१	—	माइयानें अ० मळा
२३७	१९	योग्य	प्रयोग
"	२२	योग	प्रयोग
२४८	१०	परिपाठ	परिपाठ
२५३	२२	भाषेमध्ये	भाषेंत
२५६	१६	पक्षीतर	पक्षीतर बेभिक.
२५८	५	अव्ययीमध्ये	अव्ययी मध्ये
२६७	८	अन्यक्रियासंपिन्न	अन्यक्रियासंपिन्न
२७३	१३	चालविणारा,	चालविणारा.
२७४	१९	भांगे	भांगें
२८७	२०	पृ० २७२	पृ० २७४
"	२६	'गौरी लक्ष्मीभार्य.	लक्ष्मीभार्य,' गौरी
२८८	२०	आडचण	आडचण
२९६	२	आडळतो	आडळतो
"	२१	मराठा मध्ये	मराठींत
२९९	१५	शिमण्याचा	शिमण्याचा
३०१	११	व्यावरून	व्यावरून
"	१८	बाभिली	बाभिली
३०२	२	तदंतगत	तदंतगत
३०७	४	वाक्या मध्ये	वाक्यांत
३०९	२४	प्रयोगांत	प्रयोगा मध्ये
३१७	३	समोरच्या	समोरच्या
"	"	बटव्या	बटव्या
"	२६	अमच्यानें	अमच्यानें
३१८	२	जे	जें
३१९	६	मद्वारा	मद्वारा
३२३	१५	वाक्यामध्ये	वाक्यांत

पृष्ठ.	पंक्ति.	अशुद्ध.	शुद्ध.
३२४	२	जो	'जो
"	१५	मराठी मध्ये	मराठी भाषेन
३२८	५	मानून	मानितान, तेव्हां
३३०	१६	त्या	'त्या
३३२	५	नाहीं,	नाहीं
३३७	१५	आहे आहे	आहे
३४१	१४	पृ० २४०	पृ० २४९
३४३	२०	नसली	नसलीं
३४४	२	सामान्यरूप	पश्रीचें सामान्यरूप
"	१७	समुदायासह	समुदाया सह
"	१८	वटवृक्षाभोंवता	वटवृक्षा भोंवता
३४६	७	इ०	या पूर्वकालवाचक
३५०	१३	स०	अ०

